

THE BYKE HOSPITALITY LIMITED CIN: L67190MH1990PLC056009

Shree Shakambhari Corporate Park, Plot No. 156-158 Chakravarti Ashok Complex, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai - 400099 Tel: +912267079666 Email: investors.care@thebyke.com Web: www.thebyke.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that Meeting of the Board of Directors will be held on Friday February 12, 2021 at 03:00 P.M. through Video Conferencing to consider and transact the following business:

To consider and adopt the Un-audited Financial Results of the Company for the Quarter ended December 31, 2020.

2. To consider any other matter with the permission of the Chair. A copy of the aforesaid Notice and Financial Results after approval by the Board in the said Meeting will be available on Company's website i.e www.thebyke.com and on Stock Exchanges' website on www.bseindia.com www.nseindia.com, www.msei.in

For THE BYKE HOSPITALITY LIMITED Anil Patodia

Place: Mumbai Date: February 05, 2021

**Managing Director** 



#### The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office: 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg,

#### Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058. **DEMAND NOTICE**

The Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd. has issued Demand Notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to below mentioned Borrower(s)/sureties demanding outstanding amount within 60 days from the date of issue of the said notice, mentioned as per details. This publication of the notice is made

Sr. No.		Name of the Demand Notice Date & Outstanding Amount	
1.	Mr. Mohd. Umar Qureshi	&	Mr. Mohd. Umar Qureshi Shop No. 1, Ground Floo
2.	Mr. Ismail Umar Qureshi -Borrowers	W	Anne's Premises Co operative Society Ltd
1.	Mr. Asgar Ali Addul Ali Shah	(as on 31/12/2020)	Kurla Kalina Road, Kalina Santacruz (E), Mumba
2.	Mr. Suresh Vishnu Patankar -Sureties		400 029.

Borrower(s)/sureties are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under the provisions of SARFAESI Act, take possession and subsequently auction the mortgaged properties/secured assets as mentioned above, if the borrower(s)/sureties do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this

The borrower(s)/sureties are also prohibited under section 13(13) of the SARFAESI Act, to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Borrower(s)/sureties are advised to collect the original notice u/s 13(2) from the undersigned on any working day

Dated: 05.02.2021

Place: Mumbai

**Authorised Officer** 

# BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

E-Tender Notice

Tender Document Number	7100198174
Name of Organization	Municipal Corporation of Greater Mumbai
Subject	Sale of right for running the Canteen at G/South Ward Office Building, Mumbai-400 013 on Cumulative percentage rebate over the specified rate list and 11 month leave & license basis.
Cost of Tender	300/- + (GST) Applicable
Cost of E-Tender (Estimated Cost)	
Bid Security Deposit	50,000/-
Earnest Money Deposit	10,000/-
Date of Issue & Sale of Tender	08/02/2021 from 11.00 am
Last Date & Time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit	
Submission of Packet A, B & C (Online)	18/02/2021 upto 03.00 pm
Opening of Packet A	18/02/2021 after 04.00 pm
Opening of Packet B	18/02/2021 after 04.10 pm
Opening of Packet C	25/02/2021 after 04.00 pm
Address of Communication	Office of the : Asstt. comm. Office G/South Ward, N. M. Joshi Marg, Elphinstone Road, Mumbai-13
Venue of Opening Bid	Online in A.E. (Maint.)/ Expenditure G/South Ward
Website	http://portal.mcgm.gov.in

This Tender Document is not Transferable.

The MCGM reserves the right to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason there-

Contact Person name and S.E.(Maint.)G/South &

Tel. No. (Office) & Mobile Expenditure G/South Ward

Cont. 022-24305031

Extn. 123/117/118

PRO/1543/ADV/2020-21

Sd/-A. E. (Maint) G/South Ward

Let's together and make Mumbai Malaria free

#### THE RUBY MILLS LIMITED

(CIN: L17120MH1917PLC000447) Registered Office- Ruby House, J.K. Sawant Marg, Dadar (W), Mumbai- 400 028 Phone: 022-24387800 / 30997800 Fax: +91-22-24378125. Email: - info@rubymills.com, Website: - www.rubymills.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, February 11, 2021, inter alia to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter ended on 31st December, 2020. For further details you may refer the company's website http://www.rubymills.com/ and website of stock exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

For The Ruby Mills Limited Bharat M. Shah Managing Director DIN: 00071248 Place: Mumbai Date: 04/02/2021

IN THE BOMBAY CITY CIVIL **COURT AT BOMBAY** 67 OF 2017 IN

SUMMARY SUIT NO. 792 OF 2015

Shri Venkateshwaralu S/o Polallaiha prop of VSF Aged about 50 years, Occupation Business, Indian Inhabitant, having its office at Sri Anam Venkata Reddy Fish Wholesale Market, beside pennar bridge, NH 5 Nellore 2 A. P.

...Plaintiff

Place : Mumbai

Date : February 5, 2021

-VERSUS-Shri Mohammed Shakil, full name not known, Prop Navraang sea foods, aged 45 years, occupation Business, having address at fish market, Tulsibai road, Near kamdai Stadium, Dadar, Mumbai-400 001, ... Defendant

AND

Shri Mohammed Shakil ....Judgment debto

WHEREAS in pursuance of a Warrant of Sale of immovable property dated the 07th day of March, 2020, the Sheriff has been directed to sell by public auction at the instance of the Plaintiff abovenamed; right, title and interest of within named defendant in the immovable property situated Room No. 11, Rehana Manzil 4th Floor, L. J. Road, Mahim, Mumbai.

Notice is hereby given to all per sons having rights in or charges claims on the abovenamed proper ty (other than claims involving and objection to the attachment or seeking the removal of the same) that they should on or before the 30th March, 2021, lodge in this office an affidavit verified by oath or Solemn affirmation of such rights, claims or charges

Dated this 14th day of December, 2020.

Sd/-



Bombay-400 001 Note: You are hereby informed that the free Legal Services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees, as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free Legal

Services, you may contact any of

Authorities/ Committees

Legal Services

## **FUTURE CONSUMER LIMITED**

CIN: L52602MH1996PLC192090

No. (If available)

Regd. Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, wari (East), Mumbai-400 060 | Tel. No.: +91 22 66442200 | Fax No.: +91 22 66442201 Email: investor.care@futureconsumer.in | Website: www.futureconsumer.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR The Quarter and Nine Months ended december 31, 2020 (Rs.in lakhs except per share data

	Quarter ended	Months ended
December 31, 2020	December 31, 2019	December 31, 2020
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
17,883.35	92,396,67	79,824.73
(12,399.13)	(1,055.12)	(30,976.27)
(12,399.13)	(1,055.12)	(34,535.07)
(11,297.91)	(914.71)	(32,818.65)
100		
100	11741	
(11,291.93)	(923.91)	(32,794.71)
118,415.29	114,478.76	118,415.29
1.00	1 2 2 7	
(0.57)	(0.05)	(1.66)
(0.57)	(0.05)	(1.66)
	1166	
200,000	1000	
(0.57)	(0.05)	(1.48)
(0.57)	(0.05)	(1.48)
	(Unaudited) 17,883.35 (12,399.13) (12,399.13) (11,297.91) (11,291.93) 118,415.29 (0.57) (0.57)	(Unaudited) (Unaudited) 17,883.35 92,396.67 (12,399.13) (1,055.12) (12,399.13) (1,055.12) (11,297.91) (914.71)  (11,291.93) (923.91) 118,415.29 (0.57) (0.05) (0.57) (0.05)

Diluted (III KS.)	(0.57)	(0.00)	(1.40)	
Key Standalone financial information of the	e Company		(Rs. In lakhs)	
N. e. i.	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Nine Months ended	
Particulars	December 31, 2020	December 31, 2019	December 31 2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Revenue from operations	4,413.47	67,529.88	32,147.87	
Profit/(Loss) before Tax	(9,080.72)	1,992.31	(24,518.55)	
Total comprehensive income	(7,980.48)	1,474.90	(22,717.17)	

Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Nine months Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarter and Nine months Financial Results are available on the Stock Exchange websites ww.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.futureconsumer.in

> By Order of the Board Sd Ashni Biyan Managing Director

## **IMJENBURKT**

JENBURKT PHARMACEUTICALS LTD.

Regd. Office: Nirmala Apartments., 93, J. P. Road, Andheri (W), Mumbai-400 058 CIN: L24230MH1985PLC036541 + Tel:66943121 + Fax:66943127 + E-mail: investor@jenburkt.com

#### STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED ON 31/12/2020

				(Rs. in Lacs	except EPS)
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.20	Quarter ended 31,12,19	Year to date 31.12,20	Previous Year ended 31.03.20
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations (Net)	3286.90	3442.84	8278.34	12310.92
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and Extra ordinary items)	744.15	667.20	1600.33	2113.78
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	744.15	667.20	1600.33	2113.78
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	594.59	463.88	1262.57	1486.96
5,	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period after tax) and other Comprehensive Income (after tax)	720,52	489,31	1506,56	1253.57
6.	Paid-up Equity Share Capital (F.V. of Rs.10/- each)	458.94	458.94	458.94	458.94
7.	Reserves and surplus (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet of the Previous Year.	-	-	-	7541.49
8.	Earnings per share (EPS) (F.V. of Rs.10/- each) (for continuing & discontinued operations) (Basic & Diluted)	12.96	10.11	27.51	32.40

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2020 are available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com and that of the Company viz. www.jenburkt.com.

2. The figures of the previous period have been regrouped / rearranged to render them comparable with figures of the current period. By order of the Board

Place: Mumbai Date: 5/2/2021

(Ashish U. Bhuta) Chairman & Managing Director

For JENBURKT PHARMACEUTICALS LTD.



PRO/AGM(C)/EM/107/2021

The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking (Of The Brihanmumbai Municipal Corporation)

CORRIGENDUM

Tender No. AGM(C)/EM/64/2021 dated 21.01.2021

This has reference to invitation of tender published in different

newspapers viz. Samana, Free Press Journal, Business Standard and

Economic Times with Reference No. PRO/AGM(C)/EM/95/2020-21

For the administrative reason the Tender No. AGM(C)/EM/64/2021 dated

Note: For more details, log on to website https://mahatenders.gov.in.

21.01.2021 which is to be opened on 09.02.2021 has been withdrawn



VADILAL DAIRY INTERNATIONAL LIMITED REGD OFFICE: Plot no. M-13, MIDC Ind. Area, Tarapur, Boisar, Maharashtra Thane: 401506 CIN: L15200MH1997PLC107525

NOTICE

NOTICE pursuant to Regulation 29, 47 (1)(a) and 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held at Registered Office of the Company situated at Plot no. M-13, MIDC Ind. Area, Tarapur, Boisar - 401506, on Saturday, 3th February, 2021 at 04:00 P.M. to consider and approve the unaudited Financia Results along with Limited Review Report for the Quarter ended 31st December, 2020 along with other routine business

For VADILAL DAIRY INTERNATIONAL LIMITED Shailesh R. Gandhi

Place: Boisar Date: 05.02.2021

Managing Director

## Thomas Cook (India) Limited

**GENERAL MANAGER** 

Regd Office: Thomas Cook Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Tel.: +91 22 4242 7000 Fax: +91 22 2302 2864 Website: www.thomascook.ir Toll-Free No.: 1800-2099-100 Email: sharedept@thomascook.in CIN- L63040MH1978PLC020717



#### UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st December 2020

(₹ in Lakhs) except Earnings per share

Particulars	Quarter ended 31st December 2020	Nine months ended 31st December 2020	Quarter ended 31st December 2019
Total Income from operations	27,141.6	54,409.9	1,75,788.3
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8,933.3)	(34,834.0)	1,679.6
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8,933.3)	(34,834.0)	1,679.6
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,623.7)	(27,495.8)	860.3
Total Comprehensive Income for the period	(6,337.1)	(28,590.1)	1,155.0
Equity Share Capital	3,782,8	3,782.8	3,782.8
Reserves (excluding revaluation reserves )	1,23,033.3	1,23,033.3	8,41,115.7
Earnings per share (of Rs. 1 each)	1.00		
Basic:	(1.60)	(6.57)	0.16
Diluted :	(1.60)	(6.57)	0.16

#### Notes:

Date : 4th February, 2021

- . The results for the quarter and nine months ended 31 December 2020 have been subjected to a limited review by the Statutory Auditors in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("the Listing Regulations, 2015").
- 2 The above results were reviewed by the Audit cum Risk Management Committee at its meeting held on 4 February 2021 and approved at the meeting of the Board of Directors held on that date
- Reserves (excluding revaluation reserves) are stated as at 31 March 2020 and 31 March 2019 for quarter and nine months ended 31 December 2020 and 31 December 2019 respectively.
- The details as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in relation to the Standalone Results are as follows:

Particulars		Nine months ended 31st December 2020	Quarter ended 31st December 201	
Turnover	3,868.7	12,356.8	41,210.5	
Profit before tax	(2,008.5)	(2,658.4)	672.1	
Profit after tax	(673.9)	(146.4)	667.2	

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine months ended Results are available on the Stock Exchanges website [www.bseindia.com], [www.nseindia.com] and company's website [www.thomascook.in] For Thomas Cook (India) Limited

Madhavan Menon Chairman and Managing Director

## KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1\* Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medic

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

Sr. No.	Particulars	٥	uarter Ended		Half Yes	ar Ended	Year Ended
		31/12/2020	30/09/2020	31/12/2019	31/12/2020	31/12/2019	31/03/2020
н		(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)	( Audited)
1.	Total income from Operations	4.80	4.75	4.95	14.79	14.84	20.08
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional items and / or Extraordinary items)	0.24	0.09	1,52	2,03	2,78	1.47
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.24	0.09	1.52	2.03	2.78	1,47
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary items)	0.14	0.07	1,43	1,52	2.36	1.34
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)].	0.14	0.07	1,43	1,52	2.36	1.34
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year 31st March, 2020			7885	****		(238.89)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.000 0.000	0.000	0.003	0.003 0.003	0.005	0.003

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the third quarter and nine months ended 31st December 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the

website of the company (www.kashyaptele-medicines.com) The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS)

prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above Unaudited Financial Results of the Company for the third quarter and nine months ended 31st December, 2020 have been company for the third quarter and nine months.

reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 4th February, 2021.

4. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended 31th December, 2020 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) 5. The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever necessary, to make them comparable. For, Kashyap Tele-Medicines Limited

Date : 04/02/2021 On behalf of Board of Directors Place: Ahmedabad Sd/- Amit Agrawal Managing Director - DIN: 00169061

\*REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL IDs: Pursuant to the circulars issued by the MCA and SEBI stating the requirement of conducting AGM Upto 31st December, 2021 through Video Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and in order to effectively communicate the necessary informations related to AGM of the Company to the Shareholders, the Company hereby request to the all the shareholders to kindly update their respective E-Mail IDs and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company in the form and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

#### IMEC SERVICES LIMITED

Regd. Off.: 611, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021 E-mail: investor@imecservices.in Website: www.imecservices.in Phone No.: 022-22851303 Fax: 022-22823177 CIN - L74110MH1987PLC142326

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 STANDALONE CONSOLIDATED

Sr. No.	Particulars		r Ended	Nine Months Ended	Year Ended	Quarter	Ended	Nine Months Ended	Year Ende
		31.12.2020 Unaudited	31.12,2019 Unaudited	31,12,2020 Unaudited	31.03.2020 Audited	31.12.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.12.2020 Unaudited	31.03.2020 Audited
1	Total revenue from operations	6.24	6.61	12.06	292,10	344.64	238.40	865.51	2,014.25
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items.)	(7.14)	(6.04)	(21.28)	1.91	(152.68)	(888.67)	(533.94)	(6,076.62)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(7.14)	(6.04)	(21.28)	1.91	(164.90)	(888.67)	(583.22)	(6,076.62)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items )	(7.14)	(6.04)	(21.28)	1.48	(164.90)	(888.67)	(583.22)	(6,767.46)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)	1 8 4 5 1			2.7		92.33	W	
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7.14)	(6.04)	(21.28)	1.32	(164.90)	(888.67)	(583.22)	(6,770.59)
6	Equity Share Capital	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance	The same		1.57		-400-000		100000	COLUMN EX
	Sheet of the previous year	- X	- 2	- 6	(4,820.98)	- 3	8.	1 a 6	(34,163.04)
8	"Earnings Per Share (of Rs 10/- each)(for continuing and			400.7	***************************************		11 4 11		
n	discontinued operations) *	795-1	1000	(60,000.0)			1.0	1.00	1.79
ш	(1) Basic: (in Rs.)	(0.01)	(0.01)	(0.04)	0.00	(0.33)	(1.78)	(1.17)	(13.54)
ш	(2) Diluted: (in Rs.)	(0.01)	(0.01)	(0.04)	0.00	(0.33)	(1.78)	(1.17)	(13.54)

Notes :- 1. The above Financial Results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Boar Quarter and Nine Months ended December 31, 2020 have been limited reviewed by the Statutory Auditors of the Company, 2. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Nine Months Ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine Months Ended Financial Results is available on the Stock Exchange website. viz. www.bseindia.com. The same

is also available on the Company's website viz. www.imecservices.in. For IMEC Services Limited Saket Barodia

DIN: 00683938

Place : Indore Date : February 5,2021

#### NOTICE

Notice pursuant to Regulation 29(1)(a) read with 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations 2015 is hereby given that the Board meeting of Directors of Envair Electrodyne Ltd. will be held on Thursday, 11/02/2021 at 11.30 AM through video conferencing due to COVID 19 to consider and approve un-Audited financial results for the quarter ended on 31/12/2020.

For further details please refer the following link- http://www.bseindia.com/ stock-share-price/envair-electrodyne-ltd/envairel/500246

For Envair Electrodyne Ltd.

Place: Pune Date: 06/02/2021 Harish Kumar Agarwal (Director)

## STERLING & WILSON स्टर्लिंग अँड विल्सन सोलरें लिमिटेड

शापूरजी पालनजी ग्रुपचे सहयोगी नॉदणीकृत कार्यालयः युनिव्हर्सल मजेस्टिक, 9 वा मजला, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (पश्चिम) मुंबई - 400043 । दुरध्वनी क्र.: (91-22) 25485300 । फॅक्स: (91-22) 25485331 CIN: U74999MH2017PLC292281 । इमेल: <u>info@sterlingwilson.com</u>

सूचना भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्ड (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, 2015 मधील अधिनियम 29 सहवाचिता अधिनियम 47 अन्वये येथे सूचना देण्यात येत आहे की इतर कामकाजासोबत, 31 डिसेंबर 2020 रोजी समाप्त त्रैमासिक आणि नौमाहीतील कंपनीच्या एकत्रित आणि स्वतंत्र अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांबाबत विचारविनिमयासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी, 2021 रोजी घेण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.

या सूचनेत नमूद करण्यात आलेली माहिती कंपनीची वेबसाईट www.sterlingandwilsonsolar.com येथे व स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवर म्हणजेच www.bseindia.com व www.nseindia.com येथे देखील उपलब्ध आहे.

स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड करिता

जगन्नाधा राव सीएच.व्ही दिनांक: फेब्रुवारी 05, 2020 कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

स्थळ: मुंबई



ENWORLD

जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नोंद्रणीकृत कार्यालयः नमन सेंटर, ७ वा मजला, देना बँक समोर, प्लॉट नं. सी-३१, 'जी' ब्लॉक वांद्र-कुला संकुल, वांद्र (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ +98-22-8202 Cooo Fax: +98-22-8202 Coo8

Email: Gil.Cosecy@gmrgroup.in Website: www.gmrgroup.in CIN: L45203MH1996PLC281138

सचना

सिक्युरिटीज् ॲण्ड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ बरोबर वाचल्या जाणाऱ्या नियम २९ अन्वये असे सूचित करण्यात येत आहे की, डिसेंबर ३१, २०२० रोजी संपलेल्या तिमाही तयार केलेले वित्तीय स्टेटमेन्ट (स्वतंत्र व एकत्रित) विचारात घेण्यासाठी व त्यांना मंजुरी देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा - शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी

कथीत सूचना कंपनीच्या वेबसाईट www.gmrgroup.in वर मिळू शकेल आणि ती स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध होईल. जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करित

टी. वेंकट रमणा स्थळ: नवी दिल्ली तारीख: ०५.०२.२०२१ कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर





GMR GROUP - GIL / 161 / PREM ASSOCIATES - MAR

Regd. Office: Patel House, 5th Floor, Plot No. 48, Gazdarbandh, North Avenue Road Santacruz (W.), Mumbai - 400054. Tel No.: 022-26050021, 26421242 Website: www.patel-india.com CIN: L71110MH1962PLC012396

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 12th February, 2021, inter alia, to consider and take on record the Unaudited Financial Results for the guarter and nine months ended 31st December, 2020.

The said notice is also available on the website of the Company i.e www.patel-india.com and also available on the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

Place: Mumbai (Sweta Parekh) Date: 05th February, 2021

Company Secretary

#### **IMEC SERVICES LIMITED**

Regd. Off.: 611, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021 E-mail: investor@imecservices.in Website: www.imecservices.in Phone No.: 022-22851303 Fax: 022-22823177 CIN - L74110MH1987PLC142326

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 (Rs. in Lacs)

2000		STANDALONE				CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars		r Ended	Nine Months Ended	Year Ended	Quarte	r Ended	Nine Months Ended	Year Ended	
0.000.00	se transaction contract	31.12.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.12.2020 Unaudited	31.03.2020 Audited	31.12.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.12.2020 Unaudited	31.03.2020 Audited	
1	Total revenue from operations	6.24	6.61	12.06	292.10	344.64	238.40	865.51	2,014.25	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(7.14)	(6.04)	(21.28)	1.91	(152.68)	(888.67)	(533.94)	(6,076.62)	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(7.14)	(6.04)	(21.28)	1.91	(164.90)	(888.67)	(583.22)	(6,076.62)	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items )	(7.14)	(6.04)	(21.28)	1.48	(164.90)	(888.67)	(583.22)	(6,767.46)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)	167	10	Ai S			8 3	2	- V2	
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7.14)	(6.04)	(21.28)	1.32	(164.90)	(888.67)	(583.22)	(6,770.59)	
6	Equity Share Capital	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	5,001.28	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance	7//	199	8.6	00		- 10	(8)	W	
	Sheet of the previous year		- 4	745	(4,820.98)		7.4		(34,163.04)	
8	"Earnings Per Share (of Rs 10/- each)(for continuing and				Name of the last o					
700	discontinued operations) *	l .								
	(1) Basic: (in Rs.)	(0.01)	(0.01)	(0.04)	0.00	(0.33)	(1.78)	(1.17)	(13.54)	
	(2) Diluted: (in Rs.)	(0.01)	(0.01)	(0.04)	0.00	(0.33)	(1.78)	(1.17)	(13.54)	

Notes:-1. The above Financial Results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 5, 2021. The results for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 have been limited reviewed by the Statutory Auditors of the Company. 2. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Nine Months Ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine Months Ended Financial Results is available on the Stock Exchange website. viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz.www.imecservices.in.

For IMEC Services Limited Saket Barodia Director DIN: 00683938

(Rs. in lakhs)

Place : Indore Date : February 5,2021

## aurionpro 🥙 AURIONPRO SOLUTIONS LIMITED

Regd. Office: Synergia IT Park, Plot No. R-270, T.T.C. Industrial Estate, Near Rabale Police Station, Rabale, Navi Mumbai -400701. Phone: +91-22-4040-7070 Fax: +91-22-4040-7080. Email: investor@aurionpro.com; Website: www.aurionpro.com UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED 315T DECEMBER, 2020

Sr.		C	Quarter Ende	ed	Nine Mon	ths Ended	Year Ended	
No.	Particulars	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	10,202.52	8,837.24	11,459.24	26,641.83	36,280.18	47,415.09	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	975.42	835.92	538.66	2,133.21	3,067.01	3,427.85	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	975.42	835.92	538.66	2,133.21	3,067.01	3,427.85	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	849.40	671.74	602.46	1,860.59	2,870.29	3,169.10	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	859.50	676.06	636.98	1,861.68	2,851.95	3,143.35	
6	Equity Share Capital	2,280.02	2,280.02	2,280.02	2,280.02	2,280.02	2,280.02	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						52,059.92	
8	Earnings per equity share (for Continuing and Discontinuing Operations)							
1	- Basic (Rs.)	3.78	3.14	2.45	8.75	10.91	13.65	
	- Diluted (Rs.)	3.78	3.14	2.45	8.75	10.91	13.65	

Sr.		C	Quarter Ended				₹ in lakhs Year Ended	
No.	Particulars	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Turnover	5,329.29	4,414.64	7,759.07	13,466.98	22,505.49	28,543.58	
2	Profit before tax	323.39	597.79	330.26	1,060.04	863.13	1,628.38	
3	Profit after tax	201.49	445.16	136.19	773.57	432.35	1,028.60	

a) The above is an extract of the detailed format of Statement of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended 31st December,2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly ended financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and

b) Figures for previous period / year have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with those of the current

For Aurionpro Solutions Limited Sd/-

> **Amit Sheth** Co- Chairman & Director DIN-00122623

> > Adfactors 855

#### TIVOLI CONSTRUCTION LIMITED CIN: L45200MH1985PLC037365

Regd. Off: 4th Floor, Raheia Chambers, Linking Road and Main Avenue, Santacruz (West) Mumbai 400 054. Email Id: tivoliconstruction@yahoo.co.in, Phone No. 022 6769 4400/4444 Website: www.tivoliconstruction.in

EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Year to date Year Ended Quarter Ended Year to date Year Ended **Particulars** 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.03.2020 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2019 31.03.2020 Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from operations (Net) 0.37 0.37 0.59 1.29 2.01 2.57 3.12 3.23 3.53 9.85 10.94 14.47 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or (1.21)(6.84)(7.44)(8.52)1.36 1.43 1.21 2.80 Extraordinary items) (1.38)(1.38)1.23 1.72 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/ or Extraordinary items) (1.38)(1.38)(1.21)(6.84)(7.44)(8.52)1.36 1.23 1.72 1.43 1.21 2.80 Net Profit/ (Loss) for the period (after Tax, (after Exceptional and/or 0.38 (1.38)(1.38)(1.21)(6.84)(7.44)(8.52)1.05 0.91 1.33 0.06 0.93 Extraordinary items) Other Comprehensive income Nil Total Comprehensive income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (1.38)(1.38)(1.21)(6.84)(7.44)(8.52)1.05 0.91 1.33 0.06 0.93 0.38 Equity share capital 50.00 50.00 50.00 50.00 50.00 50.00 50.00 50.00 50.00 50.00 50.00 50.00 Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the balance 54.52 215.52 sheet of previous year) Earnings per share (Face Value of Rs. 10/- each)

Mumbai

Dated: 5th February, 2021

operations) Basic & Dilluted

(for continuing and discontinued

1. The above standalone and consolidated results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 5th February, 2021. The above results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

(1.49)

(1.70)

0.21

0.18

0.27

0.01

0.19

0.08

(1.37)

2. The company has single business segment, therefore, in the context of Ind AS- 108, disclosure of segment information is not applicable. 3. The above financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 were subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company.

4. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and

(0.24)

(0.28)

(0.28)

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's Website: www.tivoliconstruction.in.

FOR TIVOLI CONSTRUCTION LIMITED

**RAKESH DESAI** DIRECTOR DIN: 00152982

#### जाहीर नोटिस

Date: 05th February 2021

Place: Navi Mumbai

आमच्या अभिल श्रीमती मिनल राजीव देशपांडे यांचे मालकीचा गाव मौजे. धोवली, वसई ता. वसई. जि. पालघर येथील वसई टॉवर को. ऑ. हौ. सोसायटीतील गाळा क्र.१९, तळमजला, क्षेत्र १०५ सुपर बिल्ट अप, जो पर्डी नं. ७३, सि. स. नं. २४०९, २४१० वर आहे. सदर गाळयाचे मुळ पेपर्स आमचे अशिलांक डून पारनाका ते वसई कोर्ट दरम्यान प्रवासात हरवलेले आहेत. सदर बाबत त्यांनी तसर्व पोलिस स्टेशन येथे टि २५/१२/२०२० रोजी तक्रार नोंदवलेली आहे. तरी सदर गाळयाची मुळ कागदपत्र कुणास मिळालेस ती खालील पत्यावर सदर नोटीस प्रसिध्द झाल्याचे पुढील १४ दिवसात कार्यालयीन वेळेत आणून दयावी.

सही/-वैशाली सं. पाटील १, केदारेश्वर को.ऑप हौ.सोसायटी डोळयाचे हॉस्पिटल जवळ, वसई ता. वसई, जि. पालघर ४०१२०१

#### METROGLOBAL LIMITED

Corporate office: 506-509, "SHILP" C.G. Road, Navrangpura, Ahmedabad-380009, India Regd off: 101, 1\* Floor, "Mangal Disha", Near Guru Gangeshwar Temple, 6<sup>th</sup> Road, Khar (W), Mumbai- 400052 INDIA CIN NO: L21010MH1992PLC069527 Website: www.metrogloballimited.com Email Id: investors@metroglobal.in Phone: 91-79-26468016, 26403212, 26403930 FAX: 91-79-26407838

INTIMATION OF BOARD MEETING This is to inform you that in terms of Regulations 29 of the SEBI (LODR) Regulation, 2015 meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Thursday** i.e. February 11, 2020 at 3.30 P.M at its corporate office i.e. 506-509, SHILP Building, CG Road, Ahmedabad- 380 009, inter alia to consider and approve the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Third quarter ended December 31, 2020

Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and in compliance with the terms of Code of Conduct for Prohibition of Insider Trading, the trading window for dealing in the securities of the Company has already been closed for all its Designated Person and their immediate relatives w.e.f. January 01, 2021 and it will continue to remain closed till 48 hours after the declaration of financial results of the Compan for the Third quarter ended December 31, 2020

Date: 05/02/2021 For MetroGlobal Limited, Sd/-Nitin S.Shah Company Secretary & Compliance Office

## JAYABHARAT CREDIT LIMITED

(Formerly known as The Javabharat Credit & Investment Co. Ltd.) CIN: L66000MH1943PLC003899

22, Rajabahadur Mansion, 4th Floor, Opp. S.B.I. Main Branch, Near Stock Exchange, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023. Tel:- (022) 22643022/23, Email: jcl@jayabharat.com, Website: www.jayabharat.com

_				Standalone			Rs. In Lacs
			Quarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	3 Months Quarter Ended (31.12.2020)	Previous 3 Months Quarter Ended (30.09.2020)	Quarter Ended (31.12.2019)		Ended (31.12.2019)	Previous Accounting Year Ended (31.03.2020)
_	20 20 0 20	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations						
	(a) Revenue from Operations				-	2.0	12
	(b) Other Income	15.65	0.06	0.07	15.78	0.20	0.35
	Total Income	15.65	0.06	0.07	15.78	0.20	0.35
2	Expenses		-		-	€:	-
	(a) Employee benefits expenses	4.34	6.10	4.88	14.06	17.97	26.09
	(b) finanace cost	2.25					
	(c) Depreciation and amortisiation expenses	0.20	0.20	0.26	0.60	0.65	0.87
_	(d) Other expenses	17.73	17.64	16.91	51.91	55.55	88.44
_	Total Expenses	22.27	23.94	22.05	66.57	74.17	115.40
11121	Profit / (loss) before, Exceptional items and tax (1-2)	(6.62)	(23.88)	(21.98)	(50.79)	(73.97)	(115.05)
93.	Exceptional Items	12:02.5					V
5	Profit / (Loss) before tax (5-6)	(6.62)	(23.88)	(21.98)	(50.79)	(73.97)	(115.05)
6	Tax Expenses						
	Current Tax		-	121			-
- 3	Deferred Tax  Tax Adjustment (Excess)/short provision of earlier years	-	~	290			-
	Total Tax Expenses						
7	Net Profit/ (loss) for the period (5-6)	(6.62)	(23.88)	(21.98)	(50.79)	(73.97)	(115.05)
	other comprehensive income /(Loss)	(0.02)	(20.00)	(21.50)	(00.75)	(10.01)	(110.00)
۰	(a) items no to be realised to Profit or Loss	2	2	12/			72
	(b) income tax relating to item not to be reclassified to Profit or Loss	-	- 2	50	-	20	1/4
	(c) Items to be reclassified to Profit or Loss		12	-	-	•	(-
	(d) Income Tax realting to item to be reclssified to Profit or Loss	*:	9	90	×	*:	
	Other Comprehensive Income/(loss) for the period (Net of Tax Expenses)		*	- 0	-	21	
	Total Comprehensive Income/(loss) (8-9)	(6.62)	(23.88)	(21.98)	(50.79)	(73.97)	(115.05)
11	Paid -up equity share Capital (Face Value of Rs.10/- each)	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.00
12	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of	*					(6,064.38)
	Previous Accounting Year						25. 85.
13	Earning Per share before and after Extraordinary Items	2	-	-	0	2	92
1000	(of Rs. 10/- each)( not annualised):						
	a) Basic (Rs.)	-0.13	-0.48	-0.44	-1.02	-1.48	-2.30
	b) Diluted (Rs)	-0.13	-0.48	-0.44	-1.02	-1.48	-2.30

The above standalone Financial Results have been approved by the Audit Committee at meeting held on 05.02.2021, thereafter

approved by the Board of Directors and taken on record,at the meeting held on 05.02.2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the Standalone Financial Results for the Quarter ended 31st December, 2020.

The Company has only one area of Operation. Business activity of Company is non Operational, hence segment reporting is not required.

The Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the ex

The Company has adopted Indian Accounting Standard (Ind-As) from 1st April,2019 and accordingly these Financial Results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules,2015 as prescribed under Section 133 of the Companies Act,2013,read with relevant Rules issued their under and other accounting principles generally accepted and there is no impact on Financial Statements due to transition.

Other than Fixed Deposit in Nationalised Bank, the company does not have any other investment. Financial statement have been prepared on the basis of Contractual and Statutory obligations. Financial Statement have been prepared in accordance with Ind As notified under Companies (Indian Accounting Standard) Rules

For SANDEEP R TAMHANE Chartered Accountants FCA NO. 46206

Date: 05.02.2021

The figures for the corresponding period have been re-grouped or re-classified, wherever necessary as per our Report attached. By order of the Board JAYABHARAT CREDIT LIMITED

**Arun Mitter** Place: New Delhi, Date: 05.02.2021 Date: 04/02/2021

# KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

_	(As per S	chedule III Com	panies Act, 20	013 & IND-AS)	(Rs. in Lakhs except EPS)			
Sr. No.	Particulars	Q	uarter Ended		Half Yea	Year Ended		
		31/12/2020	30/09/2020	31/12/2019	31/12/2020	31/12/2019	31/03/2020	
		(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Audited)	
1.	Total income from Operations	4.80	4.75	4.95	14.79	14.84	20.08	
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional items and / or Extraordinary items)	0.24	0.09	1.52	2.03	2.78	1.47	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.24	0.09	1.52	2.03	2.78	1.47	
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary items)	0.14	0.07	1.43	1.52	2.36	1.34	
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.14	0.07	1.43	1.52	2.36	1.34	
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year 31st March, 2020				****	****	(238.89)	
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.000 0.000	0.000 0.000	0.003 0.003	0.003 0.003	0.005 0.005	0.003 0.003	

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the third quarter and nine months ended 31st December. 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the company (www.kashyaptele-medicines.com).

The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above Unaudited Financial Results of the Company for the third quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 4<sup>th</sup> February, 2021.

4. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2020 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements)

. The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever necessary, to make them comparable.

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors

Sd/- Amit Agrawal Managing Director - DIN: 00169061

\*REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL IDs: Pursuant to the circulars issued by the MCA and SEBI stating the requirement of conducting AGM Upto 31st December, 2021 through Video Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and in order to effectively communicate the necessary informations related to AGM of the Company to the Shareholders, the Company hereby request to the all the shareholders to kindly update their respective E-Mail IDs and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company in the form and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

NOTICE

hursday, 4" February, 2021 at "UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1" Lane Ambawad

rsuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure quirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held or

hmedabad, Gujarat-380006, Inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the third quarter and nine months ended 31 December, 2020 as per Regulation 33 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2016 and to transact any other businesses is per the agendations of the Meeting.

Amit Agrawal Managing Director - DIN: 00169061

#### PRATAAP SNACKS LIMITED

Regd. Office: Khasra No. 378/2, Nemawar Road, Near Makrand House, Palda, Indore 452 020 (M.P.), India Email:complianceofficer@yellowdiamond.in, Website: www.yellowdiamond.in Tel.: 0731-2439999, CIN: L15311MP2009PLC021746

## NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we write to inform you that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 4th February, 2021 inter-alia, to consider and approve unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020. The above information is also available on the Company's website www.yellowdiamond.in and on the stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com For Pratage Snacks Limited

Date: 27th January, 2021

Om Prakash Pandey Company Secretary & Compliance Office

#### CORRIGENDUM

This is with reference to the Press Release dated 24th January, 2021 in the newspaper daily The Free Press Journal Mumbai edition for The Special General Body Meeting of the society namely Meghji Building Tenants Co-operative Housing Society Ltd.

This is to inform to the general public and all the members/ occupants /Tenants whose interest is likely to be affected that there has been an inadvertent mistake in the notice wherein the address of the said society has been wrongly published.

Hence, the following corrections may please be read and noted as stated herein under.

#### CORRECTIONS

MEGHJI BUILDING TENANTS CO-OPERTATIVE HOUSING SOCIETY LIMITED, Shivdas Chapshi Marg, Mazgaon, Mumbai-400009, CS NO. 1479, Byculla Division,

Date: 25/01/2021

R. G. Redekar, Authorized Officer Member of Administrative Board

#### SPICE ISLANDS APPARELS LIMITED (Govt. Recognised Export House)

Admin Office: 125-A, Mittal Tower, 12" Floor,210, Nariman Point, Mumbai 400 021 Phone: 91 (22) 6740 0800, 2282 3128 <u>www.spiceislandsIndia.com</u> CIN: L17121MH1988PLC050197.

#### NOTICE

Notice is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, February 15, 2021 at the Administrative Office of the Company at 125/A, Mittal Tower, 12th Floor,, 210, Nariman Point Mumbai- 400 021, to inter alia consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended

Place: Mumbai Date: 25th Jan, 2021

By order of the Board For Spice Island Apparels Limited Sd/- Chairman

#### IndoStar Capital Finance Limited

Registered & Corporate Office: One World Center, 20th Floor, Tower 2A, Jupiter Mills Compound, Senapati Bapat Marg, Mumbai – 400 013 CIN: L65100MH2009PLC268160 Tel: +91 22 43157000; Fax: +91 22 43157010 Email: investor.relations@indostarcapital.com; Website: www.indostarcapital.com

#### NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of IndoStar Capital Finance Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, 4 February 2021 in Mumbai, inter-alia, to consider and approve the Unaudited Financia Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine months ended 31 December 2020.

The said notice may be accessed on Company's website at www.indostarcapital.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at and www.nseindia.com. For IndoStar Capital Finance Limited

Date: 27 January 2021

Company Secretary & Compliance Officer Membership No.: FCS 8937

Jitendra Bhati

#### RAMARAJA KSHATRIYA CO-OP. CREDIT SOCIETY LTD.

Regd. No. BOM/RSR/1009/80

41st Annual General Body Meeting of Ramaraja Kshatriya Co-op. Credi Society Ltd., Mumbai for the year 2019-2020 will be held on Saturday 30th January 2021 at 5 p.m. Venue : Capers Banquet, 1st floor, Sagar Plaza 210, Opp. Chakr Hotel, Sanika, Andheri (E), Mumbai 400 072.

### Financial Highlights as on 31-03-2020

No.	Particulars	Amount (Rs. In Lakhs)
1.	Share Capital	748.85
2.	Total Reserves	1307.02
3.	Total Deposits	4597.28
4.	Total Advances	4860.42
5.	Working Capital	7692.62
6.	Investment	2566.82
7.	Net Profit	227.71
8.	Proposed Dividend	10%

Ramaraja Kshatriya Co-op. Credit Society Ltd.

For and behalf of



BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

#### TREE AUTHORITY -PUBLIC NOTICE-

In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto January 2018) 01 proposal from 'G 'North' ward, 01 proposal from 'G/South' ward in Zone-II, 02 proposal from 'H/West' ward, 01 proposal from 'K/East' ward, 01 proposal from 'H/West' ward in Zone-III, 01 proposal from 'K/West' ward. 02 proposal from 'P/North' ward, 01 proposal from 'P/South' ward in Zone-IV, 03 proposal from 'L' ward in Zone-V, 01 proposal from 'N' ward, 02 proposal from 'S' ward, 01 proposal from 'T' ward in Zone-VI i.e. Total 17 proposals are received for getting approval of Tree Authority/Municipal Commissioner, Chairman, Tree Authority for removal of

The information of the trees for cutting/ Transplanting in above mentioned proposals is available on mcgm website - www.mcgm.gov.in. - About us ward/Department Department manuals Gardens & Tree Authority 104 - Adv- 7 days - Z- II, III, IV, V, VI

Objections/suggestions from citizens for aforesaid proposals, if any, are invited within 7 days from the date of publicity at office of Supdt Of Gardens & Tree officer. Application received after the said date will not be entertained which may please be noted. Hearing for the objections/suggestions obtained will be given on dt. 17.02.2021 at 2.30 p.m. to 3.00 p.m at the office of Supdt, of Gardens & Tree officer.

Supdt. of Gardens & Tree officer of the Tree Authority Penguin Building, 2 nd Floor

Veennata Jijabai Bhosale Udyan Dr. Ambedkar Road, Byculla (E), Mumbai-400 027. Tel. No. 23742162

Email - sq.gardens@mcgm.gov.in

Supdt.of Gardens & Tree Officer

Sd/-

PRO/1475/ADV/20-21 **Avoid Self Medication** 

SAVANI FINANCIALS LIMITED

CIN No. L67120MH1983PLC031614

Regd. Office: 91, Mantra House, Marol Co-op Indl. Estate, M. V. Road

Andheri (East), Mumbai-400 059

TEL NO. 67604100 | FAX NO. 28561540 E-MAIL: info@savanifinancials.co.in

NOTICE

Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company wi

be held on Friday, 12th February, 2021 inter

alia to take on record the Unaudited Quarterly Financial Results of the Company

or the Quarter ended 31st December, 2020

Place : Mumbai Date : 27th January, 2021

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to all concerned person that, my client MRS. SNIGDHA CHAKRABORTY, owner of Flat No. B-6/102, Rutu Enclave, Ghodbunder Road, Thane (West) 400615 admeasuring about 360 Sq. ft. Built-up area (33.45 sq. mtrs.) purchased from

#### HDFC BANK LIMITED Rego. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618]

NOTICE Notice is hereby given that the following equity share certificates have been reported a

lost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Ban for the issue of duplicate share certificates.

lo.	No.	5-0-1-10-1-10-1-10-1-111	From To	No.	Shares
1	2065609	Mukesh Kumar	14386451-14386620	11799	170
2	1003756	Harish Kumar Anand	13879101-13880100	9881	1000
3	6075635	Shah Leena N Jointly Shah Nareshchandra P	14934441-14934450	16157	10
ny	person(s) w	vho has/have any claim in respect o	f such share certificate/s s	should to	dge such

claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfe Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. 8 5, Part B Cros Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the publication of thi notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed to issu duplicate share ce rtificate(s). Accordingly the original share certificates shall stand cancelled After the issuance of duplicate share certificate(s), any person dealing with the original share rertificate(s) shall be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible for

Date: 27.01.2021

Sr. Vice-President(Legal) & Company Secretary



### वसई-विरार शहर महानगरपालिका बांधकाम विभाग, मुख्यालय, विरार (पू.)

जाहिर ई-निविदा सूचना क्र. वरील कामाचे कोरो निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in

या अधिकृत संकेतस्थळावर दि. २८/०१/२०२१ पासून उपलब्ध होणार आहे. ई-टेंडिरिंगबाबत अधिक माहितीसाठी ई निविदा कक्ष, वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार (मुख्यालय) येथे संपर्क

१. वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (ई) कार्यक्षेत्रातील नालासोपारा (प.) श्रीप्रस्थ ४ था रस्ता येथील शनी मंदिर ते म्हाडा कोलनीपर्यंत विकास आराखड्यातील अशत/(१५ मी. डी.पी. रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.

जा. क्र./वविशम/बांध/१६६/२०२१ दिनांकः २७/०१/२०२१

Please Visit our official website

S.A. BARBHA

https://mahatenders.gov.in

अति. आयुक्त

सही/-

वसई विरार शहर महानगरपालिक

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | THURSDAY | JANUARY 28, 2021

> Bank of Baroda district in the second

17/B, First floor, Homji Street, rniman Circle Fort, Mumbal-40

APPENDIX IV-A and II-A [Provision to Rule 8(6), 6(2) and 9(1)]

Sale notice for sale of Immovable properties and movable properties E-Auction sale notice for sale of Immovable and moveable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securi Interest Act, 2002 read with provision to rule 8(6), 6(2) and 9(1) of the security interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the Secured Creditors, possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is "and "Without recourse basis" for recovery of dues of secured creditors below mentioned account/s. The details of Borrower/s/ Guarantor/s/ Secured Asset/s/ Dues / Reserve Price/e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-Name & Address of Borrower/s/ Guarantor/s Description of the immovable property with known encumbrances, if any the Property
(3) Bid Increase Ar and Time and i) Flat no.103, Bldg. no.1D and One Covered Car Parking Space No.103 in the basement Bldg. no.1D, H & M Royal Apartment, Survey no.18 and 19, Opposite Talab Factory, Kondhwa, Pune-411048 in Ultimo Fabrics Pvt. Total 15.02.2021 1) Rs. 77.10 Lakh Physical 06.02.2021 Ltd.R/o: 2ND Floor, A Wing, Todi Estate, Sun Mill Compound, Lower Dues-11:00 am Rs. 1800Hrs 3) Rs. 0.50 Lakh To the name of Mr. Manoi U Khushalani Area: 1756 Parel (West), Mumbal 2:00 pm Lakhs as Sq Ft. Encumbrance Known to Bank Nil 15.02.2021 1) Rs. 77.10Lakh Physical ii) Flat no.303, Bldg, no.1D and One Covered Car Parking Space No. 303 in the basement Bldg, no.1D, H & MRoyalApartment, Survey no.18 and 19, Opposite Talab Factory, Kondhwa, Pune-411048 Area: 1756 Sq.Ft.Encumbrance Known to Bank Nii 1.Mrs. Aashima M. Khushlani, 1400 Hrs to 2) Rs.7.71 Lakh Omkar 1800Hrs 3) Rs. 0.50 Lakh Bennurwan R/o: 2ND Floor, A Wing, Todi Estate, Sun Mill Compound, Lower Parel (West), Mumbai-400013 9920333144 15.02.2021 1) Rs. 77.05 Lakh Physical III) Flat no. 401, Bldg. no.1C and One Covered Car Parking Space No. 401 in the basement Bldg. no.1C, H & M Royal Apartment, Survey no.18 and 19, Opposite Talab Factory, Kondhwa, Pune-411048 in the name 1400 Hrs to 2) Rs.7.71 Lakh 1800Hrs 3) Rs. 0.50 Lakh R/o: 602, 6th Floor, Manek Appt. Opp. Central Bank of India, of Mr. Manoj U Khushalani Area: 1755 Sq Ft Encumbrance Known to Bank Nil S.V.Road, Santacruz Hy Flat no. 402, Bidg. no. 1C and One Covered Car Parking Space No. 402 in the basement Bidg. no. 1C, H & M Royal Apartment, Survey no. 18 and 19, Opposite Talab Factory, Kondhwa, Pune-411048 in the name of Mr. Manoj U Khushalani Area: 1755 Sq FI Encumbrance Known to Bank Nii (West), Mumbai- 400 054 15.02.2021 1) Rs. 77.05 Lakh Physical 1400 Hrs to 2) Rs.7.71 Lakh 2. Mr. Manoj U 1800Hrs 3) Rs. 0.50 Lakh R/o: 2ND Floor, A Wing, Todi Estate, Sun Mill Compound, Lower v) Flat no. 501, Bidg, no.1C and One Covered Car Parking Space No. 501 in the basement Bidg. no.1C, H & M Royal Apartment, Survey no.18 and 15.02.2021 1) Rs. 77.05 Lakh 1400 Hrs to 2) Rs.7.71 Lakh 19, Opposite Talab Factory, Kondhwa, Pune-411048 in the name of Mr. Manoj U Khushalani Area: 1755 R/o: 602, 6th Floor. Manek Appt. Opp. Central Bank of India, Sq Ft Encumbrance Known to Bank Nil vi) Flat no. 502, Bldg. no.1C and One Covered Car Parking Space No. 502 in the basement Bldg. no.1C, H & M Royal Apartment, Survey no.18 and 15.02.2021 1) Rs. 77.05 Lakh S.V.Road, Santacruz Physical 1400 Hrs to 2) Rs.7.71 Lakh Vest), lumbai- 400 054 1800Hrs 3) Rs. 0.50 Lakh 19, Opposite Talab Factory, Kondhwa, Pune 411048 in the name of Mr. Manoj U Khushalani Area: 1755 In the name of Mr. Manoj U Khushalani Area. 17.55 SqrEtencumbrance Khown to Bank Nii vii) Flat no. 901, Bidg. no.1C and One Covered Car Parking Space No. 901 in the basement Bidg. no.1C, H & M Royal Apartment, Survey no.18 and 19, Opposite Talab Factory, Kondhwa, Pune-411048 in the name of Mr. Manoj U Khushalani Area: 1755 SpETE Requester Bank Count to Bank 1 G.J.Bhosle Marg, Near Mantralaya Sachivalaya Nariman Point, Mumbai-400021. 15.02.2021 1) Rs. 77.05 Lakh Physical 1400 Hrs to 2) Rs.7.71 Lakh

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also prospective bidders may contact the authorized officer on 9167004582 Date: 28.01.2021 **Authorised Officer** 

Place: Mumba

Sq Ft Encumbrance Known to Bank Nil

## HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED

Regd. & Corporate Office: 4th Floor, V Times Square, Sector-15, CBD Belapur, Navi Mumbai-400 614 CIN: L99999MH1960GOI011895 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020

1800Hrs 3) Rs. 0.50 Lakh

A. S	TANDALONE						(₹ in lakhs
SI.	Particulars		Quarter ende	i	Nine mon	ths ended	Year Ende
No.		31.12.2020	30.09.2020	31,12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	12554.42	10947.10	7020.21	31615.23	22332.52	32195.8
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1521.44	(99.22)	(3315.26)	221.18	(7821.37)	(9468.38
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1521.44	(99.22)	(3315.26)	221.18	(7821.37)	(9468.38
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1521.44	(99,22)	(3315,26)	221.18	(7821.37)	(9468,38
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		(99.22)	(3315.26)	221.18	(4968.37)	(9712.43
6.	Equity Share Capital	6726.96	6726.96	6726.96	6726.96	6726.96	6726.9
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						(96258.08
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	1		P# 10			
	1. Basic :	2.26	(0.15)	(4.94)	0.33	(11.64)	(14.10
	2. Diluted :	2.26	(0.15)	(4.94)	0.33	(11.64)	(14.10
B C	ONSOLIDATED						(₹ in lakhs

	1. Basic :	2.26	(0.15)	(4.94)	0.33	(11.64)	(14.10
	2. Diluted :	2.26	(0.15	(4.94)	0.33	(11.64)	(14.10
B. 0	CONSOLIDATED						(₹ in lakhs)
SI.	Particulars		Quarter ende	d	Nine mon	ths ended	Year Ended
No.		31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	12,668.04	11,019.40	8,069.50	32,081.00	24,907.35	35,269.00
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,447.94	(553.78)	(3,193.23)	(1,676.13)	(7,798.42)	(9,774.35
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,447.94	(553.78)	(3,193.23)	(1,676.13)	(7,798.42)	(9,774.35
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,447.94	(553.78)	(3,193.23)	(1,676,13)	(7,798.42)	(9,774.35
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		(553.78)	(3,191.80)	(1,676.13)	(4,941.14)	(10,067.16
6.	Equity Share Capital	6,726.96	6,726.96	6,726.96	6,726.96	6,726.96	6,726.96
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						(98,892.48
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	57.0			-32	ler read	
	1. Basic :	2.16	1	(4.75)	(2.50)	(11.61)	140000
	2. Diluted :	2.16	(0.82)	(4.75)	(2.50)	(11.61)	(14.55

Note:

The above is an extract of detailed format of Quarterly/Annual Financial Result filed with the Stock Exchange under Regulations 33 & 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of these Financial Results are available on the website of Stock Exchanges www.bseindia.com and on the Company's website www.hoclindia.com

For and on behalf of the Board of Directors of HOCL

Place: CBD Belapur, Navi Mumba

S. B. Bhide Chairman & Managing Director DIN 05323535

# Mahindra EPC MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

(Formerly known as EPC INDUSTRIÉ LIMITED)

Registered Office: Plot No. H - 109, MIDC, AMBAD, NASHIK - 422 010.

Website: www.mahindrairrigation.com, Email: info@mahindrairrigation.com, CIN No-L25200MH1981PLC025731 Tel: 91 253 2381081/82, Fax: 91 253 2382975

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 3157 DECEMBER, 2020

		Standalone					Consolidated						
		Quarter Ended		Nine Months Ended Year Ended		Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended		
Sr. No.	Particulars	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	8,097.91	5,559.74	8,310.56	18,475.00	20,197.55	28,528.57	8,097.91	5,559.74	8,310.56	18,475.00	20,197.55	28,528.57
2	Net Profit for the period before Tax	956.77	575.38	1,049.07	1,971.06	1,951.63	3,240.00	962.39	559.98	1,036.75	1,945.15	1,927.30	3,215.33
3	Net Profit for the period after Tax	764.89	425.01	777.07	1,515.18	1,371.28	2,328.65	770.51	409.61	764.75	1,489.27	1,346.95	2,303.98
4	Total Comprehensive Income for the period	759.09	423.16	774.51	1,511.77	1,362.25	2,328.29	764.71	407.76	762.19	1,485.86	1,337,92	2,303.62
5	Paid-up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37
6	Reserves as per Balance Sheet of previous accounting year			1 - 7	12.8		14,288.40	0 -41					14,248.77
7	Earnings per share of Rs.10/- each* Basic Diluted	2.75* 2.74*	1.53* 1.52*	2.80* 1.17*	5.45° 5.43*	4.94* 4.92*	8.38* 8.35*	2.77* 2.76*	1.47* 1.47*	2.75* 2.74*	5.36* 5.34*	4.85* 4.83*	8.29* 8.26*

irnings per snare for the interim period is not annualised

Date: January 27, 2021

- 1. The above unaudited standalone and consolidated financial results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on January 27, 2021.
- Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the website https://www.bseindia.com, https://www.nseindia.com and on the Company's website www.mahindrairrigation.com.

Ashok Sharma **Managing Director** 

Ended  $30^\circ$  September, 2019 filed with the Slock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter and Six Months Ended 30° September, 2019 is available on the Stock Exchange websites; www.bseindia.com. Place : Mumbai Date : 21st January, 2021

By order of the Board of Directors For Rajsanket Realty Limited Haresh Kumar V. Sutaria Whole-time Director (DIN:01612392)

#### received after the said 14 days period hereof, the same shall be considered as waived. By Order of the Board (Manish Chaudhar

Adv. High Court Adv. High Court Chamber: Mayuresh Building, Opp TMC School No. 1, Court Naka, Thane – 400601. Mob.: 9869620052, 8369065909, barbhai.legal20@gmail.com

MR. LAKSHMI K. CHAKRABORTY vide Agreement of Sale of Flat dated 23rd December, 2020 which was originally sold by MR. & MRS. NARAYAN B. KUNDER to MR. LAKSHMI K. CHAKRABORTY.

Further my client, MRS. SNIGDHA CHAKRABORTY is intending to

sale the said flat, if anybody is having any claim, right, title and interest in the said flat, please file objections in writing to the under

mentioned office within 14 days from the date of publication of this Public Notice, failing which it shall be presumed that, there is

no such any claims from any person over the said flat B-6/102, Rutu Enclave, Ghodbunder Road, Thane (West) 400615. If any claims

## RAJSANKET REALTY LIMITED CIN: L70101MH1985PLC036272 Registered office: 139, Seksaria Chambers, 2" Floor, Nagindas Master Road, Fort, Mumbai – 400 023 Tel: +91-022-22670717 Fax: +91-022-22672013, Email:sanketinternationalitd@yahoo.com

			[Rs. in Lakh	s (except EPS)
Sr.	Particulars	Quarter Ended	Year to Date	Quarter Ended
		30-09-2019	30-09-2019	30-09-2018
No.		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total income from operations Net Profit / (Loss) for the period	326.79	901.10	872.75
3.	(before Tax .Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax	(345.87)	(716.41)	56.10
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax	(345.87)	(716.41)	56.10
5.	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and	(259.48)	(530.71)	40.07
6	Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	(259.48) 239.50	(530.71) 239.50	40.07 239.50
7:	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	
a.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)  - Basic and Diluted	(10.83)	(22.16)	1.67

2. The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and

For and on behalf of Board of Directors Place : Nashik

फॉर्म क्र. आयएनसी-२५ए

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतर करण्यासाठी वृत्तपत्रात

प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रीय संचालक यांच्या समक्ष, कॉपॉरेट अफेअर्स मंत्रालय पश्चिम क्षेत्र

कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ४१ व कंपनी

कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४ व कंपनी कायदा, २०१३ च्या

पकरणी

मे. मेहता ग्रोवेल होल्डिंग्स लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे

८०२, स्वस्तिक चेंबर्स, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंबुर, मुंबई-४०० ०७१,

सामान्य जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी खाजगी मर्यादित

कंपनीमध्ये रूपांतरण करण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास शुक्रवार ०८

जानेवारी, २०२१ रोजी आयोजित केलेल्या अतिरिक्त विशेष सर्वसाधारण

सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करण्याच्या हेतूने अशा रूपांतरणाला परिणाम देणे

कंपनीला शक्य होण्यासाठी वरील सदर नियम सहवाचता कंपनी कायदा

२०१३ च्या अनुच्छेद १४ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव

सीआयएन: यु६७१२०एमएच१९८७पीएलसी०४२५७१ यांच्या

... अर्जदार

एल७२९००एमएच२०००पीएलमी१२३८४१ नोंदणी कार्यालयः ॲपटेंक हाऊस, ए-६५. एमआबडीसी परोळ, अधेरी (पूर्व).

मुंबई-४०० ०९३ संपर्क क्र.: ७२२-६८२८२३०० फॅनस का: ०२२-६८२८२३९९ ईमेलः info@aptech.ac.in सूचना

२०२० रोजी संप्रलेल्या तिमाही करिता कंपनीच अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसह विचरार चेगे आणि मंजुर करण्यासाठी बुधवार ३ फेब्रुवारी २०२१ रोजी धेण्यात बेणार आहे सदर माहिती ही कंगनीचे शेअर्स स्चीबद्ध असलेल्य लिमिटेडची बीएसई वेबसाईर (<u>www.bseindia.com</u>) आणि एनएसईच (www.nseindia.com) वर उपलब्ध आहे आणि

जागृती शाह कंपनी सचिव आणि

बी धारक बांद्रा "एच" वॉर्ड क्र. ६२५२ (१), ६२५२ (२), ६२५२ (२ए), व ६२५२ (३) च्या महानगरपालिकेद्वारे निर्धारित बांद्रयाचा नींदणीकृत उप-जिल्हा आणि बांद्रा-दांडा, तालुका

मीटर्स, एफ/१३१९ मोजमापित २२५ चौ. यार्डस्, संलग्नित १८८.१ चौ मीटर्स, एफ/१३२० मोजमापित ३४३ चौ. यार्डस्, संलग्नित २८६.८ चौ. मीटर्स, एफ/१३२१ मोजमापित ३५७ चौ. यार्डस्, संलम्नित २९८.५ चौ. मीटर्स, एफ/१३२२ मोजमापित ९५

मीटर्स, एकूण १४८३ ची. यार्डस्, संलग्नित १२३९.९ चौ. मीटर्स मधील धारक भोईवाडा, स्टेशन रोड, बांद्रा (पश्चिम) येथे स्थित त्यावर उभी मेसाजेस, टेनमेंट्स व इमारतीसह जमिनीचे ते सर्व भाग व विभाग खरेदी

स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना तशा

दावे जर असल्यास ते त्यागित मानले

वकील, उच्च न्यायालय मोबा.: ९८१९८८९९५१

जोडपत्र IV-ए आणि II-ए [नियम ८(६), ६(२) आणि ९ (१) तरतुदीन्वये]

स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखाः

१७/बी, पहिला मजला, होमजी स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०० ०२३.

स्थावर मिळकर्तींच्या आणि जंगम मिळकर्तींच्या विक्रीकरिता विक्री सुचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६), ६(२) आणि १(१) च्या तरतुदी सहवाचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकेस्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ मिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर आणि जंगम मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना बाद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर गहाण/प्रभार मिळकती बँक ऑफ बडोदाकडे गहाण/भारित असून जिया कव्जा बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालांल खाव्यासमीर दिलेल्या वसुलांकरीता "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्त्वावर विकली जाईल, कर्जदार/हमीदार/तारण मता/थकवाकी/राखीव किंमत/ई-लिलाव दिनांक आणि चेळ, इअर आणि इसारा अनामत सक्कमची तपशिल खालीलग्रमाणे :

अ. कर्नदार/संचालक आणि विक्रीकरिता मिळकर्तीचे वर्णन सह भार काही असल्यास एकुण ई लिलावाची (१) गर्खांच किमते व कब्जाची मिळकर्तीच्या

baroda.co.ii

勇,	हमीदाराचे नाच आणि पत्ता		धकवाकी	तारीख आणि बेळ	(२)मिळकतीच्या रकमेचे इअर ३) बोली बाढविण्याची रक्रम	स्थिती (सांपाशिक / प्रत्यक्ष)	निरिक्षणाची नारिख आणि चेळ, संपर्क व्यक्ती
¥	अस्टीमो फॅब्रिक्स प्रा. लि. राहणार: ३रा मजला, ए विंग, टोडी इस्टेट, मन मिल कम्प्राऊंड, लोओ पोल (पश्चिम), मुंबई-४०००१३	ा) श्री. मनोज यु खुशलानी यांच्या नावे असलेला फर्नेट क्र. १८३, ज्ञापत क्र. १९डी आणि बेसमेंट मधील एक कल्बर्ड कहा पाकिंग स्थास क्र. १०३, इमारत क्र. १३ी, एवं आणि एस श्रीवत अपार्टमेंट, सम्हें क्र. १८ आणि १५, तलाव फेन्स्ट्री समोर, ब्रॉडका, युणे— ४११०४८ श्रीवः १७५६ सी. पू. बेंकेला ज्ञात मार-गुणव	थकबाकी एकूण- ४, १५८९ ६९ लाख ०४,०५,२०१८	१५.०२,२०२१ दु, १४०० ते साथ, १८००	१) रू. ७७.१० लाख २) रू. ७.७१ लाख ३) रू. ०.५० लाख	प्रत्यक्ष करूमा	०६.०२.२०२१ स. १९:०० ते दु. २:०० ओमकार
	१. श्रीम. आशिमा एम. खुग्रालानी, सहणार: २स मजला, ए विंग, टोडी इस्टेट, लन मिल	हो) पर्लट क. ३०३, इमाल क. १डी आणि बेतमेंट मधील एक कव्हर्ड कार पार्किंग स्पेस क. ३०३, इमाल क. १डी, एव आणि एम रोचल अगार्टमेंट, सब्बें क. १८ आणि १६, नलाव पॅक्टरी समीट, कॉववा, पुण-४११०४८ क्षेत्र १७०६ ची. पू. बॅकेला ज्ञान मार-शुण्य	रोजीस अधिक त्यावरील व्याज आणि	१५,०२,२०२१ दु, १४०० ते सार्थ, १८००	१) इ. ५७.१० लाख २) इ. ५,७१ लाख ३) इ. ०,५० लाख	प्रत्यक्ष कल्जा	बेजुरवार ९९२०३३३१४४
	कम्पाऊंड, लीअर परेल (पश्चिम), मुबई-४०००१३ शहपार: ६०२, ६वा सबला, मानेक अपार्टमेंट, सेंद्रूल बँक ऑफ इंडिया	(ii) औ. मनोन मु खुशलानी यांच्या नाये असलेला फ्लंट क्र. ४०१, इमारा क्र. १शी आणि मेनमेंट मंधील एक कल्टडे क्रा एमिंकिंग, रुपेस क्र. ४०१, इमारा क्र. १शी, एव आणि एक प्रताय क्रमाएमेंट, मार्चे क्र. १८ आणि ११, तलाक फेलरो समित, क्रींडवा, पुणे-४१,०४८ क्रीच १७,०५ ली. फू. बेंकेला ज्ञात भार-मुख्य	परिच्यव जजा नारखंपधँत वसुली	१५.०२,२०२१ दुः १४०० ते सार्थः १८००	१) रु. ७७.०५ लाख २) रु. ७.७१ लाख ३) रु. ०,५० लाख	प्रत्यक्ष कब्जा	
	समोद, एस.ज्ही, रोड, सातांकुझ (पश्चिम), मुंबई- ४०० ०५४ २. श्री. मनोज बु खुशलानी, राहणार, २रा मजला, ए विंग,	IV) ण्लंट क. ४०२, इमारत क. १मी आणि बेसमेंट मधील एक कल्बई कार पार्किग, स्पेस क. ४०२, इमारत क. १सी, एव आणि एम संवल अपार्टमेंट, सब्बें क. १८ आणि १९, सत्ताव फॅक्टरी समिरा, जोहवा, पुणे-४१९०४८ मध्ये जाय श्री. मनीच व खुशलानी, क्षेत्र १७५५ जी. पू. बैंकेला ज्ञात भार-शुण्य		१५,०२,२०२१ दु. १४०० ते साय, १८००	१) हैं, ५७,०५ ताख २) हैं, ७.७५ ताख ३) हैं, ०.५० ताख	प्रत्यक्ष कव्या	
	राहणातः रश पजला, ए त्या. टोडी इस्टेट, सन मिल कम्पाऊंड, लीअर परेल (पश्चिम), मुंबई-४०००१३ सहप्रार: ६०२, ६वा मजला, मानेक अपार्टमेंट,	v) श्री. मनोब यु खुजलानी यांच्या नांव अमलेला फ्लॅट क, ५०१, इमारत फ्र. १सी आणि वेसमेंट मधील एक करवाई का, पार्किंग, स्पेस क, ५०१, इमारत क्र. १सी, एक आणि एम नांचल अपार्टमेंट, सब्बें क्र. १८ आणि १९, तलाब फॅक्टरी ममीर, श्रींटवा, पुणे- ४१९०४८ क्षेत्र १०५५ तता क्ष्मेंटी आता मार-श्रुंप्य ४१९०४८ क्षेत्र १०५५ तो फू. येंकेला जात मार-श्रुंप्य		१५,०२,२०२१ दु. १४०० ते सायं. १८००	१) ह. ७७,०५ लाख २) ह. ७.७१ लाख ३) ह. ०.५० लाख	সন্ধ্রন্থ কছনা	
	सॅट्रल बॅंक ऑफ इंडिया यमोर, एस.अही. ग्रेड, साताकुड़ा (पश्चिम), मुंबई- ४०० ०५४	ví) औ, मनोज बु खुरालानी बांच्या नावें असलेला गर्लट क्र. ५०२, इमारत क्र. १शी आणि बेसमेंट नधील एक कक्दर्ड लार पार्किंग, स्पेम क्र. ५०२, इमारत क्र. १सी, एक आणि एम रॉनल अपार्टमेंट, सब्दें क्र. १८ आणि १२, तलाब फॅक्टरी समीर, कॉइंब्ज, युपे-४११०४८ क्षेत्र:		१५,०२,२०२१ दु. १४०० ते सायं. १८००	१) ह. ५७,०५ लाख २) ह. ७.५१ लाख ३) ह. ०.५० लाख	प्रस्यका कड्या	

94.03.9039

दु, १४०० ते साय, १८००

१) रु. ७७.०५ लाख

२) रु. ७.७१ लाख ३) ক. ৬.५০ লাভ্র

सूचना

आमचे अशिल रामासुब्बु चंद्रसेकरन यांच्या सूचनेंतर्गत आम्ही असे कळवतो की आमचे अशिल सह श्री. शेर्निक आर खटाडिया, कमारी मानवीं राजेश खटाडिया, सौ. जागृती राजेश खटाडिया, श्री. राजेश रमणिकलाल खटाडिया, यांनी १४ जून २०१८ रोजीच्या निष्पादित भागीदारी विलेखाद्वारे सन २०१८ मधील में, जेएसएम रिअल द्वारे भागीदारी संस्था स्थापन केली. सदर विलेखाच्या खंड क्र. १४ नूसार, आमच्या अशिलांनी सदर संस्था मे. जेएसएम

कुळमुख्त्यार पत्र दिले आहे, त्यामूळे ते २२

एप्रिल २०२१ पासून परिणामांसह तिसऱ्य

पक्षांसह सदर संस्थेच्या व्यवहाराकरिता

इमेल : elixirlegalservices@gmail.com

जबाबदार राहणार नाहीत.

२. ओव्हल हाऊस.

नगीनदास मास्टर रोडलगत

संपर्क क्र. ८४३३९९९७७७

फोर्ट, मुंबई-४०० ०२३

ब्रिटीश हॉटेल लेन,

एलिक्झीर लीगल सर्विसेस

करत आहे. रिअलच्या भागीदारांना २२ एप्रिल २०२१ कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीचा प्रस्तावित बदल/दर्जा बाधित होत पासन परिणामांसह सदर संस्थेमधन त्यांच्या असल्यास खालील नमूद पत्त्यावर तिच्या नोंदणीकृत कार्यालयात अर्जदार निवृत्तीची सूचना दिली आहे. सामान्य कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांत संबंधित जनतेला याद्वारे कळवण्यात येते की, २२ विभागीय संचालक, मुंबई विभाग, एव्हरेस्ट ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, एप्रिल २०२१ पासून परिणामांसह सदर संस्था में. जेएसएम रिअलपासन आमचे अशिल मुंबई-४००००२ येथे यांना विरोधाची पार्खभूमी आणि त्याचा हितसंबंधाचा निवृत्त होतील आणि त्यांची निवृत्ती पाहता प्रकार नमूद करून शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची हरकत रजिस्टर पोस्टाने २२ एप्रिल २०२१ पासून परिणामांसह पाठव शकता. ऑपरेट करण्यासाठी राजेश खटाडिया यांच्या नावे संस्थेचे भागीदार म्हणून आमच्या दिनांक: २८ जानेवारी, २०२१, अशिलांद्वारे १९ जुलै २०१८ रोजीचे

ठिकाण: ठाणे

प्रकरणी

मेहता ग्रोवेल होल्डिंग्स लिमिटेड च्या वती ने आणि करिता सही/-शक्तला जितेंद्र मेहता

संचालव डीआयएन: ०३०६३०८९ पत्ताः ८०२, स्वस्तिक चेंबर्स, सायन ट्रॉम्बे रोड, चेंबुर, मुंबई-४०० ०७१.

## (T) IDBI mutual **IDBI** Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Corporate Office: 4<sup>st</sup> Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

#### NOTICE CUM ADDENDUM NO. 27/2020-21

Uniform applicability of Net Asset Value (NAV)

across various schemes upon realization of funds Notice is hereby given to the Unit holders / Investors of the Schemes of IDBI Mutual Fund that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/175 dated September 17, 2020 and SEBI/HO/IMD/DF2/ CIR/P/2020/253 dated December 31, 2020 regarding uniformity in applicability of Net Asset Value (NAV) for subscriptions (including switch-in) across various schemes upon realization of funds.

Investors may note that in case of valid applications for subscriptions (including switch-in) received on a Business Day within cut-off time, irrespective of any amount, the closing NAV of the business day on which funds are available for utilization shall be applicable

The following are the revised provisions in relation to applicability of NAV for all schemes of IDBI Mutual Fund (except IDBI Liquid Fund), with effect from February 1, 2021:

Applicable NAV for Subscriptions / Switch-ins (irrespective of application amount)

1. In respect of valid applications received up to 3.00 p.m on a Business Day and where the funds for the entire amount are available for utilization before the cut-off time - the closing NAV of the Business Day

shall be applicable. 2. In respect of valid applications received after 3.00 p.m on a Business Day and where the funds for the entire amount are available for utilization on the same day or before the cut-off time of the next Business

Day - the closing NAV of the next Business Day shall be applicable. Irrespective of the time of receipt of application, where the funds for the entire amount are not available

for utilization before the cut-off time - the closing NAV of such business day on which the funds are available for utilization before cut-off time shall be applicable. The aforesaid provisions shall also apply to Systematic Investment Plan (SIP) / Systematic Transfer

Plan (STP), Dividend Sweep etc., i.e. the units will be allotted as per the closing NAV of the Business Day on which funds are available for utilization before cut-off time, irrespective of the amount and installment date of the SIP, STP or record date of dividend etc.

5. In case of 'switch' transactions from one scheme to another, the allocation shall be in line with redemption pay-out.

Investors are requested to note, the existing provisions on NAV applicability and cut-off timings for IDBI Liquid Fund remain unchanged.

It may also be noted that the cut-off timings for redemption / switch out remain unchanged.

IDBI AMC shall not be responsible for any delays in receipt of subscription amount for utilization on account of the circumstances which are beyond the control of IDBI AMC. This Notice Cum Addendum shall form an integral part of Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of the schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time.

All other features and terms and conditions as stated in the SID and KIM of the Schemes shall

For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place: Mumbai Company Secretary and Compliance Officer Date: January 27, 2021 Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with

Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

> बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

143.91

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges on January 27, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the company website, https://mf.nipponindiaim.com/ and on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Statement of deviation(s) or variation(s) as specified in sub-regulation (1) of regulation 32 for the Quarter ended December 31, 2020, have been reviewed by Audit Committee in its meeting held on January 27, 2021 and the same is available on the company website, mf.nipponindiaim.com and on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia. com and www.nseindia.com.

2. Extract from the Standalone Financial Results of Nippon Life India Asset

For Nippon Life India Asset Management Limited

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) Date: January 27, 2021 Nilufer Shekhawat Place: Mumbai

ठिकाण : मुंबई दिनांक : २१ जानेवारी, २०२१

Company Secretary & Compliance Officer

पोलो क्वीन इंडस्ट्रीयल अँड फिनटेक लिमिटेड (सीआवएन एला७२२००एमए वर ५८० राम्प्याचार १००० र नॉद्रणीकृत कार्यालयः ३०४, ए टू बेंड इंडस्ट्रीयल प्रिमायसेंस, जी. के. मार्ग, लोग्न परेल (५.),

आधार हाऊसिंग फायनान्स लि.

कर्जदार/

सहकर्जदाराचे नाव

राजकुमार राधेश्याम अग्रहारी

(कर्जदार) पिंकी राजकमार

बृजमोहन चौरसिया(हमीदार)

रकम जप्त करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल.

लिलावाची तारीख १३-०२-२०२१ निश्चित करण्यात आली आहे

दिनांक: २७ जानेवारी, २०२१

ठिकाण : विरार पश्चिम मुंबई

जाहीर सूचना

स्चना याद्वारे देण्यात येते की. जेथे दरूस्तीचे काम

सुरू होते तेथील साँ. मनिषा भरत शुक्ला, बी/६

तैयजी मंज़िल, २ग मजला, २५, फॉर्जेट स्टीट

गोवालिया टॅक, मुंबई-४०० ०३६ याचे पी.ओ

रेजेन्सी लाबसन्स ट्रॅन्झिट एमपीकेबीवाय/

१७३४ आणि डीएसएस/६४३३ आणि

ज्योवळी नतणीकरणासाठी नियत होते तेव्हा गहाव

झाल्याचे आढळन आले. नतनीकरण दस्तावेजांसह

लायसन्स हे ठिकाण जसे की ताडदेव, भारीय

हॉस्पिटल इ. साठी कॅरेक्टर सर्टिफिकेशन, नोटर्र

सर्टिफिकेशन आणि हमी सर्टिफिकेशन सार्टी

एकत्रित घेतले होते. ते १६.०१.२०२१ रोजी गहाव

झाल्याचे आदळून आले आहे. जर तुम्हाला असे

कोणतेही दस्तावेज आढळल्यास खालील

क्रमांकावर कळविण्याची विनंती करण्यात येत

मनिषा शुक्ला-९३२०५३३३००

भरत शुक्ला - ९३२२४७३१९२

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात चेते की, श्री. अजीत

कुमार भट्टाचाजीं जे श्री स्वामी समर्थ प्रसन्न

ओशिवरा पूर्व यनिट क्र. १ को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लि., च्या इमारत क्र

२३ए, मधील फ्लॅट क्र. १४०७/१४०८/१४०९

चे संयुक्त मालक होते ज्यांचे २४.०४.२०२०

रोजी मुंबई येथे कोणतेही नामनिर्देशन न करता

निधन झाले. श्री. अभिराम भट्टाचार्जी यांनी

त्यांच्या नावे प्रमाणपत्र क्र. ६५१, ६५२ आणि

६५३ मार्फत प्रतिनिधीत्व शेअर क्र. ३२५१ व

३२६५ मध्ये मयत श्री, अजीत कमार भडाचार्ज

द्वारे धारण शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांत

आम्ही याद्वारे मयत सभासदाद्वारे धारण केलेल्य

शेअर्स चे हस्तांतर किंवा सदर फ्लॅटमध्ये

कोणत्याही व्यक्ती किंवा दावेदार यांच्याकडन

दावे किंवा आक्षेप असल्यास ते या सूचनेच्य

प्रकाशनापासन १५ दिवसात सदर दाव्यांच्य

पष्ट्यर्थ दस्तावेजीय पराज्यांसह सोसावटीकडे

नोंदणी कराबी. जर वर दिलेल्या कालाबधीत दावे

प्राप्त न झाल्यास सोसायटी वरील सदर

वारसदारांच्या नावे उपविधीतील दिलेल्या पढील

तरत्दीनुसार मयत सभासदांद्वारे धारण केलेले

शेअर आणि हितसंबंध हस्तांतर करण्यास मुक्त

ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मीजे

वाघोली, ता - वसई, जि - पालघर येथील गावठाण

मिळकतीवर श्री . ओमकार हरेश्वर पाटील ह्याचे

राहते घर (जुना मालमत्ता कं.४८०), नवीन

मालमत्ता कं WG01/480, विभाग कं .१, क्षेत्र-८४० चौं .फुट, (बसई-विरार शहर

महानगरपालिका असेसमेंट प्रमाणे) रा नाळा

पारोडीबाडी, बाघोली, नालासोपारा (प - ) - येथे

सदर घर मिळकत आस्तित्वात आहे . तरी सदर

घर मालमल्ता मिळकत अगदी निर्दिवाद

बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता

सदर प्रकरण आमच्याकडे आमचे अशिलांनी

सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सर्वधाने

कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान

वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने

विधीग्राह्य ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारख

पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द

झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर

पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय

१२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिल

माळा, नालासोपारा प, ता वसई, जि पालधर

येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच

हरकत नाही व हरकत हक्के असल्यास तो सोंडून

देण्यात आला आहे असे समजून सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा दाखला

(Clear Title Certificate) देण्यात येईल ही

पेन वकील ॲन्ड सन्सकरिता

अंड . वेन्सन विल्यम पेन

नोंद घ्यावी . द्वि.२८/०१/२०२१.

श्री स्वामी समर्थ प्रसन्न ओशिवरा

पर्व यनिट क्र. १ सीएचएस लि.

समर्थ आंगण, न्यू लिंक रोड लगत

असेल.

ठिकाणः पंबर्ड

दिनांकः २८ जानेवारी, २०२१

करण्याकरिता अर्ज केला आहे.

00846938

/ विसर

विरार-पश्चिम, ठाणे - ४०१३०३ (महाराष्ट्र).

कॉर्पोरेट कार्यालय : २०१, रहेजा पॉईंट-१, एसव्हीसी बँकेजवळ, वाकोला, नेहरु रोड, सांताकुझ (पू.), मुंबई- ४०००५५. **विरार भाखा कार्यालय** : कार्यालय क्र. २, १ ला मजला, संदिप हाऊस, तिरूपती नगर, रॉयल ॲकेडमी स्कुलसमीर, एम. बी. इस्टेट रोड,

ए-फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट, २००२) च्या कलम १३(४) अन्वये कब्जा घेतला आहे

मागणी सूचना

तारीख आणि रक्कम

09/03/2020

F. 84,60,484/

ऐंशी हजार पाचशे

गचेवाळीस मात्र)

म्रेण्यात वेणार आहे आणि विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण रक्कम आधार हाऊसिंग फायनांन्स लिमिटेड ला भरणा केल्यास लिलाव थांबविण्यात बेईल.

खाजगी रितीने सरफैसी ॲक्ट, २००२ च्या तरतुदीन्वये विक्रीसाठी मिळकत

न्याअर्थी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील दिलेल्या मिळकर्तीचा (''तारण मत्ता'') सिक्य्रीरटावश्चेशन ॲण्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड

प्राधिकृत अधिकान्यांना तारण कर्जाच्या वसुलीकारता सम्फैसी अँबट अन्वयं वरील नमूर, तारण मनेसाठी काही इच्छुक पक्षकारांकडून विक्रीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे, आता प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट

प्राधिकृत अधिकारी 'जे आहे जेबे आहे तत्वाने', 'जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि 'जे काही आहे तत्त्वाने'' तारण मतेच्या विक्रीकारिता लिलाव करणार आहेत. एएचएफएल सदर मिळकतीवरील प्रलंबित

कोणत्या दायित्वांसाठी जबाबदार राहणार नाही. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारण्याचा हक्क राखून ठेवला आहे आणि विक्री तारण धनकोंच्या निश्चितीच्या अधीन राहील

प्रस्तावित खरेटीटाराचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्याने/तिने त्वरित उर्वरित इसारा रक्का समायोजित करून स्वीकत किंमतीच्या २५% रक्कम जमा करणे आवश्यक आहे आणि उर्वरित तारण धनकींनी प्रस्ताव

स्वीकारान्याच्या तारवेणसन् १५ (पंधरा) दिवसात जमा करणे आवश्यक आहे. प्रस्तावित खरेदीदारांनी नींद घ्यावी की. विनिर्देश वेळेत त्याने/तिने उवीत रक्कम चकती करण्यास कसर केल्यास अगोदर जमा केलेल

सद्र सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/सहकर्जदार आणि हमीदार यांना सरफैसी अंकर, २००२ अन्वये याद्वार १५ दिवसांची विक्री सूचना देण्यात येते की, वरील वर्णलेल्या स्थावर मिळकती ताबा/प्रभारित

आहेत तिचा प्रत्यक्ष कब्जा आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल) तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यानी घेतला आहे की, जे आहे जेथे आहे, जे काही जेथे आहे आहे जो काही आहे तेथे आहे तत्वाने

पंजाब ॲण्ड सिंद बॅक

कर्जदार/हमीदार/शाखेचे नाव

मे. ज्याईट ग्रॅप्स इंडिया: ग्रोजा. हॅंगे आतंद फ्लॅट क्र. १८०२ (ए), जी विग. १८ या पजला, हुक हिल

(पश्चिम), मुंबई ४०० ०५३, क्षेत्र। ५२० ची. फू. बिल्ट अप

टॉबर्म लीएचएस लि., लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी

थी. हेरी आनंद (कर्जेंदार) आणि थी. आनंद एज आनंद (कर्णदार)

विनांक : २७-०१-२०२१ । ठिकाण: मुंबई

सी. मंजित हों। आनंद (ज्यांदार)

ww.bankeauctions.com येथे पुरविलेल्या ई-लिलावामार्फेत निम्नस्वाक्षमीकारांद्रारे केली जाणार आहे

284000/

तारखेरोजीस (२७-

०१-२०२१) एक्ण

थकवाकी कर्ज रक्रम

長.

2692463/-

फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, सी-विंग, श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट

बोलिज नाका भारत गेंस एजन्सी, आगाशी रोड, बोलिंज, विरार पश्चिम

ठाणे, महाराष्ट्र-४०१३०३/ पूर्व बाज्: मोकळा प्लॉट/चाळ/इतः

मिळकत/ पश्चिम बाजू; ए आणि बी विंग/फ्लॅट क्र.५०५/उत्तर बाजू

प्राधिकृत अधिकारी

ई-लिलावाची

दु, २,०० ते स. ४,००

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

तारीख च वेक

20.67.7672

हु १२ ते दु २

प्राधिकृत अधिकारी, पंजाब अण्ड सिंद बॅक

(Rs. in crore except per share data)

31-Dec-20

Unaudited

268.46

268.52

268.52

211.95

212.60

612.95

3.45

3.40

(Rs. in crore except per share data)

Unaudited

250.87

257.45

201.78

202.43

Quarter Ended

31-Dec-20 31-Dec-19

Quarter Ended

31-Dec-19

Unaudited

303.14

193.64

193.64

149.32

149.32

612.04

2.44

2.39

Unaudited

285.37

188.67

143.91

गोडाऊन/फ्लॅट क्र.५०६/ दक्षिण बाजू: मोकळा प्लॉट/इतर मिळकत

शाखा कार्यालयः ३१५, राज सरोवर बिल्डिंग, लिकिंग रोड, खार पश्चिम, खार,

मुंबई-४०० ०५२

राखीव विसात (फ.)

337 (E.)

E. 9,30,00,000/-

₹. 93,00,000/-

arce.com/auctionhome/ibapi/index.jsp हेल्ललाईन ई-मेल आब्डी - argha@matcindia.co in, rranjan@matcindia.co in द

स्थावर मिळकर्ताच्या विक्रीकरीता ई-लिलावाकरीता जाहीर सूचना

शाल मालमनांची विकी, ज्याअधी, पंजाब और सिंद बेंकेच्या प्राधिकत अधिकान्यांनी वैकेच्या धकीत रक्षमांच्या वसलीकरेता ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जसे आहे जे

आहे तत्त्वाने'' सदर्गा विक्री कण्याच्या अधिकारसह आमन्या शार्धत असणाऱ्या खालील कर्ज खात्यातील मिन्युरिटायझेशन अँड रिफन्स्ट्र्यशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड

न्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटोस्ट (सप्फेसी) ॲक्ट, २००२ च्या कलमे ६३(२) अन्वयं निर्गमित सुचनेनुसार खालील मिळकतींचा कव्जा बेतला, सदर विक्री ही **बेबसाई** 

स्थायर मिळकतींचे वर्णन

करनाचा प्रकार: प्रत्यक्ष अटी आणि शर्ती : १, प्रापिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम जाम आणि गाहितीक्ष्माणे मिळक्सीवर बोधवेही भार साहोत. तथापि, इच्छुक बोलीहारा

त्यांनी इ.स. आणि लॉगीन अव्यक्ती आणि प्रस्तवर्क निर्माण करण्याकारिता, अपलॉडिंग डाटा, बोली साहर, ई-बोली प्रक्रियावरील प्रशिक्षण इ. करिला आवश्यक सहाव्यक यांचा परणा केला आहे

थी अरुसा सेन्तुमा, सीएम, (०९२३१६९०२४९) थीम सावती बराई, ज्यतस्थाण्य, (९०५१०७८८६), थी रावेका रेजन, एएम (०९९९५७०२३३), एसएसटीसी ०३३-२२९०-९७०४ याव

गधिकृत अधिकान्याचे नात आणि संपर्क क्षी. विण् तिकालीिया ९२३६७२०४९९/०२२-२८३२१४३७ आणि श्रीम. तिक्या गांधी ९१३६७७६३०० ४. सदर सूचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट

Nippon Life India Asset Management Limited

(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

(CIN-L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg,

Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 + Fax No. +91 22 6808 7097

Email: investorrelation@nipponindiaim.com · Website: mf.nipponindiaim.com

Asset Management Limited for the quarter ended December 31, 2020

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional

Net Profit / (Loss) for the period before Tax (after

Net Profit / (Loss) for the period after Tax (after

Exceptional and/or Extraordinary items) attributable to

Total Comprehensive income for the quarter attributable

Earnings per Share (Basic & Diluted (Face Value of

Management Limited for the quarter ended December 31, 2020

**Particulars** 

Total Revenue from Operations

Exceptional and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

owners of the Company

Share Capital

Rs. 10/- each)

(i) Basic (Rs. )

No.

2.

3.

(ii) Diluted (Rs.)

Profit before tax

Profit after tax

to owners of the Company

Total Revenue from Operations

Total Comprehensive income

Extract from the Unaudited Consolidated Financial Results of Nippon Life India

मिळकत/तीचे नामाधिकार, भार यांच्याचावत त्यांचे स्वतंत्र चीकशी करून ध्यांची आणि निरीक्षण करावे आणि स्वतःची सावी करावी. र. इच्छक बोलीटार्गा

मागणी सचना विनाक/स्वकम

धकवाकी रक्कम (रु.) + त्यावरीर

पुर्दील ज्याज आणि इतर खर्च

4. 284,36,684.80

6. 7,04,95,865,67

अधिक पुढील ज्याज आणि खर्च

एन्होसॅमेंट), नियमवर्की २००२ च्या नियम ४ (६) अन्वयं (एल/आर) कर्जदार/हमीदार यांना १५ दिवसांची वैधानिक विक्री सुचना असल्याचेही गृष्टित धरले वाईल

ऑफ फायनान्शिअल ऑसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ मिनयुगेटी इंटरेस्ट (सस्पैसी) अंबट, २००२ (क्र

(एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या अटी नुसार खाजगी रितीने वरील सदर मिळकतीच्या विक्रीसाठी याद्वारे सूचना देत आहेत. खात्याचा तपशील खालीलप्रमाणे:

राखीव किंमत

-/000049

मुंबई-४०० ०१३, दुर.: ०२२ २४९३५४२१/२४८१७००१, फॅक्स: ०२२ २४९३५४२०/२४८१७०४७

ईमेल: info@poloqueen.com संकेतस्थळ: www.poloqueen.com सचना सिक्युरिटीज ॲन्ड एवसचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्बलोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन्स् २०१५ च्या रेखुलेशन ३९ सहवाचता रेखुलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिसरी तिमाही आणि नऊ महिन्याकरिता कंपनीच्या एकत्रित आणि अलिम लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बार्बीसह विचारात

आणि मंजूर करण्यासाठी झूम द्वारे शुक्रवार, फेब्रुवारी ४, २०२१ रोजी घेण्यात वेणार आहे सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.poloqueen.com यावर आणि जेथे कंपनीचे शेअर्स स्चीबद्ध आहेत म्हणजेच www.bseindia.com या बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ आणि www.msei.in या

मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पोलो क्वीन इंडस्टीअल अँड फिनटेक लिमिटेड करिता

उदीत पी. सांघाई ठिकाणः मबर्ड दिनांकः जानेवारी २७, २०२१ कार्यकारी संचालक आणि सीएफओ

FREE PRESS 3

www.freepressjournal.in

The spirit of Mumbai is now 93 years old!

राजसंकेत रिॲल्टी लिमिटेड **सीआयएन :** एल७०१०१एमएच१९८५पीएलसी०३६२७२ नोंदणीकृत कार्योलय : १३९, सेक्सारिया चेंबर्स, २ रा मजला, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ दूरः : +९१-०२२-२२६७०७१७, फॅक्स : + ९१-०२२-२२६७२०१३, ईमेल : sanketinte ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व सहा महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखात - (ईपीएस व्यतिरिक्त)) संपलेली निमाही | तारखंपर्यंत वर्ष | संपलेली निमाही 30-09-2079 30-09-2079 30-09-2096 326.48 808.80 £ 218.134 कालावधीसाठी निव्वक नफा/(तीटा) (कर, अपवादात्मक आणि/किंव (385,88) 34.20 (2814.215) कालावधीसाठी करपूर्व निञ्चळ नका/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा (085.88) 46.20 (430.49) अनन्यसाधारण बार्श्वनंतर) (24.8.86) 80.00 कालावश्रीसाठी एकूण सर्वसमावशक उत्पन्न (कालावश्रीसाठी (करोडार नफा/(तोडा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोबर) धरुन) (38.88) (430.48) 939,4m 939,90 739,60 राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित (\$5.0,55%) प्रति भाग प्राप्त (प्रत्येकी रू. १०/- में) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) म्लभूत आणि सौम्यिकृत (80.63) (22.85)

वरील माहिती प्रणाजेच सेवी (लिस्टिंग ऑन्ड अट्रा ड्रिक्स्तोवर फिचाबस्टेस्स) रेप्युसेरन्स, २०१५ च्या रेप्युन्तमः ३३ अंतरीत स्टॉक एक्स्वेवसकडे दाखल केलेल्या ६० सप्टेंबर, २०१९ रोजी संस्केल्या तिमाही आणि सहा गरिन्योकीला अलेखापारीबेत जिलीय निकर्यांच्या तपनीलवार विकाणचा एक उनारा आहे. ३० सप्टेंबर, २०१४ रोजी जलेल्या निमाही आणि सहा महिन्यांकपिता अलेखागारिक्षत विनीय निष्कर्षींचे भणूर्ण विवरण म्टॉक एक्सचेंचची वेबसाईट www.bseincla.com वर उपलब्ध आहे. मंचालक महळाच्या आरंशान्य

राजसंकेत रिॲल्टी लिमिटेडसाठी हरेश कुमार व्ही. सुतारिया पूर्ण बेळ संचालक (डीआयएन : ०१६१२३९२)

अधिकाऱ्यांशी ९१६७००४५८२ बावर संपर्के साधाव

७५५ जौ. पू. **बेंकेला ज्ञात भार-शुण्य** 

vii) श्री. मनोंत्र यु खुशलानी यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र

९०१, इमारत का १सी आणि वेसमेंट मधील एक करहरे का पार्किंग, स्पेस का ९०१, इमान्त का १सी, एवं आणि एम गवल

अपार्टमेंट, सर्व्हे क्र. १८ आणि १९, तलाब फॅक्टरी समार, ब्होंडचा, पुणे-४९१०४८ क्षेत्र: १७५५ ची. फू. **बॅकेला ज्ञा**त

दिनांक : २८.०१.२०२१

३. श्री. उर्विल अक्षय जानी;

राज्यारः ९२/बी, एडवेट.

सचिवालय जवळ, नरिमन पॉर्डेट, मुंबई-४०००२१.

जी.जे. भोसले मार्ग, मंत्रालय

विकीच्या तपेशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/a-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत

वेबसाइंटः www.aptech-worldwide.co सेबी (लिस्टिंग ऑब्लिगशन्स ऑण्ड डिस्क्लोबर सिनायरमेंटस) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन २

स्सार **सूचना** याद्वारे देण्यात येते की. ऑपटेक लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा ही ३१ डिसेंबर,

कंपनीची बेबसाईट www.aptech-worldwide.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

दिनांक: २७ जानेवारी, २०२१ ठिकाण: मुंबई

अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना यूचना याद्वारे देण्यात येते की, घर क्र. १४, १४-ए, १४-बी, ४३-ए व ४३-

अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्याचा सिटी सर्व्हे क्र. एफ/१३१८ मोजमापित ४६३ चौ. यार्डस्, संलग्नित ३८७.१ चौ

चौ. यार्डस्, संलग्नित ७९.४ चौ.

केला आहे आणि त्याचा कब्जा माझे अशील म्हणजेच मेसर्स स्टार रेजन्सी यांच्याकडे आहे. सर्व ज्यांना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही हक्क नामाधिकार, दावा, मागणी किंवा इस्टेट

हितसंबंधाचा दावा जसे की विक्री अदलाबदल, गहाण, लेट, भाडेपड़ा धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, परवाना भेट. वारसा, शेअर, कब्जा, सुविधाधिकार, विश्वस्त, देणगी कब्जा, अभिहस्तांकन किंवा भार किंवा अन्य

काही असल्यास याद्वारे तसे लिखित

दाव्यांच्या सर्व आवश्यक पष्ठचर्थ दस्तावेजांसह खालील नमूद पत्त्यावर या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे कसूर केल्यास असे समजले जाईल क कोणतेही दावे नाहीत आणि

ठिकाणः मुंबई दिनांकः २८.०१,२०२१ विनोद बी. सिंग

कार्या : सायबा पॅलेस, १७/सी, न्यू मील रोड, पोस्ट ऑफिस जवळ, कुर्ला (प.), मुंबई-४०० ०७०

#### **PUBLIC NOTICE**

#### **CANCELLATION OF INVESTMENT ADVISER REGISTRATION**

NOTICE is hereby given that Mr. Jayant Vidwans, SEBI Reg No. INA000002132, address- A-6, Ganesh Nagar Society, Gogate Wadi, Off Aarey Road, Goregaon (East), Mumbai- 400063, have applied for cancellation of his registration as an Investment Adviser. Any aggrieved party may make any representation against the surrender before SEBI, SEBI Bhavan, Plot No. C 4-A, G Block Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051, within 15 days of the date of notice.

Place: Mumbai Date: 30th October, 2020 **Jayant Vidwans** 

#### ARIHANT TOURNESOL LIMITED

CIN No. L15315MH1991PLC326590 Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1, AKOLA, Maharashtra-444001. Corporate Address :- 34/B, JOLLY MAKER CHAMBERS II, NARIMAN POINT, MUMBAI-400 021. T.: +91-22 -22821776 I W :- www.arihanttournesol.com | E : info@arihanttournesol.com

#### NOTICE

Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligation And Disclosure Requirement) Regulation 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors will be held on Monday, 09th November, 2020 at 04.00 p.m. at the Corporate office of the company inter alla to consider and approve Un-audited financial results alongwith limited review report for the quarter and half year ended on 30th

The said details is also available on the website of the company www.arihanttournesol.com and at the stock exchange site www.bseindia.com

For Arihant Tournesol Limited

Date: 30/10/2020 Purvai V. Chaudhari Place: Mumbai Company Secretary cum Compliance Office

<b>RELI ∆</b> NCE
-------------------

NOTICE, pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 6, 2020, inter-alia, to consider and approve Company's Unaudited Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2020.

For Reliance Home Finance Limited

Vijesh B Thota **Chief Financial Office** 

Date: October 30, 2020 Place: Mumbai

Reliance Home Finance Limited

CIN: L67190MH2008PLC183216 Regd. Office: The Ruby, 11th Floor, North-West Wing, Plot No. 29

Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400 028 Tel.: +91 22 68388100, Fax: +91 22 68388360

E-mail: rhfl.investor@relianceada.com, Website: www.reliancehomefinance.com

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Vigneshwar Co-operative Housing Society Ltd., being the Owner and in physical possession of CTS Nos.1272, 1272/1 & 1273, 1273/1 & 2 admeasuring 903.84 sq. mtrs. bearing Final Plot No.118 of TPS-II, Survey No.73 at Park Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, along with the newly constructed Building thereto by the Developers M/s.Bineeta vide Development Agreement executed on 21st October, 2010 and registered with the Sub-Registrar of Assurances under No.BDR-4/09845/2010, are legally and officially governed by the duly approved and sanctioned plans in the year 2015 by the M.C.G.M., which includes free of E.S.I. premises namely Society office on the 2nd Floor admeasuring about 150 sq. ft. carpet area and Society Gymnasium No.904 admeasuring about 570 sq. ft. carpet area on the 9th Floor and any other plans, if placed before the competent authority as on date not being sanctioned and the Society objects to any such amendment, rectification, changes, etc. thereto and such free of R.S.I. or Society's common premises shall not be permitted or allowed to be sold, transferred, assigned, mortgaged or encumbered in any manner whatsoever and shall continue to remain such common premises of the Society for its members and in possession thereto, accordingly.

The general public is hereby forewarned not to enter into any Agreement, Deed, Writing, etc. to acquire any such premises and /or part with monetary compensation to the said Developers, as the Developers too are forwarded not to amend the said sanctioned plans, in any manner whatsoever and third parties are forewarned not to pay any regards or attention to such misleading and wrongful advertisements, notices, etc. and we are in physical possession thereof, with a right to deal with the same, as the General Body may deem fit and proper and incase if any person/s and/or body has/have done so, the Society shall not be answerable or responsible for the same in any manner whatsoever and the said Developers and third parties shall alone be liable for all its commitments and dealings, which

may please be noted. Dated this 31st day of October, 2020.

Shri Vigneshwar Co-operative Housing Society Ltd., Park Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057.

#### PIL ITALICA LIFESTYLE LIMITED

Registered Office :- Kodiyat Road, Village : Sisarma, Udalpur (Rajasthan) - 313 031; Phone: 0294-2432271/72 E-mail: info@italicafumiture.com; Website: www.italica.com; CIN – L25207RJ1992PLC006576 Extract of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2020

Sr.	Particulars	Quarte	r Ended	Half Yea	r Ended	Year Ended
No.		30-09-2020	30-09-2019	30-09-2020	30-09-2019	31-03-2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before	1350.14	1133.73	1966.01	2500.91	4878.83
3.	tax,exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	117.21	56.92	52.38	159.16	432.82
4.	(after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	117.21	56.92	52.38	159.16	432.82
5.	(after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive	117.21	56.92	52.38	159.16	79.91
	income (after tax)	117.21	56.92	52.38	159.16	79.91
6. 7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	2350.00	2350.00	2350.00	2350.00	2350.00
8.	of the previous year. Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations)		-		i	
	- Basic :	0.04	0.01	0.02	0.06	0.03
	- Diluted :	0.04	0.01	0.02	0.06	0.03

The above results for the quarter and half year ended September 30, 2020 were reviewed by the Audit Commi and approved by the Board of Directors in its meeting held on 29.10.2020. The Statutory Auditors have carris out limited review of the financials for the quarter and half year ended September 30, 2020, as required und Regulation 33 of SEBI(LODR) Regulation, 2015.

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website i.e. www.italica.com.

Place : Udaipur Date : 29-10-2020

For PIL Italica Lifestyle Limite Daud Ali Managing Director (DIN: 00185336)

#### ARTEMIS

#### **ARTEMIS ELECTRICALS LIMITED**

Registered office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East) Thane 401208.

Phone- +91 78753 15577/022-26530163 Email Id- contact@artemiselectricals.com, Website: www.artemiselectricals.com

	1	Quarter ende	1	Half yea	Year ended	
Particulars	30 September 2020	30 June 2020	30 September 2019	30 September 2020	30 September 2019	31 March 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Revenue from Operations	2,047.72	1,216,86	1,811.16	3,264.58	3,904.49	10,691.74
Profit before exceptional items and tax	69.01	19.09	762.10	88.10	964.27	1,740.86
Profit before Tax	69.01	19.09	762.10	88.10	964.27	1,740.86
Profit (Loss) for the period	51.81	14.11	569.91	65.93	711.61	1,294.12
Total Comprehensive Income for the period	51.81	14.11	569.91	65.93	711.61	1,294.03
Equity Share Capital	2,470.37	2,470.37	2,470.37	2,470.37	2,470.37	2,470.37
Reserve and Surplus	- 9		-	- 4	16	5,356.44
Earnings per share Basic Diluted	0.21 0.21	0.06 0.06	2.31 2.31	0.27 0.27	3.07 3.07	5.40 5.40

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly/Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and Half year ended on 30th September, 2020 are available on the Stock Exchange web sites (www.bseindia.com) and Company's website (www.artemiselectricals.com)

For, Artemis Electricals Limited.

(Rupees in Lakhs

Place: Mumbai Date: 29th October 2020

SHIV KUMAR SINGH Whole time Director and Chief financial officer



#### SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Regd.Off.: 1006, 10th Floor, Meadows, Sahar Plaza, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andhen (East), Mumbai - 400 059.

Email ID: srmf@shriramarnc.com, Website: www.shriramarnc.com

#### EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

SI. No.	Particulars	Quarter ended 30-09-2020	Half Year ended 30-09-2020	Quarter ended 30-09-2019
1	Total Income from Operations	99.01	213.73	91.12
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(35,68)	(42.43)	(57.46)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(35.68)	(42.43)	(57.46)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(35.68)	(42.43)	(57.46)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(35.68)	(42.43)	(57.46)
6	Equity Share Capital	600.00	600.00	600.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	(0.59)	(0.71)	(0.96)
	2. Diluted:	(0.59)	(0.71)	(0.96)

filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half year Ended Unaudited Financial Results are available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.com.

> By Order of the Board of Directors FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Place: Kolkata Date: October 30, 2020 AKHILESH KUMAR SINGH MANAGING DIRECTOR (DIN No. 0042157)

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Smt. Antonia F Fernandes, having address at 3, Trinity Villa, Room No. 1, Behind Mahavir Medical Stores, Malvani Church, Marve Road, Malad (West), Mumbai-400095, has agreed to sell under mentioned property to our clients free from encumbrances

and reasonable doubts. All persons having any claims against the vendors and/or against the under mentioned property by way of sale, exchange, mortgage, lien, gift, trust, lease, use, possesssion, inheritance, maintenance, easements or otherwise are hereby required to make same known in writing to the undersigned within 14 days from the date hereof, otherwise the claim, if any, will be considered as waived and further steps for transactions shall be completed without reference to any such

#### claim. PROPERTY SCHEDULE

All that piece and parcel of land bearing survey number 226 Hissa no. 7/1 corresponding C.T.S. No. 3107 admeasuring 475 sq.Mtrs. in the revenue Village of Manori, Taluka Borivali,. within the registration sub district of Mumbai Suburban. Mumbai,

Date: 31.10.2020

R.T. Mishra Advocate High Court Off: ACBA, 3rd floor, M.M.Court Andheri, Andheri (E) Mumbai-400069

## KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi,

Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com, • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020

			Name and Advanced to the		O by close as		(Rs. in lakhs
Sr.	Particulars	Quarter Ended (Standalone)			Half Yea	Year Ended	
No.	i atticulars	30/09/2020 (Un Audited)	30/06/2020 (Un Audited)	38/09/2019 (Un Audited)	30/09/2020 (Un Audited)	30/09/2019 (Un Audited)	31/03/2020 (Audited)
1.	Total income from Operations	4.75	5.24	5.24	9.99	9.89	20.08
2.	Net Profit /(Loss) for the period (before Tax , Exceptional and /or Extraordinary items)	0,09	1.71	0.47	1,80	1.26	1.47
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items).	0.09	1.71	0.47	1.80	1.26	1.47
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or Extraordinary items)	0.07	1.32	0.34	1.39	0.93	1.34
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.07	1.32	0.34	1,39	0.93	1.34
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year						(238.89)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.000 0.000	0.003 0.003	0.001 0.001	0.003 0.003	0.002 0.002	0.003 0.003

#### NOTES:-

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the second guarter and half year ended 30" September, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).
- . The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. The above Unaudited Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30" September, 2020 have been reviewed by
- the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 30° October, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the second quarter and ha
- year ended 30" September, 2020 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

Date : 30/10/2020 Place: Ahmedabad For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Sd/- Amit Agrawal Managing Director - DIN: 00169061

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the (1) Original Agreement for Sale dated 20/11/1980 between Daryanani (Indo-Saigaon) Constructions Pvt Ltd and Mrs. Gunwanti Bhojraj Lakhwani (2) Original Agreement for Sale dated 27/07/1984 between Mrs. Gunwanti Bhojraj Lakhwani and Mrs. Philomena Sequeira and (3) Original Agreement for Sale dated 19/05/1986 between Mrs. Philomena Sequeira and Mr. Oswald Pinto for the Flat being Flat No. B- 206, Virgo Building, Lower Kharodi, Malad — West, District Mumbai Suburban has been Lost/ Misplaced, All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of the said missing documents. On behalf of the Client Mrs. Donna Oswald Pinto (Owner/Occupier of the mentioned Flat) the undersigned davocate hereby invites claims or objections if any for the Transfer of the said Flat. In case of any claims / objections kindly intimate the undersigned advocate along with the relevant PUBLIC NOTICE undersigned advocate along with the relevant ints to support their claims/objection within 14 days from the date of publication of this notice. In absence of any claim within stipulated period it shall be deemed that the Flat/Property has no claim by virtue of Lost

K. S. Shanbhag Advocte High Court RamMandir Compound Subhash Road, VileParle- East Mumbai- 400057

#### PUBLIC NOTICE

The General Public is hereby informed that my client is intending to purchase the be mentioned scheduled property from its Owner/Promoter viz., A.N. PATEL AND OTHERS. an Association of Persons, having its office at A-1/54. Shah & Nahar Industrial Estate, S. J.

Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 f anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended sale ransaction, he/she/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/details of dispute/s within Ten (10) days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the sale ransaction with the above Owner/Promoter as if there are no third party claims/objections/disputes in respect of the Schedule Property and thereafter no

#### claims/objections/disputes will be entertained Schedule of the Property

Apartment Nos. 1401 on the Fourteenth Floor of NIRVAN TOWERS admeasuring 1025 sq. ft. i.e. 95.22 sq. mtrs. carpet area each standing on land bearing Plot No.779 of Dadar-Matunga Estate, Cadastral Survey No.600/10 of Matunga Division, New Survey No.1223 (Part) admeasuring 1,443.16 sq. mtrs. or thereabouts situated at Parsi Colony, Dadar, Mumbai 400 014 in the Registration Sub-District and District of Mumbai City.

Date: 31"October, 2020 Advocate, High Court, Place-Mumbai Nettra Rane

Advocate, High Court,

Flat No.51, 5th floor, Four Season CHSL. Plot No. 2 & 3, Sector - 12, Vashi, Navi Mumbai - 400 703 Contact: 9819798593

# **■JENBURKT**

#### JENBURKT PHARMACEUTICALS LTD.

Regd. Office: Nirmala Apartments., 93, J. P. Road, Andheri (W), Mumbai-400 058 CIN: L24230MH1985PLC036541 + Tel:66943121 + Fax:66943127 + E-mail: investor@jenburkt.com

Sd/

#### STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON 30/09/2020

(Rs. in Lacs except EPS)

	Particulars	Quarter Ended 30.09.20	Quarter Ended 30.09.19	Year to Date 30.09.20
	Turtodiais	Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations (Net)	3150.73	3504.08	4991.44
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional & Extra ordinary items)	756.44	755.41	856.20
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	756.44	755.41	856.20
4.	Extra ordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	567.20	555.25	668.00
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)	599.36	529.29	786.06
3.	Paid-up Equity Share Capital (face value of Rs.10/- each)	458.94	458.94	458.94
7.	Reserves and surplus (excluding revaluation reserve) as shown in the balance Sheet of the Previous Year	9		18
8.	Earnings per share (EPS) (face value of Rs.10/- each) (for continuing & discontinued operations) Basic & Diluted	12.36	12.10	14.56

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter & Half year ended 30th September 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter & Half year ended on 30th September 2020 are available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com and that of the Company viz. www.jenburkt.com.

2. The figures of the previous period have been regrouped / rearranged to render them comparable with figures of the current period.

> By order of the Board For JENBURKT PHARMACEUTICALS LTD.

Place: Mumbai Date: 30th October, 2020

(Ashish U Bhuta) Chairman & Managing Director

(₹ in Crores)

## **Edelweiss Rural & Corporate Services Limited**

(formerly known as Edelweiss Commodities Services Limited) Corporate Identity Number-U45201TG2006PLC078157

Regd. Off: 2nd Floor, M.B. Towers, Plot No 5, Road No 2, Banjara Hills, Hyderabad-500034 Tel: +040-4031 6900 Corporate Off: Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400098 Tel: 022-4009 4400 Fax: 022- 4086 3610

Financial Results for the half year ended September 30, 2020

	Particulars	Half Yea September 30, 2020 (Unaudited)	r Ended September 30, 2019 (Unaudited)	Year Ender March 31, 2020 (Audited)
1	Revenue from operations	364.65	886,60	1,613.54
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(47.89)	(64.53)	(400.64)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(47.89)	(64.53)	(400.64)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(32.39)	(39.50)	(257.24)
5	Total Comprehensive Income for the period	(32.62)	(39.70)	(156.86)
6	Paid-up equity share capital (Face Value of 10/- per share)	39.78	39.78	39.78
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	249.58	501.52	279.76
8	Net worth (Ind-AS)	387.60	541.29	420.17
9	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	3,826.63	4,206.00	4,228.60
10	Outstanding Redeemable Preference Shares	243.91	181.71	229.73
11	Debt Equity Ratio -IND AS <sup>\$</sup>	10.50	8.11	10.61
12	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of 10/- per share) (Refer note 4)			
	- Basic (Not annualised)	(8.14)	(9.93)	(64.68)
	- Diluted (Not annualised)	(8.14)	(9.93)	(64.68)
13	Capital Redemption Reserve	3.00	3,00	3.00
14	Debenture Redemption Reserve	235.62	235.62	235.62
15	Debt Service Coverage Ratio (DSCR) ***	0.20	0.14	0.13
16	Interest Service Coverage Ratio (ISCR)*	0.79	0.76	0.24

Debt-equity Ratio as per IGAAP 6.06, 6.51 FY 19-20 DSCR = Profit before interest and tax / (Interest expense + Principal repayment in next six months)

ISCR = Profit before interest and tax / Interest expense

current year's classification/disclosure

Mumbai, October 29, 2020

- The above unaudited financial results of the Company are reviewed and recommended by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors at its meeting held on 29 October, 2020. The Statutory Auditors have carried out "Limited Review" of the half year ended September 30,2020 and auditor's have issued unmodified review report
- The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results are available on the Wholesale Debt Segment of BSE Limited and the Company's website https://www.edelweissfin.com/web/edelweiss/investor-services
- Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Wholesale Debt Segment of BSE Limited and the Company's website - https://www.edelweissfin.com/web/edelweiss/investor-services
- Earnings per share, Debt service coverage ratio and interest service coverage ratio for the half year ended September 30, 2020 and September 30, 2019 have been calculated for six months and not annualised. Previous period's / year's figures have been regrouped/reclassified wherever necessary to correspond with the

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure

Santosh Dadheech

On behalf of the Board of Directors

**Executive Director** DIN: 00196204

नोंदणीकृत कार्यालय: म्हात्रे पेन इमारत., बी विंग, २रा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई-800 026 दु.क्रः ०२२ ६६५६३३३३, फॅक्स: ०२२-२४३२७४३६ वेबसाईट: www.universalstarch.com सीआयएन क्र. :

एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४७

युनिव्हर्सल स्टार्च-केम अलाईड लि.

सेबी (सूची अनिवार्यत<del>ा व</del> विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षं आणि अध्यक्षांच्या सहमतीसह कोणतेही इतर व्यवसाय इतर बाबींसह विचारविनिमय करणे पटलावर घेण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, ०६ नोव्हेंबर २०२० रोजी स. १२.०० वा. आयोजित करण्यात येत आहे.आणि

सदर सूचनेमधील मजकूर कंपनीची वेबसाईट www.universalstarch.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वरही उपलब्ध आहे.

मंडळाच्या वतीने आणि करिता (चैताली साळगावकर) ठिकाण : मुंबई मनिका अरोरा दिनांक: ३०/१०/ २०२० कंपनी सचिव

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my client MR. MOHADANASEEM MOHAD ASIF MALIK who want to purchase an area admeasuring about 500 sg. metres being the part of the plots of land bearing 1) Survey No. 60, Hissa No. 11, 250 sq. metres & 2) Survey No. 60, Hissa No. 14, 680 sq. meteres both plots are being, lying and situated at Village Uttan, Bhayandar (W), Taluka & Dist. Thane from owner MR. SURESH KHIMRAJJI SONI.

The person having any claim against or to the said above mentioned plot of land by way of Agreement, exchange, mortgage and otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A-104, Barkha Building, Devchand Nagar, Bhayander (W), Dist. Thane-401 101, within 14 days from the publication of this notice otherwise purchase, proceeding will be completed by my client without reference to such claims and the same if any will be considered as waived which please note. (BHARAT M. SHAH)

Advocate High Court

Place: Bhayandar Dated: 30.10.2020

## सूचना

जनतेला कळविण्याकरीता **याद्वारे** सूचना देण्यात येते की. सौ. शीला दामोदर धारप हे संत रामदास रोड, मुलंड (पूर्व), मुंबई-४०० ०८१ येथे स्थित जय पुष्पा मिलन को-ऑप. हौ. सोसा. लि. च्या खरेखुरे सभासद आहेत आणि त्या शेअर प्रमाणपत्र क्र. ए/५३ द्वारे समाविष्टीत विभिन्न क्र. ५७६ ते ५८० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/-चे पाच पूर्ण भरणा शेअर्स आणि सदर सोसायटीच्या बिल्डिंग क्र. १६ मधील तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी फ्लॅट क्र. १० (यानंतर सदर शेअर्स आणि सदर फ्लॅट असा थोडक्यात उल्लेख) च्या धारक

सौ. शीला दामोदर धारप यांचे २४/०७/२०१३ रोजीस निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात खालील त्यांचे मात्र कायदेशीर वारसदार आहेत:

१) श्री. दामोदर बाळकृष्णा धारप: पती २) श्री. अतुल दामोदर धारप: मुलगा ३) सौ. संगीता मिलिंद दिक्षित: विवाहीत मुलगी (संगीता दामोदर धारप- प्रथम नाव)

तेथे वरील व्यतिरिक्त सौ. शीला दामोदर धारप यांच्या पश्च्यात इतर कोणतेही कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी

सर्व व्यक्ती, सरकारी अधिकारी, बँका, वित्त संस्था इ. यांना सदर फ्लॅट किंवा त्यावरील कोणत्याही भागावर किंवा विरोधात कोणताही दावा जसे की, गहाण बक्षीस, विक्री, ताबा, वारसाहक. भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार, अदलाबदल, निर्वाह, प्रभार, विश्वस्त. करार, शेअर, सुविधाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय श्री आर्यदुर्गा, चाफेकर बंधु मार्ग, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०० ०८१ येथे या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे मानण्यात येईल की, तेथे तसे कोणतेही दावे नाही आहेत आणि सदर असल्यास ते त्यागित किंवा परित्यागित समजण्यात येतील आणि माझे अशील कोणत्याही तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर फ्लॅटच्या संदर्भात व्यवहार करण्यास मुक्त असतील.

> (दर्शना एम. द्रविड) वकील, उच्च न्यायालय

# CANARA ROBECO

## Canara Robeco Mutual Fund

Investment Manager: Canara Robeco Asset Management Co. Ltd. Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

# NOTICE-CUM-ADDENDUM NO. 36

Appointment of Key Personnel of Canara Robeco Asset Management Company Ltd.

Ms Tejal Talekar has been appointed as the Investor Relations Officer of Canara Robeco Asset Management Company Limited with effect from 1st November, 2020. Her details are as follows:

Name	Age/Qualification	Brief Experience		
Tejal Talekar	39/B.com	Total experience - 17 years		
	and the second s	Details:		
		Assistant Manager - Operations - L&T Financial Services Limited (L&T Mutual Fund) Erstwhile FIL Fund Management Private Limited (October 2010 - October 2012)		
		Deputy Manager - Operations - L&T Financial Services Limited (L&T Mutual Fund)Erstwhile FIL Fund management private Limited (October 2012 - May 2013)		
		Zonal Head - Customer Service (West) - L&T Financial Services Limited (L&T Mutual Fund) (May 2013 - May 2018)		
		Head - Customer Service National - Canara Robeco Asset Management Company Ltd (May 2018 - till date)		

This addendum shall form an integral part of the Statement of Additional Information ("SAI"), Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Scheme(s) of Canara Robeco Mutual Fund as amended from time to time.

Unitholders are requested to visit www.canararobeco.com to claim their amounts remaining unclaimed or unpaid and follow the prescribed procedure therein.

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd.

(Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Date: 30-10-2020 Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

### UTI Asset Management Company Limited CIN: U65991MH2002PLC137867

Place: Mumbai

Regd. Office: UTI Tower GN Block Bandra Kurla Complex Bandra (E) Mumbai 400051

Tel. No: 022 6678 6666 | E-mail: cs@uti.co.in | Website: www.utimf.com

## INFORMATION REGARDING 17TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE / OTHER AUDIO VISUAL MEANS

Members may please note that the 17th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, the 27th November, 2020 at 04:00 p.m. IST, through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Securities Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read together with General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 and all other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (collectively referred to as "the circulars").

In compliance with the circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2019-20 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the AGM and Annual Report for the financial year 2019-20 will also be available on the website of the Company at www.utimf.com, websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and on the website of KFin Technologies Private Limited (KFintech) at https://evoting.kfintech.com.

## Manner of casting vote(s) through e-voting:

- Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through e-voting system.
- b) The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice of the AGM.
- The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company / KFintech / Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM.

## Manner of registering/updating email addresses:

- Members holding shares in dematerialized form are requested to register their e-mail address and mobile number by contacting their respective Depository Participant(s).
- b) Members holding shares in physical form are requested to register their email address and mobile number with KFintech by sending an e-mail request at einward.ris@kfintech.com along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and copy of share certificate.
- Members who have not registered their email address with the Company / Depository Participant(s), as the case may be, may temporarily get their email address and mobile number registered with KFintech by clicking on 'https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/ mobileemailreg.aspx?uc=0EB7F0A3FFAD-45FA-998C-EC7E8C03D0C4 and follow the process as mentioned on the landing page.

## Dividend:

- a) Members are requested to note that a dividend of Rs.7/- per equity share has been recommended by the Board of Directors for the financial year ended March 31, 2020, subject to the approval of the members at the AGM.
- Members may note that the Income Tax Act 1961 (the IT Act), as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a company after April 01, 2020 shall be taxable in the hands of shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of final dividend. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit documents in accordance with the provisions of the IT Act.

## Manner of registering mandate for receiving dividend electronically:

Members are requested to submit / update the bank account details:

- a) in case shares are held in dematerialised mode, with their respective Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.
- b) in case shares are held in physical mode, with KFintech by submitting a scanned copy of a request letter, duly signed by the shareholder(s), along with a cancelled cheque leaf with the name and bank account details and a copy of the PAN card, duly self-attested, at einward.ris@kfintech.com. In case the cancelled cheque leaf does not bear the name, please attach a copy of the bank pass-book statement, duly self-attested.

For UTI Asset Management Company Limited

Date: 30th October, 2020 Place: Mumbai

Arvind Patkar Company Secretary and Compliance Officer



#### **PGIM India Asset Management Private Limited** (Erstwhile DHFL Pramerica Asset Managers Private Limited)

2<sup>nd</sup> Floor, Nirlon House, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400 030. Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100 CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446 Website: www.pgimindiamf.com

## NOTICE [No. 28 of 2020-21]

Notice is hereby given that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulation 1996 read with SEBI Circular No. CIR/IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 and SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations, 2012 vide Notification dated September 26, 2012 the unit holders of all the Scheme(s) of PGIM India Mutual Fund ('Fund') are requested to note that the Unaudited Half Yearly Financial Results of all the Scheme(s) of the Fund for the half year ended September 30, 2020, are hosted on the website www.pgimindiamf.com and www.amfiindia.com.

> For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place: Mumbai

Date : October 30, 2020

Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

यूनियन बैंक 🕼 Union Bank

श्री पार्क, सिल्वर पार्क जवळ, मिरा भाईंदर रोड हटकेश इंडस्ट्रिज समोर, मिरा रोड(पूर्व), जिल्हा.ठाणे, महाराष्ट्र-४०११०७ दुर क्र. (०२२) २८११०३६६, २८१२०३६६ ई-मेल :miraroad@unionbankofindia.com

संद.: युबीआय/एमआर/एडीव्ही/०८८/२०२०-२१ प्रति,

मे.जय महाकाल कंस्टक्शन

(प्रोप.श्री.हौसला सत्यराम यादव) डी/१०३, राजेश्वरी अपार्टमेंट, तलाव रोड, महानगरपालिका शाळेसमोर,

नवघर रोड, भाईंदर(प्), ठाणे, महाराष्ट्र-४०११०५.

विषय: खाते मे.मे.जय महाकाल कंस्ट्रक्शन- मत्तांचा कब्जा घेण्यासाठी माहिती कृपया आमच्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ नुसार कलम १३ (२) अन्वये जारी आमची दिनांक २४/०७/२०२० रोजीच्या पेपरमध्ये प्रकाशित मागणी सूचनेप्रमाणे तेथे नमूद व्याजासह बरोबर रु. ५६,६४,५६९.९८ (रुपये छपन्न लाख चौसष्ट हजार पाचशे एकोणसत्तर आणि अट्टयान्नव पैसे मात्र) च्या संपूर्ण रकमेच्या प्रदानासाठी या सूचनेचा संदर्भ घ्यावा. आम्ही सूचना जारी करूनसुद्धा, तुम्ही ६० दिवसांच्या सूचित कालावधीच्या समाप्तीनंतरसुद्धा तुमचे दायित्व प्रदान करण्यात कसूर केले आहे, त्यामुळे बँकेने कोणताही पर्याय नसल्याने तारणाच्या अंमलबजावणीच्या मार्गाने पुढील कारवाई करत कब्जा घेऊन आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये नमूद बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता तारणाची विक्री करण्याचे ठरविले आहे. आम्ही याद्वारे तुम्हाला येथे नमुद तारीख, ठिकाण आणि वेळेस बँकेचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना खाली नमृद तारण मत्तांचा कब्जा सोपवावा/स्वाधीन करावा आणि आम्हाला बँकेने काढलेल्या वस्तुसूचीमध्ये आणि तारण मत्ताचा कब्जा सोपविण्यामध्ये तमचे सहकार्य आवश्यक आहे.

आम्ही याद्वारे तुम्हला कळवितो की, बँकेचे प्रतिनिधी आणि अधिकारी खालील नमूद तारीख आणि वेळेस जेथे स्थित/ साठवले असेल तेथून तारण मत्तांचा कब्जा घेण्याकरिता प्रयत्न करतील किंवा घेतील.

गाव खारीगाव नवघर क्रॉस रोड भाईंदर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५ येथील सुदर्शन अपार्टमेंट सीएचएस लि.अशा ज्ञात इमारतीच्या तळ मजल्यावरील खोली क्र ००२. (मिळकत मालक:-हौसलाप्रसाद सत्यराम यादव)

दुकान क्र. २ व ३ तळ मजला, प्राथवी सदन अशी ज्ञात इमारत खारी तालुका जिल्हा ठाणे-४०११०५. (मिळकत मालक:-बाबा राजपत यादव उर्फ सत्यराम आर यादव) आणि बँकेच्या नावे तुमच्या द्वारे निर्मित तारणांतर्गत समाविष्टीत इतर मत्ता किंवा तारण जसे की जंगम किंवा स्थावर

तुमचे हितचिंतक युनियन बँक ऑफ इंडिया प्राधिकृत अधिकारी

सीसी: श्री.हौसला सत्यराम यादव(प्रोपराईटर) डी-१०३, राजेश्वरी अपार्टमेंट, तलाव रोड, महानगरपालिका शाळेसमोर, नवघर रोड, भाईंदर(पू), ठाणे, महाराष्ट्र-४०११०५. श्री.बाबा राजपत यादव उर्फ सत्यराम आर यादव(हमीदार)

डी/१०३, राजेश्वरी अपार्टमेंट, तलाव रोड, महानगरपालिका शाळेसमोर, नवघर रोड, भाईंदर(पू), ठाणे, महाराष्ट्र-४०११०५.

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांच्यासमोर

मुंबई खांडपीठ, मुंबई सी. पी. (सीएए)/१००४/ एमबी/ सी-३/२०२० सीए (सीएए)/१०१४/एमबी/सी-३/२०२० संबंधात कंपनी कायदा. २०१३ च्या प्रकरणी

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३० ते २३२ च्या प्रकरणी व कंपनी कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतूद यांच्यामध्ये

एकत्रीकरणाच्या योजनेच्या प्रकरणामध्ये लोढा फानसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड द्वारे दुमोरो कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड व त्यांचे संबंधित भागधारक

ट्रमोरो कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड,

कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत असमाविष्ट कंपनी व त्यांचे कार्यालय पत्ता ७ वा मजला, लोढा एक्ससेलस, अपोलो मिल्स कंपाउंड, एन. म. जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११. ईमेल : compliance@tomorrowcapital.in, मोबाईल : ९९२०१७४८२० ......पहिली याचिकाकर्ती कंपनी (हस्तांतरक कंपनी)

लोढा फाईनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत असमाविष्ट कंपनी व त्यांचे कार्यालय पत्ता ७ वा मजला, लोढा एक्ससेलस, अपोलो मिल्स कंपाउंड, एन. म. जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११. ईमेल : compliance@lodhaventures.com, मोबाईल : ९९२०१७४८२०

> ...... दुसरी याचिकाकर्ती कंपनी (हस्तांतरिती कंपनी) सुनावणीची सूचना

लोढा फाईनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे टुमोरो कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या एकत्रीकरणाच्या योजनेच्या मंजूरीकरिता व त्यांचे संबंधित भागधारक यांच्या एकत्रीकरणाच्या योजनेची मंजूरीकरिता व मान्यता मिळविण्याकरिता कंपनी कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतूद व अनुच्छेद २३० ते २३२ अंतर्गत याचिका याचिकाकर्ती कंपनी दि. २८ ऑगस्ट, २०२० रोजी सादर करण्यात आली होती व याद्वारे सदर याचिका आता सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खांडपीठ (एनसीएलटी) येथे दि. १५ ऑक्टोबर, २०२० रोजी दाखल करण्यात आली होती. सदर याचिका सदर सन्मा. न्यायाधिकरण एनसीएलटी यांच्या समक्ष दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणाही व्यक्तीचे सदर याचिकेस समर्थन वा विरोध दर्शवावयाचा असल्यास त्यांनी आपल्या उद्देशाची सूचना त्यांच्याद्वारे वा याचिकाकर्ती कंपनीचे वकील त्यांच्या विकलाद्वारे स्वाक्षांकित करून याचिकाकर्त्यांच्या विकलांना राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खांडपीठ यांच्या विकालांना ४ था मजला, एमटीएनएल एक्सचेंज बिल्डींग, जी. डी. सोमानी मार्ग, जी. डी. सोमानी इंटरनॅशनल विद्यालयाजवळ, कफ परेड, मुंबई ४०० ००५ येथे त्यांचे ईमेल आयडी ncltmum@gmail.com, ncltmumurgent13@gmail.com यांना याचिकेच्या सुनावणीच्या निश्चित केलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदरपर्यंत पाठवावी. सदर सादरीकरणाची प्रत संबंधित याचिकाकर्ती कंपनी यांच्या नोंदणीकत कार्यालय येथे पाठवावी व कंपनीचा ईमेल आयडी compliance@tomorrowcapital.in, compliance@lodhaventures.com व वकील यांचे ईमेल आयडी advocateshrutikelii@gmail.com वर पाठवावी. ज्याअर्थी कोणाही व्यक्तीस संबंधित यांना सदर याचिका, तळ वा आक्षेप यांची प्रत प्रतिज्ञापत्र यांच्यासह काही असल्यास सदर सूचनेसह फर्निश्ड करता येईल. कोणाही व्यक्तीस याचिकेची प्रत हवी असल्यास त्याकरिता याचिकाकर्ते वकील यांच्याद्वारे विहित शुल्कांच्या प्रदानावर ती वितरीत केली जाईल. याचिकेची प्रत कंपनीची ईमेल आयडी compliance@tomorrowcapital.in, compliance@lodhaventures.com व वकील यांचे ईमेल आयडी advocateshrutikelji@gmail.com येथे याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित दोन दिवसांच्या आत निशुल्क प्रदानात पाठवावे.

> श्रुती केळजी - पेडणेकर याचिकाकर्ती कंपनीचे वकील

# KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

दि. ३० ऑक्टोंबर, २०२०

Regd. Off.: 2<sup>rd</sup> Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Guiarat-380006 • Phone: +91-6359637788

Email: investor.relations@kashyaptele-medicines.com, • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020

(As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS) Quarter Ended (Standalone) Half Year Ended Year Ended **Particulars** 31/03/2020 30/09/2020 30/06/2020 30/09/2019 30/09/2020 30/09/2019 (Un Audited) (Un Audited) (Un Audited) (Un Audited) (Un Audited) (Audited) Total income from Operations 4.75 9.89 5.24 5.24 9.99 20.08 Net Profit /(Loss) for the period (before Tax , Exceptional and /or Extraordinary items) 0.09 1.71 1.26 1.47 0.47 1.80 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or 0.09 1.71 0.47 1.80 1.26 1.47 Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or Extraordinary items) 0.07 0.93 1.32 0.34 1.39 1.34 Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)] 0.07 0.93 1.32 0.34 1.39 1.34 Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each 477.22 477.22 477.22 477.22 477.22 477.22 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous (238.89)financial year Earnings per share (of Rs. 1/each) not annualised 0.003 0.001 0.003 0.002

2. Diluted

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the second quarter and half year ended 30" September, 2020. filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

0.003

0.001

0.000

. The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

 The above Unaudited Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30° September, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 30° October, 2020.

 The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the second quarter and hal year ended 30th September, 2020 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable

Date: 30/10/2020 Place: Ahmedabad For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Sd/- Amit Agrawal Managing Director - DIN: 00169061

0.003

0.002

0.003

NOTICE



NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund'), has vide resolution dated October 30, 2020, declared a dividend in the Dividend Option under Regular plan and Direct plan of below mentioned scheme of the Fund.

# Record Date: November 5, 2020

Scheme/Plans/Options	Quantum of Dividend per unit (Rs.)	Face Value per Unit (Rs.)	NAV as on October 29, 2020 (Rs.)
DSP Tax Saver Fund - Regular Plan - Dividend Option	0.300	10.000	13.935
DSP Tax Saver Fund - Direct Plan - Dividend Option	0.300	10.000	37.080

Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Dividend Option under Regular and Direct plan of the aforesaid scheme of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Dividend will be paid to all those Unit Holders / Beneficial Owners, in the Dividend Option under Regular/Direct plan of the aforesaid scheme of the Fund, whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited / statement of Beneficiary Owners maintained by the Depositories as on the Record Date. The payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update any change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record

Any queries/clarifications in this regard may be addressed to: DSP Investment Managers Private Limited ("AMC"),

CIN: U74140MH1996PTC099483, Investment Manager for DSP Mutual Fund, Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 021 Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181, Toll Free No: 1800 200 4499, www.dspim.com

Investors/unit holders are requested to update their email address and mobile number with the AMC.

Place: Mumbai

Date: October 30, 2020

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

epaper.freepressjournal.in

lenburkt Pharmaceuticals Ltd CIN: L24230MH1985PLC036541 Regd. Office: Nirmala Apartments 93, J. P. Road, Andheri(W), Mumbai-58 Email: investor@jenburkt.com Tel.: 67603603, Fax: 66943127

NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. Notice is hereby given that a meeting of the board of directors of the Company will be held at the registered office of the company on Friday, 30" October, 2020, inter-alia, to consider and approve the Company's Unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2020.

This notice may be accessed a Company's website, viz. www.jenburkt.com or at BSE Ltd.'s website, viz. www.bseindia.com.

By Order of the Board for Jenburkt Pharmaceuticals Ltd. Ashish R Shah

Company Secretary Place: Mumba Date : 22" October, 2020

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all to whom it may concern, that (1) Mr. Bhagwan Pundlik Choudhari & ors. Resident of Village Kanchangaon, Tal. Kalyan and Dist. Thane, are the owner/s of property mentioned in the schedule written hereig below, who have entrusted development rights in respect of the said property, to our client M/s. Amber Buildcon Mumbai, free from al encumbrances and charges

All persons having any claims, agains or to the under mentioned property or any part thereof, by way of sale, lease, development rights, lien, charge mortgage, licence, gift, tenancy easement, possession, flat booking inheritance or any other interest of whatsoever nature, are required to make the same known in writing to the undersigned at 2, Old Bhanbai Niwas Gr. Floor, Gurunanak Estate M.G. Boad, Mulund (W), Mumbai 80 within a period of 14 days, from the publication of this Notice. Otherwise the development/sale transaction in respec of said property shall be completed without any reference to such claim or claims and the same if any shall be treated as waived THE SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece or parcel of the land admeasuring 1H 34R0P Situate, lying and being at Village Kanchangaon Taluka Kalyan & District Thane, within the limits of Kalvan-Dombivali Municipa Corporation, and in the Registration District Thane and Sub District Kalyan and bearing S.No.102/1C (old S.No.74/2 Dated this 23rd day of October 2020

For M/s Patil Gangarkar & Co., (MR. P. M. PATIL) **Advocates for Developers** 

#### CORRIGENDUM

16th Oct- 2020 in the The Free Pre Journal of Mr. Thomas Varghese Sim a member of "Lilium Lantana Co-operati Housing Society Limited. In that the coven Parking Space bearing No. 2356 is wron written, it should be covered Parking Spa

bearing No. 2567. All other details in the sa

For, Dinesh Gandhi & Associa Chartered accounta

Place: Mumbai N.C. Gan Date: 22/10/2020

ormany for the second quarter and half year ended on 30° September, 2020 as per Regulation 33 of the SER Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to transact any other businesses is northe acend a ferms of the Meeting. Sd/-Amit Agrawal naging Diractor - DIN: 0016906 ate : 22" October, 2020

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disciosur/ Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday 30° day of October, 2020 at ULP8, Upper Floor, Suryariath Complex, Panchwati 17 Lane Ambawadi Ahmedabad, Gujarat-380006, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the

Smart way to bank

Ground Floor, 954, Gayatri Towers, KVB) Karur Vysya Bank Appasaheb Marathe Marg, Prabhadevi Mumbai Maharashtra, 400025Phone No 24367019 E-mail: lbd@kvbmail.com

#### SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, The KarurVysya Bank Ltd., the physical possession of which has been taken by the Authorised Officer of The KarurVysya Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 27/11/2020 for recovery of; Rs. 20,02,680.88 (Rupees Twenty Lakh Two Thousand Six Hundred Eighty and Eighty Eight Paisa Only) as on 30.09.2020 with nterest and expenses thereon from the borrower Mr Samadhan Dinkar Chavan R/O Flat No 314/270, Powar Building Nazrana Compound, Kasarali , Bhiwandi, Thane Dist, Maharashtra-421302. And Dr Aboli Rajaram Mulgurwa Guarantor ) A/308, Giriraj Apartment, Kasarli, Kombadpada, Bhiwandi, Thane Dist, Maharastra-421302. AND Rs. 17,62,056.00 (Rupees Seventeen Lakh Sixty Two Thousand Fifty Six Only ) as on 30.09.2020 with interest an expenses thereon from the borrower **Dr Aboli Rajaram Mulgurwade** A/308, Girirai Apartment, Kasarli, Kombadpada Bhiwandi, Thane Dist, Maharastra-421302 and **Mr Samadhan Dinkar Chavan ( Guarantor )** R/O Flat No 314/270, Powar Building, Nazrana Compound, Kasarali , Bhiwandi, Thane Dist, Maharashtra-421302. **AND Rs 2,19,07,780.40** (Rupees Two Crore Nineteen Lakhs Seven Thousand Seven Hundred Eighty and Palse Fourty Only)due to the Karur Vysya Bank Ltd, Secured Creditor from Borrower: 1. Mr. Nayan Ashok Bheda, having address at 1401/02, Ra shan Apartment, Behind Jain Temple, Sarvodaya Nagar, Mulund West, Mumbai-400080, **2.Mr. Sachin Manoh**ai s**hmukh,** having address at Man Sneh Bunglow, Deshmukhwadi, P K Road, Mulund West, Mumbai- 400080 **and 3** Mr. Nayan Thakarshi Shah, having address at Flat No 14, 3rd Floor, Hemkunj, Zaver Road, Mulund West, Mumbai 400080. AND Rs.5,03,18,606.94./-(Rupees Five Crore Three Lakhs Eighteen Thousand Six Hundred Six and Paísa Nine Four only) as on 31.08.2020 with interest and expenses thereon from the borrower M/s. Al Nokhba (Prop: Mr. Deepak Balkrishna Dhar) Office at Gala no. 117, Shreeji Industrial Estate, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai - 400060 (Maharashtra) and the Guarantor/s 1. M/s Da Musamim (Partnership Firm)-Represented by its Partners- Mr. Deepak Balkrishna Dhar and Mr. Balkrishna Anandram Dhar, Office at Gala no. 117, Shreej Industrial Estate, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai - 400060 (Maharashtra), 2. Mr. Deepak Balkrishna Dhar residing at D-704, Vrindavan CHS, Saibaba Nagar, Kandivali (W), Mumbai - 400067, Maharashtra and 3. Mr. Balkrishna Anandram Dhar, residing at D-704, Vrindavan CHS, Saibaba Nagar, Kandivali (W), Mumbai-400067, Maharashtra. Whereas the undersigned has decided to put up for E-auction of the immovable properties, offers are invited by way o E-Tender for purchase of the following assets on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", AND "WHATEVER THERE IS"

#### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES AND OTHER DETAILS**

Property Details	Reserve Price	EMD Amount
Residential Flat situated on the Second Floor admeasuring area about 800sq ft constructed on Survey no 64-1, 65-0 and 72-0 bearing its plot no 21, C.T.S No 3748,3749, Flat No 314/2 Powar Building, Kombadpada, Nazrana Compound, Kasarali, Bhiwandi Taluk, Thane Dist, Maharastra-421302 Standing in the name of Mr Samadhan Dinkar Chavan And Dr Aboli Rajaram Mulgurwade.	Rs. 24,00,000	Rs. 2,40,000
All that piece and parcel at Office Unit No. 501 A admeasuring 2147 sq. ft., situated at Flying Colours, CTS No 742 and 742/1,2,3 & 6, MW No P/031 (1) (1A) (1B) (1C) (2A) (2B) Mulund Check Naka, Mulund West, Mumbai-400080. standing in the name of Mr. Nayan Thakarshi Shah and Mr. Nayan Ashok Bheda	Rs. 2,89,89,000	Rs. 28,98,900
All that piece and parcel at Office Unit No 501 B admeasuring 1074 sq. ft situated at Flying Colours, CTS No 742 and 742/1,2,3 & 6, MW No P/031 (1) (1A) (1B) (1C) (2A) (2B) Mulund Check Naka, Mulund West, Mumbai-400080, standing in the name of Mr. Nayan Thakarshi Shah and Mr. Sachin Manohar Deshmukh.	Rs. 1,44,99,000	Rs, 14,49,900
Commercial shop at Gala no. 117, Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai – 400060 (Maharashtra )Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77 standing in the name of M/s Da Musamim (Partnership Firm)	Rs. 2,07,000,00	Rs. 20,07,000
Commercial shop at Gala no. 208, Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai – 400060 (Maharashtra )Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77 standing in the name of M/s Da Musamim (Partnership Firm)	Rs. 1,88,00,000	Rs. 18,80,000
	Residential Flat situated on the Second Floor admeasuring area about 800sq ft constructed on Survey no 64-1, 65-0 and 72-0 bearing its plot no 21, C.T.S No 3748,3749, Flat No 314/2 Powar Building, Kombadpada, Nazrana Compound, Kasarali, Bhiwandi Taluk, Thane Dist, Maharastra-421302 Standing in the name of Mr Samadhan Dinkar Chavan And Dr Aboli Rajaram Mulgurwade.  All that piece and parcel at Office Unit No. 501 A admeasuring 2147 sq. ft., situated at Flying Colours, CTS No 742 and 742/1,2,3 & 6, MW No P/031 (1) (1A) (1B) (1C) (2A) (2B) Mulund Check Naka, Mulund West, Mumbai- 400080. standing in the name of Mr. Nayan Thakarshi Shah and Mr. Nayan Ashok Bheda  All that piece and parcel at Office Unit No 501 B admeasuring 1074 sq. ft situated at Flying Colours, CTS No 742 and 742/1,2,3 & 6, MW No P/031 (1) (1A) (1B) (1C) (2A) (2B) Mulund Check Naka, Mulund West, Mumbai- 400080. standing in the name of Mr. Nayan Thakarshi Shah and Mr. Sachin Manohar Deshmukh.  Commercial shop at Gala no. 117, Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai- 400060 (Maharashtra )Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai- 400060 (Maharashtra )Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai- 400060 (Maharashtra )Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77 standing in the name of M/s	Residential Flat situated on the Second Floor admeasuring area about 800sq ft constructed on Survey no 64-1, 65-0 and 72-0 bearing its plot no 21, C.T.S No 3748,3749, Flat No 314/2 Powar Building, Kombadpada, Nazrana Compound, Kasarali, Bhiwandi Taluk, Thane Dist, Maharastra-421302 Standing in the name of Mr Samadhan Dinkar Chavan And Dr Aboli Rajaram Mulgurwade.  All that piece and parcel at Office Unit No. 501 A admeasuring 2147 sq. ft., situated at Flying Colours, CTS No 742 and 742/1,2,3 & 6, MW No P/031 (1) (1A) (1B) (1C) (2A) (2B) Mulund Check Naka, Mulund West, Mumbai- 400080. standing in the name of Mr. Nayan Thakarshi Shah and Mr. Nayan Ashok Bheda  All that piece and parcel at Office Unit No 501 B admeasuring 1074 sq. ft situated at Flying Colours, CTS No 742 and 742/1,2,3 & 6, MW No P/031 (1) (1A) (1B) (1C) (2A) (2B) Mulund Check Naka, Mulund West, Mumbai- 400080. standing in the name of Mr. Nayan Thakarshi Shah and Mr. Sachin Manohar Deshmukh.  Commercial shop at Gala no. 117, Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai – 400060 (Maharashtra )Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai – 400060 (Maharashtra )Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai – 400660 (Maharashtra )Survey No. 71(P) &72/5 (P) CTS no. 77 standing in the name of M/s

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in our Bank's/ Secured Creditor's web i.e www.kvb.co.in/Property Under Auction also at the web portalhttps://www.bankauctions.in of the service provider M/s 4 Closure (Contact person Mr. PrajotKadam, Mobile no. - 8142000725).

Statutory 30 days' Notice under Rule 8(6) and 6(2) of the SARFAESI Act, 2002

The borrower/s and guarantor/s are hereby notified to pay the dues as mentioned above along with up to date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost

Date : 23/10/2020

Authorized Office The Karur Vysya Bank Ltd.

## INDO THAI SECURITIES LIMITED

CIN: L67120MP1995PLC008959

Regd. Off.: "Capital Tower", 2nd Floor, Plot Nos. 169A-171, PU-4, Scheme No. 54, Indore - 452010 (M.P.) ndo Thai Tel.: 0731-4255800 | Website: www.indothai.co.in | E mail: indothaigroup@indothai.co.in

Extract of the Detailed Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2020, filed with the Stock Exchanges

	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED		YEAR ENDED	
Particulars	30/09/2020	30/09/2019	30/06/2020	30/09/2020	30/09/2019	31/03/2020
	<b>UN-AUDITED</b>	<b>UN-AUDITED</b>	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	AUDITED
Total income from operations (net)	498.80	259.62	237.01	735.81	443.11	937.24
Net Profit / (Loss) for the period (before Tax,				100	10.75	
Exceptional and/or Extraordinary items )	342.28	17.69	95.22	437.49	(32.74)	(1359.38)
Net Profit / (Loss) for the period before tax				10000	10000	
(after Exceptional and/or Extraordinary items)	342.28	17.69	95.22	437.49	(32.74)	(1359.38)
Net Profit / (Loss) for the period after tax	A2 1		100	Augh		
(after Exceptional and/or Extraordinary items)	377.49	17.99	108.59	486.07	(30.58)	(1083.59)
Total Comprehensive Income for the period	374.78	18.05	105.82	480.59	30.46	1094.66
Reserves (Excluding Revaluation Reserves as			1000	25.5	1000	
per Balance Sheet of Previous Accounting Year)				a	8	3,502.88
Net Profit (+)/Loss (-) after share of profit/			11.00	3 - 3	A . 7	6.4.2.2
(loss) of associate	370.74	23.03	104.96	475.69	(26.23)	(1095.66)
Equity Share Capital (Numbers)	10,000,000	10,000,000	10,000,000	10,000,000	10,000,000	10,000,000
Earnings Per Share (of 10/- each)						
(for continuing & discontinued operations)				2.0		
1.Basic & 2. Diluted	3.77	0.18	1.09	4.86	(0.31)	(10.84)
	Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items ) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items ) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of Previous Accounting Year) Net Profit (+)/Loss (-) after share of profit/ (loss) of associate Equity Share Capital (Numbers) Earnings Per Share (of 10/- each) (for continuing & discontinued operations)	Particulars    30/09/2020	Particulars    30/09/2020   30/09/2019     UN-AUDITED   UN-AUDITED     UN-AUDITED   UN-AUDITED     VN-AUDITED   VN-AUDITED     VN-AUDITED   VN	Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of Previous Accounting Year) Net Profit (+)/Loss (-) after share of profit/ (loss) of associate Sanda	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period defore tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )   Net Profit / (Loss) for the period after tax (a	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period defore tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/

#### NOTES:

Place : Indore

Date: 21st October, 2020

- The above financial results have been prepared in accordance with the principals laid down in Ind AS 34-Interim Financial Reporting prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with rules issued thereunder and the accounting principal generally accepted in India.
- ◆ The above Financial Results is an extract of the detailed format of results for the quarter and half year ended on 30th September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2020 are available on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on Company's Website www.indothai.co.in
- ◆ The above results were reviewed by the Audit Committee of the Company and thereafter approved by the Board of Directors in their meetings held on 21st October, 2020.
- Previous periods figures have been regrouped/rearranged, wherever necessary to confirm to current periods classifications.
- ◆ The figures for quarter ended 30th September, 2020 and 30th September, 2019 represents the balance between unaudited financial results in respect of the half year ended and those published till the first quarter ended of the respective financial year.
- ◆ The COVID-19 Pandemic affected the Businesses worldwide. Complete Lockdown was mandated since 23rd March, 2020, wherein the stock broking services has been declared as an essential services and the Company has operated with minimum permissible staff ever since. The Company does not anticipate any material uncertainities which affects its liquidity position and also ability to continue as a going concern.
- ♦ The Standalone Financial Results of the Company for the 2nd Quarter and half year ended on 30th September, 2020 are available on the Company's Website www.indothai.co.in and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). Key Numbers of Standalone Financial Results are as given below: (Rs. In Lakhs)

	Particulars		QUARTER ENDED				YEAR ENDED	
S. No.		30/09/2020	30/09/2019	30/06/2020	30/09/2020	30/09/2019	31/03/2020	
140.		UN-AUDITED	<b>UN-AUDITED</b>	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	AUDITED	
a)	Turnover/Revenue	505.97	257.42	231.45	737.42	440.91	938.10	
b)	Profit Before Tax	345.54	18.90	100.41	445.95	(25.06)	(1360.52)	
C)	Profit After Tax	379.33	19.80	112.37	491.70	(22.90)	(1089.28)	
d)	Total Comprehensive Income	376.62	19.86	109.61	486.23	(22,78)	(1100.35)	

For & on behalf of the Board of Directors

INDO THAI SECURITIES LIMITED Sd/-**Dhanpal Doshi** 

(Managing Director cum CEO) DIN: 00700492

L&T Infra Debt Fund Limited

(A Subsidiary of L&T Finance Holdings Limited) Registered Office: Plot No. 177, CTS No. 6970-6971, Vidyanagari Marg CST Road, Kalina, Sanatacruz (East), Mumbai 400 098 CIN: L67100MH2013PLC241104, T +91 22 6212 5000, F +91 22 6212 5553

E-mail ID: investorgrievances@ltfs.com Website: www.ltfs.com



#### STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

(₹ in crore)

		Half yea	r ended	Year ended	
Sr. No.	Particulars	September 30, 2020	September 30, 2019	March 31, 2020	
7.1		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total income from operations	452.56	450.11	902.97	
2	Net profit for the period / year (before tax, exceptional and/or extraordinary items)	81.70	118.94	212.98	
3	Net profit for the period / year before tax (after exceptional and/or extraordinary items)	81.70	118.94	212.98	
4	Net profit for the period / year after tax (after exceptional and/or extraordinary items)	58.38	118.94	212.98	
5	Total comprehensive income for the period / year [comprising profit / (loss) for the year (after tax) and other comprehensive income (after tax)]	58.60	118.82	212.82	
6	Paid up equity share capital	490.18	490.18	490.18	
7	Reserves (excluding revaluation reserve)	842.47	689.88	783.87	
8	Net worth	1,331.70	1,179.14	1,272.51	
9	Paid up debt capital/outstanding debt	8,670.57	8,125.79	8,574.89	
10	Outstanding redeemable preference shares	367.11	200.62	356.17	
11	Debt equity ratio	6.51	6.89	6.74	
12	Earnings per equity share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (i) Basic EPS (₹) (*not annualised) (ii) Diluted EPS (₹) (*not annualised)	*1.19 *1.19	*2.43 *2.43	4.34 4.34	
13	Capital redemption reserve		1000	0.00	
14	Debenture redemption reserve			100	
15	Debt service coverage ratio	NA	NA	NA	
16	Interest service coverage ratio	NA	NA	NA	

- 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on October 21, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results.
- 2. The above is an extract of detailed format of the six months ended financial results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited ("Stock Exchanges") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the six months ended financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.itfs.com.
- 3 For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com
- 4 These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure
- 5. The Statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the Company i.e. www.ltfs.com
- 6 The previous year/period figures have been reclassified / regrouped to conform to the figure of the current period.

For and on behalf of the Board of Directors of L&T Infra Debt Fund Limited

Dinanath Dubhashi Chairperson (DIN: 03545900)



Place: Mumbai

Date: October 21, 2020

**Asian Paints Limited** Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055 Tel. No.: (022) 6218 1000 I Fax No.: (022) 6218 1111 I Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com | CIN: L24220MH1945PLC004598

#### EXTRACT OF AUDITED STANDALONE AND UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30™ SEPTEMBER, 2020

			(₹ in Crores)				
Sr.	Particulars	Quarte	Ended	Six Mont	hs Ended	Year Ended	
No.		30.09.2020 Audited*	30.09.2019 Audited*	30.09.2020 Audited*	30.09.2019 Audited*	31.03.2020 Audited*	
1	Total Income from Operations	4,526.71	4,278.04	6,973.27	8,658.20	17,194.09	
2	Net Profit for the period (before Exceptional items)	1,060.10	793.04	1,397.07	1,779.35	3,446.23	
3	Net Profit for the period before tax	1,060.10	793.04	1,397.07	1,779.35	3,413.03	
4	Net Profit for the period after tax	793.10	790.52	1,044.98	1,442.97	2,653.95	
5	Total Comprehensive Income for the period	852.55	803.27	1,042.45	1,461.52	2,704.35	
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95,92	95.92	
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date				-	9,357.37	
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	8.27*	8.24*	10.89*	15.04*	27.67	

51			(₹ in Crores)			
Sr.	Particulars	Quarter	Ended	Six Mont	hs Ended	Year Ended
No.	raticulais	30.09.2020 Unaudited*	30.09.2019 Unaudited <sup>e</sup>	30.09.2020 Unaudited*	30.09.2019 Unaudited*	31,03,2020 Audited*
1	Total Income from Operations	5,350.23	5,050.66	8,272.89	10,155.38	20,211.25
2	Net Profit for the period (before Exceptional items) <sup>A</sup>	1,145.52	852.25	1,451.28	1,877.49	3,633.99
3	Net Profit for the period before tax^	1,145.52	852.25	1,451.28	1,877.49	3,633.99
4	Net Profit for the period after tax	851.90	842.14	1,071.51	1,514,23	2,774.19
5	Total Comprehensive Income for the period	890.02	849.52	1,060.33	1,522.53	2,832.50
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	7	-			10,034.24
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	8.66*	8.58*	10.93*	15.42*	28.20

#### # Refer note 2

^ Includes share of profit of associate.

- 1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 22<sup>rd</sup> October, 2020. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
- The Standalone and Consolidated Financial Results, for the quarter and six months ended 30" September, 2020 and 30" September. 2019 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated Financial Results, for the year ended 31\* March, 2020 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

Sd/-AMIT SYNGLE MANAGING DIRECTOR & CEO DIN: 07232566

Place: Mumbai Date: 22rd October, 2020

कैलाश पुरोहित

मुंबई सेंट्रल, मुंबई-४००००८ दर का:- ०२२-२३०१५५१ इंमेल: cb0238@canarabank.com

कब्जा सूचना [कलम १३(४)] (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनए बॅकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट २४ सन २००२) (यापुढे ''सदर ॲक्ट'' असे उल्लेखावे.) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वयं प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांव २५.०८.२०१५ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार शेख इहतेशाम हुस्सैन (विद्यार्थी) आणि निलोफर अब्दुल अझिझ शेख (पालक) यांस सूचनेतील नमुद रक्रम रु. ८,१०,९५७.८५/- (रुपरं आठ लाख दहा हजार तऊशे सत्तावत्र आणि पैसे पंच्याऐंशी पात्र) आणि २५.०७.२०१४ पासूनर त्यावरील व्याजाची परतफेड सटर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, बाद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्या वेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ (४ सहवाचता नियम ८ आणि ९ अन्त्रये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **२९ ऑक्टोब**र २०२० रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार कर नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बँकेच्या सकम रू. ८,१०,९५७.८५/-(रुपये आठ लाख दहा हजार नकशे सत्तावन आणि पैसे पंच्याऐंशी मात्र) आणि २५,०७,२०१ पासूनचे त्यावरील व्याज (सध्याचे दायित्व रू. १४,८३,७६९/- (रूपये चौदा लाख त्र्याऐंशी हजार सातश्

तारण मत्तोच्या भरणासाठी उपलब्ध बेळेसंदर्भात अँक्टच्या कलम १३(८) अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतलें

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग समाविष्टीत फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, बिल्डिंग अपना साई कृपा सोसायटी, न्यु वॉर्ड क्र. ८२, गाव मुंब्रा, दरगाह रोड, अमृत तगर, कौसा, मुंब्रा (पूर्व), तालुक आणि जिल्हा ठाणे, पिन ४००६१२.

सीमाबध्दः उत्तरेकडूनः दामजो बिल्डिंग/पॅसेज द्वारे, दक्षिणेकडूनः सन्ता/नाबील कॉम्प्लेक्स द्वारे पूर्वेकडूनः रस्ता द्वारे आणि पश्चिमेकडूनः अलामान मोसायटी द्वारे.

स्थळ : मवई

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक



ऑसेट रिकटहरी ब्रांच: २७६/२८६, किलाचंद मॅन्शन, काळबादेवी मेन रोड, काळबादेवी. मंगई, महाराष्ट्र-४०० ००२ फोन कः: १९९९५९१८२३ईमेल: kvbl2134@kvbmail.com

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेंशन ॲण्ड रिकल्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालीर वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको, दो करून वैश्य बँक लि. कडे गहाण/प्रभारित आहे, जिचा म्वियिक कब्जा दी करूर वैश्य बँक लि. च्या तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. **मे** अंबिका गारमेंट, त्यांचे प्रोप्रायटर श्री. रविंद्र एम. डे, कार्यालय गाळा क्र. ७२०, प्रेम नगर, धारावी मलिक स्टील मागे, एल.बी.एस. मार्ग, सावन पश्चिम, मुंबई-४० ०२२, महाराष्ट्र आणि राहणार फ्लॅट क्र ४०१, हॉली क्रिब को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि., अकबर अपार्टमेंट, कलिना चर्च रोड, कलिना सांताकुड़ा (पू.), मुंबई-४०० ०२९ कर्जदार आणि हमीदार: श्रीम. अल्पना रविंद्र डे, राहणार हॉली क्रिज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., अकबर अपार्टमेंट, कलिना चर्च रोड, कलिना, सांताक्रुझ (पू.) मंबर्ड-४०० ०२९ यांचेकडन करूर वैश्य बँक लि.. तारण धनकोंता थकीत रु. १.३५.०७.८१३.५ (रुपये एक कोटी परनींस लाख सात हजार आठशे तेरा आणि पैसे त्रेपन्न मात्र) ३०.०९.२०२० रोर्ड प्रमाणे ०१.१०.२०२० पासून त्वावरील व्याज आणि खर्च च्या वसुलीसाठी २५.११.२०२० रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. १.०५.००.०००/- (रुपये एक कोटी पांच लाख मात्र) राहिल आणि इसारा अनामत रक्कम रु. १०,५०,०००/ - राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

निवासी फ्लॉट क्र. ४०१, हॉली क्रिब को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., अकबर अगार्टमेंट, कलिन चर्च रोड, कलिना, सांताकुड़ा (पू.), मुंबई-४०० ०२९.

विकीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कपया आमची बँक/तारण धनकोंची वेबसाई www.kvb.co.in/Property Under Auction म्हणजेच तसेच सेवा पुरवठादार में. ४ क्लीजर (संपर्व व्यक्ती थ्री. प्रजात कदम, मोबाईल: ८१४२०००७२५) यांचे वेब पोर्टल <u>https://www.bankauctions.in</u>

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८ (६) अन्वये ३० दिवसांची सांविधिक सूचना कर्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपवीं तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चांसह वरी नमृद थकबाकी चकती करण्यासाठी याद्वार अधिकसचित करण्यात येते आहे, कसर केल्यास परिशिष मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह

दिनांकः २३.१०.२०२० ठिकाणः मुंबई

Public Notice

Notice is hereby given to the public arge that Mrs. Chanda Dilipbhai Sampa

is the owner in respect of Flat No. J2F/203

of Jayraj Nagar Co-operative Housing Society Ltd., Situated at : Manav Mandi Complex, Sector-II, Ambadi road

Dewanman, Vasai (W), Tal. Vasai, Dist

Palghar 401202. Mrs. Chanda Diliphis

Mrs. Chanda Dilipbhai Sampat made a application to the society for membershi and for transfer of the share and interest respect of flat no. J2F/203. Any perso

having any claim, right, title or interest in

the said flat by virtue of inheritance or b

virtue of possession or otherwise in an manner whatsoever are hereby

requested to make the notice in writing alongwith relevant documents to the undersigned at society within 15 days

from the date of publication of the notice. no claims/objections are received within

the period prescribed society shall be fre

deceased member in the property of th society in such manner above the flat

Manav Mandir Complex,Sector-II, Ambadi Road, Dewanman, Vasai (W)

जाहीर सूचना

Date: 23-10-2020

applicant Mr. Harshad Dilip Sampat. Sd/-

Secretary

Place: Vasai

Dist: Thane 401202

Impat deceased on 13th February 2020 Mr. Harshad Dilip Sampat son of late

पाधिकत अधिकार दी करूर वैश्य बँक लि.

#### ब्राईट ब्रदर्स लिमिटेड

CIN: L25209MH1946PLC005056

डॉ. ई. मोजेस रोह, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०१२ वृ: ९१ वर २४१०५६३२४ ई–मेलः invcom@brightbrothers.co.in • वेकस्पर्डटः www.brightbrothers.co.ii

संचालक मंडळाच्या सभेची सूचना सेक्थरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटर रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ४७ सहवाचता रेग्यलेशन २९ च्या तरतुर्दीनसार याद्वारे सचन देण्यात येते की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरिता कंपनींच्य अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बार्बोसह विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा घेण्यात येणार आहे. सदर सचन कंपनीची वेबसाईट www.brightbrothers.co.in वर आणि स्टॉक एक्स्वेंजची वेबसाईट www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

ब्राईट ब्रदर्स लि. करिता सोनाली पेडणेक कंपनी सचिव आणि प्राधिकृत अधिकारी

Brite

#### जाहीर सूचना

याद्वारे सूचित केले जाते की आम्ही, श्री. योगेश एम संघवी आणि श्रीमती भारती वाय संघवी, एचडीएफसी बँक लि., ट्रेड स्टार बिल्डिंग, अंधेरी (पूर्व) शाखा यांचेकडून मे. केमको कॉर्पोरेशनला दिलेली बँकिंग सुविधा प्रतिभूत करण्यासाठी आमची इथे खाली वर्णित मिळकत सदर बँकेला प्रतिभूति म्हणून देऊ करणे इच्छितो.

मिळकतीचे वर्णन:-

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२ ऑक्टोबर, २०२०

राजस्व ग्राम कांदिवली, मुंबई येथील भूमापन क्र. १४०, १४१, हिस्सा क्र. ७, २, सीटीएस क्र. ९९ ए, १००-ए या भूखडावर उभ्या मैत्री रेसीडेन्सी । नावाच्या इमारतीच्या १२व्या मजल्यावरील सदिनका क्र. १२०२. पुढे सूचित केले जाते की उपरोक्त संदर्भित मिळकतीचे पुढील मूळ दस्तऐवज हरवले आहेत, अनुपलब्ध आहेत आणि सापडत नाहीत, जे अशा प्रकारे आहेत:

मे. झरण ट्रेडिंग एजंसी (भूमि) आणि श्री. योगेश एम संघवी व श्रीमती भारती वाय संघवी यांच्यामधील ०८.०६.२००२

दिनांकित करारासंबंधात बोरीवली-२ येथील हस्तांतरण उप-निबंधक याने जारी केलेली मूळ नोंदणीकरण पावती क्र. 8656/2005 दिनांकित १८.०६.२००२

दस्तऐवजाचे नाव

कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेचा सदर मिळकतीवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर कोणत्याही प्रकारचा प्रभार, भार, अधिकार, हितसंबंध किंवा हक असल्यास त्यांने ऍडव्होकेट मे. बेजई एँड कं.. १०२, १ला मजला, बिल्डिंग क्र. २८, हर्ष विहार, सेक्टर १, शांति नगर, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७ यांना तशी सूचना लेखी स्वरूपात संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यानिशी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळवावी, अन्यथा कुणाचेही असे सर्व दावे, अधिकार, हितसंबंध, प्रभार, भार किंवा इतर कोणतेही अधिकार किंवा हक्ष विचारात न घेता सदर एचडीएफसी बँकेसह गहाणखत पूर्ण केले जाईल

ठिकाण: मुंबई श्री. योगेश एम संघवी आणि श्रीमती भारती वाय संघवी दिनाकः २३.१०.२०२०

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

सीआयएन : युद्७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९

Asset Reconstruction नोंद कार्यालय ः एडलवंस हाऊस, सीएसटी रोड लगत, कलिना मुंबई – ४०००९८

जोडपत्र IV [रुल-८(१)] कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी खालील दिवाण हाकसिंग फायनान्स लिमिटेड (यानंतर डीएचएफएल असे उद्घेखित) च्या प्राधिकृत अधिकाल्यांनी सिबसुरिटायझेश ॲन्ड रिकस्टुक्शन ऑफ फायनात्रियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्सेमेंट ऑफ सिक्सुरिटी इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ अन्वये आणि कलम १३(१२)

सहचाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्डोर्समेंट), रूप्स २००२ चा (रूप ३) अन्त्रये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील नमृद मागर्ग

सूचना जारी करून कर्जदारांना सदर सूचनांच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आंत सूचनेमध्ये नमूद केलेली रककम परतफेड करण्यासाट

त्वानंतर, खालील नमूद डीएनएफएल खालील नमूद विविध ट्रस्टने विश्वस्त म्हणून त्यांच्या श्रमतेत कार्यस्त असलेल्या **एडलवैस ॲसेट** रिकन्स्ट्रक्शन कंपनी (धानंतर ''ईएआस्सी'' असा उल्लेख) कडे वित्तीय मत्ता अभिदृश्तांकित केली आहे. सरफैसी ॲन्ट, २००२ वे कलम ५

अन्वये निष्पादित केलेल्या दि. ०४.१०.२०१९ रोजीच्या अभिहरताकन करारानुसार, **ईएआरसी**, अभिहरताकनकर्त्यांच्या जागी आले आणि वित्तीय

मनांसंबंधीचे अभिहस्तांकनकरवाँचे सर्वे अधिकार, हक्क आणि हितसंबंध यासह कर्जडारांद्वारे घेतलेल्या विनीय सहाय्याचे संबंधी तारण हितसंबंध.

(४) सहवाचता सिन्तुर्गिटी इंटीस्ट (एन्फोर्सिट) इत्स, २००२ वा इल ८ अन्वयं त्यांना प्रदात केलेल्या अधिकारांचा वागर करून प्रत्येक मिळकतीसहोर नमूद केलेल्या तारखे रोजीस खालील नमूद भिळकतीचा कब्बा घेतला आहे.

गरणमत्तांच्या वियोचनाकरिता उपलब्ध असलेल्या वेळेसंबंधी ॲक्टचे कलप १३ चे पोट-कलम (४) च्या तरतुरींकडे कर्जदारांचे लक्ष

विशेषतः क्रजेदार् आणि सर्वसाधारण जनता बांना मिळकतीशी व्यवहार न करण्याबायत सावधान करण्यात येत आहे आणि मिळकरीशी केलेल

सह-कर्जदारांचे नाव

१५१३१६ [५०० - श्री. विकास पुखराज जैन ('कर्जदार') आणि ००२३८७९] श्री. नितेश पी जैन (सह-कर्जदार)

आणि रक्कम

आणि ११-१०-२०१८

स. १२,४६,५८७/- १9.१०.२०२०

दिनांक

हमी, ताखे गहाण ईएआरसीकडे निहित झाले आहेत आणि **ईएआरसी**, तारण धनको म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करीत आहेत. कर्जदारानी राक्योची परतफेड करपयात कसूर केली आहे. याद्वार कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात वेते की निम्नस्वाक्षरीकारांनी **एडलवैस असेट रिकन्स्ट्रकान कंधनी लिमिटेडचे प्रा**धिकृत अधिकारी वा नात्याने ॲक्टचे कलम १३ चे पोट-कलम कश्यप टेलि-मेडिसिन्स लिमिटेड

व्यवायर्गोट्स) रेग्यलेशन २०१५ चे रेग्यलेशन ३३ नुसार दि. ३० सप्टेंचर, २०२० रोजी सम्रलेल्या दसन्या तिमाही आणि अध्य वांसाठी कंपनीच्या अलेखापरिकित वित्तीय निकाषांना इतर वार्बामह आणि समेव अवेदा आ प्रतातरण करण्यासाठी **शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर, २०२० रोजी** युएल/८, तरील मजला, ''सुर्यरश्र', पंचवटी ५ ल लेन, आंबाबाडी, अहमदाबाद-३८०००६ बिचारात आणि मंजूर करण्यात येगार आहे.

अधित अग्रवा

जाहीर सूचना

मे. लोडेस्टर स्लोटेड ॲंग्लेस लि. किलिक हाऊस, किलिक इस्टेट, बाजी परळकर मार्ग चांदिवली

२) मे. रॉकलाईन कल्ट्रक्शन कं. आरएनए हाऊस, वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ संदर्भ : कर्ज वसुली न्यायाधिकरण - । यांचे समोर मुंबई येथील

वसुली प्रक्रिया क्र. ६७५ सन २०१६

सन २०२० (नि. ३७४) वोहा बंक क्यएससी ...प्रमाणपत्र धनको

मे. जीके एक्झिम इंडिया लि. आणि अन्य सन्मा. वसुली अधिकारी यांनी मंजुर केलेल्या दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजीच्या आदेशाला अनुसरू आमचे अशील दो<mark>हा बँक क्युएससी,</mark> प्रमाणपत्र धनको यांच्या वतीने आम्ही याद्वारे आम्ही तुम्हाल कळिवत आहोत की, वरील अर्ज आमच्या अशिलांनी काढला आहे. तो व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फर गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२० रोजी दु. १२,३० घा. सन्मा. वसुली अधिकारी, डीआरटी-।, मुंबई ज्यांच्या कार्यालयाचा पत्ता एमटीएनएल बिल्डिंग, २ रा मजला, स्ट्रॅंग्ड सिनेमाजवळ, कुलाबा, मुंबई ४००००५) यांचे समोर सुनावणीसाठी येणार आहे. त्यावेळी तुम्हाला व्यक्तीशः किंवा तुमच्या संबंधित विकलांमार्फत सदर व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीसाठी हवर राहण्याची विनर्ता करण्यात येत आहे. कसुर केल्यास अर्ज एकतर्फी निकाली काडण्यात येईल.

तुम्ही सेक्शन ऑफिसर, डीआरटी-।, मुंबई ज्यांचे कार्यालय वरील नमूद पत्त्यावर यांचेकडून व्हिंडिओ कॉन्फान्स लिंक प्राप्त करू शकता किंवा तुम्ही आमच्याकडून सुद्धा लिंक प्राप्त करू शकता. तुम्ही तुमची इच्छा असल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी दू. २ ते ४ दरम्यान खालील नमूद पत्याव

असलेल्या आमच्या कार्यालयातून वरील अर्जाची प्रत मिळवू शकता.

सदर दिनांक २१ ऑक्टोबर, २०२० एम. एस. बोधानवाला ऑण्ड के. वकील आणि सॉलिसिटर्स

दोहा बँक क्य्एससी, प्रमाणपत्र धनकोंकरिता

२२ डी, मोटलीबाई वाडिया बिल्डिंग, ब्रेलवी ग्रेड, फोर्ट, मुंबई - ४००००१

भेल m\_bodhanwalla@holmail.com/m.bodhanwalla@gmail.com

#### जाहीर नोटीस

तमाम लोकांस हया जाहिर नोटीसीने कळविण्यात येते की, मौजे मेट, ता. गडा जि. पालघर, येथील गट क्रमांक व उपविभाग १५७/१ एकुण क्षेत्रफळ १ हे-६७आर-००प्रति, अशी जिमन मिळकत श्री. अशिष भगवान ठाकरे व इतर यांचे नावे असुन सदर मिळकतीमधील ००हे-४०आर-००प्रति, एवढी जिमन मिळकत श्री. अशिष भगवान ठाकरे यांचे मालकीची व कब्जेवहीवाटीतील असून सदर शेतजमिन माझे अशिल श्री. रिफक अबिद पटेल यांनी सदर गलकाकडुन कायम खरेदी करण्याचे ठरविलेले आहे.

तरी सदरहू मिळकतीवर वा कोणत्याही भागावर गहाण, दान, बक्षिस, फरोक्त तारण, कुळवहिवाट, भाडेकरुपणाचा हक्क, पोटगी, साठेकरार, बयाण विश्वस्त, वारसा, देखभाल, लीज वा तत्सम कोणतेही दावे, मालकी वा अन्य हक्क, हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी वा संबंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांचे आत आपल्या हक्क, हितसंबंधांचे स्वरुप विषद करुन कागदोपत्री पुराव्यांसह खालील सही करणार यांचे पत्यावर लेखी कळवावे.

वरील मुदतीत कोणाकडून काही लेखी हरकत, तक्रार, दावा न आल्यास सदर मेळकत निर्वेध व बोजेविरहित असून त्यावर कोणत्याही प्रकारचा दावा हक्क, हितसंबंध नाही असे समजून, आमचे पक्षकार सदर मिळकतीचे उपरोक्त व्यवहार पूर्ण करतील त्यानंतर आलेल्या तक्रारी, दावे, हरकती या रदद्बातल आहेत व त्या सोडून दिल्या आहेत असे गृहित धरले जाईल याची तमाम लोकांनी नोंद घ्यावी.

दि.०८.१०.२०२०

श्री. राहुल झणझणे,

पत्ताः ए/७, दुसरा मजला, लक्ष्मी निवास, छ.शिवाजी चौक, काशिमिरा,ता.व जि.ठाणे MATELLI OSBAL

मोतिलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : L67190MH2005PLC153397 नोंदणीकृत कार्यालय : मोतिलाल ओस्वाल टॉवर, रहीमत्ल्ला सयानी रोड, परळ एस. टी. डेपोच्या समोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५.

दुरुवनी क्र. : + ९१ २२ ७१९३४२००/४२६३, फॉक्स क्र. : + ९१ २२ ५०३६ २३६५ बसाईट : www.motilaloswalgroup.com ई-मेल : shareholders@motilaloswal.com

मेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सूची विनियमन) च्य विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मोतिलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा सप्टेंबर ३०, २०२० रोजी संपलेल्या तिमाही करिता कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, ऑक्टोबर ३०, २०२० रोजी संचालक मंडळाची सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.motilaloswalgroup.com</u>, बीएसई

लिमिटेड <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच मोतिलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडकरित

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी ठिकाण : मुंबई, दिनांक : ऑक्टोबर ३२, २०२० (एसीएस-२८७४०)

# ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड

CIN - L80301MH2011PLC219291

नोंदणीकृत कार्यालय : ऑफिस नं. १९२, पहिला माळा, "पंचरतन सीएचएसएल एम.पी. मार्ग, ओपेरा हाउस, गिरगाव, मुंबई - ४००००४, महाराष्ट्र - इंडिया. फोन नं. : +91-22-49242584 ई-मेल : investorinfo@globaledu.net.in वेबसाईट : www.globaledu.net.in

## टपाल मतपत्रिकेची सुधारित सुचना

टपाल मतपत्रिकेच्या सुचनेत नमुद केलेल्या कामकाजांवर सभासदांची विशेष ठरावाव्दारे मंजूरी मिळविण्याच्या उद्देशाने कंपनीने दि. ०७ ऑक्टोबर, २०२० रोजी जारी केलेल्या टपाल मतपत्रिका सुचनेचा हा संदर्भ आहे. उपरोक्त टपाल मतपत्रिकेच्या सुचनेमधील पृष्ठ १ (आयटम क्र. १ ) आणि पृष्ठ ५ (आयटम क्र. १ )वरील माहिती संदर्भात कंपनीच्या भागधारकांना माहिती देण्यासाठी हि सुधारीत सुचना जारी केली जात आहे. कृपया आयटम क्रमांक १ वाचा :- परिच्छेद ५ (प्रस्तावित ठराव) : आणि आयटम क्र. १ :-

परिच्छेद ६: (स्पष्टिकरणात्मक विधान) खालीलप्रमाणे बदलले जाईल: आयटम क्रमांक १:- परिच्छेद ५: (पृष्ठ १)

पुढील निराकरन, जर बोनस समभागांच्या जारी केल्यामुळे आणि वाटपामुळे काही अंशांश समभाग असल्यास, मंडळ पात्रसभासदांच्या फायद्यासाठी अशा अंशांश समभागात व्यवहार करण्याकरिता योग्य ती व्यवस्था करण्यासाठी अधिकृत आहे, संचाल मंडळाने नियुक्त केलेले व्याक्ति, अशा अंशांश समभागांचे प्रतिनिधित्व करनारे एकण नविन समभाग, यासह परंतु मर्यादित नाही, सभासदांना विश्वास घेवून ठेवेल, आणि शक्य तितक्या लवकर असे समभाग प्रचलित बाजार दरावर विक्री करून आणि अशा समभागाची निव्वळ विक्री रक्कम, त्यासंबंधीत किंम्मत आणि खर्च समायोजित केल्यानंतर, अशा सभासदांना वाटप केले जाईल, जे त्यांच्यासंबंधीत अंशांश अधिकाराच्या प्रमाणात अशा अंशांशाचे पात्र आहे.

आयटम क्रमांक १ :- परिच्छेद ६ : (पृष्ठ ५)

जर बोनस समभागांच्या जारी केल्यामुळे आणि वाटपामुळे काही अंशांश समभाग असल्यास, मंडळ पात्रसभासदांच्या फायद्यासाठी अशा अंशांश समभागात व्यवहार करण्याकरिता योग्य ती व्यवस्था करेल, संचाल मंडळाने नियुक्त केलेले व्याक्ति, अशा अंशांश समभागांचे प्रतिनिधित्व करनारे एकुण नविन समभाग, यासह परंतु मर्यादित नाही, सभासदांना विश्वास घेवून ठेवेल, आणि शक्य तितक्या लवकर असे समभाग प्रचलित बाजार दरावर विक्री करून आणि अशा समभागाची निव्वळ विक्री रक्कम त्यासंबंधीत किंम्मत आणि खर्च समायोजित केल्यानंतर, अशा सभासदांना वाटप केले जाईल, जे त्यांच्यासंबंधीत अंशांश अधिकाराच्या प्रमाणात अशा अंशांशाचे पात्र आहे.

ही सुधारीत सुवना टपाल मतपत्रिकेच्या सुवने सोबत वावली पाहिजे. ही सुधारीत सुवना र्कपनीच्या www.globalcdu.nct.in या संकेत स्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. टपाल मतत्रिकेच्या सुचनेची इतर सर्व माहिती अपरिवर्तित राहिल!

टपाल मतपत्रिकेच्या सुवनेच्या संदर्भास काही शंका / तक्रारी असल्यास सभासद investorinfo@globaledu.net.in वर संपर्क साधु शकता.

ग्लोबल एञ्युकेशन लिमिटेड करिता

दिनांक : २२ ऑक्टोबर २०२०

कंपनी सचिव

प्रिती पचेरीवाला ICSI M. No. FCS 7502

#### L&T Finance Holdings Limited **Registered Office**

Mumbai 400 098, Maharashtra, India CIN: L67120MH2008PLC181833

T+91 22 6212 5000 F +91 22 6212 5553



#### EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED **SEPTEMBER 30, 2020**

(₹ in Crore)

	Quarter ended	Six months ended	Quarter ended	
Particulars	September 30, 2020	September 30, 2020	September 30, 2019	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1 Total income from operations	3,508.91	6,906.44	3,711.85	
Net profit for the period/year (before tax, exceptional and/or extraordinary items)	329.03	202.68	756.29	
Net profit for the period/year before tax (after exceptional and/or extraordinary items)	329.03	428.29	756.29	
4 Net profit for the period/year after tax (after exceptional and/or extraordinary items)		1 1 2 4 4		
attributable to owners of the Company	265.12	413.43	174.20	
5 Total comprehensive income for the period/year attributable to owners of the Company	258.25	430.98	159.86	
6 Paid up equity share capital (face value of ₹10 each)	2,006.53	2,006.53	2,000.48	
7 Other equity		100000000000000000000000000000000000000		
8 Earnings per share (*not annualised)				
(a) Basic (₹)	*1.32	*2.06	*0.87	
(b) Diluted (₹)	*1.32	*2.06	*0.87	

#### Notes:

1. The Company reports quarterly financial results of the group on a consolidated basis, pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") as amended read with circular dated July 5, 2016. The standalone financial results are available on the website of the Company at www.ltfs.com, the website of BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com. The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2020 and quarter ended September 30, 2019 are given below. (₹ in Crore)

Quarter ended Six months ended Quarter ended September 30, September 30, September 30, **Particulars** 2020 2020 2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations 20.61 45.29 41.51 (34.59)139.71 (13.34)Profit/(loss) before tax (17.62)Profit/(loss) after tax (41.10)84.81 Total comprehensive income (17.67)

2. The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Listing

3. These consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standard ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act 2013 (the "Act") read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India

These consolidated financials results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on October 22, 2020. The Joint Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results.

> For and on behalf of the Board of Directors L&T Finance Holdings Limited

Dinanath Dubhashi Managing Director & Chief Executive Officer (DIN: 03545900)

इमारत क्र. १०, मध्ये तळ मजल्यावर मोजमापित ३७० ची. फू. (सुगर बिल्टअप क्षेत्र) म्हणजेच ३४,३८ ची. मी. विंग-ए, फ्लॅट क्र. ०१ चे ते सर्व भाग आणि विभाग आशुतोष फुलचंद तिवारी क. २१.९२.९५९/- १९.१०.२०२० -9991 8030959 ('कर्जदार') आणि १९-१०-२०१६ 000005899 मिळकतीचे वर्णन: विकी विलेख का. ७८०२/२०१५ मध्ये सविस्तरपणे वर्णन केलेले वसई का. ॥ (विरार) राज्यः महाराष्ट्र येथे उप-

[\$£\$\$0000	श्री. मोहम्मद कलाम अंसारी ('कर्जदार') आणि	रु. ४७.४२,४२३/-	39.90.2020	सांकेतिक
-29\$] \$\$\$009\$\$	श्री. नजमा बेगम (सह-कर्जदार)	आणि २८-२७-२०१७		कब्जा
महानगरपालिकेच्या ह	र्णनः दि. २६,४०,२०१५ रोजीचे दस्तावेज क्र. ४६। हीतील, उप जिल्हाः उसई, जि. ठाणे–४०१ २०९ हहीती पू), २० (जुना), हिस्सा.क्र. १बी, आणि सब्हें क्र. ६६ (	ल गाव-आचोळे, नालासोप	ारा (पू.) येथे स्थित	धारक पारढी ब्र

विकाण : मुंबई तारीख : २१,१०.२०२० एडलवैस ॲसेट रिकन्ट्रक्शन कंपनी लिमिटेड इएआरसी –ट्रस्ट–एससी–३७१ च्या ट्रस्टी म्हणून कार्यक्षमतेत असलेली

Place: Mumbai Date: October 22, 2020

१०१, १ ला जला, ॲपेक्स चेंबर्स.

७५, जन्मभूमी मार्ग, फोर्ट,

परिशिष्ट मुंबई शहर आणि धारक पालिका ई वॉर्डच्या नींदणीकृत जिल्हा आणि उप-

विभागावर उभी ३, व्हाय.एम.सी.ए रोड, आग्रीपाडा, मुंबई - ४०० ००८ येथे स्थित इक्बाल हाईट्स नावे ज्ञात इमारतीच्या १३ व्या मजल्यावर रहिवासीत परिसर धारक फ्लॅट क

२३ ऑक्टोबर, २०२० रोजी दिनांकीत

चंद्रा नाईक अँण्ड असोशिएट्स

१३०२, मोजमापित अंदाजें ८०० चौ.फू चटई क्षेत्र आणि २रा पोडीअम मजल्यावर एक कार पार्किंग क्र. ३.

सही/

नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील हे मालक १) श्रीम. अतिया तल्हा मोमिन आणि २) श्री मोहम्मद तल्हा अबुदकर मोमिन यांच्याकडन खालील परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे वर्णन मिळकत खरेदी

मालकांद्वारे खालील रहिवासीत परिसराच्या विरुद्ध घेतलेल्या कर्जाच्या परताव्याच्या अधीन आहेत. कोणत्याही व्यक्तीस खालील उह्नेखित रहिवासीत परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही अधिकार

आणि त्यासह व्यवहाराकरीता

डेव्हलपमेंट क्रेडीट बँक (डी.सी.बी) कडे

नामाधिकार, हितसंबंध, दावा, मागणी प्रभार, भाडेपट्टा, गहाण, कुळवहिवाट, परवाना, धारणाधिकार किंवा इतर कोणतेही अधिकार असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना सदर दिनांकापासून १४ दिवसांच्या आत कळविणे, कस-

केल्यास असा अधिकार, दावा आणि

मागणी त्यागित करण्यात येतील आणि कोणतेही दावे ग्राह्य धरले जाणार नाहीत. उपरोक्त रहिवासीत परिसराचे

जिल्हामध्ये भायखळा विभागाचा जमीन धारक स. क्र. १६२३ च्या भाग आणि

मुंबई ४०० ००१

॥ येथे उप-प्रबंधकाच्या क्षेत्रातील (''सदर फलंट'') यानंतर संक्षिप्त असे एकत्रित उद्घेखाये गाव विरार, विरार (प.), ता. वसई, जि. डाणे येथे खित एन.ए. जमीन धारक एस. क. २८६. एच. क. २ पार्ट. ६. ७. ८. एस. क. ३४३. एच. क. १ पार्ट. ३. ७. ९. एस. क. ३४५. एच. क १ पार्ट, २, ४, ६, ८, बांधकामित न्यू सरगम को=ऑप. हाऊ. सो. लि., मध्ये मोजमापित ३९.७७ ची. मी. (बिल्टअप) पहिला मजला ते सर्व श्रीम. उषा प्रदीप गंभीरे ('कर्जदार') आणि है. १०,२५,३४४/- १९.१०.२०२० सांकेतिक श्री. प्रदीप कमलाकर गंभीरे (सह-कर्जदार) । आणि २७-१२-२०१८ मिळकतीचे वर्णनः एसआरओ, वसई-॥ येथे नॉदणीकृत दि. २०-०८-२०१४ रोजीस दस्तावेज क्र. ५०१६/२०१४ मध्ये सविस्तरएणै वर्णन केलेले ते सर्व फ्लंट कः ५०४, ५वा मजला, गोजमापित ४०५ ची. फू. (बिल्टअप बेब/चटई बेब) ए विंग, "आरंग अपार्टमेंट" अशी शात इमारत गावठाण प्लॉट हाऊस क्र. १११, ११२, ११३, १०७ वर बांधकामित गाव मीजें आगाशी गाव, टेंभी कोल्हापुरे ग्राम पंचायत. विसर

**मिळकतीचे वर्णन:** एसआरओ वसई–२ येथे दि. २४.०३.२००८ रोजीचे दस्तावेज क. ३०७२/२००८ मध्ये सविस्तरपणे वर्णन केलेले वसई

पश्चिम, तालुका चसई, जिल्हा ठाणे श्री. सनील शामराव कांबळे सांकेतिक 6,805050 [660-F. 93,07,060/- 99.90.7070 ('कर्जदार') आणि ००००५४६२] आणि श्री. संगिता सुनील कांबळे \$805052 ₹. 5,06,338/-[99000004804] (सह-कर्जदार) आणि २७-१२-२०१८ **मिळकर्नाचे वर्णन:** ते सर्व प्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, ए विंग, घुभम-३, सीएवएसएल, विष्णू प्रसाद कॉम्प्लेक्स, भाटी बंदर रोड, आगार्श तका शहरः विसार पश्चिम राज्यः महाराष्ट्र, पिन कोड : ४०१३०३

११०३६४१ [११०- श्रीम. स्मीनू सिद्धेश पांचाळ ('कर्जदार') आणि E.87,85,308/-श्री. सिद्धेश एन. पांचाळ (सह-कर्जदार) आणि १३-०२-२०१६ **मिळकतीचे वर्णान**; एसआरओ वसई-३ येथे दि. १३.३.२०१५ रोजीचे दस्तावेज क्र. २०७३/२०१५ मध्ये सविस्तर पणे वर्णन कैलेले गाव आचोले, ता. बसई, जि. ठाणे येथे स्थित धारक सर्व्हे क्र. ४९ ते ५६ जमिनीवर बांधकामित यशवंत विवा टाऊन शिप अशी जात ग्रुप हाऊसिंग योजने मध्ये संक्टर-IV इमारत क्र. ४. विंग-एफ. "एंजल लॅण्डमार्क" अशी ज्ञात इमारतीमध्ये पाचक्या मजल्यावर मोजमापित ७८९ ची. फ्

राणी के सावलाजकर ('कर्जदार') आणि F. 28,00,629/- 29.20.7070 २. कृपादन अरुण सावलाजकर (सह-कर्जदार) आणि २१-०१-२०१७ भिळकतीचे वर्णनः विक्री विलेख क्र. ६६१३/२०१४ मध्ये सविस्तरपणे वर्णन केलेले वसई-॥ येथे उप-प्रबंधकाच्या क्षेत्रातील फ्लॅट क्र ५०३, मोजमापित ४०५ चौ. फू. ५बा मजला, बिंग ए, आरंभ अपार्टमेंट, प्लॉट क्र. १११, ११३,११३, १०७, गाव मौजे आगाशी गाव, टॅमी कोल्हापूर, विसर, पश्चिम, वसई, दाणे जि. ते सर्व भाष आणि विभाग. १९७८७५ [१४०- श्री. राजेशकुमार मोहन चव्हाण ('कर्जदार') आणि ₹. २0,98,658/-२. तृप्ती राजेशकुमार चव्हाण (सह-कर्जदार) आणि २७-१२-२०१८

मिळकतीचे वर्णन: विक्री विलेख क. २८७५/२०१४ मध्ये संविस्तरएणे वर्णन केलेले राज्यः महाराष्ट्रं, वसई क. ॥ (विरार) येथे उप-

प्रबंधकाच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत. ता. आणि उप जि.। वसई ॥, जि. ठाणे, राज्य महाराष्ट्र मधील गावः बोलिज, विरार पश्चिम येथे स्थित सर्व्ह

क्र. ९,, हिस्सा क्र. ९ पार्ट, सर्व्हें क्र. १२, हिस्सा क्र., सर्व्हें क्र. १३, हिस्सा क्र. ३वी, सर्व्हें क्र. ८, हिस्सा क्र., सर्व्हें क्र. ९, हिस्सा क्र. ३ सब्हें क. १३, हिस्सा क. ३ए, सब्हें क. ३३८, हिस्सा क. १, सब्हें क. ३३८, हिस्सा क. पार्ट, मधील ओम ग्रीन पार्क टाईप ई/१७ सिल्वर ओंक, ई बिंग, ४थ्या मजल्यावर, मोजमापित ३३२ चौ. फू. चटई क्षेत्र फ्लॅट क्र. ४०१ चे ते सर्व भाग आणि विभाग ७९७०२० |५००- श्री. खर्शीद नासिर खान ("कर्जदार") आणि ₹. 9,48,098/-श्री. अमजद नासिर खान (सह-कर्जदार) आणि १२-११-२०१४ आणि श्री. भरध के. यादव (हमीदार)

ठाणे महाराष्ट्र सर्व्हें क. ४४,४५,४६, हिस्सा क. १२,१३ वर बांघकामित डॉन बास्को स्कूल मागे तिवरी पियरलम ग्लोबी। आरेना, ब्लीस इमारा क्र. ३, वी विंग, मोजमापित २६० ची. फ्. चटई क्षेत्र, ४था मजला, ते सर्व फ्लॉट क्र. ४०१. १०७१०५८ [११०- श्री. कमलचंद सांताराम गुप्ता ('कर्जदार') आणि ह. १३,१८,६३६/- १९.१०.२०२० श्रीम. अर्जिता कमलचंद गुप्ता (सह-कर्जदार) आणि २३-०४-२०१८ मिळकतीचे वर्णन: ते सर्व भाग आणि विभाग २०६, २स मजला, ए विंग, इमास्त क्र. २, हिम्स निरमन, वितर लिंक सेड, निलमीरे, नाकोड

मिळकतीचे वर्णनः वसई-३ येथे नोंदर्गाकृत दि. १३.०८.२०१२ रोजीचे १०४९६/२०१२ मध्ये सविस्तरपणे वर्णन केलेले गाव नायगाव पूर्व

हाईट जवळ, सिटी: नालासोपारा पश्चिम, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड :४०१२०३ ११७६६२३ [५००-) बालराम महादेव शिगवन ('कर्जदार') आणि | रु. १५.१३,३९३/- | १९.१०.२०२० | आणि २१-०९-२०१७ २, अरविंद महादेव शिगवन (सह-कर्जदार) मिळकतीचे वर्णन : विक्री विलेख क्र. ५६३४/२०१५ मध्ये सविस्तरपणे वर्णन केलेले वसई ॥, येथे उप–प्रबंधकाच्या क्षेत्रामधील गाव विरार तालुका-वसई, जि. पालघर येथे स्थित आणि असलेले वसलेले र. ३.४४ पैसे प्रमाणित मोजमापित ०-१३-९ हिस्सा क्र. ६ सर्वेह क्र. १७५ आणि रु. ९.९४ वैसे प्रमाणित मोजमापित ०-४६-५ धारक सब्हें क. १७५, हिस्सा क. ५, जमिनीवर "सिद्धीविनायक अपार्टमेंट" अशी ज्ञात

प्रबंधकाच्या क्षेत्रमधील गाव–टेंभी (आगाशी), टेंभी कोल्हागूर ग्राम पंचायत, विरार गण्चिम, तालुका यसई, जिल्हा ठाणे–४०१ ३०१ यथे स्थित आणि असलेले गावठाण जमिनोवर बांधकामित ''विष्णु प्रसाद'' अशी ज्ञात कॉम्प्लेवस मधील इमारत क्र. ४, मध्ये मोजमापित ५७० चौरस फूट

9९.६८ ची. मी. बिल्टअप क्षेत्र अथवं हाईटस् अमी ज्ञात इमारतीचे ए विंग, ५०वा मजल्यावर ते सर्व फ्लॅट क्र. ५०४ सही / - प्राधिकृत अधिकारी

#### DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

### CHANGE OF NAME

#### NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGE MY NAME FROM FAISAL MOHAMMAD SHAFI MANSOORI TO FAISAL SHAFI MANSOORI. AS PER AFFIDAVIT, DATE:17/08/2020 CL-404 I HAVE CHANGED MY NAME FROM KALIDAS NARAYAN MAHIDA TO KALIDASH NARAYAN MAHIDA. AS PER AFFIDAVIT, DATE:17/08/2020 CL-404 A

I AYAN DILIP MAHAPATRA HAVE CHANGED MY OLD NAME TO SHIVANSH DILIP MAHAPATRA NEW NAME AS PER GAZETTE NO: (M-19154163). CL-666 I HAVE CHANGED MY NAME FROM RAMESHKUMAR CHATARMAL BOHRA TO RAMESH CHATRAJEE BOHRA AS PER

AFFIDAVIT. CL-832 I HAVE CHANGED MY NAME FROM SABHA GAUSE PASHA SHAIKH TO SABHA GAUS BASHA SHAIKH AS PER AFFIDAVIT.

CL-832 A I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SHEHZAD MOHAMMED IQBAL SHAIKH TO MOHAMMAD SHEHZAD MOHAMMAD IQBAL SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-832 B

I HAVE CHANGED MY NAME FROM GEETA

GAURI TO GEETABEN MANSUKHLAL

KANABAR AS PER DECLARATION CL-923 I HAVE CHANGED MY NAME FROM AMIT

MAHENDRA KUMAR BURAKIA TO AMIT BURAKIA AS PER SELF DECLARATION CL-923 A I HAVE CHANGED MY NAME FROM

MAHENDRA KUMAR BURAKIA TO MAHENDRA KUMAR AGARWAL AS PER SELF DECLARATION CL-923 B I HAVE CHANGED MY NAME FROM BIMALA DEVI BURAKIA TO BIMALA DEVI

AGARWAL AS PER SELF DECLARATION I HAVE CHANGED MY NAME FROM SHENAZ BANO RAMZAN ALI SHAIKH & SHEHNAZ BANO RAMZAN ALI TO SHEHNAZ BANO RAMZAN ALI SHAIKH AS

PER DECLARATION CL-923 D I HAVE CHANGED MY NAME FROM RIHANA AKBARALI SHAIKH TO RIHANA FEROZ LOKHANDWALA AS PER DOCUMENTS. CL-966

#### **TULIVE DEVELOPERS LIMITED** Regd. Off: 21/22. LOHA BHAVAN, P D MELLO ROAD, MUMBAI - 400 009. Corp. Off: NO.5, SUBBARAO AVENUE. 1ST STREET, CHENNAI-600006. Tel No: 044-28230222;

e-mail: atul.acura@gmail.com CIN: L99999MH1962PLC012549 NOTICE **NOTICE** is hereby given pursuant to Regulation

47 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and disclosure requirements) Regulations, 2015 that meeting of the board of directors of the Company is scheduled to be held on Friday, the 28th August 2020, to inter-alia consider, approve and take on record the unaudited financial results of the Company for the quarter ended 30th June 2020. The financial results shall be made available in the website of the Company at www.tulivedevelopers.com and in the website of the stock exchange at www.bseindia.com. For Tulive Developers Limited

Place: Chennai Date: 19.08.2020 DIN: 01608328

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that our clients are negotiating to purchase and acquire from the owners, (1) Mrs. Rizwana Sabbir Tinwala and (2) Mr. Shabbir Abbas Tinwala all their right, title and interest in premises more particularly

having any claim in respect theroef or having any right, title, claim or interest in or upon the said premises or any part(s) thereof more particularly described in the Schedule by way of sale, exchange, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, lease, tenancy, leave and license agreement or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing to the undesigned within 14 days from the date hereof, failing which such claim or claims, if any, shall be deemed to have been waived and abandoned. **DESCRIPTION OF THE PROPERTY** 

Flat bearing No. 701 admeasuring 1321 sq.ft. carpet area on the 7th floor in the building know as "Al Burhan" situated at 25 Church Road, Saifee Park, Marol, Andheri (E), Mumbai-400 059 and standing on land bearing C.T.S. No. 1297/3 of Village Marol Mumbai Suburban District alongwith 5 shares of Rs. 50 each bearing distinctive Nos. 121 to 126 (both inclusive) repreented by share certificate by share certificate No. 25 issued by Al

Society Limited. Dated this 17th day of August 2020

Burhan Co-operative Housing

For M/s. Apex Law Partners

Kaizar Merchant Partner Apex Chambers, 3rd Floor, 75, Janmbhoomi Marg, Fort, Mumbai-400 001 Email: kmerchant@alpindia.com

epaper. freepressiournal, in

## FLUIDOMAT LIMITED

CIN L74210MP1978PLC001452 Regd. Off.: 117, 1st Floor, 'Navneet Darshan', 16/2, Old Palasia, INDORE (M.P.) 452018 Contact: Phone 0731-2564820 email info@fluidomat.com website: www.fluidomat.com

NOTICE pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a of SEBI(LODR) Regulations, 2015 is hereby given that the 229th/02/2020-21 Meeting of the Board of directors of the Company is scheduled to be held on Friday, The 28th day of August, 2020 a 1.30 P.M at Registered office of the company situated at 117, 1st Floor "Navneet Darshan", 16/2 Old Palasia Indore 452018 to consider and approv the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for th Quarter ended 30th June, 2020 along with other routine businesses.

Further the details relating to financial results shall be available on http://www.fluidomat.com/investorrelation/ (website of the Company) and http://www.bseindia.com/stock-shareprice/fluidomat-ltd/fluidom/522017/ (website of the Stock Exchange). Place: Indore (M.P.)

Date: 18th August, 2020

Sd/-**ASHOK JAIN CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** 

## PUBLIC NOTICE

hereunder. ("the said property"). tenancy, charge, trust inheritance, bequest otherwise howsoever, ar publication hereof, failing which all claims shall be deemed to have been waived.

## SCHEDULE OF THE PROPERTY

5 Shares vide Share Certificate No 138 of the Santacruz Mahesh Co-op. Housing Society Ltd. together with the beneficial right. title and interest in Flat No. B-502, admeasuring about Carpet area 580 sq. ft plus usable area 116 sq. ft totaling to 696 sq. ft. carpet area on Fifth floor of building known as Mahesh Apartment, The Santacruz Mahesh Co-op. Housing Society Ltd. situate Off. B, M. Bhargav Marg, CTS. No. 30/11, Village "G' Ward- Danda Taluka - South Salesette, Santacruz (W),

Dated this 18th day of Aug., 2020. Sd/- Mrs. K. A. Manghirmalani Advocate, High Court, Bombay 3/8-B, Satya Jivan Society,

L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai - 400 070.

M: 95942 55075

advocatesmumbai@gmail.com

## OFFICE OF THE MAMLATDAR /JOINT MAMLATDAR TISWADI PANAJI GOA

n/o Models Mystique, Building no.4,T-1 Caranzalem, Goa. ...Applicant

14.M/s.Phoenix Properties, 15.The Mapusa Urban Co-op. Bank of Goa Limited. Mapusa, ...Opponent To the opponent / Her lega

## PUBLIC NOTICE

described below. Any person in possession of or

Atul Gupta

Director


479 to 502, BookNo.I , vol.No. 1901 dtd.11/01/08 and Deed of Sale bearing Reg.No.2365 at pages 533 to 564,Book No.I Vol.No.1846 dtd.28/08/07 all registered before Sub-Registrar Ilhas. (Under rule 10) of the L.R.C. 1968 issued

the applicant does not know the detail addresses of the opponent/legal heirs of the opponents and their further addresses. And whereas the applicant has prayed vide

addresses of the interested parties New, therefore, if any person is having any objection to the above said mutation entry, are called upon and to submit their objection to me either orally or in writing within fifteen days from the date of publication of this

Please note that if No Objection is received by me within said period of fifteen days, it shall be presumed that they agree to the mutation entry and the mutation will be certified on any day after the above period is

Given under my hand and Seal of this court on this 14th day of Aug. 2020. Date: 14/08/2020





CORRIGENDUM Please refer the Possession Notice of Central Bank of India Published in this newspaper on 18/08/2020 on page No. 19 for borrower M/s Meta Oxide Pvt., where in Para No. 2 kindly read the date of symbolic Possession as "12th day of August, 2020" instead of "11th Day of August, 2020"

> **Authorised officer** Central Bank of India

## PUBLIC NOTICE

Mr. Dharmesh R. Vava and Mr. Rajnikant G. Vaya the presen owners of Flat No. B 207 on the 2<sup>™</sup> floor of Ramesh Co-Op. Housing Society Ltd., Kasturpark, Shimpoli, Borivali (West), Mumbai 400 092 and registered members of the said Society, holding five fully paid up shares of 50/-each bearing Dist.Nos. 221 to 225 under Share Certificate No.45 dated 30.11.1988 issued by the said Society, desire to sell and transfer their rights, title and interest in the said property, to a third party, However, they have reported that they have lost or misplaced one of the origina title documents relating to the said property viz. the Agreement for Sale dated 16.08.1991 executed between the

My clients intend to purchase the said property from them for valuable consideration by availing Housing Loan from a Bank/Financia Institution. Any person claiming interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance exchange, mortgage, charge, lien, trus: possession, easement, attachment o otherwise howsoever may make the same known to me at my office address at Shop No. 10A, Esstee Apartments Saibaba Nagar, Borivali (West), Mumba 400 092 between 11.00 a.m. and 5.00 p.m. on any working day except Sundays and Bank Holidays in writing together with supporting documents, if any within 14 days from the date of publication of this notice. If no claim or objection i received within the stipulated period, i shall be presumed that none exists and my client shall complete the said purchase and no such objections, claims shall be entertained thereafter.

Advocate High Court

## **Public Notice**

NOTICE is hereby given by Ms Supriya Dhumale resident of Panvel, declare to the Public at

Dhumale.

That, Ms.Supriya has decided to get married with Mr. Polaki Venkat, presently residing at Thane and re-settle her new

All persons having any objection to the decision taken by Ms Supriya Dhumale to re-marry with above named Mr. Polaki Venkat or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office at Mr. Vidnyan S. Daware, Advocate High Court, Gandhi Market Bus Stop, Near BJP Office, Dr. C.G. Road, Chembur Colony, Chembur, Mumbai - 400074 within 7 days from the date hereof, failing which, the above said decision taken by Ms Supriya Dhumale, without any reference to such objection/claim and the same, if any, shall be considered

> Vidnyan S. Daware Advocate

That, by virtue of the Order and Decree of Divorce passed by the Hon'ble Family Court at Bandra, Mumbai dated 30/04/2016 in Petition No. F-2354 of 2015, the marriage between Mrs. Supriya John with Mr.Denny John is dissolved and thereafter does not have any direct or in-direct relations/responsibilities and/or liabilities concern with each other. There is no issue from the said wedlock. Hereinafter, Mrs.Supriya John will be known Miss.Supriya

matrimonial relationship.

as waived.

# KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02. Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1" Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006

#### Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@kashyaptele-medicines.com Website: www.kashyaptele-medicines.com

NOTICE OF 26<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

1. DATE & TIME OF AGM: The 26" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, 11" September, 2020 at 3.00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility to transact the businesses as set out in the Notice of AGM.

In view of the ongoing COVID-19 pandemic, Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its Circular No. 20/2020 dated 5" May. 2020 read with Circular No. 14/2020 dated 8" April, 2020 and Circular No. 17/2020 dated 13" April, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 ("SEBI Circular") has allowed the holding of the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue, Accordingly in compliance with the said circulars the 26" AGM of the Company will be held through VC/OAVM.

In term of MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 26" AGM and the Annual Report for the Financial Year 2019-2020 including the Audited Financial Statements for the Financial Year ended 31" March, 2020 will be send within prescribed time period as per the provision of the Companies Act, 2013 through email only to all the members whose E-mail IDs are registered with the Company/RTA/Depository Participants. A member can also download the Notice and Annual Report from the website of Stock Exchange and of the Company i.e. "www.bseindia.com" and "www.kashyaptele-medicines.com", respectively and can also obtain the same by writing at "investor relations@kashyaptele-medicines.com". Members may please hereby note that sending the Annual Report through physical mode has

been dispensed by the MCA and SEBI circulars for the AGM to be held during the calendar year

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 5" September, 2020 to Friday, 11" September, 2020 (both days inclusive). Members holding shares either in Physical form or in Dematerialized form, as on the cut-off date of Friday, 4th September, 2020, may cast their vote electronically on all the resolutions

set forth in the Notice of the 26° AGM through remote e-Voting and e-Voting service facility provided by Central Depository Service (India) Limited (CDSL). All the members are informed The Ordinary Businesses as set out in the Notice of AGM shall be transacted through voting

by electronic means only: ii. The remote e-Voting will commence on Tuesday, 8" September, 2020 at 9.00 a.m. and will end on Thursday, 10th September, 2020 at 5.00 p.m.;

iii. The cut-off date for determining the eligibility of members to vote through remote e-Voting or through e-Voting system during the 26" AGM of the Company is Friday, 4" September,

iv. Any person, who will hold shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and upto the cut-off date i.e. Friday, 4" September, 2020 may obtain the Login ID and Password by sending a request at "helpdesk.evoting@ cdslindia.com" or "investor.relations@kashyaptele-medicines.com" If a person is already registered with CDSL for e-voting then existing User ID and Password can be used for casting

 Since the AGM being held through VC/OAVM mode the facility of voting through ballot paper will not be available at the 26th AGM. vi. The members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by CDSL after

the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently; b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may participate in the 26th AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 26" AGM; c) the Members participating in the 26" AGM and who has not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting during the 26" AGM; d) a Member as on cut-off date shall only be entitled for availing the remote e-Voting facility or e-Voting at the AGM.

vii. in case Members who have not registered their E-mail IDs with the Company/ depository, RTA, please follow the instruction for obtaining login details for e-Voting: a) For Physical shareholders - please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate, PAN, AADHAR by email to Company / RTA. b) For Demat shareholders - please provide Demat account details, Name, client master, PAN, AADHAR by contacting their respective Depository Participant or to Company/RTA.

viii. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatial Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to "helpdesk.evoting@cdsfindia.com" or call 1800225533. By Order of the Board of Directors

Date: 18" August, 2020 Place: Ahmedabad

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that SHRI

HASMUKH M. GEHLOT, is Owner

of Flat No. 104/A, First Floor, Vidhi

Heights Co-op. Hsg. Society Ltd.,

situated at behind Snow White

Building, Near Deepak Hospital,

Mira Bhayandar Road, Bhayandar

(East), Tal. & Dist. Thane, however

he lost Original Share Certificate

No. 03 distinctive No. 21 to 30 of

above Flat, All persons having

any claims against the above

said Flat & Share Certificate

either by way of sale, mortgage

of otherwise are required to

make the same known in writing

together with documentary

evidence to the undersigned

office at 3, Suparshwa Darshan,

Venkatesh Park, Opp. M.T.N.L

Office, Bhayandar (West), Tal. & Dist. Thane - 401 101, or Vidhi

Heights Society Office, within 14

days from the date of this notice

failing which, it shall be assumed

that, no any person(s) has any

claim, whatsoever, on the said

Adv. KENAT R. GAREA

Flat of which please take a note.

For, Kashyap Tele-Medicines Limited Amit Agrawal - Managing Director (DIN: 00169061)

## Public Notice

NOTICE is hereby given Mr Polaki Venkat, resident of Thane, declare to the Public at large as under:

That, by virtue of the Order and Decree of Divorce passed by the Hon'ble Family Court at Vishakhapatnam, Andra Pradesh dated 09/07/2012 in Petition No.18/2012, the marriage between Mr. Polaki Venkat with Mrs. P Suneetha Venkat is dissolved and thereafter does not have any direct or in-direct relations/responsibilities and/or liabilities concern with each other. There is a daughter from the said

That, Mr Polaki Venkat has decided to get married with Ms. Supriya Dhumale, presently residing at Panvel and re-settle his new matrimonial relationship.

All persons having any objection to the decision taken by Mr. Polaki Venkat to re-marry with above named Ms. Supriya Dhumale, or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office at Mr. Vidnyan S. Daware,

Advocate High Court, Gandhi Market Bus Stop, Near BJP Office, Dr. C.G. Road, Chembur Colony, Chembur, Mumbai -400074, within 7 days from the date hereof, failing which, the above said decision taken by Mr Polaki Venkat without any reference to such objection/claim and the same, if any, shall be considered as waived.

> Vidnyan S. Daware Advocate

## NOTICE

Mr. Alex Cajetan Mendonca Holder of Indian Passport Bearing No. J-5522930 Issued At Abu Dhabi on 14th February 2011 And Ms. Joycee James Pereira Holder of Indian Passport Bearing No. Z-2471323 Issued at Mumbai on 23rd November 2012 Intend Getting Married at Abu Dhabi Under The Indian Foreign Marriage Act. Objections, If Any, May Be Conveyed to The Embassy of India, Abu Dhabi within 30 Days on Telephone No. 00971 2 4492700 Or By E-mail: cons.abudhabi@mea.gov.in

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Kiranrai Uttamchand Birawat has lost or misplaced the original title documents executed between the Builders M/s. Deepak Enterprises and M/s. Ardhesh Commercial Private Limited in respect of two Flats bearing Nos. 305 and 306 on the 3" Floor in B wing of the building known as "Deepak Jyoti Tower" of the Deepak Jyoti Co-operative Housing Society Limited, standing on the property bearing C.S. Nos. 152 and 1/152 of Parel Sewri Division, situated at Parel Tank Road, Ambewadi. Kalachowki, Mumbai-400 033. A FIR bearing No.733/2020 in that connection has been registered with the Kalachowki Police Station, Mumbai on 15/08/2020. The said flat are presently held by Mr. Kiranraj Uttamchand Birawat jointly with Mrs. Kalabai Kiranraj Birawat.

If any person who finds it, is requested to hand over the same to me at below mention office address and all persons having any claim against or to the said Flats or any part thereof or related shares of said Society in any manner are hereby called upon to make the same known to me in writing together with the documentary proofs in support thereof at below mentioned office address within 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which claims, if any, shall not be entertained or considered and shall be deemed to have been waived or abandoned for all intents and purposes and not binding on them. At Mumbai, dated this 18" August, 2020.

#### (Anuj Baliya) Advocate.

Address: 4/5/6, Ground Floor, "O" Building, Seth Damji Laxmichand Estate, (D. L. Jain Compound), Dr. B. A. Road, Chinchpokali (E), Mumbai-400 012

#### Form G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

RELEVANT PARTICULARS

Name of the Corporate Debtor Regal Pride Trading & Commercial Pvt. Ltd. Date of Incorporation of Corporate 21.10.2013 Authority under which Corporate Debtor is incorporated / registered Corporate identity number / limited U74999MH2013PTC249430 liability identification number of Corporate Debtor Address of the registered office and Registered Office: Shop No. 117, principal office (if any) of Corporate 1st Floor, Citi Mall, New Link Road, Oshiwara, Andheri West, Mumbai, Mumbai City (MH) - 400 053, India

Insolvency commencement date of the Order dated 06.12.2019 (Order Copy received dtd. 07.12.2019) Corporate Debtor Date of Invitation of Expression of 19.08.2020 Interest (EOI) Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Through email at : ip.regalp@gmail.com and / or ca.vipulmittal09@gmail.com

19.09.2020

29.09.2020

19.09.2020

The Resolution Professional will share the

Memorandum in Electronic Form after the

due difigence as per the requirement under

Manner shall be specified in the request for

IBBI/IPA-001/IP-P01612/2018-2019/12446

Office No. 405 (B), C-Block, Silver Mall,

(Old Name: JMB Towers) South Tukoganj

Office No. 405 (B), C-Block, Silver Mall,

(Old Name: JMB Towers) South Tukogani

Office No. 405 (B), C-Block, Silver Mall,

Email: ca.vipulmittal09@gmail.com

Gali No. 02, Indore (M.P.) - 452 001

Email: ip.regalp@gmail.com and / or

Gali No. 02, Indore (M.P.) - 452 001

Email: ca.vipulmittal09@gmail.com

ca.vipulmittal09@gmail.com

RFRP / Evaluation Matrix / Information

and / or ca.vipulmittal09@gmail.com

IBC 2016 through emails

ip.regalp@gmail.com

resolution plan (RFRP)

29.10.2020

28.11.2020

Vipul Mittal

Vipul Mittal

R.N.T. Marg, Indore

R.N.T. Marg, Indore

R.N.T. Marg, Indore

Vipul Mittal

Code is available at: Norms of ineligibility applicable under Through email at : ip.regalp@gmail.com section 29A are available at: and / or ca.vipulmittal09@gmail.com 04.09.2020 Last date for receipt of Expression of Interest (EOI) Date of issue of Provisional List of 14.09.2020

Last date for submission of Objections to Provisional list Date of issue of final list of Prospective Resolution Applicants

Prospective Resolution Applicants

Date of issue of Information Memorandum, Evaluation Matrix and Request for Resolution Plans (RFRP) to prospective resolution applicants Manner of obtaining Request for Resolution Plan, Evaluation Matrix, Information Memorandum (IM) and

further information

16. Last date for submission of Resolution Plans

Manner of submitting Resolution Plans to Resolution Professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for Approval

Name and Registration number of the Resolution Professional 20. Name, Address and email of the Resolution Professional

as Registered with the Board

Address and email to be used for correspondence with the Resolution Professional

22. Further Details are available at or with

23. Date of publication of Form G

(Old Name: JMB Towers) South Tukoganj Gali No. 02, Indore (M.P.) - 452 001 19.08.2020 Signature Vipul Mittal IBBI/IPA-001/IP-P01612/2018-2019/12446

#### RP for Regal Pride Trading & Commercial Pvt. Ltd. Office No. 405 (B), C-Block, Silver Mall, R.N.T. Marg, Date: 19.08.2020 (Old Name: JMB Tower), South Tukoganj Gali No. 02, INDORE, Madhya Pradesh - 452 001 Place: Indore

## Nashik Municipal Corporation, Nashik **Public Health Department**

E-Tender Notice No. 02

Supply of Oxygen Tanks of various capacities on rental basis and Refilling of these Tanks with Medical Oxygen Gas at Various Hospitals in Nashik Municipal Corporation Limit for a period of 10 (Ten) years.

EMD Fees: INR. 90,000/- (Ninety Thousand) Tender Free: INR. 3630/- (Three Thousand Six Hundred Thirty) Tender Submission website: https://mahatenders.gov.in

# Dates

ज.सं./जा.क./२१८/ दि. १८/०८/२०२०

सामायिक अंतर राखा...! कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा...!

Sr. No.	Particulars	Important Date		
1	Tender Publishing Date	19/08/2020		
2	Last Date of Bid Submission	25/08/2020		

आरोग्य वैद्यकीय अधिकारी नाशिक महानगरपालिका, नाशिक

## **PUBLIC NOTICE**

This is to notify that my client Mr. Akhtar Hussain Shaikh & Mr. Aamir Hussain Shaikh (purchasers) had purchased Flat No. 403, 4th Floor, Rutambhara CHS Ltd, Plot No-75, Sector-5, Koparkhairane, Navi Mumbai-400709, admeasuring about 1017 Sq. ft. Super Built up Area from

Mr.Lakshmi Narayanan T. P. & Mrs. Kala Lakshmi Narayanan (sellers). As per the Indemnity Bond dated 21/02/2013 the aforesaid property was belonged to Mr. Yashpal R. Chhodaja and as he has failed to pay the loan, the said property was auctioned by Bank and thereafter was purchased by Mr. Avtar Singh Sethi against a registered sale certificate dt. 04/08/2010 issued by the State Bank of India.

Whereas, before the execution of the said sale certificate all previous chain of egal documents of the said property was misplaced or lost, and for the same Avatar Singh had given Indemnity Bond as stated above to the sellers.

Any person having any right, title, interest or claim of any nature whatsoever for above transactions in the said Flat/Property requested to submit documentary evidence in support of their claim/s in writing to the undersigned within 15 days from the date of publication of this notice hereof.

If no claim is made or received as required hereinabove, my client will be at liberty to complete further transaction/mortgage through shifting bank loan in respect of the said Flat without any reference or regard to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intend purposes and not binding on my clients.

Nitesh K Singh Date: 18th August, 2020 Advocate High Court Plot /Row House No. 62, Aashiyana, Behind Bharat Gas Agency, Sector - 2, Koparkhairane Navi Mumbai - 400709 Mobile No. 9930020799/9819075002 Office Phone No. 022-2754 500

## SUDITI INDUSTRIES LIMITED

Read.Off: A-2, SHAH & NAHAR INDL, ESTATE, UNIT NO. 23/26, LOWER PAREL. MUMBAI-400013.

#### Tel: 67368600/10 E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in CIN: L19101MH1991PLC063245 NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) NOTICE is hereby given in compliance with the provisions of Section 124 of the companies Act 201 read with the investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and

Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time. The said rules, inter alia contain

provisions for transfer of all shares to IEPF authority in respect of which dividend has not been paid of

claimed by shareholders for a period of seven consecutive years or more. n compliance with the said rules, the required communication is being arranged to sent to the concerned shareholders electronically/physical mode who have not encashed their dividend for the financial year 2012-13 and all subsequent dividends declared and paid by the company, advising the to claim their unclaimed dividends whose shares are liable to be transferred to IEPF and the full detail of such shareholders and shares due for transfer to IEPF are available on its website at www.suditi.ir Shareholders are requested to refer to the said website to verify the details of failing which their share shall be transferred to IEPF. Further it is also been informed that the company has already transferred the Equity shares of those shareholders who have not claimed their dividend pertaining to the year

2011-12 in the year 2019 as required under the above referred rules. The concerned shareholder (s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that upon transfer of shares of IEPF, the original share certificate (s which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable In case of shares held in Demat form, to the extent of shares liable to be transferred shall be debite from the shareholders account.

In case the concerned Shareholders do not claim their unclaimed dividends on or before 7th Novembe 2020, the Company shall with a view to adhering with the requirements of the said Rules, transfer the shares to IEPF without any further notice to shareholders and no claim shall lie against the Compar in respect of the unclaimed dividend amount and shares so transferred. The Shareholders may note that upon transfer of shares to IEPF, including all benefits accruing of

such shares, if any, the same can be claimed back only from the IEPF Authority by making a separat application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in. In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent, "Sharex Dynamic (India) Pvt. Ltd.", C-101, 247 Par

L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel No. +91 22 28515606/28515644. Registration of E- mail addresses: The shareholders holding shares in physical form who have not registered their e mail addresses w the company, are requested to register the same for receipt of all communications including receip of the notice of the Annual/Other General Meetings, Annual Report etc and can register the sam by sending a request to the Company's Registrar and Transfer Agents by providing their name, Foli

Number, scanned copy of share certificate (front & back), self attested copy of PAN Card and sel attested copy of Aadhar card in support for registering their E mail addresses.

For SUDITI INDUSTRIES LTD

H. Gopalkrishna

Company Secretar

Place: Mumbai Date: 10.08.2020

PUNJAB NATIONAL BANK (A Government of India Undertaking) MCC-MUMBAI WESTERN 1, ANDHERI (EAST)

Leela Galleria, 1st Floor, Andheri Kurla Road

Andheri (East), Mumbai 400059 Email: mcc6042@pnb.co.in

1. M/s Green Shield Enterprises Pvt. Ltd. (Borrower) V-27, Patrashed Raj Laxmi Commercial Complex, Village- Kalher, Bhiwandi, Thane-

2. Aarti Ashish Kanodia (Director) Flat No B-9/10, Ekta Apartment CHS, Santoshi Mata Mandir, LBS Marg, Mulund West, Mumbai-400080

3. Sudhir Vijay Goyal (Director) Flat No R/64, Gurunanak Nagar CHS, LBS Marg, Ghatkopar West, Mumbai

4. Sandeep R Pol (Guarantor) Kumbhar Chawl, Golibar Road, Ghatkpar West, Mumbai-400086

5. M/s Raynold Shirting Ltd. (Guarantor) 5, Hetal Apartment, Above Arti Scan Centre, N.S Road, Mulund West, Mumbai Dear Sir/Madam,

#### NOTICE U/S 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI) Reg: Account No 1281008700001303 & 128100IA00000031 Cash credit & FITL

facilities availed by M/s Green Shield Enterprises Pvt. Ltd. You the addressee No.1 have availed Cash Credit & FITL facilities of Rs. 850.00 lakhs & Rs. 98.00 Lacs respectively. You the addressee No. 2 & 3 are the Directors of the addressee No.1. Further, you the addressee No. 4 & 5 are also the guarantors in the captioned

S.N. Limit(Amt. in Lacs) Balance O/S as on 30.06.2020 Facility Cash Credit 850.00 Rs. 9,49,34,079.80/-98.00 Rs. 89,90,832,62/-Due to default in payment of installment/ interest/ principal debt, the account/s has/have

In the circumstances, we are unable to permit continuation of the above facility granted We, therefore, hereby recall the above facilities. The guarantees given by you the addressee No. 4 & 5 are also hereby invoked.

been classified as Non Performing Asset on 09.07.2020, as per Reserve Bank of India

The amount due to the Bank as on 30.06.2020 is Rs. 10,39,24,912.42/- (Rupees Ten Crore Thirty Nine Lac Twenty Four Thousand Nine Hundred Twelve & Forty Two Paisa Only) with further interest w.e.f. 01.07.2020 until payment in full (hereinafter referred to as "secured

To secure the outstanding under the above facilities, you the addressee No. 5 have, interalia, created security interest in respect of the following properties/assets:

Facility Security (Give Details) Cash Credit Unit No H-201, 202 & 203 on 2nd Floor, Tex Centre Premises CHSL Off Sakivihar Road, Near Chandivali Studio, CTS No 14, Village Sakinaka, Andheri East, Mumbai-400072 We hereby serve upon all the addressees, notice under Section-13(2) of SARFAESI and

call upon you to pay the entire amount of Rs. 10,39,24,912.42/- (Rupees Ten Crore Thirty

Nine Lac Twenty Four Thousand Nine Hundred Twelve & Forty Two Paisa Only) with

further interest at the contracted rate until payment in full within 60 days (sixty days) from

the date of this notice. In default, besides exercising other rights of the Bank as available under Law, the Bank is intending to exercise any or all of the powers as provided under section 13(4) of the of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (hereinafter referred to as "the Act").

The details of the secured asset/s intended to be enforced by the Bank, in the event of

non-payment of secured debt by you are as under: Unit No H-201, 202 & 203 on 2nd Floor, Tex Centre Premises CHSL, Off Sakivihar Road, Near Chandivali Studio, CTS No 14, Village Sakinaka, Andheri East,

Please take notice that in terms of section 13(13) of the said Act, you shall not, afte receipt of this notice, transfer by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured assets above referred to, without prio written consent of the Bank. You are also put on notice that any contravention of this statutory injunction/restraint, as provided under the said Act, is an offence.

If for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realised shall be deposited/remitted with/to the Bank. You will have to render proper account of such realisation/income. We reserve our rights to enforce other secured assets.

Please comply with this demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for al costs and consequences. This notice is issued without prejudice to the bank taking legal action before DRT/Court

> Yours faithfully, For Punjab National Bank Sanjeev Kumar Jha (Chief Manager) **Authorized Officer**



as the case may be.



For, FLUIDOMAT LIMITED

# DIN: 00007813

I am investigating the title of Sujit Sadashiv Shetty to the property described in the Schedule Any person/s having any claim to the said property by way of sale transfer, gift, exchange mortgage, lease, sub-lease, possession, maintenance o required to make the same known to the undersigned in writing together with documents in support of such claim within 7 (seven) days from the date of

Mumbai- 400 054.

Mutation Case No. COMP/Mutation/34486/Taleigao Jacob John

 Serafina Estates LLP, 2.Cedric A.Vaz, 3 Edoon Real Estate Developers, 4. Edwin Menezes, 5. Jeetendra Pathak, 6. M/s Sagar Construction Co, 7. Mudhit Madanlal Gupta, 8. Niranjan D. Katariya, 9. Prafulla Parakh, 10.Ravinder Singh Sandhu, 11.Ravneet Kaur Sandhu, 12.Sagar Bhandari, 13. Joaquim M.D'souza,

Application made by Jacob John r/o Models Mystique, Building No.4, T-1, Caranzalem, Goa, 403002 requesting to include his name in the Occupants column of Form I & XIV of survey No.206/10 of Village Taleigao of Tiswadi Taluka having purchased plot no.4 admeasuring area 346.5 sq.mts from Vendor Serafino Estates LLP by Virtue of Deed of Sale Reg No. PNJ-BK1 01317/2017, Book-1, CD No. PNJD57 dtd.09/06/2017 registered before Sub-Registrar Ilhas-Goa. Applicant has also submitted as link documents Deed of sale bearing reg.no.PNJ-BK1-03683-2010 Book 1 Document ,CDNo.PNJD5 dtd.30/12/2010; Deed Sale bearing reg.no.3139 at pages 323 t 341,BookNo.I,Vol.No.2023 dtd.04/11/2008 ;Deed of sale bearing Reg.No. 131 at pages

And whereas the notice in the Form > the opponents at the last known address returned unserved with postal remark' party left ,Insufficient Address, Not known, door locked, Addressee moved unserved and as

his application dated 23/07/2019 for substituted service, by publication of public notice in any one daily newspaper as required under order V rule 20 (1A) 'of C. P. C. 1908 as the applicant does not know the

notice.

Place: Panaji, Goa

Panaji Goa

large as under:

original owner Shri Achyut B. Shriyan and Mrs. Jaymathiben Gunvantrai Desai.

P.C. THOMAS Place: Mumbai Date: 18/08/202

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्रीम. सुप्रिया धुमाळे पनवेलच्या रहिवासीत पुढीलप्रमाणे मोठ्या प्रमाणावर जाहीरपणे घोषित करतात की : श्रीम. सुप्रिया जॉन सह डेन्नी जॉज यांच्या मधील लग्न याचिका क्र. एफ-२३५४ सन २०१५ मधील ३०/०४/२०१६ दिनांकीत बांद्रा, मुंबई येथील सन्माननीय कौंट्रबिक न्यायालय द्वारा मंजूर घटस्फोटाच्या आदेश आणि हुकूमच्या सुकृताद्वारे विसर्जित झाले आणि त्यानंतर एकमेकांसमोबत कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नातेसंबंध/ जबाबदारी आणि/ किंवा दायित्व नाही या विवाहीत महिलेपासून कोणताही मुद्दा नाही यानंतर श्रीम. सुप्रिया जॉन ह्या सुप्रिया धुमाळे या नावे जात.

कु. सुप्रिया यांनी श्री. पोलकी वेंकट सध्या राहणार येथे ठाणे यासंह लग्न करण्याचे ठरविले आहे आणि त्यांच्यासोबत वैवाहिक नाते संबंध पुन्हा स्थापित करण्याचे ठरवले आहे.

सर्व व्यक्तींना कु. सुप्रिया धुमाळे ह्या उपरोक्त नावे श्री. पोलकी वेंकट यांच्यासह पुर्नविवाह करण्याच्या निर्णयावर कोणताही आक्षेप असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना त्याचे कार्यालय श्री. विज्ञान एस डावरे, वकील उच्च न्यायालय, गांधी माकट बस स्टॉप, बीजेपी कार्यालयजवळ, डॉ. सी. जी. रोड, चेंबूर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०० ०७४ येथे सदर दिनांकापासून ७ दिवसांच्या आत कळविणे, कसूर कोणत्याही आक्षेप/दाव्याशिवाय कु. सुप्रिया धुमाळे द्वारा निर्णय घेतला जाईल आणि असे काही असल्यास त्यागित केल्याचे समजण्यात येईल.

विज्ञान एस डावरे,

जाहीर नोटीस या नोटीसीद्वारे सर्व जनतेस

कळविण्यात येते की, गावं मौजे : नारींगी तलाठी सजा : नारींगी, तालुका: वसई, जिल्हाःपालघर येथील जमीन मिळकत जिचा जुना सर्वे नं. ५२, नविन सर्वे नं २०६, हिस्सा नं.३,या जिमन मिळकतीवरील वसंत मधुकर निवास ह्या इमारतीमधील गाळा नं. ०८, तळमजला अश्या वर्णनाचा गाळा माझे अशिल श्री.तुषार राजाराम नारकर, ह्यांनी सौ.सागर भानू पवार,ह्यांच्याकडून विकत घेतलेला आहे.तसेच सौ.सागर भानू पवार ह्यांनी सदरचा गाळा हा श्री श्यामसुंदर देवीप्रसाद पांडे ह्यांच्याकडून विकत घेतलेला आहे. व श्री.श्यामसुंदर देवीप्रसाद पांडे ह्यांनी सदरचा गाळा मे वसंत मधुकर एन्टरप्राईजेस ह्यांचेकडून विकत घेतलेला आहे. तरी मे. वसंत मधुकर एन्टरप्राईजेस व श्री. श्यामसुंदर देवीप्रसाद पांडे, ह्यांच्यामध्ये झालेल्या करारनाम्याची मुळप्रत तसेच श्यामसुंदर देवीप्रसाद पांडे व सौ.सागर भानू पवार ह्यांच्यामध्ये झालेल्या करारनाम्याची मुळप्रत माझे अशिल श्री. तुषार राजाराम नारकर ,दिनांक ०६/०८/२०२० रोजी रिक्षातून प्रवास करीत असताना गहाळ झालेली आहे. तरी सदर करारनाम्याची मुळप्रत हरवल्याबाबत श्री.तुषार राजाराम नारकर ह्यांनी विरार पोलीस स्टेशन, येथे दिनांक १०/०८/२०२० रोजी कळवलेले आहे. सदरची मुळप्रत हरवली आहे त्यामुळे माझे अशिलांनी जाहीर पेपर नोटीस प्रसिध्द केली आहे.

मे.महा लॉ असोससिएट्स तफें डॉ.महेंद्रकुमार मधुकर पाध्ये नोटरी व वकील, उच्च न्यायालय, मुंबई, ऑफिस : बी/१०५ ते १०८, साकाईदेवी अपार्टमेंट,साई निधी हॉटेल समोर, रेल्वे ब्रीजजवळ, विरार (पुर्व), तालुका : वसई, जिल्हा: पालघर.

## जाहीर सूचना

मी सुजित सदाशिव शेट्टी यांच्या खालील लिखीत अनुसूचीमध्ये विवरणीत मालमत्तेच्या संबंधात हक्काची पडताळणी करत आहे (सदर मालमत्ता).

कोणाही व्यक्तीस सदर मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री, हस्तांतरण, भेट, अदलाबदल, गहाण, भाडेकरार, उप-भाडेकरार, वहिवाट, प्रभार, न्यास, वारसा, देणगी. ताबा, देखाभाल वा अन्य काही असल्यास त्यांनी अधोहस्ताक्षरितांना सदर दस्तावेज यांच्यासह लेखी स्वरूपात प्रसिद्धी तारखोपासून ७ (सात) दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सर्व दावे अधित्यागीत मानले जातील.

मालमत्तेची अनुसूची: महेश अपार्टमेंट म्हणून ज्ञात बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरील, दी सांताक्रुझ महेश को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि., ऑफ. बी. एम. भारगव मार्ग, सीटीएस क्र. ३०/११, गाव जी विभाग, दांडा तालुका दक्षिण सॅलेसेट, सांताक्रझ (प), मुंबई - ४०० ०५४ येथील फ्लॅट क्र. बी-५०२, मोजमापित अंजदो चटई क्षेत्रफळ ५८० चौ. फूट अधिक अयोग्य क्षेत्रफळ ११६ चौ. फूट एकूण ६९६ चौ. फूट चटई क्षेत्रफळ धारक लाभार्थी हक, अधिकार व हितसंबंध यांच्यासह सांताक्रुझ महेश को-ऑप. हा. सो. लि. चे ५ शेअर्स जे शेअर प्रमाणपत्र क्र. १३८.

दि. १८ ऑगस्ट, २०२० सही/-

श्रीम. के. ए. मांघीरमालानी वकील, उच्च न्यायालय, मुंबई ३/८-बी, सत्य जिवन सोसायटी, एल. बी. एस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई -४०० ०७०. मो. ९५९४२५५०७५

# सीआयएन:एल५११००एमएच१९८३

पीएलसी०३०७८२ नोंदणीकृत कार्या : सेक्सारिया चेंबर्स, ५ वा मजला, १३९, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. द्र.: ४०५०० ९०० फॅक्स : २२६२४९८९ ई-मेल : ishwarshakti@rediffmail.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ४७ आणि २९ सहवाचता रेग्युलेशन्स ३३ ला अनसरुन कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसह विचारात घेण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी मंगळवार, ऑगस्ट २५, २०२० रोजी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय सेक्सारीया चेंबर्स, ५ वा मजला, निगनदास मास्टर रोड , फोर्ट, मुंबई - ४००००१ येथे घेण्यात येणार आहे. सदर सूचना स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेडसाठी गीता के. सेक्सारिया व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:००११६५८२)

जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते

की, श्री. राजेश महादेव पाडवी व श्री. निलेश

महादेव पाडवी, रा. नाळा शंकर मंदिर, ता. वसई,

जि. पालघर ह्यांनी त्यांच्या मालकीची वसई विरार

शहर महानगरपालिका हद्दीतील, मे. दुय्यम निबंधक

वसई यांच्या अधिकरक्षेत्रीपैकी, गावमौजे वाघोली,

ता. वसई, जि. पालघर येथील वाघोली विभागातील

मालमत्ता क्र. डब्लुजी०१/५६५, हे घर ज्याचे क्षेत्र

सुमारे ४०७ चौ. फूट (कर आकारणीनुसार) [ ज्यांस

चतु:र्सिमा -: पुर्वेस - चौधरी कुटुंबियांची मिळकत,

पश्चिमेस - अर्नाळा-वसई मुख्य रस्ता दक्षिणेस -

श्री. जॉनी तुस्कानो ह्यांचा कारखाना व उत्तरेस -

शंकराचार्य मंदिर। अशी राहत्या घराची मिळकत

निर्विवाद, बोजाविरहित असल्याबाबत माझे अशील

जीवन विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित

वाघोली ह्यांना हमी देऊन सदर मिळकत तारण ठेऊन

कर्ज घेण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. तरी सदर

घराच्या मिळकतीवर श्री. राजेश महादेव पाडवी व

श्री. निलेश महादेव पाडवी ह्यांच्या व्यतिरिक्त

कोणत्याही इसमाचा वा संस्थेचा गहाण, दान, कुळ,

दावा, वारसा, वहीवाट, कब्जा व अन्य कोणत्याही

प्रकारचा हक्क, अधिकार वा हितसंबंध असेल तर तो

त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे

आत हितसंबंधाच्या व हस्तांतरणाच्या दृष्टीने

विधिग्राह्य ठरेल अश्या कायदेशीर पुराव्यासकट

आपली लेखी हरकत खालील पत्यावर सादर करावी

अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्क

असल्यास ती सोडून देण्यात आली आहे असे समजून

सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे

असा दाखला देण्यात येईल व पतपेढीकडून कर्जाची

पुढील प्रक्रीया पुर्ण करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

शॉप नं. १८ व एफ / ००१, तळमजला,

को. ऑप. हौ. सोसा. लि., कचेरी रोड

ॲड. आल्बर्ट पी. डाबरे

ता. वसई,जि. पालघर

एन. जी. सुरतवाला कॉम्प्लेक्स

यावर उपलब्ध आहे

#### NOTICE is hereby given- that The Certificate(s) for 625 Equity share

certificate 21324, Folio No Y00135 Dist. No- 206344476 to 206345100 BOMBAY DYEING & MFG.CO. LTD and shares of ACC Ltd bearing folio No-Y01799 standing in the name(s) of YAKUTA BAISAHEBA Q HAKIMUDDIN alias YAYAKATUS SHARAF QASIMBHAI HAKIMUDDIN has lost or mislaid and undersigned has applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its registered office within one month from this date else the Company will proceed to issue duplicate

NOTICE

Name(s) of Shareholder(s) YAKUTA BAISAHEBA Q HAKIMUDDIN Date: 17/08/2020

#### सार्वजनिक सूचना

ताब्यात होने ते हरविले आहे

फोलिओ नं : CIP0000000 नाव ऑफ थे शेअर होल्डर: जाल R पटेल

शेअर सर्टिफिकेट ने : ८, १९५१, २७७९, ८००३ 26838 to 66836

डिस्टिंक्टिव नं: ३२१ to ३२१, १८८०४ to १८८०४, ३७६०७ to ३७६०८, ७५२१३ to ७५२१६, १५५६३६ to १५५६४३

येत आहे की, वरील शेअर सर्टिफिकेट बददल व्यवहार करू नये. ज्या कोणा व्यक्तीला वरील शेअर सर्टिफिकेट बददल आपला हक्क जर दर्शवयीचा असेल तर त्या व्यक्तीनी आपला हक्क कंपनीला कळवायचा किंवा कंपनीचा शेअर ट्रान्स्फर प्रतिनिधी यांना कळविणे, हि नोटीस प्रसिद्ध होण्याच्या पंधरा दिवसाच्या आत कंपनीचे शेअर ट्रान्सफर प्रतिनिधी केफिन टेकनॉलॉजिएस प्रायव्हेट लिमिटेड, (युनिट: सिप्ला लिमिटेड) सेलेनियम टॉवर बी, प्लोट नंबर ३१ & ३२, फिनान्शिअल डिस्ट्रीकट, गचबाऊली, हैद्रबाद – ५०००३२, तेलंगणा, आहेत जर १५ दिवसाच्या आत हक्क चढवला नाही तर त्योपुढे कठलाही हक्क मान्य केला जाणार नाही आणि कंपनी पूढे वरील शेअर सर्टिफिकेटस च्या फेस व्यालयु रुपये २/- पोटविभाग केलेले शेअर

नाम: श्री. सोराव माणेकशॉ जव्हेरी

सर्टिफिकेटस श्री. सोराब माणेकशॉ जव्हेरी यांना

देण्यात येईल शेअर सर्टिफिकेट देऊन

ज्या कोणाला पाहिजे असेल ते या जाहीर नोटीसद्वारे लोकांना कळविणयात येते। की, खालील नमुद केलेल्या शेअर सर्टिफिकेट यास सिप्ला लिमिटेड ("कंपनी") या कंपनीची रेजिस्टर्ड कार्यालय हे सिप्ला हौस, पेनिन्सुल बिसिनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोवर परेल, मुंबई - ४०० ०१३ येथे स्थित आहे आणि हे शेअर सर्टिफिकेट जाल ८ पटेल (मयत) यांच्या नावावर आहे ते शेअर सर्टिफिकेट ज्याच्या

इक्रिटी शेअर संख्या : १६ फेस व्यालयू प्रत्येक शेअर : १००/-

या नोटीसद्वारे आम जनतेला खबरदार करण्यात

ठिकाण: मुंबई, दिनांक: १९.८.२०२०

## UJJIVAN SMALL FINANCE BANK विभागीय कार्यालय - पश्चिम : अलमोन्टे आयटी पार्क, सर्व्हे क्र. ८, ७ वा मजला.

हडपसर मुंडवा बायपास, खराडी, पुणे - ४११०१४

## जाहीर सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) च्या परंतुकांनुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी दिनांक १६.०१.२०२० रोजीच्या मागणी सूचनेच्या मजकुराचे प्रकाशन)

कर्जदार : १. श्री. वैभव वसंत परूळेकर वसंत परूळेकर यांचा मुलगा २) सौ. अपर्णा वैभव परूळेकर, वैभव वसंत परूळेकर यांची पत्नी, दोघही राहणार: फ्लॅट क्र. ७०३, बिल्डिंग क्र. ४, शांती गार्डन, सेक्टर २३, सीएचएस लि., सृष्टी, मीरा रोड पूर्व, रॉयल कॉलेजमागे, मीरा भाईंदर, मीरा भाईंदर रोड, मुंबई, महाराष्ट्र - ४०११०७ ( कर्ज खाते क्र. ४५०५२१०१३०००००३९ आणि ४५०५२१०१३०००००४१)

कर्जदार आणि सह कर्जदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, बँकेने दिनांक ०१.०७.२०१९ रोजीचा नोंदणी क्र. २९४४-२०१९ अंतर्गत नोंदणीकृत असे नामाधिकार विलेख जमा जमा केल्याच्या डीड ऑफ मॉर्टगेजद्वारे वर्णिलेल्या खालील नमूद मत्तेद्वारे रितसर सुरिक्षत असलेल्या अशा उज्जिवन स्मॉल फायनान्स बॅक लि., च्या विरार शाखेकडून कर्जदारांनी घेतलेल्या रु. २२,४०,०००/- (रूपये बावीस लाख चाळीस हजार मात्र) आणि रू. १६,५०,०००/- (रूपये सोळा लाख पन्नास हजार मात्र) एकूण रू. ३८,९०,०००/- (रूपये अडतीस लाख नव्वद हजार मात्र) च्या होम लोन रेडी परचेस अंतर्गत थकबाकीच्या संदर्भात सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ("ऑक्ट") अंतर्गत कार्यवाही सुरु केली आहे. कर्ज खाते १०.१२.२०१९ रोजीस एनपीए म्हणून वर्गीकृत झाल्यामुळे दिनांक ०३.०२.२०२० रोजीची सूचना ही ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी करण्यात आली आणि रजिस्टर्ड पोस्टाने कर्जदार आणि सह कर्जदार आणि गहाणवटदाराच्या पत्त्यावर पाठविण्यात आली ती न बजावता परत आली, म्हणून कर्जदार आणि सह कर्जदार यांना आजपासून ६० दिवसात २३.१२.२०२० रोजीस रू. ४०,२०,३९३/- (रूपये चाळीस लाख वीस हजार तीनशे त्र्याण्णव मात्र) सह २४.१२.२०२० पासूनचे त्यानंतरचे व्याज आणि अन्य प्रभार अशी सदर कर्ज खात्याच्या संदर्भातील तुमची दायित्वे संयुक्तपणे आणि वेगवेगळे चुकते करण्यासाठी याद्वारे सल्ला देण्यात येत आहे. कसूर केल्यास बँक थकबाकीसह व्याज आणि खर्चाची रोकड करण्यासाठी खालील नमूद मिळकतीच्या (''तारण मत्ता'') सक्त वसुली द्वारे ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करून ॲक्ट अंतर्गत पुढील पावले उचलेल. हे नमूद करणे आवश्यक नाही की, असे हक्क हे कायद्यानुसार बँकेला उपलब्ध कोणत्याही अन्य उपायांना बाधा येऊ न देता बँकेद्वारे वापरण्यात येतील. तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) कडे सुद्धा वेधण्यात येत आहे. ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमची लेखी पूर्व सहमती घेतल्याशिवाय विक्री, भाडे किंवा अन्यथा मार्गाने (कामकाजाचा सर्व साधारण भाग वगळून) तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. ॲक्टचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास तो ॲक्टच्या कलम २९ अंतर्गत दंडनीय गुन्हा ठरेल.

तारण मत्तेचे वर्णन : गाव तारापूर, बोयसर पश्चिम, आणि जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१५०१ येथे स्थित क्रिश्ना निवास- ।, अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ५६०.०० चौ.फू. म्हणजेच ५२.०४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ११० चे सर्व ते भाग आणि विभाग.

गाव तारापूर, बोयसर पश्चिम, आणि जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१५०१ येथे स्थित क्रिश्ना निवास- ।, अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ५२०.०० चौ.फू. म्हणजेच ४८.३२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०९ चे सर्व ते भाग आणि विभाग.

प्राधिकृत अधिकारी

दिनांक : ०३.०२.२०२०

रो हाऊस क्रमांक

दिनांक : १८ ऑगस्ट २०२०

# जाहीर सूचना

उज्जिवन स्मॉल फायनान्स बँक लि.

आम जनतेस या सूचनेद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशील यांनी माउंट रिसॉर्ट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याकडून सदरील सोसायटीच्या भूखंडाचे विकास हक प्राप्त केले आहेत. (सदरील भूखंड), आणि ज्याचे विस्ताराने वर्णन सोबत दिलेल्या परिशिष्ट क्रमांक एक मध्ये देण्यात आले आहे, त्यात भूखंडावर उभ्या असलेल्या त्यांच्या सभासदांच्या नावे असलेल्या १३ रो हाऊसेसचा समावेश आहे. यापढे त्यांचा एकत्रित उल्लेख सदरील रो हाउसेस असा करण्यात येणार आहे, ज्यांचे विस्ताराने वर्णन सोबत दिलेल्या **परिशिष्ट क्रमांक दोन** मध्ये

जर कोणत्याही व्यक्तीचा सदरील भूखंड अथवा त्यावर उभ्या असलेल्या कोणत्याही रो हाऊस वर विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, परवाना, विश्वस्त संस्था, लीज, इजमेंट, वारसा, ताबा, अटॅचमेंट, लीज पेंडन्स, तारण, चार्ज भेट किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास त्या व्यक्तीने आपल्या दाव्याची माहिती, लेखी स्वरूपात, आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह, निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे, ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यानंतर दावे असल्यास, ते अधित्यजित समजण्यात येतील.

## वरिलसंदर्भात परिशिष्ट क्रमांक एक:

बिनशेती जमीन, भूखंड जो देवनार फार्म रोडच्या उत्तरेस आहे, मौजे बोर्ला, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर, नोंदणी उपजिल्हा आणि उपजिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, आणि ज्याची आकारणी मुंबई महानगरपालिका एम प्रभाग यांच्या हद्दीत, सर्व्हें क्रमांक ६६, हिस्सा क्रमांक ४, सिटी सर्व्हें क्रमांक ७६६, क्षेत्र सुमारे २३७१ . ५० चौरस मीटर्स किंवा त्याच्या आसपास त्यासह त्यावर उभे असलेले बांधकाम १३ निवासी रो हाउसेस, बिल्डिंग क्रमांक १ (रो हाऊस क्रमांक ११,१२ आणि १३ जी तळमजला / पहिला / दुसरा मजला असे बांधकाम) आणि बिल्डिंग क्रमांक २ (रो हाऊस क्रमांक १ ते १० जी तळमजला / पहिला / दुसरा मजला असे बांधकाम) जे त्यावर उभे आहे या मालमत्तेचा पूर्ण तो भाग, जिच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे आहेत.

उत्तर दिशेला किंवा त्या बाजूने : भागशः जमीन सर्व्हे क्रमांक ६६ हिस्सा क्रमांक ४ आणि भागशः जमीन सर्व्हे क्रमांक ६६ हिस्सा क्रमांक ३ दक्षिण दिशेला किंवा त्या बाजूने : जमीन सर्व्हे क्रमांक ६६ हिस्सा क्रमांक ५ (भाग) पूर्व दिशेला किंवा त्या बाजूने : प्रस्तावित सार्वजनिक रस्ता पश्चिम दिशेला किंवा त्या बाजूने : भागशः जमीन सर्व्हे क्रमांक ६६ हिस्सा क्रमांक ११ आणि भागशः जमीन सर्व्हे क्रमांक ६६ हिस्सा क्रमांक १२

8	श्री राहुल एस पटेल	
2	श्रीमती सुरिंदर के पी जस्वाल	
3	श्री वेंकटेश एस कुलकर्णी	
8	दिनेश थापर एचयूएफ	
ч	श्री सुरेंद्र एल शेट्टी	
ξ	श्री विनय सिंग, श्रीमती शिवानी व्ही सिंग	
G	श्री स्वतंत्र कुमार खेरा	
۷	श्रीमती शशी कपूर	
9	श्रीमती अंजली विनोद अगरवाल	
१०	श्रीमती निरू गुप्ता	
११	श्रीमती कृष्णा डी गुलाटी	
82	दिनेश थापर एचयूएफ	
१३	श्री प्रणय आर गुप्ता	

वरिलसंदर्भात परिशिष्ट क्रमांक २

सभासदाचे नाव

के श्रीनिवास वर्धन ऍडव्होकेट, हायकोर्ट, मुंबई ५०५, द सेंट्रल, रेल्वे क्रॉसिंग जवळ चेंबूर, मुंबई, ४०० ०७१

#### जाहीर सूचना इडस्ट्रियल इन्व्हस्टमेट ट्रस्ट लिमिटेड

हाउसिंग सोसायटी लि. त्यांचा पत्ता रेड रोज, न्यु लिंक

रोड, अंधेरी (प), मुंबई - ४०० ०५३ चे संयुक्त सभासद

आहेत व सोसायटीच्या बिल्डींगमधील फ्लॅट क्र. ४०१-

बी विंग चे धारक आहेत व कोणतेही नामनिर्देशन न करता

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील

मयत सभासद यांच्या शेअर्स व हितसंबंध यांच्या

हस्तांतरणाकरिता त्यांचे दावे/ आक्षेप यांच्या संबंधात

सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांच्या प्रतसह सदर

स्चनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या

कालावधीच्या आत सोसायटीच्या भांडवल/

मालमत्तेमधील मयत सभासद यांचे सदर शेअर्स व

हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्याकरिता वारस वा त्यांचे

वारस व अन्य दावेदार/ आक्षेपकर्ता यांच्याकडून दावे वा

आक्षेप मागवीत आहेत. जर वरील विहित कालावधीच्य

आत कोणतेही दावे न सापडल्यास सर्व दावे/ आक्षेप

यांना दुर्लक्ष करून सोायटी सोसायटीच्या कायद्या अंतर्गत

प्रदानित सदर स्वरूपात सोसायटीच्या भांडवल/

मालमत्तेमधील मयत सभासद यांचे शेअर्स व हितसंबंध

यांच्यासह व्यवहार करण्यास मुक्त असेल. दावे/ आक्षेप,

काही असल्यास ते सोसायटीस स्विकृत झाल्यास

सोसायटीच्या कायद्या अंतर्गत प्रदानित स्वरूपात व्यवहार

करण्याकरिता सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील

मयत सभासद यांचे शेअर्स व हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्याकरिता जबाबदार असतील. सोसायटीच्या

नोंदणीकृत कायद्या अंतर्गत प्रत दावेदार/ आक्षेपकर्ता

यांच्याद्वारे पडताळणीकरिता उपलब्ध असतील व

सोसायटी यांच्या कार्यालयामध्ये सचिव यांच्यासह

सोसायटीस स. १०.०० ते सायं. ६.०० पर्यंत त्यांचे

दी रेड रोज को-ऑप. हा. सो. लि. यांच्या वतीने व

जाहार सूचना

श्री. धर्मेश आर. वाया व श्री.

**रजनिकांत जी. वाया** हे फ्लॅट क्र. बी २०७**.** 

२ रा मजला, रमेश को-ऑप. हा. सो. लि..

कस्तुरपार्क, शिंपोळी, बोरिवली (पश्चिम)

मुंबई - ४०० ०९२ येथील सध्याचे मालक

आहेत व सदर सोसायटी द्वारे जारी शेअर

प्रमाणपत्र क्र. ४५ दिनांक ३०.११.१९८८

अंतर्गत विभिन्न क्र. २२१ ते २२५ धारक

५०/- प्रत्येकीच्या पाच संपूर्ण प्रदानित

शेअर्सचे सदर सोसायटीचे नोंदणीकृत सभासद

आहेत व तिसऱ्या पक्षास सदर मालमत्तेमधील

त्यांचे हक, अधिकार व हितसंबंध विक्री व

त्यामुळे, त्यांनी असे सूचित केले आहे की,

मूळ मालक श्री. अच्युत बी. श्रीयान व श्रीम

जयमाथीबेन गणवंतराय देसाई यांच्या दरम्यान

अंमलात आणलेले विक्री दिनांक

१६.०८.१९९१ करिताचे करार सद

मालमत्तेच्या संदर्भातील मूळ हक दस्तावेज

माझे अशील बँक/ वित्तीय संस्था

यांच्याकडून गृह कर्ज प्राप्त करून मूल्यांकन

विचारविनीमय करण्याकरिता त्यांच्याकडून

सदर मालमत्तेची खारेदी करण्यास इच्छुक

आहेत. कोणाही व्यक्तीस सदर मालमत्ता वा

कोणत्याही भागाच्या संबंधात दावे, हितसंबंध

असल्यास तसेच विक्री, भेट, भाडेकरार,

वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार,

धारणाधिकार, न्यास, ताबा, सुविधाधिकार,

जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी मला

माझे कार्यालय पत्ता दुकान क्र. १०ए, इस्टी

अपार्टमेंट, साईबाबा नगर, बोरिवली (प).

मुंबई ४०० ०९२ येथे संबंधित दस्तावेजांसह

लेखी स्वरूपात कार्यरत दिवशी रविवार व बँक

सुट्टीचा दिवस वगळता कोणत्याही कार्यदिवशी

स. ११.०० ते सायं. ५.०० दरम्यान सदर

सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या

आत सूचित करणे आवश्यक आहे. जर

कोणतेही दावे वा आक्षेप विहित कालावधीच्या

आत प्राप्त न झाल्यास कोणतेही दावे नसल्याचे

गृहित धरले जाईल व माझे अशील सदर छारेदी

पूर्ण करतील व कोणतेही सदर आक्षेप, दावे

पी. सी. थॉमस

वकील उच्च न्यायालय

दि. १८.०८.२०२०

यांवर विचार केला जाणार नाही.

ठिकाण : मुंबई

त्यांच्याकडून गहाळ वा हरवले आहेत.

हस्तांतरण करण्यास इच्छक आहेत.

कालावधीच्या पूर्ततेच्या तारखोपर्यंत सूचना पाठवावी.

ठिकाण : अंधेरी (प), मुंबई दि. १९.०८.२०२०

त्यांच्याकरिता

दि. १६ जून, १९९४ रोजी मयत झाले आहेत.

सीआयएनः एल६५९९०एमएच१९३३पीएलसी००१९९८ नोंद. कार्यालय : राजबहादूर मॅन्शन, २ रा मजला, २८, बी.एस. मार्ग, मुंबई-१ टेलिः (+९१) २२-४३२५०१००, फॅक्सः (+९१) २२-२२६५११०५ इमेलः iitl@iitlgroup.com सकेतस्थळ :www.iitlgroup.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०२० रोजीस संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षेत वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेऊन आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, ऑगस्ट २८, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.iitlgroup.com आणि कंपनीचे शेअसी सूचीबध्द असलेल्या स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com यावरही उपलब्ध असणार आहे.

इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड करिता स्थळ : मुंबई सीईओ आणि कंपनी सचिव दिनांक : १८/०८/२०२०

## कश्यप टेली–मीडीसन्स लिमिटेड

नों. का.: २रा मजला, पुष्पवती बिल्डिंग नं. २, गिरगाव रोड, चंदनवाडी मुंबई-०२ कॉर्पों कार्यालयः युएल/८, अपर फ्लोअर सुर्यरथ कॉम्प्लेक्स, पंचवटी १ली लेन अंबावडी, अहमदनगर गुजरात ३८०००६ दुरध्वनी + ९१-६३५९६३७७८८ ई-मेल: investor.relations@kashyaptele-medicines.com वेबसाईट : www.kashyaptele-medicines.com

रद्द वाषिक सवसाधारण सभचा सूचना इ-व्हाटागचा माहिता आणि बुक क्लाजर

१. एजीएमची तारीख आणि वेळ :

एजीमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनीची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम" शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी द्. ३.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे

कोव्हीड-१९ साथ रोगाचा उपद्रव पाहता निगम व्यवहार मंत्रालयाने ("एमसीए") त्यांच्या दिनांक ५ मे, २०२० च्या सर्क्युलर क्र. २०/२०२० सहवाचता दिनांक ८ एप्रिल, २०२० चे सर्क्युलर क्र. १४/२०२० आणि दिनांक १३ एप्रिल, २०२० चे सर्क्युलर क्र. १७/२०२० (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सेबी च्या दिनांक १२ मे, २०२० च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (''सेबी सर्क्युलर'') द्वारा एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास परवानगी दिली. त्यानुसार सदर सर्क्युलर्सच्या अनुपालनांत कंपनीची २६ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम

एमसीए सर्क्यूलर्स व सेबी सर्क्यूलरच्या बाबतीत, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय विवरणांसह आर्थिक वर्ष २०१९–२०२० साठीचा वार्षिक अहवाल आणि २६ व्या एजीएमची सूचना कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरत्दींनुसार विहित कालमर्यादेत ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना फक्त ई-मेल द्वारा पाठवले जाईल. सभासद सूचना आणि वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेंजची आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com व www.kashyaptele.com वरून डाऊनलोड करू शकतात आणि ती investor.relations@kashyaptele-medicines.com. वर लेखी कळवून देखील मिळवू शकतात.

सभासदांनी याद्वारे कृपया ध्यानांत ठेवावे की, कॅलेंडर वर्ष २०२० मध्ये व्हावयाच्या एजीएम साठी एमसीए आणि सेबी सर्क्युलर्स कडून प्रत्यक्ष स्वरुपात वार्षिक अहवाल पाठवणे आवश्यक राहीलेले नाही.

कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, ५ सप्टेंबर, २०२० ते शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस भरून) बंद राहील.

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड (सीडीएसएल) ने पुरवलेल्या रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींग सेवा सुविधेमार्फत २६ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सर्व सभासदांना कळविण्यांत येते की :-

ा. एजीएमच्या सूचनेत मांडलेले सामान्य कामकाज फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानामार्फत करता येईल. ii. रिमोट ई-व्होटींग ची सुरुवात मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. होईल आणि ते गुरुवार,

iii. रिमोट ई-व्होटींग किंवा कंपनीच्या २६ व्या एजीएमच्या दरम्यान ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्याची सभासदांची पात्रता ठरवण्याकरिता कट-ऑफ डेट आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०.

iv. एजीएम ची सूचना पाठवल्यानंतर कोणतीही व्यक्ती कंपनीचे शेअर्स धारण करून कंपनीची सभासद झाली आणि शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजी पर्यंत समांतर असेल ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा invsetor.relations@kashyaptele-medicines.com. येथे एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळव् शकते. जर एखादी व्यक्त ई-व्होटींग साठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकृत असेल तर ती मत देण्यासाठी अस्तित्वात असलेले युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

v. एजीएमचे आयोजन व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातून होत असल्याने मतपत्रिके मार्फत मतदानाची सुविधा २६ व्या

vi. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की. ए) वरील तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल आणि एकदा का सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्याला त्यामध्ये बदल करू दिला जाणार नाही. बी) ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते २६ व्या एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत हजर राह शकतात परंतु, २६ व्या एजीएम मध्ये ई-व्होटींगने पुन्हा मत देण्यास हक्कदार नसतील, सी) रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत न दिलेले २६ व्या एजीएमला हजर राहणारे सभासद २६ व्या एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत देण्यास हक्कदार असतील. डी) फक्त कट-ऑफ डेट रोजीस सभासद असणारेच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरल्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार

vii. ज्या सभासदांनी कंपनी/डिपॉझिटरी/आरटीए कडे त्यांचे ईमेल आयडीज नोंदवले नसतील त्या सभासदांनी कपया ई-व्होटींग साठी लॉगीन तपशील मिळवण्याकरिता पढील निर्देश अनुसरावेत. ए) प्रत्यक्ष भागधारकांसाठी कृपया फोलिओ क्र. भागधारकांचे नाव शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत, पॅन, आधार, ईमेलने कंपनी/आरटीए ला . कळवावेत. बी) डिमॅट भागधारकांसाठी कृपया संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा कंपनी/आरटीए शी संपर्क साधून डिमॅट खाते तपशील, नाव, कलायंट मास्टर, पॅन, आधार नोंदवावेत.

viii. जर तुम्हाला ई-व्होटींग बाबत कोणतीही चौकशी किंवा समस्या असेल तर www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहावे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित सर्व तक्रारी श्री राकेश दळवी, मॅनेजर (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लेमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई - ४०००१३ येथे कराव्यात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ई-मेल पाठवावा केंवा १८००२२५५३३. वर कॉल करावा. संचालक मंडळाच्या आदेशावरून

कश्यप टेली-मेडिसिन्स लिमिटेड साठी

दिनांक: १८ ऑगस्ट, २०२० ठिकाण : अहमदाबाद

अमित अग्रवाल-मॅनेजिंग डायरेक्टर (डीआयएन : ००१६९०६१)

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन : एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१ नोंदणीकृत कार्यालय : राजबहाद्र मॅन्शन, २ रा मजला, २८, बॉम्बे समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१, दूर : ९१-२२-४३२५०१००, फॅक्स : ९१-२२-२२६५११०५ ईमेल : iitlprojects@iitlgroup.com, संकेतस्थळ : http://www.iitlprojects.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ च्या सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची ३० जून, २०२० रोजीस संपलेल्या तीन महिने आणि तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेऊन आणि मंजूर करण्यासाठी गुरुवार, ऑगस्ट २७, २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा घेण्यात येणार आहे. सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.iitlprojects.com आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडचे

संकेतस्थळ www.bseindia.com यावरही उपलब्ध असणार आहे.

आयआयटीएल प्रोजेक्टस लिमिटेड करिता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ऑगस्ट १८, २०२०

> परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेसाठी

निम्न स्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 15.06.2020 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.162,25,06,042/-(रूपये एकशे बासष्ठ करोड पंचवीस लाख सहा हजार बेचाळीस फक्त) साठी कर्ज खाते क्र. S000238097 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 13.06.2020 पासून आणि रू.17,23,385 /- (रूपये सतरा लाख तेवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मात्र) बाकी आयकर (टीडीएस) सह ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी सूचना कर्जदार सुसार्थक बिल्डर्स प्राईव्हेट लिमिटेड, विकास एस.कासलीवाल आणि श्री राम अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सव सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्य अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 18.08.2020 रोजी

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायना**न्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.162,25,06,042/-(रूपये एकशे बासष्ठ करोड पंचवीस लाख सहा हजार बेचाळीस फक्त) पुढील व्याज 13.06.2020 पासून आणि रू.17,23,385 /- (रूपये सतर लाख तेवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मात्र) बाकी आयकर (टीडीएस) सह प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

मालमत्तेचे सर्व भागआणि खंड अंतर्गत एकत्रित सर्व फर्निचर, फिक्चर, फिटींग, स्टॅंडिंग आणि किंवा प्लान्ट आणि मशिनरी स्थापित. स्थापित होणारी आणि संरचित/ संरचित होणारी आणि सर्व वर्तमान आणि भविश्यातील शिर्षक, सुसार्थक बिल्डर्स प्राईव्हेट लिमिटेड ने हित आणि अधिकार ते:

प्रकार	मजला आणि क्वाडरन्ट	चटई क्षेत्र(स्के.मी.)		
स्काय अपार्टमेंट	27 एसई	450.17		
स्काय अपार्टमेंट	40 एसई	450.17		
मनोर	50 एनई	629.35		
स्काय अपार्टमेंट	54 एसई	450.17		
स्काय अपार्टमेंट	61 एसई	450.17		
स्काय अपार्टमेंट	63 एनडब्ल्यु	450.17		
स्काय अपार्टमेंट	64 एसई	450.17		
	स्काय अपार्टमेंट स्काय अपार्टमेंट मनोर स्काय अपार्टमेंट स्काय अपार्टमेंट स्काय अपार्टमेंट	स्काय अपार्टमेंट 27 एसई स्काय अपार्टमेंट 40 एसई मनोर 50 एनई स्काय अपार्टमेंट 54 एसई स्काय अपार्टमेंट 61 एसई स्काय अपार्टमेंट 63 एनडब्ल्यु		

चटई क्षेत्रामध्ये फायर एस्केप पॅसेज, रेफ्युज (टेरेस)/एमओएटी/फ्लाअर बेड/सेवा क्षेत्र आणि कॉमन क्षेत्राचा फॉर्मसचा भाग समाविष्ट नाही

सर्वस्वी लगभग 3330.37 स्के.मी.(चटई क्षेत्र), सध्या अस्तित्वात असलेल्या प्रकल्प पलायस रॉयल पुढील जमीनीवर बांधलेल्या (उपरोक्त जमीन) एकत्रित अखंडीत शेअर, अधिकार, शिर्षक, आणि किंवा स्वारस्य आणि जमीनीच्या नोंदी कॉमन एरिया, कॉमन सुविधाः

जमीन सर्व्हे नं. 288(भाग), 289(भाग) 1/1540 (भाग), 2/1540 (भाग), आणि 3/1540 (भाग) लोअर परळ विभाग जी.के.मार्ग, वरळी, मुंबई-400018, श्री राम अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या मालकीचे, चर्तुसिमा खालील प्रमाणे परिबद्ध आहे:

पूर्व : प्रस्तावित पार्किंग इमारत आणि चित्रकूट आणि वृंदावन इमारत पश्चिम: मालमत्तेचा मोठा उपखंड 5ए चा प्रस्तावित भाग

उत्तर: म्हाडा (प्लॉट नं.8) साठी आरक्षित केलेल्या आणि ग्रेटर मुंबई म्युनिसिपल कॉरपीरेशनचे आरजी. (प्लॉट नं.7). एमपी (प्लॉट नं.3) आणि पीजी (प्लॉट नं.4) दक्षिण : गणपतराव कदम मार्ग

तारीख: 18.08.2020

स्थळ : मुंबई इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड



एमसीसी-मुंबई वेस्टर्न १, अंधेरी (पूर्व) लीला गळ्ठेरिया, १ ला मजला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९ ईमेल: mcc6042@pnb.co.in

दिनांक : ०६.०८.२०२०

अधिकृत अधिकारी

१. मे. फॉर्च्युन पार्टनर्स (कर्जदार) एच-१४, एपीएमसी मसाला मार्केट, फेझ ॥, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई-४०० ७०५..

२. श्रीम. संसिकला बालाचेंदी (कर्जदार) फ्लॅट क्र. ६०६, विंग ए, माऊंट अपार्टमेंट, भक्ती पार्क, वडाळा पूर्व, मुंबई-४०० ०३७.

३. श्री. बाला चेंदील पी (हमीदार) फ्लॅट क्र. ६०६, विंग ए, माऊंट अपार्टमेंट, भक्ती पार्क, वडाळा पूर्व, मुंबई-४०० ०३७.

४. श्री. सतिष सुब्रमण्यम (हमीदार) फ्लॅट क्र. बी-१/१००२, कलाऊट नाईन पार्टमेंट्स, साकेत पॅराडाईस, श्री. कॉम्प्लेक्सजवळ,

कल्याण, पश्चिम-४२१ ३०१.

५. श्रीम. पदमा दुरायराज (भागीदार)

फ्लॅट क्र. ४२३, सिद्धार्थ नथुरा क्र. ४०, वेदा कडुपट्ट रोड, मेदावक्रम, चेन्नई–६००१००.

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्वये सूचना संदर्भ : खाते क्र. ७५३८००८७००००१०३ मे. फॉर्च्युन पार्टनर्स द्वारा घेतलेलेली कॅश क्रेडिट

तुम्ही प्रेषिती क्र. १, रु. २३५ लाख चे कॅश क्रेडिट सुविधा घेतली तुम्ही प्रेषिती क्र २ आणि ५ हे प्रेषिती क्र. १ चे हमीदार पुढे तुम्ही प्रेषिती क्र. ३ आणि ४ हे सुद्धा मुख्य खात्यामध्ये हमीदार आहात.

३०.०६.२०२० रोजी उर्वरित थकबाकी क्रेश क्रेडिट 234.00 रु. २,५२,६७,०५४.०० हप्ते/व्याज/मृहल ऋण यांच्या विनाप्रदानामुळे खाते १३.०७.२०२० रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्त्वानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत मंजूर केलेल्या वरील सुविधांना चालू ठेवण्याची परवानगी देणे आम्हाला शक्य नाही. तुम्ही म्हणून आम्ही वरील सुविधा परत मागवित आहोत. तुम्ही प्रेषिती क्र. ३ आणि ४ हमी दिली होती ती सुद्धा आम्ही काढ्न घेतो बँकेला देय असलेली रक्कम ०१.०७.२०२० पासून संपूर्ण देयापर्यंत पुढील व्याजासह ३०.०६.२०२०

रोजीस रु. २,५२,६७,०५४.०० (रुपये दोन करोड बावन्न लाख सदुसष्ट हजार चोपन्न मात्र) (यानंतर उल्लेख वरील सदर सुविधा अन्वये थकीत रकमेच्या तारणासाठी तुम्ही प्रेषिती क्र. २ आणि ३ पुढील

मिळकतीसंदर्भात इतर गोष्टींसह तारण हितसंबंध निर्माण केले आहेत

100	3	, , ,
8	कॅश क्रेडिट	पलॅट क्र. ६०६, ६वा मजला, गाऊंट अपार्टमेंट, इमारत क्र. १३ए, सीटीएस क्र. १ए ५/१बी-गाव, चेंबूर, भक्ती पार्क, अनिक वडाळा, लिंक रोड, एमएमआरडीए समोर, वडाळा पूर्व, मुंबई-४०० ०३७.
आम्ह	ही याद्वारे सरफैसी च	या कलम १३ (२) अंतर्गत तुम्हाला सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात (साठ

दिवसांत) पूर्णतः स्वरुपात प्रदानापर्यंत संविदात्मक दराने पुढील व्याजासह रु. २,५२,६७,०५४.०० (रुपये दोन करोड बावन्न लाख सद्सष्ट हजार चोपन्न मात्र)च्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यासाठी बोलावित आहोत. कसुर केल्यास कायद्याने बँकेला उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासह बँक सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यानंतर ''सदर ॲक्ट'' असा उल्लेख) ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे कोणत्याही वा सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी इच्छुक आहे.

तुमच्याद्वारे तारण कर्जाचे प्रदान न झाल्यास बँक अंमलबजावणी करण्यासाठी इच्छक असलेल्या तारण मत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे आहे : -

फ्लॅट क्र. ६०६, ६वा मजला, गाऊंट अपार्टमेंट, इमारत क्र. १३ए, सीटीएस क्र. १ए ५/१बी-गाव, चेंबूर, भक्ती पार्क, अनिक वडाळा, लिंक रोड, एमएमआरडीए समोर,

कृपया नोंद घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्या पूर्व लेखी संमतीशिवाय वरील उल्लेख तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा इतर मार्गाने (व्यवसायाच्या सर्वसाधारण कामाव्यतिरिक्त) हस्तांतरण करू शकणार नाहीत.

तुमचे लक्ष सूचनेकडे वेधून घेण्यात येते की, सदर ॲक्ट अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे सदर वैधानिक व्यादेश/मनाई यांचे कोणतेही उल्लंघन गुन्हा आहे. कोणत्याही कारणाकरिता, तारण मत्ता व्यवसायाच्या सर्वसाधारण ओघात विकण्यास वा भाडेपट्ट्याने दिल्यास, मुक्त झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/भरण्यात यावी. तुम्ही अशी वसुली/उत्पन्नाचा योग्य लेखा पुरवावा.

आम्ही इतर तारण मत्तांच्या अंमलबजावणीसाठी आमचे हक्क राखून ठेवत आहोत.

कृपया सूचने अन्वये सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोष्टी टाळाव्यात, विनाअनुपालनाच्या बाबतीत, सर्व दर आणि परिणामांकरिता तुम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही सदर सूचना ही डीआरटी/न्यायालय यासमक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेला बाधा न आणता निर्गमित केलेली आहे.

> आपले विश्वास पंजाब नॅशनल बँकेकरिता सही / -संजीव कमार झा प्राधिकृत अधिकारी

पासून नवीन प्रीपेड कनेक्शन घेणारे सब्सक्रायबर्स सर्व लोकल व STD व्हाइस, वीडियो आणि VoLTE कॉल्स साठी 2.5 पै/से; 0.5पै/10 KB डेटा साठी (4G/3G/2G जे उपलब्ध असेल ते); SMS लोकल ₹1. ₹1.5 नॅशनल, ₹5 इंटरनॅशनल SMS दराने या टॅरिफ प्लॅन^ वर असतील आणि त्यांना या टॅरिफ प्लॅन मध्ये मिळणाऱ्या सर्व लाभांचा फायदा घेण्यासाठी ₹46 किंवा कोणत्याही लागू रीचार्जचा\* रीचार्ज करावा लागेल. STV/कॉम्बो व्हाउचर सह रीचार्जच्या बाबतीत, टॅरिफ प्लॅनची वैधता STV/कॉम्बोसह वाढवण्यात येईल. टॅरिफ वैधता कालावधीच्या समाप्तीनंतर ₹46 किंवा इतर कोणत्याही लाग रीचार्जने रीचार्ज न केल्यास वोडाफोन आयडिया लिमिटेड 7 दिवसांपर्यंत सवलत कालावधी मध्ये कमी होत जाणाऱ्या पद्धतीने प्लॅनचे लाभ देण्याचा अधिकार राखून ठेवीत आहे. जर रीचार्ज ची शर्त पूर्ण केली नाही, तर सवलतीचा कालावधी

मुंबई सर्कल मध्ये वोडाफोन आयडिया लिमिटेड (पूर्वीची आयडिया सेल्युलर लिमिटेड)चे सध्याचे वोडाफोन प्रीपेड सब्सक्रायबर्स जे 180 दिवस किंवा जास्तच्या टॅरिफ प्लॅन्सवर आहेत, त्यांना 18/09/2020 पासून सर्व लोकल व STD व्हाइस, वीडियो आणि VoLTE कॉल्स साठी 2.5 पै/से; 0.5 पै/10 KB डेटा साठी (4G/3G/2G जे उपलब्ध असेल ते); SMS लोकल ₹1, ₹1.5 नेंशनल , ₹5 इंटरनेंशनल SMS दराने या टॅरिफ प्लॅन^ वर असतील आणि त्यांना या टॅरिफ प्लॅन मध्ये मिळणाऱ्या सर्व लाभांचा फायदा घेण्यासाठी ₹46 किंवा कोणत्याही लाग् रीचार्जचा\* रीचार्ज करावा लागेल. STV/कॉम्बो व्हाउचर सह रीचार्जच्या बाबतीत, टॅरिफ प्लॅनची वैधता STV/कॉम्बोसह वाढवण्यात येईल, टॅरिफ वैधता कालावधीच्या समाप्तीनंतर ₹46 किंवा इतर कोणत्याही लागू रीचार्जने रीचार्ज न केल्यास वोडाफोन आयडिया लिमिटेड 7 दिवसांपर्यंत सवलत कालावधी मध्ये कमी होत जाणाऱ्या पद्धतीने प्लॅनचे लाभ देण्याचा अधिकार राखून ठेवीत आहे. जर

मुंबई सर्कल मध्ये वोडाफोन आयडिया लिमिटेड (पूर्वीची आयडिया सेल्युलर लिमिटेड)चे सध्याचे वोडाफोन प्रीपेड सब्सक्रायबर्स ज्यांच्या प्लॅनचे 180 दिवस पूर्ण झाले नाहीत, त्यांच्या प्लॅनचे 180 दिवस पूर्ण झाल्यावर

^ लागू रीचार्जेसच्या यादीसाठी, www.vodafone.in विजिट करा

वोडाफोन आयडिया लिमिटेड (पूर्वीची आयडिया सेल्युलर लिमिटेड)

रिजस्टर्ड ॲफिस: सुमन टॉवर, प्लॉट नं. 18, सेक्टर 11, गांधीनगर - 382 011, गुजरात.

# vodafone

## याद्वारे सूचित करण्यात येत आहे की:

मुंबई सर्कल मध्ये वोडाफोन आयडिया लिमिटेड (पूर्वीची आयडिया सेल्युलर लिमिटेड)चे 18/09/2020 पुर्ण झाल्यानंतर, सेवा थांबवण्यात येईल.

रीचार्ज ची शर्त पूर्ण केली नाही, तर सवलतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, सेवा थांबवण्यात येईल.

ते वरील शर्तीसाठी पात्र ठरतील.

\* होम टॅरिफ

आदित्य बिर्ला ग्रुप व वोडाफोन पार्टनरशिप

फोन:+91 79 6671 4000 | फॅक्स: +91 79 2323 2251 | CIN: L32100GJ1996PLC03097.

epaper. freepressiournal in

जाहीर सूचना

आमची ग्राहक सौ, भावना चिंतामणी पांडे यांनी श्री. मुलचंद साकारीया कड्न पर्लेट क्रमांक एच/४, पारस नगर सहकारी गृहनिर्माण संस्था लि., केव्ह्स रोड, जोगेश्वरी (पू). मुंबई - ४०००६० हा फ्लॅट खरेदी करण्याचा हेत् आहे. सादर सदनिकेचा सामायिक प्रमाणपत्र क्रमांक: ११५ आहे.

वर नमुद केलेल्या फ्लॅट बदल कोणाचाही कोणताही दावा / हरकत असल्यास सादर प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ दिवसाच्या आत नमुद वकिला कडे दस्तावेज / पुरावा घेऊन संपर्क करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार

दिनांक: ०८.०८.२०२० ठिकाण: मुंबई दि. व्ही. सरोज वकील उच्च न्यायालय, २३-२४, लिबर्टी शॉपिंग सेंटर, हिल रोड, बांद्रा (पू) मंबई - ४०००५०

## यनी ॲबेक्स अलॉय

प्रॉडक्ट्स लि. लिबर्टी बिल्डिंग, सर विञ्चलदास ठाकरसी मार्ग, मंबई-४०० ०२०. ईमेलः companysecretary@uniabex.com संकेतस्थळः www.uniabex.com द्र. +९१-२२-२२०३२७९७

सीआयएन:एल२७१००एमएच१९७२पीएलसी०१५९५०

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन २९ आणि ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेल्या १ ल्या तिमाही करीता कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात, मंजूर आणि पटलावर घेण्यासाठी मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोजी घेण्यात येणार

वरील सभेचे परिणाम कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.uniabex.com आणि स्टॉक एक्सचेंज चे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com यावर उपलब्ध असणार आहे.

> युनी ॲबेक्स् अलॉय प्रॉडक्ट्स् लि. करिता भौतेश शाह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाणः मंबर्ड दिनांकः ७ ऑगस्ट, २०२०

## SHOPPERS STOP

शॉपर्स स्टॉप लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः उमंग टॉवर, ५ वा मजला, माईंडस्पेस, लिंक रोड लगत, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४ द्र.: ०२२-४२४९७००० ईमेल: investor@shoppersstop.com वेबसाईट: www.shoppersstop.com

सीआयएनः एल५१९००एमएच१९९७पीएलसी१०८७९८

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स २९ आणि ४७ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही जून ३०, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित आणि अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी गुरुवार, ऑगस्ट १३, २०२० रोजी घेण्याचे

सदर सूचना कंपनीची वेबसाईट https://corporate.shoppersstop.com/ वर आणि स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट https://www.bseindia.com आणि https://www.nseindia.com वर सध्दा उपलब्ध आहे.

> शॉपर्स स्टॉप लिमिटेड करिता भरत संघवी

ठिकाण: मंबई दिनांकः ऑगस्ट ७, २०२० कंपनी सचिव

Elegant Marbles and Grani Industries Limited Registered Office: E-7/9, RICCO Industrial Area Abu Road, 307026, Rajastha CIN: L14101RJ1984PLC003134 website: www.elegantmarbles.com

Tel: 24939676/24960771/24911144 Fax: 91-22-24930782 E-mail: elegantmarbles@gmail.com **Extract of Standalone Unaudited Financial Results** for the Quarter ended June 30, 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 30.05.2020	Quarter Ended (Unautited) 30,06,2019	Year Ended (Audited) 31.03.2020
10	Total Income from Operations	3,11	332.08	1027.56
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	(7.87)	52.58	149,91
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional Items and Tax)	(7.87)	52.58	149.91
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	(7.77)	39.54	147,41
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	713.64	(363.71)	(2092.57)
6.	Paid – up equity share capital (face value of ₹10 each)	366.00	366.00	366
7	Other Equity (Reserves) excluding Revaluation Reserve	-	-	-
8.	Earnings Per Share (face value of 10 each)* (for continuing and discontinued operations)— a) Basic b) Diluted	(0.21)	1.08	4,03 4.03

a) The above Standaione Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 06, 2020. The Statutory Auditors of the Company have issued the Limited Review Report with unmodified opinion. b) The above is an extract of the detailed format of Quartery Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement Regulations, 2015 The full format of the name is available on the wabsite of the Stock Exchange at lewerbasind a com and th mpany's website at www.elecantmarbles.com.

For Elegant Marbles & Grani Industries Ltd Rajesh Agrawal



#### BAYER CROPSCIENCE LIMITED

(Registered Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane - 400 607, CIN: L24210MH1958PLC011173)

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

(₹ in Millions)

		Year Ended		
PARTICULARS	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
Total Income from Operations	12,278	4,587	9,504	36,094
Net Profit from ordinary activities (before tax and exceptional item)	3,138	543	2,035	7,133
Net Profit from ordinary activities before tax (after exceptional item)	3,126	257	1,777	5,831
Net Profit from ordinary activities after tax (after exceptional item)	2,517	315	1,353	4,745
Total Comprehensive Income for the period/ year	2,517	322	1,341	4,563
Equity Share Capital	449	449	343	449
Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance Sheet				25,276
Earnings Per Share (of ₹ 10/- each) basic and diluted (*not annualised) (in ₹)	56.01*	7.01*	30.11*	105.58

#### Note:

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter ended on June 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website - www.bseindia.com and on the Company's website www.bayer.in under investor relation section.

By Order of the Board

DIN 08460583

Place: Mumbai Date: August 6, 2020 Rolf Hoffmann **Executive Director & Chief Financial Officer** 

# धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड

स्टॅंड अलोन

नोंदणीकृत कार्यालय : प्रॉस्पेक्ट चेंबर्स, ३१७/३२१, डॉ. डी.एन.रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ फोन: +०२२ २२०४८८८-१-२-३; ईमेल : corporate@dmcc.com; वेबसाईट : www.dmcc.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही करिता स्टॅंडअलोन आणि कन्सोलिडिटेड अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश रु. लाखात

			46.8	अलान		कन्सालाइटड			
अनु. क्र.	तपशिल संपलेल्या तिमाही व अलेखापरिक्षी				संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षीत				संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षीत
ЯP.		३०.०६.२०२०	32.03.2020	३०.०६.२०१९	32.03.2070	३०.०६.२०२०	32.03.2020	३०.०६.२०१९	32.03.2020
			नोट (२ पहा)				नोट (२ पहा)		
٧.	प्रवर्तनातुन एकुण उत्पन्न	3948.32	4206.80	५६२८.०२	१९३८७.८९	३९५३.४९	4206.29	५६२८.८७	१९३८९.५८
7.	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)				1.21.31				0.00
2	(अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबीपुर्वी)	६०५.८४	६९५.२५	९३७.९५	2466.90	६०५.१६	593.96	95.059	२५८५.२१
₹.	करा पूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)	11 11 11			27.00.90				0.000
	(अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबीनंतर)	६०५.८४	६९५.२५	936.94	2466.90	६०५.१६	६९३.९७	95.059	२५८५.२१
٧.	करा नंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)	and see		3000	2305.50			200	The state of the state of
	(अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबीनंतर)	483.38	82.93	७३५.७५	३१४९.३०	५४२.६६	86.7.39	634.09	३१४६.३०
4.	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न				L				
	(कालावधीकरिता नफा/(तोटा) (करा नंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न (करा नंतर) समाविष्ट)	484.00	679.64	७३६.९९	3708.79	488.33	७२९.२३	638.37	3708.79
ξ.	इक्रिटी भाग भांडवल	4 77 4 47			0.000		2863.66	2863'66	2863.66
9.	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे	586366	2863'66	5863'66	99.5989	98.5989	40/5///	4015.11	4015.77
9.	राखीव (पुनमुर्ल्यांकन राखीव वगळता)				११९६७.९६			-	११९९४.३४
6.	प्रती भाग मिळकत (प्रत्येकी रु. १० चे मूल्य)			1 10 10	11140.14				11110.40
	(चालू आणि बंद प्रचलनाकरिता)								
	-बेसिक आणि डायल्युटेड :	2.86	80.5	7.94	१२.६३	2.86	7.68	7.94	१२.६२

. . कंपनीच्या वरील अलेखापरिक्षीत स्टॅंडअलोन आणि कन्सोलिडिटेड निष्कर्षाचे लेखापरीक्षा समितीकडून मान्यतेसाठी पुनर्विलोकन करण्यात आलेले आहे आणि सदर निष्कर्षाची शिफारस करण्यात आलेली आहे व संचालक मंडळाने व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे दिनांक ०६ ऑगस्ट, २०२० रोजी आयोजित केलेल्या त्यांच्या बैठकीमध्ये सदर निष्कर्षांस मान्यता दिलेली आहे. संविधिमान्य लेखापरीक्षकांनी सेबी (सूचिबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ चा विनियम ३३ अन्वये दिनांक ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीपर्यंतच्या कंपनीच्या अलेखापरिक्षीत स्टॅंडअलोन आणि कन्सोलिङिटेड वित्तीय निष्कर्षाचे मर्यादीत पुनर्विलोकन केलेले आहे. संविधिमान्य लेखापरीक्षकांनी या निष्कर्षांवर असुधारित आढावा अभिप्राय व्यक्त केलेला आहे.

. मागील वर्षाच्या अंतिम तिमाहीची आकडेवारी हि संपर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि संबंधित आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत वर्षापासन आजपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल् आकडेवारी यांच्यामधील संतलित आकडेवारी आहे. . सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनयम, २०१३ चे कलम १३३ अन्वये विहित केलेल्या मान्यता आणि त्यामध्ये नमुद केलेली मोजमापाची तत्वे तसेच त्याअंतर्गत निर्गमित केलेली संबद्ध नियमावली आणि भारतामध्ये

सर्वसाधारण मान्य केलेल्या अन्य लेखांकन तत्वांच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत.

जगभरातील आणि भारतातील कोरोना (कोव्हीड-१९) च्या या वैश्विक महामारीमुळे आर्थिक कामकाजांमध्ये महत्वाच्या अडचणी येत आहेत आणि त्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार आहे. कंपनीने कोरोन (कोव्हीड-१९) च्या वैश्विक महामारीचा प्रभाव निष्प्रभ करण्यासाठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षा राखण्यासाठी आणि सुदूर कामकाज, सामाजिक अंतर व कार्यालयीन जागेचे सॅनिटायझेशन करणे इत्यादींच्या समावेशासह किमान व्यत्यानिशी व्यावसायिक सातत्याची हमी बाळगण्यासाठी काही उपायांचा अवलंब केलेला आहे. चाल वर्षादरम्यानच्या कंपनीच्या कामकाजावर आणि महसली प्राप्तीवर कोव्हीड-१९ च्य प्रादुर्भावामुळे दुष्परिणाम झालेला आहे आणि म्हणून ती मागील तिमाहीच्या आकडेवारीशी तुलनीय नाही. कंपनीने आपल्या मतांच्या वसूली योग्य मूल्यांचे निर्धारण, महसूलावरील आघात, खर्च, आगामी रोख प्रक्षेप, मुख्य प्रावकलने यांच्या समावेशासह या अलेखापरीक्षित स्टॅंडअलोन आणि कन्सोलिङिटेड निष्कर्षाच्या मंजूरीच्या तारखेपर्यंत अंतर्गत आणि बाह्य माहितीच्या आधारे व भविष्यातील आर्थिक परिस्थितीच्या चालु दर्शकाच आधारे अलेखापरीक्षित स्टॅंडअलोन आणि कन्सोलिडिटेड वित्तीय विवरणे तयार करताना कोव्हीड-१९ च्या वैश्विक महामारीचा प्रभावाची श्यकता विचारात घेतलेली आहे मान्यता दिलेल्या अलेखापरीक्षित स्टॅंडअलो आणि कन्सोलिडिटेड वित्तीय विवरणांवरील कोव्हीड-१९ च्या वैश्विक महामारीचा प्रभाव वेगळा असु शकतो. कंपनी कोव्हीड-१९ च्या वैश्विक महामारीवर काळजीपूर्वक लक्ष देईल आणि पुन्हा पुन्हा मुल्यांकन करु

कंपनीच्या आर्थिक स्थितीवर आणि आर्थिक कामगिरीवरील आघाताला सतर्कतेने प्रतिसाद देईल. . कंपनीचे कामकाज एकाच विभागापुरते म्हणजेच रसायनांचे उत्पादन आणि विक्री पुरतेच मर्यादीत असल्यामुळे प्रवर्तनिय विभागावरील आयएनडीएएस १०८ची विभागावर प्रकटीकरण आवश्यकता कंपनीला लागु नाही. . सुचिबद्धता नियमावली २०१५ चा विनियम ४७(२) च्या आवश्यकतेनुसार सदर निष्कर्ष बीएसई लिमिटेडच्या (युआरएल: www.bseindia.com/corporates) या संकेतस्थळावर आणि कंपनीच्या ( युआरएल धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड सार्ठ

मुंबई 🕫 ऑगस्ट, २०२०

(बी. एल. गोकुळदास) यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकार

(Rs. in lakhs

Sd/- Amit Agrawal

Managing Director - DIN: 00169061

कन्मोलिडिटेड



# Nippon Life India Asset Management Limited

(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • www.nipponindiamf.com

NOTICE NO. 45

Record Date August 13, 2020

MUTUAL

# **DIVIDEND DECLARATION**

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with August 13, 2020 as the record date: Dividend

Name of the Scheme(s)	(₹ per unit)*	06, 2020 (₹ per unit)
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund X - Plan A - Dividend Option	Entire distributable surplus available in	12.0649
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund X - Plan A - Direct Plan - Dividend Option	the schemes as on the Record date	12.4178

\*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable. Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout,

and statutory levy, if any. For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in

the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme as on record date.

All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai

August 07, 2020

**Authorised Signatory** 

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

# KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738 Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi,

Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30™ JUNE, 2020

(As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

		Quarte	Year Ended		
Sr. No.	Particulars	30/06/2020	31/03/2020	30/06/2019	31/03/2020
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from Operations	5.24	5.24	4.65	20.08
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional Items and / or Extraordinary Items)	1.71	(1.31)	0.79	1.47
3,	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	1.71	(1.31)	0.79	1.47
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary Items)	1.32	(1.01)	0.59	1.34
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	1.32	(1.01)	0.59	1.34
6,	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	4	-	4	(238.89)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised  1. Basic	0.003	-0.002	0.001	0,003

2. Diluted NOTES:

 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the first quarter ended 30" June, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com). The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed

1. The above Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30° June, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 7th August, 2020.

4. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the first quarter ended 30" June. 2020 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Date: 07/08/2020

REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL Ids :

under Section 133 of the Companies Act. 2013.

Pursuant to the circulars issued by the MCA and SEBI stating the requirement of conducting AGM in the FY. 2020-2021 through Video Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and in order to effectively communicate the necessary informations related to AGM of the Company to the Shareholders, the Company hereby request to the all the shareholders to kindly update their respective E-Mail IDs and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company in the form and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

# SAMYAK INTERNATIONAL LTD.

Regd.Office:- A/12-10, "APURVA" L.B.S. Marg, Mulund (W), MUMBAI-400080 (M.H) CIN: L67120MH1994PLC225907

E-mail Id :- sudhirsjain@yahoo.co.in Website :- www.samyakinternational.in Audited Standalone and Consolidated Financial Result for the year ended March 31 2020.

		STANDALONE					CONSOLIDATED					
S. No.	Particulars		Quarter ende	uarter ended		year ended		Quarter ended			year ended	
ï		31/03/2020	31/12/2019	31/03/2020	31/03/2020	31/03/2019	31/03/2020	31/12/2019	31/03/2019	31/03/2020	31/03/2019	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	342.56	133.25	391.15	762,26	1994.57	1050.80	627.03	1283.90	2419.55	4392,31	
2.	Net Profit for the period(before Tax, Exceptional Items)	(41.82)	5.25	23.30	(26.29)	28.41	(109.44)	0.15	(29.70)	(126.99)	(9.29)	
3.	Net Profit for the period after tax (after tax & Exceptional items))	(38,31)	4.25	3.76	(24.78)	8.87	(105.15)	(1.35)	(49.24)	(125.70)	(30.93)	
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(51.10)	4.25	3067.95	(37.57)	3073.06	(119.16)	(1.35)	3014.95	(139.71)	3033.26	
5.	Equity Share Capital	624.72	624.72	624.72	624.72	624.72	624.72	624,72	624.72	624.72	624.72	
6.	Earnings Per Share (of Rs. 1/- each:											
	1. Basic:	(0.82)	0.07	49.11	(0.60)	49.19	(1.91)	(0.02)	48.26	(2.24)	48.55	
	2. Diluted:	(0.82)	0.07	49.11	(0.60)	49.19	(1.91)	(0.02)	48.26	(2.24)	48,55	

The above Result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 30,2020.

2. The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the year ended 31" March 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disciosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of the BSE(Bombay Stock Exchange) Website- www.bseindia.com The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs from 1" April, 2017 with a transition date of 1" April, 2016 and accordingly these financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally

. The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of afooinote. 5. Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Place: Indore Date: 31/07/2020

By Ordre of the Board for Samayak International Ltd

S/d Sunit Jain Chairman and Managing director (DIN: 06924372)

GOPIKA # 0731-2540490

Place: Ahmedabad

## (HYDRAULIC ENGINEERS DEPARTMENT)

#### e-Tender Notice

The Commissioner of MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI invites online tender from the firms dealing in the line on Percentage / Item Rate Basis in three packet system for the work detailed below -

Tender Document No.	7100179844
Name of Organization	Municipal Corporation of Greater Mumbai
Subject	S.I.T.C. of 3 nos, of submersible pump sets with allied works in newly constructed pump room with servicing and refixing of existing pumpsets and Operation & Maintenance of 7 nos, of submersible pump sets at Sonu Bhoir & Kailash Nagar pumping station, Konkanipada. Dahisar (E) in R/North Ward.
Cost of Tender	Rs. 2520/- (Rs. 2400 + GST @ 5% Rs. 120)
Cost of E-Tender (Estimated Cost)	Not applicable as Item rate tender
Bid Security Deposit/ EMD	Rs. 26,200/-
Date of issue and sale of tender	07/08/2020 from 11:00 Hrs.
Last date & time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit	25/08/2020 upto 15:50 Hrs.
Submission of Packet A, B & Packet C (Online)	25/08/2020 upto 16:00 Hrs.
Pre-Bid Meeting	Not Applicable
Opening of Packet A	25/08/2020 after 16.05 Hrs.
Opening of Packet B	25/08/2020 after 16:10 Hrs.
Opening of Packet C & Folder 'C' (Commercial Packet)	04/09/2020 after 15:00 Hrs.
Website	http://portal.mcgm.gov.in
Address for communication	Assistant Engineer Water Work (Maint.) Western Suburb/North, Municipal Market Bldg. opp. to Pawandham temple, Mahavir Nagar, Near Harmony Tower, Borivali (West), Mumbai - 400 092.
Venue for opening of bid	Online in Office of Assistant Engineer Water Work (Maint.) Western Suburb/North, Municipal Market Bldg. opp. to Pawandham temple, Mahavir Nagar, Near Harmony Tower, Borivali

#### This tender document is not transferable.

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or al the application received for above subject without assigning any reason thereof.

Dy. Hydraulic Engineer (Maintenance)

PRO/491/ADV/2020-21

()叠()

MCGM HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m. FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & shelters

#### OFFICE OF THE DIVISIONAL PROJECT ENGINEER PUBLIC WORKS DEPARTMENT, PIU ANUPPUR (M.P.) E-mail:-piuanuppur@gmail.com

NO./CENTRALISED E- TENDERING/PIU/2020/734

ANUPPUR, DATE: 31-07-2020 APD, PWD, (PIU) ZONE - REWA NIT No. 19/2020/CENTRALISED TENDERING/APD/PIU/3635 REWA, DATE 29-07-2020 Online bids for the following works are invited from registered contractors and firms of repute fulfilling registration criteria.

S. No.	Tender Portal ID	Name of work	District	Probable Amount Contract (Rs. in lakh)	Earnest Money Deposit (EMD) (in Rs.)	Cost of Bid Document ( in Rs. )	Period of completion (in months i/c Rainy Season )	90% Incumbrance Free Land Available And MOU Signed
1	2	3	4	5	6	7	8	9
î	2020_PWPIU_ 100241_1	SUPERVISION AND QUALITY CONTROL CONSULTANCY SERVICES FOR CONSTRUCTION OF VARIOUS BUILDINGS UNDER DPE PWD PIU ANUPPUR DISTRICT- ANUPPUR MADHYA PRADESH (FIRST CALL).	ANUPPUR	3689.36	110681.00	12500.00	24 Months (Including rainy season)	Land Available and MOU Signed

All details relating to the Bid Document (s) can be viewed and downloaded free of cost from the website http://mptenders.gov.in

- Bid Document (s) can be purchased after making online payment of portal fees through Credit/Debit/Cash Card/internet Banking.

  The Bid Document (s) can be purchased after making online payment of portal fees through Credit/Debit/Cash Card/internet Banking.

  The Bid Document (s) can be purchased only online from 9:00 AM (time) 30-07-2020 (date) to 06.00 PM (time) 14-08-2020 (date). Other key dates may be seen in Bid Data
- Amendment (s) to NIT, if any, shall be published on website only, and not in newspaper,

DIVISIONAL PROJECT ENGINEER PWD PIU ANUPPUR (M.P.

PUBLIC NOTICE

G12913

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my clients that M/s. Sunita Die Parts Private Limited through its Directors (1) Mr. Kumar Bihari Pandey, (2) Uma Sanjay Pandey & (3) Neeta Kumar Pandey are the lawful owners of Land bearing Survey No. 66, Hissa No. 42, Area 10.03.00 (R. Sq. Mtrs.) Assessment 0.75 (Rs. Paise) situated a Village Waliv, Taluka Vasai, District Palghar. (hereinafter referred to as the 'Said Land'). My clients are intending to purchase the said land from above named owners, so it is hereby requested that if any person and or institution have any claim or right, title or interest over abovementioned property shall raise objection at the address given below within 15 days from the date of publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction shall be done in my client's name.

Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House, Stella, Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401 202.

Date: 08.08.2020 Place: Vasai

#### **ELEGANT MARBLES AND GRANI INDUSTRIES LIMITED** Registered Office: E-7/9, RICCO Industrial Area Abu Road, 307026, Rajas

CIN: L14101RJ1984PLC003134 Tel: 24939676/24960771/24911144 Fax: 91-22-24930782 E-mail: elegantmarbles@gmail.com website: www.elegantr

## NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the Thirty-Fifth Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on September 03, 2020 at 09.00 a.m. at the Registered Office of the Company at E-7/9, RilCO Industrial Area, Abu Road-307 026, Rajasthan to transact the pusiness as set forth in the Notice of the AGM.

The Integrated Annual Report for the financial year 2019-20 including the Notice convening the AGM has been sent to the members of the Company electronically to those members who have registered their e-mail address with the Depositories/Companies. The said Annua Report is available on the Company's website and also available for inspection at the Registered Office of the Company on all working days during business hours up to the date of the Meeting.

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Friday, August 28, 2020 to Thursday, September 03, 2020 (both days inclusive) for the purpose of 35th AGM of the Company.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-outing"). The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote a-voting"). The Company has angaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the Agency to provide e-voting facility.

The communication relating to remote e-voting is given in the Notice convening the AGM uploaded on the website of the Company at www.elegantmarbles.com and on the CDSL at www.evotingindia.com. Members are requested to further note the following a) The remote e-voting facility shall commence on Monday, August 31, 2020 at 09:00 a.m and end on Wednesday, September 02, 2020 at 05:00 p.m. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the aforesaid date and time.

Joby on the arrives and act and must be designed in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date, i.e., Thursday, August 27, 2020 only shall be entitled to avail the facility of emote e-voting / voting at the Meeting.

c) A person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGN

to A person who becomes member of the Company and to displace of the Notice of the AGM, and exercise his right to vote by remote e-voting.

d) Facility of voting through Poll paper will be made available at the AGM and members attending the Meeting, who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the Meeting through poll.

e) The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting out shall not be entitled to cast their vote(s) again.

Any queries/grievances relating to remote a-voting may be addressed to the Company a Elegant House, Raghuvanshi Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbiai-400 013, Phone No. 0222496077.

narbles@gmail.com. By Order of the Board of Directo

Place: Mumbai Date: August 07, 2020 Rajesh Agrawal Chairman and Managing Director PUBLIC NOTICE

On behalf of my clients, Mr. Vidyadhar V. Kulkami, Mr. Vijaykumar G. Kulkami and Mrs. Akanksha V. Kulkami having address at G5, Ornate Blossoms, Dadar, Mumbai 400028 nereinafter referred to as the said purchasers), I hereby give notice that: One Smt. Asavari Milind Sakhardande (hereinafter referred to as the Vendor) is the owner

of all that Residential Flat bearing no. 301, admeasuring 476 sq. fts. carpet area, on the third floor, in the building known as "Suraj Eleganza-I", situated at Pitambar Lane, Mahim Mumbai - 400016 and situated on the property bearing Final Plot no. 470, C.S. No. 1/830 of Mahim Division alongwith all incidental rights attached to the said Flat no. 301. (hereinafter referred to as "the Said Flat/Premises") and member holding FIVE fully paid-up Shares of Rs. FIFTY each numbered from 196 to 200 both inclusive vide Share Certificate no. 40 dated 28/10/2007 and entitled to Member's Register No. 40 of Suraj Eleganza - i Cooperative Housing Society Ltd. (hereinafter referred to as the said Shares).

The said Vendor is desirous of assigning/transferring all her rights, title and interest and possession in the said Flat and the said Shares and all incidental rights attached to the said Flat unto and in favour of the Purchasers.

The Vendor has represented to the Purchasers that the Vendor has lost the chain of title Documents mentioned herein below and other intervening/corresponding docume respect of the previous sale transactions in respect of the said Flat and the same could no be found after due and diligent search viz.
a) Original Agreement dated 20/02/2004 entered into between the then Builders M/S.

SURAJ ESTATE DEVELOPERS PRIVATE LTD. and Mr. Sanjay Laxman Rane & Mrs. Sujata Sanjay Rane bearing Serial No. BBE-2/1229/2004 dated 21/02/2004 and; b) Original Agreement dated 21/02/2005 made between Mr. Sanjay Laxman Rane & Mrs Sujata Sanjay Rane and Mr. Amit Devendra Vagal & Mrs. Neha Amit Vagal bearing

Serial No. BBE-2/1642/2005 dated 22/02/2005. Any person or persons having any objection or right, title, interest or claim by way of inheritance, succession, mortgage, transfer, lien exchange, gift, trust, charge, or in any manner whatsoever interest in aforesaid Flat and the said Shares, must give notice in writing along with such documentary evidence stating/raising their claim within 14 Days from the date of issue of this Notice to the undersigned at the address mentioned below.

Objections received thereafter will not be entertained and the Purchasers shall presum that there are no such objections and the Purchasers shall be free to execute and registe the Agreement of Sale/Assignment and/or Sale Deed in respect of the said Flat and the said Shares and take the possession of the said Flat and use the same for the Purchaser bonafide residence and personal use as absolute owners thereof. Advocate High Cour

Office Address : Chamber No.3, Office No.26, 2nd Floor, 32, Raja Bahadur Compound, Next to Bombay Stock Exchange, Ambalal Doshi Marg, Mumbal - 400023. Email: prasadpage@yahoo.com | Cell No. : 9820342642

#### THE DHARAMSI MORARJI CHEMICAL COMPANY LIMITED

(CIN: L24110MH1919PLC000564) Regd office: Prospect Chambers, 317/321, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001

(West), Mumbai - 400 092,

Telephone: -022 22048881-2-3, Email ID: corporate@dmcc.com, Website: www.dmcc.com

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2020

		STANDALONE				CONSOLIDATED			
Sr.	Same and	Quarter Ended Unaudited		Year Ended Audited	Quarter Ended Unaudited			Year Ended Audited	
No.	Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
			(See note 2)		10000	10.00	(See note 2)		
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	3951.38	5208,17	5628.02	19387.89	3953,49	5208,29	5628.87	19389,58
3	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	605.84	695.25	937.95	2588.97	605.16	693.97	937.29	2585.21
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	605.84	695,25	937.95	2588.97	605.16	693.97	937.29	2585.21
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	543.34	682.91	735.75	3149.30	542.66	682.39	735.09	3146.30
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	515.00	729.75	736,99	3204.29	514,33	729.23	736.32	3201.29
7	Equity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown	2493.99	2493.99	2493,99	2493.99	2493.99	2493.99	2493.99	2493.99
3	in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face Value of Rs. 10./- each) (for continuing and discontinued operations)			200	11967.96	00.5			11994.34
	-Basic & Diluted	2.18	2.74	2.95	12.63	2.18	2.74	2.95	12.62

The above unaudited standalone and consolidated results of the Company have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 6" August, 2020 by video conferencing. The Statutory Auditors have carried out a limited review of the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter ended 30" June, 2020, in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The Statutory Auditors have expressed an unmodified review opinion on these results. The figures of the last quarter of the previous year are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year-to-date figures up t

the third quarter of the respective financial years. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles stated therein, prescribed under section 133 of the Companies Act, 201 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

The outbreak of corona virus (Covid-19) pandemic globally and in India is causing significant disturbance and slowdown of economic activity. The company has adopted measure to curb the impact of covid-19 pandemic to protect the health of its employee's and ensure business continuity with minimal disruption including remote working, maintaining socia distancing, sanitisation of workplaces, etc. The Company operations and revenue during the current quarter were impacted due to Covid-19 and hence it is not comparable with the previous quarters. The Company has taken into account the possible impact of COVID-19 in preparation of the unaudited standalone and consolidated financial statements including its assessment of recoverable value of its assets, impact on revenues and cost, future cash flow projections, and key estimates, based on internal and external information upto the date of approval of these unaudited standalone and consolidated financial results and current indicators of future economic conditions. The impact of Covid-19 on the unaudited standalone and consolidated financial statements as approved may be different. The Company will continue to pay close attention to the development of Covid-19, and will further evaluate and actively respond to such impact on the financial position and financial performance of the Company.

The operations of the company are limited to one segment, namely Manufacturing and Sale of Chemicals, the segment wise disclosure requirements of Ind AS 108 on Operating

In line with the requirements of Regulation 47 (2) of the Listing Regulations, 2015, the results are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com/corporates) and on the For The Dharamsi Morarii Chemical Co. Ltd

(B.L.Goculdas Managing Director, & Chief Executive Office

Mumbai, 6th August, 2020



## BAYER CROPSCIENCE LIMITED

(Registered Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane - 400 607, CIN: L24210MH1958PLC011173)

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

(₹ in Millions)

	Quarter Ended					
PARTICULARS	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020		
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED		
Total Income from Operations	12,278	4,587	9,504	36,094		
Net Profit from ordinary activities (before tax and exceptional item)	3,138	543	2,035	7,133		
Net Profit from ordinary activities before tax (after exceptional item)	3,126	257	1,777	5,831		
Net Profit from ordinary activities after tax (after exceptional item)	2,517	315	1,353	4,745		
Total Comprehensive Income for the period/ year	2,517	322	1,341	4,563		
Equity Share Capital	449	449	343	449		
Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance Sheet				25,276		
Earnings Per Share (of ₹ 10/- each) basic and diluted (*not annualised) (in ₹)	56,01*	7.01*	30.11*	105.58		

#### Note:

Place : Mumbai

Date : August 6, 2020

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended on June 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website - www.bseindia.com and on the Company's website www.bayer.in under investor relation section.

By Order of the Board

Rolf Hoffmann Executive Director & Chief Financial Officer DIN 08460583

#### TWIN ROSES TRADES & AGENCIES LIMITED Reod,Office: 147,14th Floor, Atlanta, Nariman Point, Mumbai 400 021

CIN: L51900MH1985PLC035214 · Website: www.trtal.org.in Extract of Unaudited Financial Results for the

quarter ended 30th June, 2020

(₹ in lakh, except per share data Quarter Year Quarter

SI. No.	Particulars	ended 30.06.2020	ended 31.03.2020	anded 30.06.2019
-		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1.	Total income from operations	0.00	0.00	0,00
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	0.97	4.40	1.11
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	0.97	4.40	1.11
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.12)	(0.57)	(0.20)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.12)	(0.57)	(0.20)
6.	Equity Share Capital	224.10	224.10	224.10
7.	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet		81.18	
8.	Earnings per Share (Face value of ₹ 10/- each) for continuing and discontinued operations			
	Basic	(0.01)	(0.03)	(0.01)
	Diluted	(0.01)	(0.03)	(0.01)

Results for the quarter ended 30th June, 2020 are in compliance with the Indian Account Standards (Ind-AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The figures of the corres

previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable . The Audit Committee has reviewed the above results. The Board of Directors at its meeting held of 6th August, 2020 approved the above results and its release. The Statutory Auditors of the Company

have carried out the Limited Review of the aforesaid Results. . The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended

30th June, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.trtal.org.in)

Place : Mumbai

6th August, 2020

For Twin Roses Trades & Agencies Limited

Rajendra N. Khona

#### VARUN MERCANTILE LIMITED Regd.Office: 147,14th Floor, Atlanta, Nariman Point, Mumbai 400 021.

CIN: L51909MH1985PLC321068 · Website: www.vml.org.in Extract of Unaudited Financial Results for the

quarter ended 30th June, 2020

(₹ in lakh, except per share data Quarter Year

SI. No.	Particulars	ended 30.06,2020	ended 31,03,2020	ended 30.06.2019
ш		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1.	Total income from operations	0.00	0.00	0.00
2,	Net Profit / (Loss) for the period before tax	1000		1000
	(before Exceptional and/or Extraordinary items)	3.91	15.91	1.26
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	The state of		100
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3.91	15.91	1.26
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	4150	0.33	45.40
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.89	7.32	(0.45)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	200	- 200	1
	and Other Comprehensive Income (after tax)]	1.89	7.32	(0.45)
6.	Equity Share Capital	199.20	199.20	199.20
7.	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet		302.70	
8.	Earnings per Share (Face value of ₹ 10/- each)			
	for continuing and discontinued operations	1000		
	Basic	0.09	0.37	(0.02)
	Diluted	0.09	0.37	(0.02)

Date: 08,08,2020

Place: Mumba

Results for the quarter ended 30th June, 2020 are in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The figures of the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable. The Audit Committee has reviewed the above results. The Board of Directors at its meeting held of

have carried out a Limited Review of the aforesaid Results. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended

30th June, 2020 filed with the Stock Exchange under and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Result for the quarter ended 30th June, 2020 are available on the Stock Exchange websit (www.bseindia.com) and Company's website (www.vml.org.in)

For Varun Mercantile Limited

Date: 6th August, 2020

Girish B. Shah

## KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2<sup>nd</sup> Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1<sup>st</sup> Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788

(As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30™ JUNE, 2020

Quarter ended (Standalone) Year Ended **Parliculars** 30/06/2020 31/03/2020 30/06/2019 31/03/202 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) Total income from Operations 5.24 5.24 4.65 20.08 2. Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional Items and / or Extraordinary Items) 1.71 (1.31)0.79 1.47 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional (1.31)items and / or Extraordinary items) 1.71 0.79 1.47 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional (1.01)1.34 items and / or Extraordinary items) 1.32 0.59 Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other 1.32 (1.01)0.59 1.34 Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 477.22 477.22 477.22 477.22 (Face Value of Rs. 1/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at (238.89)previous financial year Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 0.003 -0.0020.001 0.003 1. Basic 2. Diluted

NOTES:

Date : 07/08/2020

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the first quarter ended 30" June, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are

available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com). 2. The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed

under Section 133 of the Companies Act, 2013.

3. The above Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30<sup>th</sup> June, 2020 have been reviewed by the Audit Committee and approve by the Board of Directors at their respective meetings held on 7<sup>th</sup> August, 2020.
4. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the first quarter ended 30<sup>th</sup> June, 2020. The statutory violence of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

For, Kashyap Tele-Medicines Limited

On behalf of Board of Directors Sd/- Amit Agrawal Managing Director - DIN: 00169061

REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL Ids:

Pursuant to the circulars issued by the MCA and SEBI stating the requirement of conducting AGM in the F.Y. 2020-2021 through Video Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and in order to effectively communicate the necessar informations related to AGM of the Company to the Shareholders, the Company hereby request to the all the shareholders to kindly upda their respective E-Mail IDs and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company in the orm and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com)

(Rs. in Lakhs)



Shree Steel Wire Ropes Ltd

CIN: L45202MH1992PLC067466 Regd. Office: 183-185, K.I.D.C. Ind. Area, Village-Dheku. Tal.- Khalapur, Dist.- Raigad, Khopoli -410203 Email: compliances@sswrl.com, Tel. No. 022-6739 9999

Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Register of the Company will remain closed from 18th August, 2020 to 25th August, 2020 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting to be held on 25th August, 2020 at 9:00 am at the Registered Office of the Company to transact the business as set out in the Notice convening the Meeting posted/sent electronically to the Shareholders of the Company. E-voting date and time: 22nd August, 2020 (From 9:00 AM) to 24th August, 2020

Date :31st July, 2020 Place : Khopol

(Up to 5:00 PM)

For Shree Steel Wire Ropes Limited **Anand Dubey** Company Secretary

By Order of the Board

WALCHAND PEOPLEFIRST LTD. CIN : L7414DMH1920PLC000791

Regd. Address : 1º Floor, Construction House, 5-Walchand Hirschand Merg,
Ballard Estate, Mumbai 400001, Maharashtra, India
Tel. No. : 022-6781 8181 fax No.; 022-2261 1574

Email : kajal@walchandgroup.com Website : www.walchandgeoplefinst.com

		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Vear anded
Sr.	Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
No.		Unsudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	117.33	446.47	438.71	2,224.93
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(104.14)	(8.67)	(118.31)	99.90
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(104.14)	(8.67)	(118.31)	99.90
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(77.29)	(2.59)	(125.99)	40.95
5	Total Comprehensive income for the period (after tax)	(78.30)	(2.93)	(126.91)	37.85
6	Paid up Equity Share Capital - Face Value ₹ 10/- each	290,39	290,39	290,39	290,39
7	Earnings Per Share (Before extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic & Diluted for the period : (In ₹)	(2.66)	(0.09)	(4.34)	1.41
	Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic & Diluted for the period : (In ₹)	(2.66)	(0.09)	(4.34)	1.41

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulation 2015. The full format of the quarterly financial results is available on the stock exchang website www.bseindia.com and Company's website www.walchandpeoplefirst.com 2 The above results for the quarter ended June 30, 2020 have been reviewed by the Audit Commit

and were taken on record by the Board of Directors at its meeting held on July 29, 2020. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Ac

Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 an other recognised accounting practices and policies to the extent applicable During the quarter, the Company has terminated lease agreements for Gurgaon, Pune an Bangalore locations. Accordingly the corresponding "Right to use Asset" and "Lease Liability recognized under IND-AS 116 have been reversed resulting in credit of ₹ 25.58 Lakhs included

under Other Income & reversal of deferred tax Asset of ₹ 6.44 Lakhs. global pandemic. The Company is taking effective steps to put in place digital training modules an has also significantly reduced the operating costs. The management will continue to closely monitor any material changes arising out of future economic conditions and impact on its business.

The company has a single segment namely "Training". Therefore the company's business does neall under different operating segments as defined by Ind AS-108.

Previous quarter / previous period figures have been regrouped / rearranged wherever necessar By the order of the Boar (PALLAVI JHA Managing Director DIN No. 00068483

Date : July 29, 2020

#### KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosun Regularions, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held or

riday 7th August, 2020 at III /R. Linner Floor, Survarath Complex, Panchwafi 1th ann Ambawar

ne Company for the first quarter ended 30" June, 2020 as per Regulation 33 of the SEBI (Listing)

bligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to transact any other busin By Order of the Board of Directors For Kashyap Tele-Medicines Limited

Amil Agrawai Managing Director - DIN: 00169061 REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL IDs:

ursuant to the circulars issued by the MGA and SEI stating the requirement of conducting AGM in the FV
020-2021 through video Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and
urder to effectively communicate the necessary informations related to AGM of the Company to the hareholders, the Company hereby request to the all the shareholders to kindly update their respective E-Ma Os and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Comp of the form and manner as placed on the website of the Company <u>(www.</u>kashyaptele-medicines.com).

K K FINCORP LIMITED

use, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400 063 CIN L65990MH1981PLC023696 Extract of Consolidated Audited Results for the quarter ended 31st March, 2020

SI. No.	Particulars	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Year ended 31-03-2020 (Audited)	Quarter ended 31-03-2019 (Audited)
1	Total Income from Operations	21.71	24.78	12,95
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	19.04	31.94	15.09
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	19.04	31.94	15.09
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	12.90	28.60	12,40
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(125.62)	(276.92)	(76.51)
6	Equity Share Capital	560.00	560.00	560.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020		433.16	
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and			

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com 2. Key unaudited standlone financial information of the information of the company as under

0.23

0.23

0.51

Particulars Quarter ended ended ended 31-03-2020 31-03-2020 31-03-2019 (Audited) (Audited) Total Income 24.78 12.9 Profit before Tax 17.05 4.67 9.42

1.33 rofit after Tax 10.91 On Behalf of Board of Directors (SHIV KUMAR SHARMA) Mumbai, JULY 30, 2020

## EXCEL REALTY N INFRA LIMITED

(Formerly known as Excel Infoways Limited) Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 53. Tel: 022-26394246, Fax: 022-26394248 Email: cs@excel-infoways.com Website: http://www.excel-infoways.com CIN-L45400MH2003PLC138568 Authorized capital Rs. 100.00,00,000 Paid up capital - Rs. 94,04,63,370

#### NOTICE

Notice is hereby given pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 that the 2/2020-2021 meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, August 7, 2020 to consider and approve, the un-audited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2020 and other matters The Notice of the Board Meeting and further

details will also be available on the Company's website at www.excel-infoways.com and are also available on the stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com For Excel Realty N Infra Limited

Pooja Mane Place: Mumbai Company Secretary Date: 30/07/2020

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to public at large that my clients have agreed to purchase from Mr. Samir Chandrakant Doshi permanently residing at 25, Station Road, Morgan Ville, N. J., 07751, USA a residential flat no. 202 admeasuring 640 square feet built up area on the 2" floor of the building known as "Dun Apartment" situated at 225/227, Javaji Dadaji Road, Tardeo, Mumbai 400007 bearing Cadestra Survey no. 313 of Tardeo Division as owner thereof and 5 shares bearing distinctive no. 36 to 40 under share certificate no. 8 issued by Dun Cooperative Housing Society Limited for consideration and upon the terms and conditions agreed by my clients with the owner Samir Chandrakant Doshi. It has been represented by the said owner Samir Chandrakant Doshi that he does not have in his possession the original Agreement dated 18.06.1981 made between M/s Malka Construction Company and Mr. Suresh G. Shah as the builders and the original first purchasers (1) Mr. J. B. Shah and (2) Mrs. Revaben Bhogilal Shah as the Purchasers. Except for the said Agreement the said owner is having all other documents of title relating to the said flat including

the original share certificate. All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said flat or the said shares or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at 407. Panchasheel, 'C' Road, P.M. Shukla Marg, Marine Drive, Mumbai-400020 of any such claim, accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and my clients shall proceed to complete the Dated 31st day of July 2020.

Mrs. Chhaya K. Virani Advocate and Solicitor

28th July, 2020

SPICE ISLANDS APPARELS LTD.

(Govt. Recognised Export House) Regd.Office: Unit 3043-3048, 3<sup>et</sup> Floor, Bhandup Industrial Estate Pannalal Silk Mills Compd,

2. Diluted

L.B.S Marg, Bhandup (W), Mumbai-400078
Admin, Office: 125-A, Mittal Towers, 12\* Floor, A-Wing, 210 Nariman Point, Mumbai-400021.India.
□ Phone: +91-22-6740 0800, 2282 3128 □ Fax: +91 (22) 2282 6167
□ Website: www.spiceislandsappareIslimited.com □ CIN: L17121MH1988PLC050197

Statement of Audited Financial Results For the Quarter and Year Ended March 31, 2020
Prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS)

16.7	PARTICULARS	31.03.2020	ter Ended			
1			31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
16.7		Audited	UnAudited	Audited	Audited	Audited
- 13	Income		17.00	2.7.57	1 707	North Co.
	Revenue from operations	445.48	314.80	483,90	1,563.70	1,703.44
13	Other Income	18.87	19.66	10.85	49.77	55.96
	Total Income	464.35	334.45	494.75	1613.47	1,759.40
2	Expenses		H-11-H		7. 97	1900
	Cost of materials consumed	168.62	195.46	301.93	864.83	928.99
	Purchase of stock in trade	10.0		1 6 0	75.4	65.67
	Change in inventories of finished goods, stock in trade	22.28	19.42	14.36	4.17	(4.11)
	Employee benefit expenses	51.71	51.89	228.04	258.34	414.06
	Finance costs	6.52	3,57	2.58	18.06	35.90
	Depreciation and amortisation	13.17	7.03	10.99	39.19	47,51
	Other Expenses	207.23	149.78	85.45	716.53	795.35
	Total Expenses	469.53	427,16	643.35	1,901.12	2,217.70
	Profit/(Loss) before exceptional items and Tax	(5,18)	(92.71)	(148.60)	(287.65)	(458.31)
	Exceptional Items-Others Gain/(Loss)	(8.77)	Sec. 55	A	(8.77)	W. 32 3. W.
	Profit/(Loss) before Tax	(13.94)	(92.71)	(148.60)	(296.42)	(458.31)
	Tax Expenses	.0099	100		4.000	0.000
	Deffered Taxes asset/(liability)	10.99	2.49	42.06	2.89	67.30
	Profit/(Loss) for the period from Continuing operations Other Comprehensive Income(net of income tax)	(2.97)	(90.22)	(106.54)	(293.53)	(391.01)
	A Items that will not be reclassified to profit or loss	(0.20)		(1.76)	(0.20)	(2.00)
3	B Items that will be reclassified to profit or loss.	1257	15		1000	1
	Total other Comprehensive Income	(0.20)		(1.76)	(0.20)	(2.00)
10	Total Comprehensive Income for the period	(3.17)	(90.22)	(108.30)	(293.73)	(393.01)
	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10 per share)	430.00	430.00	430.00	430.00	430.00
- 0	Earnings per share (Equity shares ,par value Rs.10/- each)		03.75		100	
	Basic	(0.07)	(2.10)	(2.52)	(6.83)	(9.14)
-	Diluted (Below notes are integral part of financials )	(0.07)	(2,10)	(2.52)	(6.83)	(9.14)

## Audited Statement of Assets and Liabilities For the Quarter and Year Ended March 31, 2020 Prepared in compliance with the Indian Accounting Standards(Ind-AS)

PARTICULARS	For the period unded 31 March 2020 Audited	For the period ended 31 March 2019 Audited	PARTICULARS	For the period onded 31 March 2020 Audited	For the period ended 31 March 2019 Audited
ASSETS			<b>EQUITY &amp; LIABILITIES</b>		
Non-current assets	100000	-71.00	Equity	25000	
Property, Plant and Equipment	196.39	223.27	Equity share capital	430.00	430.00
Right of Use Asset	11.37		Other equity	-134.57	159.18
Intangible Assets	0.01	0.06	e at the second second	295.43	589.18
Financial assets	100	100000	LIABILITIES		110000
- Investments	16.97	28.51	Non-current liabilites		10.7
- Loans	7.87	15.68	Financial liabilities	302	34.65
- Other financial assets	-		- Borrowings	2.04	13.97
Non-Current Tax Assets	24.95	24.29	- Other financial liabilities	16.11	0.00
Deferred tax assets (Net)	67.42	64.54	Provisions	5.75	0.76
Other non-current assets	-	2.70	Deferred tax liabilities (Net)		111-2
	324.98	359.05	e	23.90	14.73
Current assets	10000		Current liabilities		100000000000000000000000000000000000000
Inventories	73.12	105.42	Financial liabilities	178.35	306.07
Financial assets		10000	- Borrowings - Trade and Other payables	178.30	306.07
- Investments	2.06	152.89	(a) Total outstanding dues of	3	100
- Trade receivable	112.46	225.15	creditors to micro	1	
- Loans	57.12	123.92	enterprises and small		
- Cash and Cash equivalents	91.76	75.79	enterprises	400	
- Other financial assets	3.25	1.92	(b) Total outstanding dues of	104.07	133,40
Current tax assets (Net)	1.14		creditors other than micro	151.51	100.74
Other current assets	139.60	112.77	enterprises and small		
Assets Held for Sale	33.73	33.73	enterprises		
	513.10	831.59	- Other financial liabilities	195.22	116.79
TOTAL	838.08	1190.64	Other current liabilities	39.33	25.48
7.50			Provisions	1.79	4.99
			Current tax liabilities (Net)	212.22	444.45
				518.76	586.73
				838.08	1190.64

Notes to the Statement of Audited Financial results for the quarter and year ended March 31, 2020

The results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards)Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

The above financial results have been reviewed by the Audit Committee of the board and subsequently approved by the Board Of Directors at its respective meetings held on 28th July, 2020. The results have been reviewed by the Statutory Auditor of the

Spice Island Apparel Limited (the Company) operates in a single business segments, of sale of garments. As such no furth

The Board has ceased its operations in Bengaluru and has decided to carry out the same from Company's other places of operations. This has been done with intention streamlining costs and revenue. Further, the net loss for the year has come down when compared to the previous year consequent to the cost cutting measures undertaken. The Company has a strong order book for the ensuing financial year. The Company is streamlining its manufacturing process and is also exploring the possibility of market expansion and eventually generate profit. Considering all the efforts undertaken and further efforts in the pipeline, the management is firm about the recoverability of the losses and earning profits in the subsequent years. Accordingly, the financials are prepared under going concern assumption

The Balance for the quarter ended March 31, 2020 and March 31, 2019 are the balancing figure between the audited figures in respect of full financial year and the unaudited published year to date figures up to the third quarter of the relevant financial year which were subject to limited review by the Statutory Auditor of the Company Previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary to conform to the prese

Effective 1st April, 2019, the Company adopted Ind AS 116, 'Leases' and applied the same to lease contracts exist April, 2019, with Right-of-Use asset recognised at an amount equal to the adjusted lease liability amounting to ₹ 11.37 Lakhs ne effect of adoption of the standard is not material on the results

COVID-19 has caused significant disruptions to businesses across India. The management has considered the possib effects, if any, that may impact the carrying amounts of inventories, receivables and intangibles. In making the assumptions and estimates relating to the uncertainties as at the balance sheet date in relation to the recoverable amounts, the management ha equent events, internal and external information and evaluated economic conditions prevailing as at the dat of approval of these financials results. The management expects no impairment to the carrying amounts of these assets. The management will continue to closely

monitor any changes to future economic conditions and assess its impact on the ope For and on behalf of Board of Directors of

Spice Islands Appareis Ltd

SI.

(Rs. in Lakhs)

0.22

**REMI SECURITIES LIMITED** 

regaon (East), Mumbai - 400 063 CIN-L65990MH1973PLC016601 Extract of Consolidated Audited Results for the quarter ended 31st March, 2020 (Rs. in Lakhs)

Quarter

No.	T at togist a	ended 31-03-2020 (Audited)	ended 31-03-2020 (Audited)	ended 31-03-2019 (Audited)		
1	Total Income from Operations	19.99	61.08	20.81		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(88.08)	9.78	25.39		
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(60.88)	9.78	25.39		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(67.07)	(6.53)	20.48		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(347.14)	(543.04)	(73.96)		
6	Equity Share Capital	200.00	200.00	200.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020	2007.94				
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic 2. Diluted	(3.35) (3.35)	(0.33) (0.33)	1.02 1.02		

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

2. Key unaudited standlone financial information of the company as under

Particulars	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Year ended 31-03-2020 (Audited)	Quarter ended 31-03-2019 (Audited)			
ntal Income	19.99	61.08	20.81			
ofit before Tax	(58.57)	(7.73)	20.59			
ofit after Tax	(64.75)	(24.03)	15.68			
umbal, JLY 30, 2020	On Behalf of Board of Direc (SANJAY MAHESHW. 20 Whole - Time - Dire					

**BAJRANG FINANCE LIMITED** 

use, Plot No.11, Cama Ind (East), Mumbai - 400 063 CIN-L65990MH1971PLC015344 Extract of Consolidated Audited Results for the quarter ended 31st March, 2020

SI. Vo.	Particulars	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Year ended 31-03-2020 (Audited)	Quarter ended 31-03-2019 (Audited)
1	Total Income from Operations	201.27	233.09	10.91
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	193.62	209.81	8.92
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	193,62	209.81	8,92
1	Net Profit / (Loss) for the period affer tax (affer Exceptional items)	99.71	112.93	8.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	91.74	106.42	12.58
3	Equity Share Capital	180.00	180.00	180.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020		2177.11	
3	Earnings Per Share (of Rs.10)- each) (for continuing and discontinued operations) - 1, Basic 2, Diluted	5,54 5,54	6.27 6.27	6.27 0.46

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed th the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

Particulars	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Year ended 31-03-2020 (Audited)	Quarter ended 31-03-2019 (Audited)
otal Income	201.27	233.09	10.91
rofit before Tax	195.11	205.37	4.61
rofit after Tax	101,20	108,49	3.93
lumbal, ULY 30, 2020		Behalf of Board abir Jawalapra Whole - Ti	

#### AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. CIN L34103MH1949PLC326977

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2020

(Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 31.03.2020 Audited	Year Ended 31.03.2020 Audited	Quarter Ended 31.03.2019 Audited	Year Ended 31.03.2019 Audited
1. Total Income from operations	4.25	17.52	5.89	44.33
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(23.08)	1,516.91	37.53	(44.63)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(23.08)	1,516.91	37.53	(44.63)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(21.92)	1,096.49	39.48	(42.66)
5. Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss) for the period after tax and other Comprehensive Income after tax)	(21.66)	1,096.55	39.27	(42.93)
6. Equity Share Capital	48.18	48.18	48.18	48.18
7. Reserves excluding revaluation reserve as per audited balance sheet of previous accounting year		(1,554.22)		(1,511.29)
8. Earnings Per Share (of Rs. 1/- each) - Basic & diluted ( not annualised )	(0.46)	22.76	0.82	(0.89)

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2020 are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on the company's website www.apimumbai.com. By order of the Board,

**Devesh Bhatt** Director DIN: 08225392

Dated: 29th July, 2020

Mumbai.

THE GREAT EASTERN SHIPPING CO. LTD. Regd. Office: Ocean House, 134 - A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018.

CIN No.: L35110MH1948PLC006472; Tel. No.: +91 (22) 66613000; Fax No.: +91 (22) 24925900 Website: www.greatship.com; Email: corp\_comm@greatship.com

## STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

	ALONE	STAND			1	IDATED	CONSOL	
Year Ended	led	Quarter End	Y.	Particulars	Year Ended	ed	uarter End	0
31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	Particulars	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020
(AUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)		(AUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)
2870.76	589.70	809.19	905.47	Total income from operations	3686.73	782.59	1009.25	1068,37
319,53	(39,21)	9,29	478.68	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extra ordinary items)	235.03	(35.56)	(60.89)	476.16
280.69	(50.21)	(12.55)	465,27	Net Profit/(Loss) for the period (after tax, Exceptional and/or Extra ordinary items)	207,14	(53.96)	(50.68)	467.74
282,82	(58,07)	11.98	472.66	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax))	267.45	(54.39)	(15.05)	472.81
146.97	150.26	146.97	146.97	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- per share)	146.97	150.26	146,97	146.97
4920.08				Reserves excluding revaluation reserves	6648.67			
				Earnings per share (of ₹ 10 each) (not annualised for the quarter) (in Rupees)				
18.89	(3.33)	(0.85)	31.66	(a) Basic	13.94	(3.58)	(3.45)	31.83
18.85	(3,33)	(0.85)	31.60	(b) Diluted	13.91	(3,58)	(3.45)	31.77
			la de	See accompanying notes to the financial results				

## NOTES TO FINANCIAL RESULTS:

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on July 30, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the results for the quarter ended June 30, 2020.
- The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended on June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015.
- The shipping and offshore operations of the Group have continued, albeit with certain disruptions, following multi-country COVID-19 lockdowns. Operational challenges arising due to lockdowns including movement of manpower and materials are being appropriately addressed by the Management.

Offshore assets under term contracts with reputed customers continue to operate as per original schedules. For shipping, the impact of COVID-19 pandemic has been different across different types of assets. The volatility of freight rates has been higher than usual in some cases, but ships have continued to be deployed. Such enhanced volatility in markets has not materially impacted longterm rates considered in assessing recoverable amounts of the property, plant and equipment. The possible effects from the pandemic on the carrying amounts of receivables and unbilled revenues have been assessed, and carrying amounts of such assets are expected to be fully recoverable. The Group has adequate resources to meet its financial obligations in the foreseeable future.

During the quarter, the Company has formed a wholly owned subsidiary in India viz. Great Eastern Services Limited, with main objects

The impact of COVID-19 may differ from that estimated as at the date of approval of these financial results

of providing allied shipping services. Effective April 1, 2019, the Company has adopted Ind AS 116, Leases, as a lessee, using modified retrospective approach with the right-to-use getting measured at an amount equal to the lease liability immediately before the date of initial application. Accordingly, the

comparatives have not been retrospectively adjusted. From recognition and measurement perspective, the adoption of the standard did not have any material impact on these financial results. The financial results for the quarter ended June 30, 2020, are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/ corporates), the National Stock Exchange website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company website

For The Great Eastern Shipping Co. Ltd.

(K. M. Sheth) Chairman

Place: Mumbai Date: 30.07.2020

(URL: www.greatship.com/financial\_result.html).

**Umesh Katre** (Din: 00196300)

Results are available on the B and on the Company website 2. Key unaudited standione fire	ombay Stock Exchang at www.remigroup.com	je website www n.	bseindia.co
Particulars	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Year ended 31-03-2020 (Audited)	Quarter ended 31-03-2019 (Audited)
Total Income	201.27	223 00	400



## Shree Steel Wire Ropes Ltd

CIN: L45202MH1992PLC067466 Regd. Office: 183-185, K.I.D.C. Ind. Area, Village-Dheku, Tal.- Khalapur, Dist.- Raigad, Khopoli -410203 Email: compliances@sswrl.com, Tel. No. 022-6739 9999

NOTICE

Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Register of the Company will remain closed from 18th August, 2020 to 25th August, 2020 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting to be held on 25th August, 2020 at 9:00 am at the Registered Office of the Company to transact the business as set out in the Notice convening the Meeting posted/sent electronically to the Shareholders of the Company.

E-voting date and time: 22nd August, 2020 (From 9:00 AM) to 24th August, 2020 (Up to 5:00 PM) By Order of the Board For Shree Steel Wire Ropes Limited

Date :31st July, 2020 Place : Khopol

**Anand Dubey** Company Secretary

टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नं. यु९९९९एमएच१९१७पीटीसी०००४७८

नोंदणीकृत कार्यालयः बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४००००१.

ईमेल आयडी: csteam@tata.com दू : +९१ २२ ६६६५ ८२८२

जाहीर सूचना

१०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यांत येते की, कोव्हीड-१९ साथरोगाचा प्रादर्भाव लक्षांत घेऊन, टाटा सन्स

प्रायव्हेट लिमिटेड ('कंपनी') ची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम'/'सभा')

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२० रोजी दु. २.३० वा. (भा.प्र.वे.) कंपनी अधिनियम, २०१३ च्या

प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी

केलेली अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० ची जनरल सर्क्युलर्स क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० च्या अनुपालनांत व्हिडिओ

कॉन्फरन्स ("व्हीसी")/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत होईल.

सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत एजीएम ला जर राहन त्यात सहभागी होऊ

शकतात, ज्याचे तपशील एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत कंपनीकडून पुरवण्यांत आले आहेत.

त्यानुसार, कृपया ध्यानांत ठेवावे की, व्यक्तीशः एजीएम मध्ये हजर राह्न सहभागी होण्याची

कंपनीकडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेस उपलब्ध करुन दिले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक

पध्दतीने आर्थिक वर्ष २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएम निमंत्रणाची सूचना

पाठवली जाईल. ज्या सभासदांनी अनुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेस कळवले नसतील त्यांनी

एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिता त्यांचे ई-मेल ॲड्रेस

नोंदवण्यासाठी सोमवार, ३ ऑगस्ट, २०२० रोजी सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) किंवा त्यापूर्वी

जॉद. कार्योः २ रा मजला, पुष्पावनी विल्डिंग क्र. २, गिस्माव रोड, चंदनवाडी, मुंबई-०२ १९८८ ८, भरता प्रचला, प्रयोध कर्तप्रवेतमा, पंचवरी श्ली लेव, आंधावडी, अहमहाधार, गुजरात-३८०

भन्ये याद्वारे सूचना रिप्यात येते की, कंपनीच्या संचालक प्रदक्षांची सभा ही नेवी (लिस्टिंग) ऑल्लिगेयाना ऑपड डिस्मलीत रेक्सबरमेंटस) रेग्युलंहान २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अनुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीकरिता कंपनीच्य अलेखागरिक्षित विनीय निच्चर्य आणि सभैच्या अजेंडा बाबीनुसार इतर व्यवसायाचा व्यवहार इतर बार्बोसह विचारात आणि मंजु कप्याकरता युग्ल/८, तरचा मजला, सुर्यश्र कॉप्प्लेक्स, पंचेवटी १ ली लेन आंचावडी, अहमहाबाद, गुजगत-३८०००६ वेरे गुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१० रोजी धेच्यात बेच्च आहे.

पकीय संचालक-डीआयएन: ००१६९०६।

भागधारकांना त्यांचे ईमेल आदडी अधयावत करण्याची विनंती असलेली कोव्हिड-१९ महामारीच्या मुळे वितोव वर्ष २०१०-२०१९ मधील एजीएम ही विहडिओ कोम्परस्थित कि हेल्वरम च्या माध्यपाद्वार आर्येजित करण्याची आवश्यकता आणि कंपनीच्या गामधारकांना कंपनीच्या एजीएम च ११गरु माहिती प्रभावीर्ण संवाद साथण्याच्या आदेश असलेले एमसीए आणि रेखी द्वारा जारी परिवश्यकाला कारसम्ब कंप ञ्जा । जुल्कल्ला चन्ना माजवाद्याः आवात्राज करणाचा आवरण्यतः आगा करमाच्या गाणागव्यांन वेरानीच्या पूर्णाणा वेरान वित्त आवश्यक माहिती प्रभावीर्ण नंतार राषणाच्या आदेश आरतिते पूर्णाण् आणि नेती द्वारा तारी परिपश्यकाला अनुसरन केण रि.सर्वे भागभाव्यांना त्यांचे संविधित द्वै-मेला आयदी आणि इतर संविधित लागतित वेरानी मॉक्ट विता वेरानीचा राजवट औ एयर एतंद (आरटीण्) सह कृपना अरत्यावत करावेत आणि कंपनीच्या वेळसाईट (www.kushyaptufa-madicines.com) प्र

कंपनी योजना याचिका सी. पी. (सीएए) क्र. ९६०/२०२० कंपनी अधिनियम २०१३ च्या बाबीमध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तस्तुर्दीच्या बाबीमध्ये

सिटीझन एक्सट्रजन प्रायव्हेट लिमिटेड सह अपार न्यु इंडिया एक्सट्रजन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या संबंधित भागधारक आणि धनको यांच्यामधील एकत्रिकरणाच्या योजनेच्य

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकर, मुंबई खंडपीठासमोर

कंपनी अर्ज क्र. सी. ए. (सीएए) क्र. १०१९/२०१९

शी जोडलेले

न्यु इंडिया एक्सटूजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ च्या तस्तदीन्वये स्थापित कंपनी, जिचे नींदणीकत कार्यालय येथे शवनारी अपार्टमेंट्स म्गभट लेन,

पळे वाडी, गिरगाव मुंबई-४०० ००४

याचिकेच्या सुनावणीची सूचना

, इंडिया एक्सटुजन प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरीती कंपनी'') सह सिटीझन एक्सटुजन प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरक कंपनी'') आणि त्यांच्या संबंधित भागधारक आणि धनको यांच्यामधील एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजूरीच्या आदेशाकरिता याचिकाकर्ता कंपनी/ हस्तांतरीती कंपनी द्वारे कंपनी अधिनियम, २०१३ (''याचिकां'') च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुर्दी अन्वये याचिका २८ जुलै, २०२० रोजी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) च्या मुंबई खंडपीठासमोर सन्मा, न्यायाधिकरणाद्वारे (''एनसीएलटी'') सादर करण्यात आली होती.

मदा याचिका मन्मा, न्यायाधिकरणासमक्ष मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२० गेजी म. १०.०० किंवा त्यानंतर लगेचन सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली आहे.

कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजूने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी म्हणजेच मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२० अगोदर सन्मा. न्यायाधिकरण यांच्याकडे खालील दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल अशा पद्धतीने त्यांच्या/तिच्या नाव आणि परवासह त्यांच्या/तिच्या किंवा त्यांच्या/तिच्या विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या/तिच्या हेतूची सूचना सन्मा. न्याबाधिकरण बांच्याकडे खालील दिलेल्या पत्त्वावर पाठविणे आवश्यक आहे. जेथे त्यांना/तिला याचिकेला विरोध करायचा आहे. विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्याच्या/तिच्या शपश्रपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे.

याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यक असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर

याचिकाकर्ता कंपनी/ हस्तांतरीती कंपनीद्वारे पुरविण्यात येईल. सदर दिनांक १६ फेब्रुवारी, २०१९. श्री. विष्णु अग्रवाल कुमार डीआयएनः ००९४२१३२

हस्तांतरीनी कंपनीचे संचालक दिनांक: ३१ जुलै, २०२० पत्ताः शिवनारी अपार्टमेंट्स म्गभट लेन. ठिकाण: मुंबई पिंपळे वाडी, गिरगाव मुंबई-४०० ००४.

The spirit of Mumbai is now

92 years

old! FREEPRESS

NATION | WORLD | POLITICS | SPORTS

The Family Newspaper

## HDFC BANK

We understand your world

#### एचडीएफसी बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः एचडीएफसी बँक लिमिटेड, एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मंबई-४०० ०१३ दूर. क्र.: ०२२ ३९७६ ०००१/००१२. ईमेल: shareholder.grievances@hdfcbank.com वेबसाईट: www.hdfcbank.com सूचना-शेअर्सचे संभाव्य हस्तांतरण

पाद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीला प्रत्यक्ष रोअर्सच्या हस्तांतरणासाठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) डेटामॅटिक्स विश्वनेस सोल्यूशन्स लिमिटेड यांच्या मार्फत आवश्यक दस्तावेजांसह प्राप्त झाली आहे आणि दि. ६ नोव्हेंबर, २०१८ रोजीचे सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/ डीओएस३/सीआवआर/पी/२०१८/१३९ च्या खंड २ (सी) (iii) (३) (यानंतर ''सदर सेबी सर्म्युलर'' असा उद्घेख) नुसार कंपनी खालील तपशिलानुसा प्रत्यक्ष शेअर्सचे हस्तांतरण करण्यासाठी प्रस्तावित आहे (यानंतर संभाव्य हस्तांतर असा उळेख)

फोलिओ	हस्तांतरकाचे	हस्तांतरितीचे	प्रमाणपत्र	शेअर्सची	विभिन्न क्र.
क्र.	नाव	नाव	क्र.	संख्या	
एचबी०२२८५६७	एम. व्ही. सोवानी संगिता एम. सोवानी	मरियम जोसफ जोसेफ थॉमस	23555000	7000	\$\$\$798-\$\$4790

कोणीही व्यक्ती ज्यांचा शेअर्सेच्या वरील संभाव्य हस्तांतरणासंदर्भात कोणतेही दावे /आक्षेप असल्यास त्यांनी सदर सचना प्रसिध्दि पासन ३० दिवसात कंपनी किंवा तिचे आस्टीए-डेटामॅटिक्स बिझनेस सोल्यशन्स लिमिटेड (पूर्वीची डेटामॅटिक्स फायनाज्ञियल सर्व्हिसेस लि.) प्लॉट क्र. बी ५, भाग बी, क्रॉसलेन, एमआयडीसी. मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ (दूर. क्र.: ०२२ ६६७१ २२१३/१४) यांच्याकडे असे दावे/ आक्षेप दाखल करावेत, त्यानंतर त्यानंतर दावे/आक्षेप . महीत आणि कंपनी पुढील माहितीशिवाय सेबी सर्वर्युलर अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार शेअर्सचे हस्तांतरण करेल

> एचडीएफसी बँक लिमिटेडमार्ड सही/ संतोष हळदणक

वरिष्ठ उपाध्यक्ष (कायदा) आणि कंपनी सचिव

**Rotak** 

दिनांकः ३० जुलै, २०२०

ठिकाणः मुंबई

कोणतीही तरतद केलेली नाही.

## कोटक महिद्रा बँक लिमिटेड

टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड साठी

सुप्रकाश मुखापाध्याय

कंपनी सेक्रेटरी

एसीएस १०५९६

मों. कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रे कुर्ला संकुल, बांद्रे (पू.), मुंबई– ४०० ०५१. कॉपीरेट कार्यालय : कोटक इन्किनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्किनिटी पार्क, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पू.), मुंबई– ४०००९७, www.kotak.com

लिलाव-सूचना

खालील नमुद कर्जदारांनी खाली विनिर्दिष्ट केल्यानुसार सोने दागिने/वस्तु गहाण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी हमे आणि थकबाकी रकमेची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे बँकेला थकीत रकमांची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता सूचना जारी करणे भाग पडले. तथापि, कर्जदार त्यांची थकबाकी भागविण्यास/परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे बँकेच्या नावे तारण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव करणे भाग पडत आहे.

वर वर्णन केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा खुला लिलाव येथे करण्यात येईल :-

वरील संपर्क तपशिलांवर कृपया ते कंपनीला कळवावेत.

Company of the Compan	च्या दाागन्याचा खुला लिलाव यथ व				
दिनांकः ०६-ऑगस्ट-२		ळः सकाळी ११.		स्थळः संबंधित व	
एपीपी/एपीएसी	पक्षकाराचे नाव	राज्य	ठिकाण	उप ठिकाण	ढोबळ वजन
जीएलएन१२६२९०१	असिफ मोहम्मद अलि शेख	महाराष्ट्र	मुंबई	अंधेरी	282.58
जीएलएन१६५२३९०	सीनल सुरेश पराडकर	महाराष्ट्र	मुंबई	अंधेरी	७१,६१
जीएलएन१६५७९९२	सोनल सुरेश पराडकर	महाराष्ट्र	मुंबई	अंधेरी	48.80
जीएलएन१६४४६२६	सोनल सुरेश पराडकर	महाराष्ट्र	मुंबई	अंधेरी	38.35
जीएलएन१४८३८२०	ज्योती कृष्णबहादुर सिंग	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	89.83
जीएलएन१३९७६८६	ज्योती कृष्णबहादुर सिंग	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	83.88
जीएलएन१३८२२९८	मनिष मधुकर नवघर	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	33.33
जीएलएन१३६५९२८	गोपाल कमल भगत	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	२१.४२
जीएलएन११८३५३१	निलेश महेश राऊत	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	२३.७४
जीएलएन१५०८२४८	अमोल मधुकर तोमरे	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	२३६.६१
जीएलएन१४०८०६०	रमेश शामप्रसाद पासवान	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	38.40
जीएलएन१४६१२८१	विनिता विनोद मंडल	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	38.88
जीएलएन१४७८५३७	संदीप सुर्यभान सिंग	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	200.20
जीएलएन१५८८७२२	राहूल खान	महाराष्ट्र	मुंबई	बोईसर	१६.३२
जीएलएन१३५११७३	मोहसिन सलिम शेख	महाराष्ट्र	मुंबई	कांदिवली	१९.९६
जीएलएन१४८१११९	श्रीनिवास लक्ष्मण अंथाती	महाराष्ट्र	मुंबई	कांदिवली	465.68
जीएलएन१२१४६८७	रेखा मिथिलेश रॉय	महाराष्ट्र	मुंबई	कांदिवली	98.36
जीएलएन१२१४६६८	रेखा मिथिलेश रॉय	महाराष्ट्र	मुंबई	कांदिवली	888.60
जीएलएन१५७७८७८	जितेंद्र कुमार दुबे	महाराष्ट्र	मुंबई	कांदिवली	30.46
जीएलएन१५५७७१ ९	नयनकुमार ब्रजलाल वाघेला	महाराष्ट्र	मुंबई	कांदिवली	232.22
जीएलएन१६९१ ०९०	सतिष पांडुरंग सांगले	महाराष्ट्र	मुंबई	लोअर परळ	983.00
जीएलएन१५२४३३१	सतिष पांडुरंग सांगले	महाराष्ट्र	मुंबई	लोअर परळ	२८.६३
जीएलएन१३८७००९	सायली एस पवार	महाराष्ट्र	मुंबई	लोअर परळ	28.40
जीएलएन१३८६३७९	सत्यनारायण आर जैसवाल	महाराष्ट्र	मुंबई	लोअर परळ	44.80
जीएलएन१५०९१ ८०	सुरज प्रल्हाद भिसे	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	302.96
जीएलएन१३८९८७३	राजू अर्नसालेम थेवर	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	845.20
जीएलएन१२५६६५६	प्रज्ञा शामराव भोसले	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	88,80
जीएलएन१३८०३९२	नमिता सागर घाडी	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	२७१.६२
जीएलएन१४७०६१७	विनोद मारुती शिंदे	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	88.88
जीएलएन१४७४५००	केतकी एम मेहता	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	१४७.६९
जीएलएन१४८९२६५	स्वीटी प्रिन्स ल्याल	महाराष्ट्र	मुंबई	मिस रोड	२१३.५५
जीएलएन१४७९९९०	बनारसी मिश्रा गुप्ता	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	24.80
जीएलएन१५३६४९०	अनुजा कुमारी धनंजय गुप्ता	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	95.89
जीएलएन१३७०९२६	व्हॅलेंटिना मोसेस जॉन	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	५७.६७
जीएलएन१५७५१ ८६	दिनेश लालजी मौर्य	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	68.44
जीएलएन१४६६१५६	भरत सावजी परमार	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	£6.85
जीएलएन१५८१ ९२९	विष्णु जिवराज सुरानी	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	49.40
जीएलएन१५७५०१४	विष्णु जिवराज सुरानी	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	828.80
जीएलएन१२३२०४४	मुकेश हरि सिंग	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	90.70
जीएलएन१२५९५२९	चिराग वासुदेव पेडणेकर	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड	89.88
जीएलएन१३६८३२२	बनारसी मिश्रा गुप्ता	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड१	92,24
जीएलएन११७८०६५	निम्मी सथेसन विलायील	महाराष्ट्र	मुंबई	मिरा रोड१	444.82
जीएलएन१६८८४७०	रुपेश मिश्रा	महाराष्ट्र	मुंबई	सांताकुझ पू.	279.83
जीएलएन१६४६ १९८	प्रशांत पाठक	महाराष्ट्र	मुंबई	सांताकुझ पू.	१८२.६५
जीएलएन१४९०२४०	प्रशांत पाठक	महाराष्ट्र	पुंबई मुंबई	सांताकुड़ा पू.	90.60
जीएलएन१४२६७२०	कृष्णा नारायण दास	महाराष्ट्र	मुंबई	सांताकुझ पू	46.08
जीएलएन१३८२३९४	किरण पंडुळे	महाराष्ट्र	मुंबई मुंबई	सांताकुझ पू.	98.69
जीएलएन१४८१ ९२४	बबिता संजय मिश्रा	महाराष्ट्र महाराष्ट्र	मुब्बई मुंबई	वसई	222.28
जीएलएन५६८५ ५२६	बबिता संजय मिश्रा	100	मुबड मुंबई	वसई	66.88
जीएलएन१३७३१ ६६	बाबता संजय मित्रा धर्नेंद्र ए मेहता	महाराष्ट्र महाराष्ट्र	(3.10)	वस <b>इ</b> वसई	224.68
जीएलएन१४८७१८६	धनद्र ए महता कॅथरिन फॅबिअन फर्नांडीस	7.7	मुंबई पंजर्र		2000 4 200
जाएकस्नर ४८७१८६	কথালে কাজসদ ক্ষাভাল	महाराष्ट्र	मुंबई	बसई	48.63

बोलीदारांना लिलावाच्या दिवशी तपासणीकरिता त्यांचे मूळ छायांकित-ओळखपत्र, स्वाक्षरी आणि पत्त्याचा पुरावा त्यासह दोन सध्याचे फोटोग्राफ्स सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बँक बोलीदारांस कोणतीही सूचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/बेळ बदलण्याचे वा लिलाव रद करण्याचे प्राधिकार राखून ठेवत आहेत.

महाराष्ट्र

महाराष्ट्र

महाराष्ट्र

मुंबई

मंबई

विरार

विरार

विसर

83.28

X4.59

ग्राहकाच्या खात्यांमध्न लिलावाच्या प्रक्रियेची रक्कम घेतली जाईल. बोलीची रक्कम खातेदाराच्या खात्यातील रकमेच्या आसपास नसल्यास सदर रक्कम ग्राहकाच्या बोलीतून घेण्याचे अधिकार बँकेकडे राखून ठेवले जातील. लिलावाच्या अटी आणि शर्तीसंबंधी कोणत्याही पुढील तपशील/सहाय्य/स्पष्टीकरणकरिता, तुम्ही श्री. अफ्फान पारकर -

९७६९८९३२४९ येथे संपर्क साधणे आवश्यक आहे

विनोद कुमार चौधरी

सरताज खान

प्रदीप अनंत नाईक

जीएलएन१५७७७२९

जीएलएन१५३४११२

जीएलएन१३३७४९१

#### **OSBI** स्टेट बँक ऑफ इंडिया

रिटेल ॲसेटस सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर (आरएसीपीसी)-अंधेरी युटीआय बिल्डिंग, १ ला मजला, प्लॉट क्र. १२, रोड क्र. ११, तुंगा पॅरेडाईज मागे, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पू.), मुंबई- ४०००५३.

#### मागणी सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अनुसार) स्टेट बॅक ऑफ इंडिया ने खालील कर्जदारांना स्टेट बॅक ऑफ इंडिया च्या नावे समतल्य/कायटेशीर

गहाण निर्माण करून कर्जदारांना निवासी/वाणिज्यिक परिसर आणि पत सुविधा/ओव्हर ड्राफ्ट खरेदी करण्यासाठी कर्ज मंजुर केले होते. कर्जाचा परतावा अनियमित झाला आहे आणि खाते शेवटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ३१/०८/२०१९ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत झाले. स्टेट बॅंक ऑफ इंडिया त्यामुळे सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत तिचा हक्कांचा वापर करीत आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स्, २००२ च्या नियम ३ अन्वये मागणी सूचना तारखेच्या ६० दिवसांत त्याच्या/तिच्या/त्यांच्या समोर नमद केलेली धकवाकी चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविणे करित आहे.कर्जदारांनी सूचना प्राप्तीची पोचपावती दिलेली नाही

खालील कर्जदारांना आजपासून ६० दिवसांत त्याच्या/तिच्या/त्यांच्या समोर नमुद केलेली एकूण थकबाकी अधिक तारखेपर्यंत उपार्जित प्रभार आणि व्याज चुकते करण्यासाठी जाहीरपणे पुन्हा एकदा याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूर केल्यास स्टे**ट बँक ऑफ इंडिया** तारण मत्तेचा ताबा घेण्यासाठी आणि विल्हेबाट लावण्याचे सर्व वा कोणत्वाही अधिकारांचा अवलंब करतील आणि थकीत रकमेसंबंधी कार्यवाही

कर्जदार आणि सर्वेसामान्य जनतेला सुद्धा तारण मत्तेच्या मालकी हक्कांवर अन्यसंक्रमण किंवा कोणत्याही

कर्जदाराचे नाव	तारण मत्तेचे	थकीत	मागणी सूचनेची
आणि खाते क्र.	वर्णन	स्क्कम	तारीख
श्री, भरतकुमार सुंदरदास भाटीया खाते क्र. ३१०८२४९७६५२	फ्लॅट क्र. १५०२, सी-विंग, बिल्डिंग क्र. ३, पॅसिफिस, लोहा ऑका कॉम्प्लेक्स, पहाजनवाडी, ठाकुर मॉलजबळ, बेस्टर्न एक्स्प्रेस हायबे, दहिसर (पू.), मंबई-४००००१,	१८/७७/२०२० रोजीस इ. ६१,७१,२०१/-	१८.०७,२०२०

दिनांक : ३०.०७.२०२० स्टेट बँक ऑफ इंडिया

#### JAI CORP LIMITED

Read, Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra CIN: L17120MH1985PLC036500 • Phone: (022) 6115 5300 • Fax: (022) 2287 5197 Website: www.jaicorpindia.com · e-mail for investors: cs2@jaicorpindia.com

#### NOTICE

For attention of the Equity shareholders of the Company Sub.: Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act'), all shares in respect of which unpaid or unclaimed dividend has been transferred to the IEPF shall also be

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended

transferred to the IEPF. The Rules, inter alia, contain the manner of transfer of the shares covered under sub-section (6) of Section 124 of the Act. In compliance with these requirements, the Company has transferred all shares in respect of which dividend(s) for the financial year 2011-12 or before remained unpaid or unclaimed for seven years or more consecutively. This year Shareholders are requested to claim dividend declared for the financial year 2012-13 onwards before the same is transferred to the IEPF. The Company has communicated individually to those shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF during the financial year 2020-21 for taking appropriate action.

Year-wise details of all un-paid/un-claimed dividends and full particulars of shareholders. including their folio number or DP- ID- Client ID whose shares are liable to be transferred to the IEPF have been made available in the website of the Company http://www.jaicorpindia.com/investor/unpaid\_dividend.html. Shareholders may note that the shares held both in physical as well as in dematerialized

form are liable to be transferred to the IEPF. However, such shares along with any accrued benefits on these shares, if any, can be claimed back form the IEPF following the procedure

Shareholders may note that the following the provisions of the Rules, the Company will be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificates for the purpose of transferring them to the IEPF, upon which the original share certificates will stand automatically cancelled. The Company has communicated with individual shareholders at their registered address, and this may be taken as the final notice for the purpose of issuing duplicate share certificates and other necessary actions for transferring the shares

In case no communication is received from the concerned shareholders whether holding shares in physical or in dematerialized form, by 30" September, 2020, the Company shall initiate such steps as may be necessary to transfer those shares to the IEPF following the

Shareholders having query in this regard are requested to contact the Registrar and Share Transfer Agent of the Company, **KFin Technologies Private Limited**, Ms. C Shobha Anand, Deputy General Manager at Selenium Building Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032. Tel. No. Tel: (91-40) 6716 2222; Toll Free-1800-345-4001; Fax no: (91-40) 230 01153; e-mail: einward.ris@kfintech.com.

Place: Mumbai

Dated: July 30, 2020

For Jai Corp Limited A. Datta

Company Secretary

विवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड गष्टीय कार्यालय : एनदीआयाल टॉबर्म बी बिंग ६ वा मजला अ काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१.

सर्कल ऑफिस नॉर्थ : दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि., २ रा आणि ३ रा मजला, रुस्तमजी आर-केड, रुस्तमजी एकर्स, दहिसर पश्चिम महाराष्ट्र-४०००६८.

#### शुद्धिपत्र

है. नवशक्तीमध्ये २९,०७,२०२० रोजी पान क्र. १५ वर प्रकाशित झालेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड च्या कब्जा सूचनेत शिर्षकापासून कोष्टकापर्यंतचा मजकूर पढीलप्रमाणे वाचण्यांत यावा :

#### परिशिष्ट IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

'ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायडोशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वयें आणि कलम १३(१२) सहवाचता नियम ३ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांस सूचनेत नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सूचनेच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जंदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सदर सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. तारण मत्तांचे विचामेचनासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम् १३ च्या पोटकलम् ८ च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारें इशारा देण्यात येतों की, मिळकत यांच्याशी व्यवहार करू नये व मिळकत यांच्याशी केलेला कोणताही व्यवहार हा डीएचएफएल यांस खालील नमूद रक्कम आणि व्याजासाठी भाराअधीन

> प्राधिकृत अधिकारी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर विशेष खंडपीठ, मुंबई

सीए(सीएए) क्र. २७६१/एमबी-॥/२०१९ सीए(सीएए) क्र. ३०८७/एमबी-॥/२०१९ सीए(सीएए) क्र. २९२४/एमबी-॥/२०१९ मधील

कंपनी योजना याचिका क्र. १५२ /एमबी.॥/२०२०

कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुदी आणि

बेळोबेळी प्रचलित त्या अंतर्गत स्थापिक निवमांच्या प्रकरणात:

अरोमा केमिकल एजन्सीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, (हस्तांतरक कंपनी-१) अल्केमी एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, (हस्तांतरक कंपनी-२)

आयएमसीडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनको (हस्तांतरिती कंपनी)

एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात

अरोमा केमिकल एजन्सीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, याचिकाकत १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे १२, पेनिन्सुला सेंटर, एस. एस. राव रोड, परेल, मुंबई-४०००१२, महाराष्ट्र. कंपनी क्र. अल्केमी एजन्सीज प्रायवहेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिन्ने नोंदणीकृत कार्यालय आहे १२, पेनिन्सुला सेंटर, याचिकाकत एस. एस. राव रोड, परेल, मुंबई-४०००१२, महाराष्ट्र कंपनी क्र. आयएमसीडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे १९०१-१९०३, बी बिंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), .याचिकाकत मुंबई- ४०००५१, महाराष्ट्र, कंपनी क्र.

#### याचिकेची सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त याचिका अरोमा केमिकल एजन्सीज (इंडिया) प्रायव्हे लिमिटेड, याचिकाकर्ता कंपनी क्र. १/ हस्तांतरक कंपनी-१ आणि अल्केमी एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, याचिकाकर्ता कंपनी क्र. २/ हस्तांतरक कंपनी क्र.-२ आणि आयएमसीडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, याचिकाकर्ता कंपनी क्र. ३/ हस्तांतरिती कंपनी द्वारे सादः करण्यात आली होती. जी २२ जलै. २०२० रोजी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबर विशेष खंडपीठाद्वारे दाखल करण्यात आली होती. सदर याचिका १३ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनी प्रकरणे घेणाऱ्या सन्माननीय न्यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणीही सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोधात जाण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेत्ची सूचना वाचिकाकत्यांच्या विकलांकडे पाठविणे आवश्यक आहे. विरोधाची पार्श्वभूमी किंटा शपधपत्राची प्रत अशा सचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकत असल्यास त्यासाठी बिहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्या विकलांद्वारे पुरविण्यात येईल. सदर दिनांक ३१ जुलै, २०२० राजेश शाह ॲण्ड कंपनी करिता

याचिकात्यांकरिता वकील

याचिकात्याँकरिता वकील

१६, ओरिएंटल बॅक बिल्डिंग, ३०, नगिनदास मास्टर रोड, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई-४००००१

**◯** kotak

#### कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नों. कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रे कुर्ला संकुल, बांद्रे (पू.), मुंबई- ४०० ०५१. कॉर्पोरेट कार्यालय : कोटक इन्फिनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी पार्क, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७ www.kotak.com

#### लिलाव-सूचना

खालील नमूद कर्जदारांनी खाली विनिर्दिष्ट केल्यानुसार सोने दागिने/वस्तु गहाण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी हप्ते आणि थकबाकी रकमेची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे बँकेला थकीत रकमांची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता सूचना जारी करणे भाग पडले. तथापि, कर्जदार त्यांची थकबाकी भागविण्यास/परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे बँकेच्या नावे तारण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव करणे भाग पडत आहे.

दिनाकः ०६-ऑगस्ट-	२०२० वेळ	: सकाळी ११.	00	स्थळः सर्वाधतः	शाखा आवार
एपीपी/एपीएसी	पक्षकाराचे नाव	राज्य	ठिकाण	उप ठिकाण	ढोबळ वज
जीएलएन१४४११८०	अमर अंकुश जाधव	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	28.00
जीएलएन१५०११७९	रत्नाबाई एम शिंदे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	38.96
जीएलएन१२६०९७१	आयरा खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	233.09
जीएलएन१३४३२४५	अख्तर अलि असगर अलि अन्सारी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	88.00
जीएलएन१६०२०२५	विकास मनिक म्हात्रे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	50.49
जीएलएन१७४२६३३	विकास मनिक म्हात्रे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	88.40
जीएलएन१६०२०९७	विकास मनिक म्हात्रे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	50.50
जीएलएन१२३९५४२	राम नाना माळी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	879.60
जीएलएन१३५६६२७	राम नानां माळी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	45.80
जीएलएन१७१४१६९	चेतन जिवराज दंड	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	E0.98
जीएलएन१३९७१ ९९	सुशिल कुमार सिंग	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	<b>E</b> 8.40
जीएलएन१३१ ५७७४	वैशाली विजय बागल	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	98.88
जीएलएन१५४९६७९	अमिर अनुल्हा सय्येद	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	28.28
जीएलएन१४४५३२९	जाफरुल हस्न मोहम्मद इर्शाद खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	43.03
जीएलएन१५३६४८५	लक्ष्मण रोहिदास शिंदे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	98.48
जीएलएन१३६९७९०	संभाजी एम ठाकूर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	कल्याण	१२0.59
जीएलएन१४०११९३	सखाराम जनार्धन भोईर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	कल्याण	828.03
जीएलएन१५५२८०६	राहुल तानाजी वायकर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	कल्याण	६२.७६
जीएलएन१३९०६०३	प्रदीप शिवाजी भोईर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	कल्याण	364.43
जीएलएन१३५५६४५	सनी माधव माळी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	११६.४९
जीएलएन१००२४७६	फ्रान्सिस्को फर्नांडीस	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	248.93
जीएलएन१३९०७४८	रामक्रिपाल संग्राम जैसवार	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	₹8,38
जीएलएन१६२२०५४	महेश हनमंत जगदाळे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	49.09
जीएलएन१६६२९८६	महेश हनमंत जगदाळे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	84.06
जीएलएन१६०१४१५	महेश हनमंत जगदाळे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	₹08.50
जीएलएन१५७७९९३	कलाथियन हरिजन	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	84.09
जीएलएन१६२१४६३	जगदाळे सुमित हनमंतराव	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	800.48
जीएलएन१६५३७४३	जगदाळे सुमित हनमंतराव	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	29.08
जीएलएन१६४१३१०	कमलेश शाह	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	429.30
जीएलएन१३८५०१८	माधुरी सुहास पाटकर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	92.59
जीएलएन१२४०६५८	माधुरी सुहास पाटकर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	38.59
जीएलएन१२४०६२४	माधुरी सुहास पाटकर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	80.04
जीएलएन१४५५०६०	फिरोझ अय्युब खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	99.72
जीएलएन१४८६७६४	क्रिपाशंकर भास्कर पांड्ये	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	89.43
जीएलएन१६९९२५२	रविंद्र रोहिदास नायक	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	२५.२१
जीएलएन१५४९ १५८	प्रतिक्षा प्रदीप कामत	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	54.50
जीएलएन१६०५४३८	तजुद्दीन युनुस खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	२७४.६६
जीएलएन१६०५४५७	तजुद्दीन युनुस खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	985.50
जीएलएन१६०५३५०	तजुद्दीन युनुस खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	240,88
जीएलएन१६०५२९२	तजुद्दीन युनुस खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	२६६.४७
- Recognition of	2	4			100

बोलीदारांना लिलावाच्या दिवशी तपासणीकरिता त्यांचे मूळ छायांकित-ओळखपत्र, स्वाक्षरी आणि पत्त्याचा पुरावा त्यासह दोन सध्याचे फोटोप्राप्स सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बँक बोलीदारांस कोणतीही सूचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदलण्याचे वा लिलाव रद्द करण्याचे प्राधिकार राखून ठेवत आहेत.

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ठाणे

ठाणे\_मीड

40.136

33,008

सेंट्ल मुंबई

सेंट्रल मुंबई

ग्राहकाच्या खात्यांमधून लिलावाच्या प्रक्रियेची रक्कम घेतली जाईल. बोलीची रक्कम खातेदाराच्या खात्यातील रकमेच्या आसपास नसल्यास सदर रक्कम ग्राहकाच्या बोलीतून घेण्याचे अधिकार बँकेकडे राखून ठेवले जातील.

९७६९८९३२४१ येथे संपर्क साधणे आवश्यक आहे.

मोहम्मद खालीद खान

बिंदु नायर

जीएलएन१६९६४००

जीएलएन१५१९९५०

लिलावाच्या अटी आणि शर्तीसंबंधी कोणत्याही पुढील तपशील/सहाय्य/स्पष्टीकरणकरिता, तुम्ही श्री. अफ्फान पारकर -

C.I.N. No.: L13209MH1960PLC011794

"Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007 Website: www.indianbrightsteel.com Email id: indianbrightsteel@gmail.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED ON 31ST MARCH 2020

		Stand Quarter	BILL LIVE	Standalone Year ended
Sr.	Particular	3 month	s ended	12 months ended
No.	T di libulai	31.03.2020	31.03.2019	31.03.2020
		Audited	Audited	Audited*
1.	Income from operations			
	(a) Net Sales / Income from Operations	0.00	0.00	0.00
- 1	(b) Other operating income	0.00	0.00	0.00
1.	Total income from operations	0.00	0.00	0.00
2.	Net profit / (loss) for the period (before tax,			
	Exceptional and /or Extraordinary Items #)	(3.35)	(3.24)	(10.96)
3,	Net profit / (loss) for the period before tax		14.237	,,,,,,,,,
	(after Exceptional and /or Extraordinary Items #)	(3.35)	(3.24)	(10.96)
4.	Net profit / (loss) for the period after tax			
ñ	(after Exceptional and /or Extraordinary Items #)	(3.35)	(3.24)	(10.96)
5.	Total comprehensive Income for the period			A
	[Comprising Profit/ (loss) for the period (after tax)	0.00		
	and other comprehensive income (after tax)]	1.24	1.25	6.02
6.	Equity Share Capital	100.00	100.00	100.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet			
8.	Earnings per share (of Rs.10 each)			
	(for continued and discontinued operations)			
	(a) Basic	-0.34	-0.32	-1.10
	(b) Diluted	-0.34	-0.32	-1.10

The Financial Results for the Quarter ended 31st March,2020 are in compliance with Ind AS and other accounting principles generally accepted in India. The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review Report of the aforesaid financial results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 26th June, 2020

Figures for the previous periods have been regrouped and for reclassified wherever necessary to confirm with the Current period presentation.

The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial results filed with the Stock Exchanges under Regusation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015 The full format of Quarterly/ Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s and the Listed entity.

The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accouting policies shall be disclosed by means of a footnote

#- Exceptional and /or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind

Particular	As at	As at	
	31st March, 2020	31st March, 2019	
4 - 4	Rs.	Rs.	
Assets Non-Current assets			
(a) Property, Plant and Equipment			
(b) Capital Work-in-Progress			
(c) Investment Property		2'	
(d) Other Intangible Assets	25		
(e) Financial Assets	2.	-	
(i) Investments	8	+	
(ii) Trade receivables			
(iii) Loans	50,80	57.83	
(iv) Other Financial Assets	9		
(f) Deferred Tax Assets (Net)	18"	3	
(g) Income Tax Assets (net)			
(h) Other Non-current Assets	8	8	
Current assets		N A	
		5	
(a) Inventories		**	
(b) Financial Assets			
(i) Investments			
(ii) Trade Receivables		100	
(iii) Cash and Cash Equivalents	1.11	0.56	
(iv) Other Bank Balances			
(v) Loans	9	9	
(vi) Other Financial Assets	1.00	1.00	
(c) Income Tax Assets (net)	0.68	4.95	
(d) Other Current Assets		- 9	
and the second s	1.79	5.51	
TOTAL ASSETS	52.59	63.34	
Equity and Liabilities			
Equity	1 444	172.57	
(a) Equity Share Capital	100	100	
(b) Other Equity	(57)	(45.82)	
	43.21	54.18	
Non-Current Liabilities	-	87	
(a) Financial Liabilities	59	. 9	
(i) Borrowings	34	34	
(ii) Trade Payables		*	
(iii) Other Financial Liabilities		¥.	
(b) Provisions			
(c) Deferred Tax Liabilities (Net)		100	
(d) Other Non-current Liabilities	4	5	
Current Liabilities			
		3.	
(a) Financial Liabilities	8.40	0.40	
(i) Borrowings	8.10	8.10	
(ii) Trade Payables	5.2	2.50	
(iii) Other Financial Liabilities	1.26	0.53	
(b) Provisions	-		
(c) Current Tax Liabilities (Net)	×		
(d) Other Current Liabilities	0.01	0.53	
	0.27	0.16	

52.59

This disclosure is an extract of the Audited Balance Sheet as at March 31, 2020 prepared in compliance with the

**Particulars** 

Total income from Operations

and/or Extraordinary Items)

Net Profit / (Loss) for the period

after tax (after exceptional items and / or Extraordinary items)

Extraordinary items)

Income (after tax)]

financial year

not annualised

Date: 26/06/2020

Place: Ahmedabad

Paid up Equity Share Capital

(Face Value of Rs. 1/- each)

Reserves (excluding Revaluation

Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous

Earnings per share (of Rs. 1/- each)-

Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional Items

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and /or

Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period

63.34

Manubhai Kalidas Parekh

For Indian Bright Steel Company Limited

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2<sup>nd</sup> Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02

Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1<sup>st</sup> Lane Ambawadi,

Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788

Email: investor.relations@jindalonline.com
 Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2020

31/03/2020

(Audited)

5.24

(1.31)

(1.31)

(1.01)

(1.01)

477.22

Quarter ended (Standalone)

31/12/2019

(Unaudited)

1.52

1.52

1.43

1 43

477.22

31/03/2019

(Audited)

5.90

0.06

0.06

0.05

0.05

477.22

TOTAL EQUITY AND LIABILITIES

Indian Accouting Standsards (Ind-AS

No

2.

Place: Mumba

Date: 26.06.2020

#### कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण संगणक विभाग

ई-निविदा सूचना क्रमांक - ०१/२०२०-२०२१

आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका खालील कामाकरिता नोंदणीकृत कंपनी किंवा भागीदारी संस्था किंवा संस्था यांचेकडन खालील कामांकरिता दोन लिफाफा पद्धतीने ई-निविदेदारे अर्ज मागवित आहेत.

अ.	कामाचे नाव	कोरे निविदा	निविदा
<b>ж</b> .	तपशील	फॉर्म फी	अनामत रक्कम
8	कॉल सेंटर सेवा पुरविणे	रु. ५६०/- (जी.एस.टी. सह)	₹. 4000/-

अटी व शर्ती :

(Rs.) in lakhs

- १. कामाची सविस्तर निविदा सूचना व कोरे निविदा फॉर्म महापालिकेच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. २७/०६/२०२० ते दि. ०६/०७/२०२० पर्यंत सायं. ५.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहेत.
- २. निविदा ई-टेंडरिंग कार्यप्रणालीद्वारे दि. २७/०६/२०२० ते दि. ०६/०७/२०२० रोजी सायं ०५.०० वाजेपर्यंत भरता
- ३. निविदा शक्य झाल्यास रोजी दि. ०७/०७/२०२० रोजी सायं. ५.०० वाजता उघडण्यात येतील.
- ४. तथापि निविदा उघडण्याचा दिनांक सोईनुसार पृढे ढकलण्याचा अधिकार महानगरपालिकेने राखन ठेवला आहे.
- ५. कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार आयुक्त, क.डों.म.पा. यांनी राखून ठेवला आहे व त्यांचा निर्णय कायदेशीरिरत्या सर्व निविदा धारकांसाठी बंधनकारक राहील.

सही/ उप आयुक्त,

कडोंमपा/जसंवि/म्.का./११३ दि. २६/०६/२०२०

**PUBLIC NOTICE** 

मोठ्या प्रमाणावर नागरिकांना बाद्वारे सूचन

देण्यात येते की. श्री. एच. कृष्णननंदा शेणाँ

यांनी माझी अशील सोसायटी महणजेच रि

प्रोलिफिक को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.

ज्यांचा पत्ता येथे प्लॉट क्र. ११६, सागर इमारत.

रोड क्र. २४-ए, सायन (पश्चिम), मुंबई - ४००

०२२ यांना सभासदत्वासाठी आणि त्यांच्या नावे

सागर इमारत येथे स्थित गरेज परिसराच्य संदर्भातील शेअर प्रमाणपत्र क्र. ११. धारक विभिन्न

क्र. ५१ ते ५५ अन्वये मूळ सभासद श्री. हिरजीभाई व्ही. शाह द्वारे धारण शेअर्स आणि हितसंबंधचे हस्तांतरण करिता अर्ज दाखल केला आहे. मुळ मालक म्हणजेच श्री. हिरजीभाई व्ही. शाह यांनी सदर गरेज इंडियन ओव्हरसीस बँक, माटुंग शाखाकडे काही कर्ज सविधेकरिता गहाण ठेवले होते. ज्याअधीं, श्री. एच. कृष्णननंदा शेणॉय यांनी सांगीतले आहे की, श्री. हिरजीभाई व्ही. शाह यांच्या वतीने इंडियन ओव्हरमीम बँकेकडे मठ कर्जाची परतफेड केली. श्री. एच. कृष्णननंदा शेणॉय यांनी सदर गॅरेज परिसराच्या संदर्भातील माझ्या अशील सोसायटीला इंडियन ओव्हरसीस बँक, ॲसेट रिकल्हरी मॅनेजमेंट शाखाद्वारा जारी १०/०५/२०१६ दिनांकीत क्लेम सेटलमेंट लेटर/

नो ड्युज लेटर सादर केले.

करण्यात आला.

पुढे, श्री. एच. कृष्णननंदा शेणॉय यांनी सदर श्री हिरजीभाई व्ही. शाह यांच्यासह सदर गॅरेज परिसराच्या संदर्भातील केलेले ०४/०४/१९७९ दिनांकीत करार दाखल केला, जो महाराष्ट्र स्टॅम्प

ॲक्ट, १९५८ च्या तस्तुदी अन्वये कलेक्टर ऑफ

स्टॅम्प्स, मुंबई द्वारे १०/०५/२०१८ रोजी निवाडा

कोणत्याही व्यक्तीस सदर गॅरेज परिसर संदर्भात वारसा, शेअर्स, विक्री, गहाण, भाडेपड्डा,

धारणाधिकार, परवाना, भेट, कब्जा, भार किंवा

प्रलंबित वाद याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही

दावा किंवा अधिकार काही असल्यास लिखित

स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्याचा/तिचा असा दावा सदर सूचना प्रकशनाच्या तारखेपासून १५ दिवस (पंधरा दिवस) च्या आत पष्ठचः कागदपत्रांसह कळविणे, कसूर केल्यास दावे काही असल्यास ते त्यागित आणि/ किंवा परित्यागित

करण्यात येतील आणि माझे अशील सोसायटी मूळ

मालक श्री. हिरजीभाई व्ही. शाह यांचे सदर सोसायटीचे भांडवल/ मिळकत सोसायटीच्य

उपविधिनुसार सदर शेअर्स आणि हितसंबंधासह

सही/-पराग एन सामंत वकील, उच्च न्यायालय डी/४०२, गग्रन लॉन्स अपार्टमेंट सीएचएस. लि. सेट पायस कॉलेज समोर, आरे रोड, गोरेगाव (पू.), मुंबई - ४०००६३

(Rs. in lakhs)

31/03/2019

(Audited)

19.85

3.09

3.09

2.31

2.31

477.22

(240.23)

Year Ended

31/03/2020

(Audited)

1.47

1.47

1.34

1 34

477.22

(238.89)

दिनांक: २७/६/२०२०

व्यवहार करण्यास स्वतंत्र असतील

ठिकाण: मुंबई

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण अन्शुनी कमर्शिअल्स लिमिटेड

नोंद. कार्यालय : सीसी-५०४१/५०४२, टॉवर सी, भारत डायमंड बोर्स, वाद्रे कुला संकुल,वाद्रे (पूर्व), मुंबई-४०००५९, ई-मेल आनुडी: anshuni@tycarati.com, वेबसाईट : www.anshuni.c सीआवएन : एल५१९००एमएच१९८४पीएलमी०३४८७९

				(रु. लाखात
37.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
弱.		\$9.99.9090	39.03.7070	39.03.2099
1	प्रवर्तनातून एक्ण उत्पन्न (निन्वळ)	444.83	५५५.६७	-
3	कालावबीसाठी निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्वसाधारण बार्बीपूर्वी)	29.40	48.88	2.63
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादान्मक आणि/किंवा अनन्त्रसाधारण वार्वानंतर)	69.89	89.98	9,63
8	कालावधीसाठी क्योतर निव्वळ नफ/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन्त्यसाधारण बाबीनंता) कालावधीसाठी एक्रण सर्वसमावेशक उत्पत्र (कालावधीसाठी (कर्रोत्तर) नफा/(तोटा) व अन्य	94.98	23.66	(६.८६)
T)	सर्वरूपाधेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	94.94	\$3.66	(5.28)
1	समभाग पांडवल	78.00	38.00	78,00
6	राष्ट्रीय (भागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे पुगर्मूल्यांकित राष्ट्रीय वगळ्न) प्रति सम्भाग प्रामी (प्रत्येकी ह. १०/— चे) (अखंडित आणि खंडित कामाकाजसाळी)	368.68	427.64	488.00
П	१. म्लभूत	5,58	4,06	(\$.28)
	२. लौन्यकृत	8.58	4.56	(3.68)

१) वरील माहिती म्हणजे सेन्नी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या तिमाही/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२) वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि २६ जून, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने

३) मार्च, २०२० रोजी संपलेले वर्ष आणि संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्ष, निगम व्यवहार मंत्रालयाद्वारा अधिसूचित इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस (इंड एएस) सह अनुपालनानसार आहेत. मार्च. २०२० रोजी संप्लेल्या तिमाहीकरिताचा निष्कर्ष इंड एएसनुसार पुनर्नमूद करण्यात आला आहे आणि लाईक ट लाईक तत्त्वावर तौलनिक आहे.

कंपनीचा डायमंड-गोल्ड-ज्वेलरी, मॅन्युफॅक्चॉरंग आणि मार्केटिंग विभाग आहे.

अन्शुनी कमर्शिअल्स लिमिटेडसाठी

दिनांक : २६ जून, २०२० व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००२११७८०)

प्रिसिजन कंटेन्युर्स लिमिटेड

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि बारा महिन्यांसाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

नों. कार्यालय : माधव निवास सीएचएसएल, प्लॉट क्र. बी-१, १ला मजला, नाटकवाला लेन, एस. व्ही. रोड समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२. द्र.: २८०६९०९७ सीआयएन:एल२८९२०एमएच१९८१पीएलसी०२३९७२

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१-०३-२०२०	संपलेली तिमाही ३१-१२-२०१९	संपलेली तिमही ३१-०३-२०१९	संपलेली बारा महिने ३१-०३-२०२०	संपलेले वर्ष ३१-०३-२०१९
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
8	प्रवर्तनातून एकूण महसूल	0,000	0,000	0.000	0.870	953,0
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक पूर्वी)	(७.६७०)	(6.840)	9.660	(२३.९५६)	(१.४९१)
3	कालावधीसाठी करपूर्व निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक नंतर)	(७,६७०)	(७.१५०)	9.660	(२३,९५६)	(१,४९१)
x	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक नंतर)	(9.500)	(6.840)	9.660	(२३.९५६)	(१,४९१)
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(६,०३०)	(६.०६०)	7,870	(२०.३७३)	(८.२६१)
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०)	२२३८,१२०	२२३८.१२०	२२३८,१२०	२२३८.१२०	२२३८,१२०
9	इतर इक्विटी	-	-	-		(४,१३६,२२३)
٥	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक) १. मूलभूत	(850.0)	(9,037)	0.000	(0.909)	(0.009)
	२. सौम्यिकृत	(850.0)	(0.032)	2004	(0.209)	(0,000)

- ए) २६ जून, २०२० रोजी झालेल्या बैठकीत लेखापरिक्षण समितीने वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि बारा महिन्यांसाठी वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष वरील लेखापरिक्षकांचा अहवाल वैधानिक लेखापरिक्षकांनी सादर केला आहे.
- बी) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग औड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कषाँच्या तपशिलावर विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण वेबसाईटस (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.precisioncontaineursItd.com) वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : २६.०६.२०२० प्रिसीजन कंटेन्य्स लिमिटेड साठी जयेश व्ही. वालिया व्यवस्थापकीय संचालक

यशराज कंटेन्युर्स लिमिटेड

नों. कार्यालय : माधव निवास सीएचएसएल, प्लॉट क्र. बी-१, १ला मजला, नाटकवाला लेन, एस. व्ही. रोड समोर, बोरिवली (पश्चिम), सीआयएन:एल२८१२०एमएच१९९३पीएलसी०७३१६० मुंबई-४०० ०९२. द्र.: २८०६९०९७

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि बारा महिन्यांसाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१-०३-२०२०	संपलेली तिमाही ३१-१२-२०१९	संपलेली तिमही ३१-०३-२०१९	संपलेली बारा महिने ३१-०३-२०२०	संपलेले वर्ष ३१-०३-२०१९
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
8	प्रवर्तनातून एकूण महसूल	६१६.०८६	५०६.४७५	४११.३८१	२३२२.३६३	3008.900
₹	कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक पूर्वी)	६७,२४१	48.707	३७६.२४४	८८५.२०५	६९४,०९५
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक नंतर)	६७.२४१	49.303	₹9€,?४४	८८५.२०५	६९४,०९५
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक नंतर)	६७.२४१	48.303	३७६,२४४	264.704	६९४.०९५
Q.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	६५.१०८	६०.१५०	३७६.५८९	८८४.८३५	६८८.२१३
Ę	समभाग भांडवल	\$1900,000	2,000,000	8/300,000	\$1900,000	8,000,000
lg.	इतर इक्विटी	(+)	-	-	-	(१०,३४२.३८७)
C	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चें) (अवार्षिक) १. मूलभूत	0.395	0.386	2.223	4.200	₹.0८३
	२. सौम्यिकृत	0.395	0.3%6	₹,₹₹₹	4.700	\$30.8

ए) २६ जून, २०२० रोजी झालेल्या बैठकीत लेखापरिक्षण समितीने वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि बारा महिन्यांसाठी वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष वरील लेखापरिक्षकांचा अहवाल वैधानिक लेखापरिक्षकांनी सादर केला आहे

बी) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावर विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण वेबसाईटस (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.barrelpeople.com) वर

ठिकाण : मुंबई

यशराज कंटेन्यर्स लिमिटेड साठी जयेश व्ही. वालिया व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : २६.०६.२०२०

## FRANKLIN **TEMPLETON**

Franklin Templeton Mutual Fund

Indiabulls Finance Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

Addendum to the Scheme Information Documents of schemes of Franklin Templeton Mutual Fund

Modification to Facility for subscription, redemption and switch of units through stock exchange infrastructure

With a view to increase the network and enhance the service levels for investors, Franklin Templeton Mutual Fund ("FTMF") extends the facility to its investors to transact under Pause SIP facility through the infrastructure of NSE i.e. NSE NMF II Platform and BSE i.e. BSE STAR MF Platform to all the investors with effect from June 29, 2020. This facility shall be provided under all schemes of Franklin Templeton Mutual Fund which provide the "Facility for subscription, redemption and switch of units through stock exchange infrastructure".

The facility shall be subject to the terms and conditions specified and guidelines issued by SEBI/NSE/BSE from time to

The Trustee/AMC reserves the right to change/modify or discontinue the facility at any time in future.

All other salient features of the facility currently offered for subscription, redemption and switch of units through stock exchange infrastructure would remain the same. This addendum forms an integral part of the Scheme Information Document of the Schemes of Franklin Templeton Mutual Fund, read with the Addenda issued from time to time.

All the other terms and conditions of the Scheme Information Document of the schemes, read with the addenda issued from time to time, will remain unchanged.

This addendum is dated June 26, 2020.

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Saniay Sapre President

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

#### (0.002)0.000 0.003 0.005 0.003 2. Diluted 0.003 0.003 0.005 The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full formations are supported by the SEBI (Listing Obligations) and Disclosures Requirements. of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company

(www.kashyaptele-medicines.com).
The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS)

prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31" March, 2020 have been reviewed by the Audited Financial Results of the Company for t

mmittee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 26" June, 2020. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors **Amit Agrawal** Managing Director - DIN: 00169061

\*REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL IDs:

Pursuant to the circulars issued by the MCA and SEBI stating the requirement of conducting AGM in the F.Y. 2020-21 through Vide Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and in order to effectively communicate the necessar informations related to AGM of the Company to the Shareholders, the Company hereby request to the all the shareholders to kindly update their respective E-Mail IDs and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company in the form and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

GODAWARI POWER AND ISPAT LIMITED Regd, Office & Works: 428/2,Phase-I, Industrial Area, Siltara,Raipur (C.G.) Corporate Office: Hira Arcade, Near Bus Stand, Pandri, Raipur 492004 (C.G.)

NOTICE-TRANSFER OF SHARES TO INVESTORS EDUCATION PROTECTION FUND The notice is being published pursuant to the provisions of Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfel and Refund) Rules, 2016 (the Rules) and amendment thereof.

Website: www.godawaripowerispat.com E mail: yarra.rao@hiragroup.com CIN No.: L.27106CT1999PLC013756, Tel : 0771-4082000 Fax : 0771-4057601

The rules inter-alia contains provision for transfer of shares in the name of Investors Education Protection Fund (IEPF) in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders from seven consecutive years from FY 2012-13. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually the concerned shareholders through letters dated 26th June 2020. 2020, whose Equity Shares and Unclaimed/Unpaid Dividend for FY 2012-13 are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate actions.

Further in terms of Rules 6 (3) of the Rules, our company has updated the full details of such shareholders and shares due for transfers to IEPF on its website at www.godawaripowerispat.com, shareholders are requested to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to the IEPF.

Shareholders may note that the both unclaimed dividends and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any can be claimed back by them from IEPF authority after following the procedure prescribed by rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate (s) in lieu of original share certificates held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per the rules and upon such issue, the original share certificates which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholder may further note the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificates by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

In case no valid claim in respect of equity shares is received from shareholders by 27th September, 2020 or such other dates as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the rules, transfer the shares to IEPF by the due date as per procedure stipulated in the rules. Please note that the no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividence amount and equity shares transferred to the IEPF.

In case shareholders have any query on the subject matter, they may contact the registrar and transfer agent at M/s. Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park, LBS. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No. (022) 49186270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in and mt.helpdesk@linkintime.co.in website www.linkintime.co.in

In case the concerned shareholders wish to claim the shares after transfer to IEPF, a separate application has to be made to the IEPF authority in form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

For Godawari Power & Ispat Limited

Raipur, 26th June, 2020

Y.C. Rao, Company Secretary Khanna Advt.



Regd, office: 3rd Floor, Maker Chambers IV. 222, Nariman Point, Mumbal - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following equity share certificates which were issued by NOTICE's hereby given that the following equity share certificates which were issued by the Company are stated to have been lost or misplaced. Adhering to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the Company has already transferred to the Investor Education Protection Fund (IEPF) Authority the equity shares comprised in these share certificates after following the necessary procedure. Consequently, these share certificates automatically stand cancelled and are non-nevotiable.

Sr. No.	Folio No.	Name/Joint Names	No. of Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
1	9537953	Anushka Anil Bakshi	800	5729034-034	107216809-608
2	9657410	Anushka Anil Bakshi	200	12279718-721	254391449-648
ď	1000		400	62652445-445	2223026195-594
3	32148531	Bharati Ramesh Shah	10	11179570-570	200530811-820
	water-100 feet 1	Ramesh Shantilal Shah	20		OF STEEL SHAPE STEEL AND
4	108316031	Deepak Kumar	36	58549027-027	1628417138-173
		Kiran			Valle van Land
5	55538778	Gulshan Kapoor	20	10704950-950	191614984-003
6	30544986	Hina Arvind Patel	40	3898109-110 7172524-524	61171479-518
		10 TO	10	70.0000.000	144526022-031
7	45616746	Indu Bala	12	12808457-457	257847209-220
8	54767536	Jayaseelan P j	12	50750393-393	1162309795-806
2	43072293	Jyoti G Khandelwal	10	50906532-532 10815140-140	1165084044-063
,	43072293	Jyoti G Khandeiwai	10	50681716-716	1161608997-006
			18	Actor Control	1623606517-534
			38	58426659-659 62305255-255	2192701280-317
10	102312531	Kamal Kumar Bhatia	18	61888954-954	2181059382-399
10	102312531	Meena Bhatia	18	61888734-734	2181059382-395
H	15775670	Kantaben Manilal Shrimali	9	10219774-774	183591996-004
Ó		Manilal Ajaram Shrimali	CC		
12	65431866	Kishan Kumar Saraf	25	16788694-694	469651295-319
13	75575882	Kishan Saraf	25	16788695-695	469651320-344
14	126061571	Krishan Lal	36	57988604-604	1608429002-037
15	32433456	Krishankumar Gupta	30	52879766-767	1241022880-909
Į.	75	Anil Kumar Gupta			
16	110267803	Madhu Gupta	18	61833499-499	2180352325-342
17	63737704	Pawan Gupta Mrs BV Usha	20	11496448-448	207251442 44
18	4112539	and the second second second	55	The second secon	207351642-66
18	4112539	Murlidhar W B		16734293-294 53868481-483	468101030-084 1264181079-190
Н	1	Harishkumar Bajoria	112	55202471-472	1342958384-438
			224	62489731-731	2209883369-592
			55	62711128-128	2225742810-864
	100		55	62804583-583	2231653665-719
			668	67034165-165	6907663641-308
19	107554915	Pankaj Kumar Jhindal	18	61902042-042	2181228966-983
20	60234621	Prime Securities Limited	5	9191305-305	18131927-931
20	00234021	Fring Secondes Divided	11	9191305-305	26677782-792
			14	9191305-305	44438995-008
			20	9191305-305	84829689-708
21	75885415	Prime Securities Limited	50	16489682-682	410185265-314
	73003113	Trine securices chined	250	16827179-183	468985530-779
			10	16827184-184	468985530-629
			10	16827185-185	468985580-679
			1550	30386777-807	410185215-814
22	43597507	Prime Securities Ltd	20	10865163-163	194820119-138
	100,110,01	Tillio oggalitico Eco	20	11227418-418	201561734-753
			10	11483651-651	207109228-237
			50	54984062-062	1335899460-509
23	74386229	Raj Kumar Pasari	5	54951569-569	1334994424-428
	20191400	Sunita Pasari	25	56377646-646	468326440-462
		- Jennien 1	5	56265779-779	468326465-469
24	64175017		54	11638729-730	210803320-373
J		Prabhakar Ramrao	100		
25	45110613	Ramesh Chand Bansal	10	8099017-017	60728089-098
÷.		100	20	8099017-017	60728099-118
M	100.00	400	20	8099017-017	88110363-382
26	45995771	Rita Agarwal	2	62163702-702	2184297957-958
27	111457789	Shardaben Jayantibhai	- 3	Section 2	Charles Harris
1		Patel	9	58057877-877	1610347614-622
20	3)533070	Challand A.	9	61928376-376	2181534539-547
28	31533970	Shrikant Vasantrao Hamine	4	12657398-398	256928965-968
		mamine	1	13918113-113	330035006-006
			5	50060507-507	1155002959-963
	7 (80)		36	58290023-023	1617794633-668
29	28691734	Shyam Studio	7	12768215-215	257482950-956
30	49747543	Span Securities Ltd	50	54399943-943	1287844777-826
31	41913983	Subhash Jain	50	2105254-254	46213568-617
41	41713763	Submasi Jain	50	6234863-863	131060782-831
			20	8595213-213	68625459-478
			1	8595213-213	146591381-381
			100	0373213-213	140371301-381

on 40 of the Securities and Exchange Board of India In accordance with Regulat (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, transfer of equity shares of the Company in physical form is not permitted. In view of the above, the public is cautioned from purchasing or dealing with these equity share certificates/ equity shares in any manner whatsoever. Any person(s) who has/have any claim in respect of the aforesaid equity shares/share certificates, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Private Limited" Selenium Building, Tower B, Plot No. 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to approve any claim for return of the above given equity shares from the IEPF Authority, as and when received from the registered lers/rightful claimants.

www.ril.com

5641

Total

Place : Mumbai Date : June 26, 2020 for Reliance Industries Limited

8595213-213

8595213-213

8595213-213

8595213-213

8711770-770 8748118-118

8748118-118

9225917-917 9225917-917

9225917-917 9225917-917 146591390-398

146593709-717

146598206-206

148093719-719 123292673-722

54859339-358

69799939-958 66621859-878

74713479-498

144485827-832

Savithri Parekh Joint Company Secretary and Compliance Officer

#### NORTH CENTRAL RAILWAY, PRAYAGRAJ

Fender Notice No.: JHS/Dy.CMM/2019-20/04 E-Tender Notice Date: 24.06.2020 For and on behalf of President of India, the Deputy Chief Material Manager (G.S.D.), General Stores Depot, North Central Railway, Jhans invites online open tenders from reputed and experienced Suppliers to the following work:

Tender No. & Item Description	Earnest Money	Qty.	Delivery Schedule
Tender No. 512051378 Dated 24.05.2020: Guider for BWT	Nil	682 Nos.	90 Days
Wagons IS-2062 DRG. No.NCR/J	HS/SK-2636		

Closing Date & Time of the Tender: 17.07.2020 (14.30 Hrs.), Open

Date & time of the tender: 17.07.2020 (14.30), Availability of Tender Tender shall be made available on NCR website http:// www.ireps.gov.in. Detailed Terms & Conditions will be available in

North central railways

@ CPRONCR

#### Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of Registered office of the Company from one state to another Before the Central Government (Regional Director, WesternRegion) In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act. 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND In the matter of Gujarat Sulphur Limited having its registered office at

104/114 P D Mello Roadsugar Market, Mumbai- 400009, Petitioner Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government (Regional Director, Western Region) under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on Friday, March 20, 2020 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Gujarat"

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause o be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at 104/114 P D Mello Roadsugar Market, Mumbai- 400009 or on email id nfo@quiaratsulphur.com.

For and on behalf of the Applicant

Director DIN: 00639482

NOTICE IS HEREBY GIVEN TO UBLIC AT LARGE that Mr. H Krishnananda Shenov has made Prolific Co. Op. Housing Society Ltd. having its address at Plot No.116, Sagar Building, Road No.24-A, Sion (West), Mumbai – 400 022 for membership and for transfer of shares and interest hald by for transfer of shares and interest h its original member Mr. Hiribhai V. Shah under Share Certificate No.11 bearing distinctive Nos. 51 to 55 in respect of Garage premises situated at Saga Building in his favour.

The original member i.e. Mr. Hirjibhai V. Shah had mortgaged the said Garage premises to Indian Overseas Bank, Matunga Branch for availing some loan facility. However, Mr. H. Krishnanada Shenoy has claimed that he has paid off the said loan of Indian Overseas Bank on pehalf of Mr. Hirjibhai V. Shah. In furtherance to his claim, Mr. H. Krishnananda Shenoy has submitted a Claim Settlement Letter / No Dues Letter dated 10/05/2016 issued by Indian Overseas Bank, Asset Recovery Management Branch, Mumbai to my client Society in respect of the said

Further, Mr. H. Krishnananda Shenoy nas also submitted an Agreement dated 04/04/1979 entered into with the said Mr. Hirjibhai V. Shah in respect of the Garage remises, which has been adjudicated on 10/05/2018 by the Collector of Stamps,

Any person having any claim or right in of the said Garage premisway of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, encumbrance or lis pendens, howsoever or otherwise is hereby required to intimate in writing to the undersigned within 15 days (Fifteen days) from the date of publication of this notion of his/her such claim, if any, with all supporting documents failing which the claims if any will be deemed waived and/or abandoned and my client Society shall be at liberty to deal with the said shares and interest of their original member Mr. Hirjibhai V. Shah in the capital /property of the Society in such manner as provided under the Bye-laws of the Society.

Parag N. Samant Advocate High Court D/402, Green Lawns Apartment CHS. Ltd. Opp. St. Pius College, Aarey Road, Goregaon (E),Mumbai – 400063

#### Vikram Shah Date: 25.06.2020 Place: Mumbai

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2<sup>nd</sup> Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02
Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1<sup>st</sup> Lane Ambawadi,
Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788
• Email: investor.relations@jindalonline.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH, 2020

		Quarter	ended (Standa	alone)	Year Ended		
Sr. No.	Particulars	31/03/2020	31/12/2019	31/03/2019	31/03/2020	31/03/2019	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total income from Operations	5.24	4.95	5.90	20.08	19.85	
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional Items and/or Extraordinary Items)	(1.31)	1.52	0.06	1.47	3.09	
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and /or Extraordinary items)	(1.31)	1,52	0.06	1.47	3,09	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary items)	(1.01)	1,43	0.05	1,34	2.31	
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	(1.01)	1.43	0.05	1.34	2,31	
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year			- 6	(238.89)	(240.23	
8.	Earnings per share (of Rs. 1/- each)- not annualised 1. Basic 2. Diluted	(0.002) (0.002)	0.003 0.003	0.000 0.000	0.003 0.003	0.005 0.005	

NOTES:-

The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the quarter and year ended 31° March, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full formal of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (<u>www.bseindia.com</u>) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS)

prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31° March, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 26th June, 2020.

The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable For, Kashyap Tele-Medicines Limited

Date: 26/06/2020

On behalf of Board of Directors **Amit Agrawal** Managing Director - DIN: 00169061

\*REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL IDs:

Pursuant to the circulars issued by the MCA and SEBI stating the requirement of conducting AGM in the F.Y. 2020-21 through Vide-Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and in order to effectively communicate the necessar informations related to AGM of the Company to the Shareholders, the Company hereby request to the all the shareholders to kindly update their respective E-Mail IDs and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company in the form and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

PUBLIC NOTICE

Garage premises.

Mumbai under the provisions of Maharashtra Stamp Act, 1958.

Place : Mumbai Date: 27/6/2020

परमाणु कर्जा विभाग Department of Atomic Energy क्रय एवं भंडार निदेशालय Directorate of Purchase & Sto CORRIGENDUM The following amendment is hereby authorized with regard to tender which was uploaded on https://etenders.dpsdae.gov.in TENDER NO **Existing Entry** Read As DPS/CPU/04/C3/2086/TPT 15/07/2020 23/06/2020 DUE DATE of submission upto 14.30

ALL THE OTHER TERMS & CONDITIONS REMAIN UNALTERED

#### INDIAN BRIGHT STEEL CO. LTD.

C.I.N. No.: L13209MH1960PLC011794 "Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007 Website: www.indianbrightsteel.com Email id: indianbrightsteel@gmail.c STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31ST MARCH 2020 (Rs.) in lakhs

11		Stand Quarter		Standalone Year ended
Sr.	Particular	3 month	12 months ended	
No.	7 37 10 20 30	31.03.2020	31.03.2019	31.03.2020
		Audited	Audited	Audited*
1.	Income from operations			
	(a) Net Sales / Income from Operations	0.00	0.00	0.00
v	(b) Other operating income	0.00	0.00	0.00
1.	Total income from operations	0.00	0.00	0.00
2.	Net profit / (loss) for the period (before tax,	45.00		400
	Exceptional and /or Extraordinary Items #)	(3.35)	(3.24)	(10.96)
3.	Net profit / (loss) for the period before tax		CY N	
900	(after Exceptional and /or Extraordinary Items #)	(3.35)	(3.24)	(10.96)
4.	Net profit / (loss) for the period after tax	10.0		1000
-1	(after Exceptional and /or Extraordinary Items #)	(3.35)	(3.24)	(10.96)
5.	Total comprehensive Income for the period	22		76.2
H	[Comprising Profit/ (loss) for the period (after tax)			
12	and other comprehensive income (after tax)]	1.24	1,25	6.02
6.	Equity Share Capital	100.00	100.00	100.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)			
2	as shown in the Audited Balance Sheet			
8.	Earnings per share (of Rs.10 each)		+	
	(for continued and discontinued operations)			
	(a) Basic	-0.34	-0.32	-1.10
	(b) Diluted	-0.34	-0.32	-1.10

Equity and Liabilities

(b) Other Equity

Provisions

urrent Liabilities (a) Financial Liabilities

(b) Provisions

Non-Current Liabilities (a) Financial Liabilities (i) Barrowings

(a) Fmuity Share Capital

(ii) Trade Payables

(iii) Other Financial Liabilities

(c) Deferred Tax Liabilities (Net)

(d) Other Non-current Liabilities

(i) Borrowings (ii) Trade Payables

(c) Current Tax Liabilities (Net)

(iii) Other Financial Liabilities

quity

- The Financial Results for the Quarter ended 31st March,2020 are in compliance with Ind AS and other accounting principles generally accepted in India. The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review Report of the aforesaid financial results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 26th June, 2020
- Figures for the previous periods have been regrouped and /or reclassified wherever necessary to confirm with the Current period presentation.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial results filed with the Stock Exchanges under Regusation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015 The full format of Quarterly/ Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s and the Listed entity
- The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accouting policies shall be disclosed by means of a footnote.
- #-Exceptional and /or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable

Statement of Assets and Liabilities as at 31 March, 2020 As at As at 31st March, 2020 31st March, 2019 Assets on-Current assets (a) Property, Plant and Equipment (b) Capital Work-in-Progres Investment Property (d) Other Intangible Assets (e) Financial Assets (i) Investments (ii) Trade receivables 57.83 (iii) Loans 50.80 (iv) Other Financial Assets (f) Deferred Tax Assets (Net) (h) Other Non-current Assets Current assets (a) Inventories (b) Financial Assets (ii) Trade Receivables (iii) Cash and Cash Equivalents 1.11 0.56 (iv) Other Bank Balances (v) Loans (vi) Other Financial Assets (c) Income Tax Assets (net) 0.68 4.95 (d) Other Current Assets TOTAL ASSETS

d) Other Current Liabilitie TOTAL EQUITY AND LIABILITIES 52.59 63.34 Fhis disclosure is an extract of the Audited Balance Sheet as at March 31, 2020 prepared in compliance with the

100

(57) 43.21

8.10

1.26

100

(45.82)

8.10

0.53

ndian Accouting Standsards (Ind-AS) For Indian Bright Steel Company Limited Place : Mumba Manubhai Kalidas Parek



# SYSTEMATIX CORPORATE SERVICES LTD.

CIN: L91990MP1985PLC002969

Regd. Off: 206-207, Bansi Trade Centre, 581/5, M.G. Road, Indore - 452001 (M.P) | Email: secretarial@systematixgroup.in | Website: www.systematixgroup.in Corp. Off: The Capital, "A" Wing, 6" Floor, No.603-606, Plot No. C-70, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 | Ph.: (022) 66198000

> STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31ST MARCH 2020 (Rs. In Lakhs except earning per share data)

		STANDALONE					CONSOLIDATED				
S.	Countries	3 MONTHS ENDED		ED	12 MONTHS ENDED		3 MONTHS ENDED			12 MONTHS ENDED	
No.	Particulars	31/03/2020	31/12/2019	31/03/2019	31/03/2020	31/03/2019	31/03/2020	31/12/2019	31/03/2019	31/03/2020	31/03/2019
		AUDITED	<b>UN-AUDITED</b>	UN-AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	<b>UN-AUDITED</b>	UN-AUDITED	AUDITED	<b>UN-AUDITED</b>
1	Total Income from Operations	321.27	49.60	279.26	480.30	864.07	1,791.87	1,068.23	1,824.72	5,367.12	5,798.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax & Exceptional items)	113.39	(160.42)	79.06	(398.64)	(45.95)	525.91	(365.76)	355.12	(455.06)	(261.42)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional items)	113.39	(160.42)	79.06	(398.64)	(45.95)	525.91	(365.76)	355,12	(455.06)	(261.42)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (After Exceptional items)	136.17	(161.50)	78.08	(377.80)	(45.37)	562.67	(370.40)	425.84	(444.90)	(292.88)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(Loss)	1721	1	196.50		100	200	12.5		771	
	for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)	134.57	(161.50)	74.11	(379.40)	(49.35)	561.37	(370.40)	411.63	(446.19)	(307.09)
6	Equity Share Capital	1298.03	1298.03	1298.03	1298.03	1298.03	1298.03	1298.03	1298.03	1298.03	1298.03
7	Earning Per Share (of Rs. 10/- each) (not annualised)		1.0		6	1.5				100	
	(a) Basic	1.05	(1.24)	0.60	(2.91)	(0.35)	4.33	(2.85)	3.28	(3.43)	(2.26)
	(b) Diluted	1.05	(1.24)	0.60	(2.91)	(0.35)	4.33	(2.85)	3.28	(3.43)	(2.26)

NOTES: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results is available on the websites of Bombay Stock Exchange (URL of the filings BSE: www.bseindia.com & Company's website www.systematixgroup.in)

On behalf of the Board of Directors

Chandra Prakash Khandelwal Chairman & Managing Director

DIN: 00016373

Place: Mumbai Date: 26/06/2020

## SARDAR SAROVAR DAM LEVEL RISES, 11M SHORT OF FULL CAPACITY

Ahmedabad: Though the monsoon has just arrived in Gujarat, the water level of the Sardar Sarovar Dam over Narmada river is rising fast and has reached 127.46 metres, just 11 metres short of its maximum capacity, officials said on Thursday. With the fresh inflow of upstream water, mainly from the Omkareshwar and Indira Sagar dams located in Madhya Pradesh,

the live water storage of the dam has reached up to 2,700 million cubic metres, they said. "The water level of the reservoir has reached 127.46 metres," Sardar Sarovar Narmada Nigam Limited Director P C Vyas said. This is just just 11.22 metres short of its full reservoir level of 138.68 metres.

The Supreme Court (SC) on Thursday refused to stay the Rajya Sabha elections slated in Gujarat for four seats on Friday, saying it will not stop the elections despite the plea that the postal votes allowed in this election may vitiate the polls in other states like Rajasthan and MP also, Further hearing was listed after four weeks.

Gujarat Congress leader Paresh Dhanani had moved the Apex Court, challenging the Election Commission's order to allow voting through postal ballots for the first time on account of the MLA entitled for voting down with the corona virus.

Senior counsel Abhishek Manu Singhvi appearing for Dhanani asserted that the postal ballots may be misused for "proxy votes," but CJI Sharad Arvind Bobde presiding over the Bench refused to oblige, noting that any irregularity in the polls can be challenged through election petition. Singhvi did not cut ice with his plea that it was not the matter of Gujarat alone since the postal ballots may vitiate the elections in six other states as well that are slated on Friday.

The Election Commission had allowed the postal ballots by some of the BJP MLAs of

Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation, Nashik invites bids for

The detailed tender notice, document would be

ज.सं./जा.क./१२७/ दि. १८/०६/२०२० सामायिक अंतर राखा...! कोरीबाच प्रादुर्भाव वाळा...!

BASANT AGRO TECH (I) LTD.

PLOT NO 13/2, NR. S.T. WORKSHOP,

KAULKHED, AKOLA-444001

Website: www.basantagro.com

CIN No:- L24120MH1990PLC058560

Notice is hereby given that the meeting of the Board

of Directors will be held on 29.06.2020 at Registered

Office at Plot No. 13/2, Kaulkhed, Near S.T.

Workshop, Akola- 444 001 at 4.00 p.m. to consider

and approve the Audited Financial Results for the

Navi Mumbai Municipal Corporation

HEALTH DEPARTMENT

Tender Notice No. :- NMMC / Health/ 31 /2020/ First Extension

Details regarding above mentioned tender is available on Navi

Mumbai Municipal Corporation web site www.ammc.gov.in and

www.nmmc.maharashtra.etenders.in renderers are require to note the

ज्ञक-जम्मपा/जस/जाहिरात/1854/2020 Navi Mumbai Municipal Corporation

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Head Office: 239, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai 400 021

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing

Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice

is hereby given that a meeting of the Board of Directors of the Bank

will be held on Tuesday, June 23, 2020 to consider the Audited

Standalone & Consolidated Financial Results of the Bank for the 4th

The Notice of the Board Meeting is also available on the Bank's

website www.unionbankofindia.co.in and on the website of the

stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

quarter/financial year ended on March 31, 2020.

Place: Mumbai

Date: June 18, 2020

Last date for online bid preparation is 25/6/2020, 11.00 AM.

Medical Officer of Health

For Union Bank of India

Company Secretary

Details of Work :- Tender for "Purchase of Hospital Equipment for

Covid 19 Hospitals

Estimated Cost :- Rs. 8.36,53,948/-

For Basant Agro Tech (1) Ltd.

quarter/ year ended on 31.03.2020

E TENDER NOTICE NO. 09/2020-21.

available onwww.mahatenders.gov.in

ELECTRICAL AND MECHANICAL DEPARTMENT WATER SUPPLY MECHANICAL DEPARTMENT

E TENDER NOTICE NO. 09/2020-21

Executive Engineer (Mech)

Nashik Municipal Corporation



Gujara down with the corona virus. Three BJP MLAs are reported to be in hospitals with the COVID-19 attack.

Meanwhile, casting and

counting of votes for three Rajya Sabha seats will be done on Friday. The BJP has Jyotiraditya nominated Scindia and Sumer Singh Solanki. The Congress candidates are Digvijaya Singh and Phool Singh Baraiya. According to the number of members of both parties in the House, the BJP is set to win two seats and the Congress one. There are 206 members in the House. The BJP has 107 and the Congress 92. The BSP has two, besides there are four Independents and one member from the SP. There are 113 members including those from other parties in support of the BJP. Congress with the support of an independent legislator has 93 members.

SC's no to stay RS polls in Gui of migrants from villages

WHAT THE FINMIN SAYS

villages a little while after the lockdown began, central and state

Rs500b allocated for employment for migrants, to be pooled

Workers from across the country wanted to go back to

govts made some arrangements, and they have gone back

It has been found that migrant workers returned in large

Uttar Pradesh, Madhya Pradesh, Odisha and Rajasthan

The districts have been looked at to which they have largely

Want to front load money allotted to 25 schemes through 125

numbers to 116 districts, spread over 6 states - Bihar, Jharkhand,

PM will launch state-funded rural jobs programme on June 20

for migrant workersGovernment to launch Garib Kalyan Yojana in

Much to the chagrin of industries and businesses expecting the migrant labourers return for work sooner or later. PM Modi will launch on Saturday a Garib Kalyan Rojgar Abhiyan to assure them work in own villages in six Bihar, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Rajasthan, Jharkhand and Odisha to encourage them never go back and become part of the economic surge of the rural India.

The scheme to provide livelihood opportunities to the returnee migrants will cover 116 districts of these six states that accounted for about two-third of the migrant workers. The campaign is to be launched by Modi through video conference with Bihar chief minister Nitish Kumar and deputy chief minister Sushil Kumar Modi from Bihar's Telihar village in Khagaria district. Also joining the virtual launch will be the chief minsters of other five states.

The campaign envisages 125 days of the mission mode drive to intensify and focus implementation of 25 different types of works to be provided for the migrants on one hand and create infrastructure in the rural areas with a resource envelope of Rs 50,000 crore, Finance Minister Nirmala Sitharaman disclosed at a press conference as a curtain raiser of the massive programme. She said 12 union ministries will coordinate the campaign.

116 districts in six states

work days for migrant labour

from 25 schemes

She said the campaign will cover some 25,000 migrant labourers in each district who will be assured work as per their capability at least for the next four months. The officials also listed the works lined up under the programme at the press confer-

The Prime Minister is also trying to put into action various plans declared by the government last month as age to revive the economy as the auction process of 41 coal blocks for commercial mining through a video conference on Thursday. He said privatisation of the coal mines will help India in becoming self-reliant in coal as part of the AatmaNirbhar Bharat to reduce dependency on imports.

Meanwhile, PM Modi on Thursday said business activity in India is fast returning to normal levels with consumption and demand fast approaching pre-COVID levels as visible in macro data on power, fuel and other consumption.

India faced a recessionlike scenario after a national lockdown was imposed on March 25 to curb spread of coronavirus. The lockdown, that has continued in various phases into June, albeit with significant easing of restrictions, resulted in the severe disruption of industrial production and consumer spending, with GDP growth forecast to contract sharply.

With the easing of lockdown conditions, business activity was fast returning to normal levels, Modi said.

At the launch of commer cial coal mining, he said consumption and demand are fast approaching pre-

# Sabarimala to be shut sans annual fest, pilgrim rush

Sabarimala temple, with an overwhelming stillness pervading the entire foothills, instead of the chants of Saranam Ayyappa, is closing on Friday, without giving darshan to devotees. The temple administration

and the Devasvom Board, which runs it, had asked devotees to stay away as part of the Covid-19 lockdown.

The annual festival has similarly been called off, which is also rare occurrence.

The state government had announced earlier that the Sabarimala temple would open for pilgrimage on June 14 as the nation announced Unlock 1. But stiff opposition from Hindu groups and the BJP forced a rethink after most places of worship belonging to Christian and Muslim communities voluntarily decided to keep the churches and mosques in view of the heightened Covid

Similarly, in Guruvayur, the other most prominent temple run by the Devaswom Board, decided to deny access to devotees after it was initially announced that the famous temple would reopen on June 9 for darshan to pub-

The temple had also announced the reopening of the premises for marriage, a favourite venue for marriage by the devout, subject to a maximum of 60 weddings per day, with the participation of 10 people from both bride and the bridegroom. But in the same way as Sabarimala, the Devaswom Board made volte face and announced that the temple would continue to be out of bounds until at least the end of the month, when the authorities are expected to take a call on whether to extend

the restrictions after review-

ing the Covid situation. While some of the other temples re-opened for worship, entry was restricted, with only five worshippers at any given time. But in view of the increasing threat of community spread of the virus in Kerala in the wake of the influx of people from red zone states as well as heavily affected foreign countries, people have generaly stayed away from visiting even the

temples that are open. churches Most mosques in the state are remaining closed for worshippers as their managements decided to exercise caution to safeguard the lives and health of their devotees. The managements of the places of worship are now expected to take a decision on the reopening at the end of June.

Meanwhile, after dilly-dallying, the Pinarayi Vijayan government in Kerala has begun the process to acquire land for the proposed Sabarimala airport.

A government panel of bureaucrats sometime back was told to identify the land for the proposed airport. The panel zeroed in on 2,263- acre Cheruvally rubber estate in Kottayan district for the proposed airport.

## Didi for scaling steps to tackle virus cases

PREMA RAJARAM / Kolkata

COVID-19 are on the rise in West Bengal, but the state administration is confident of handling patients who need medical care in government and private hospitals. There are 33 hospitals in the state with 10,000 beds to treat COVID-19 patients oh which 8,000 bed are unoccupied. There are 1000 beds in private hospitals of which 50% of them are vacant. However, there has been an increase in number of beds which will be put in public domain.

"I had a meeting with all private hospitals. There are 33 hospitals. Both private and public sector have equal responsibility," said West Bengai chief secy Rajeeva Sinna.

"A satellite health care system is being made in private hospitals for asymptomatic and mild patients. They are being put up in buildings in the same compound of the private hospitals. Information will be made in public domain for availability of beds, as statistics of number of beds don't help people. This will be done for public hospitals by 7pm today and tomorrow the same will be uploaded for private hospitals by 11 am," added Sinha.

The state administration had faced flak in the recent past for COVID-19 patients being turned away stating that there were no bed available. A similar situation was seen in private hospitals, for fear of the hospital staff and other patients being infected by the coronavirus. Incidentally, there have been reports of patients being admitted in hospitals for some other treatment of surgeries and have ended up testing positive for COVID-19.

However, these fears should not result in serious COVID-19 patients being turned away for lack of availability of beds being stated as a reason by private hospitals.

#### Amma canteens to restart free food

CHENNAI: The ruling AIADMK's lagship Amma Canteens will provide free food for 12 days from riday onwards in Chennai and three neighbouring districts where the lockdown curbs are being tightened to prevent the spread of COVID-19, CM K Palaniswami said. Food will be provided through community kitchens and home delivered to select sections of the population such as the aged, he said on Thursday. Palaniswami had on Monday declared areas falling under Chennai, Tiruvallur, Kancheepuram and Chengalpet districts and under the city police jurisdiction will revert to stringent lockdown sans relaxations from June 19 to 30.

## Centre pitches for unified strategy for Delhi-NCR Capital ramps up testing with rapid tests number of people reside in and work on a common strat-

The Centre on Thursday pitched for a unified strategy for Delhi and its satellite cities to tackle the coronavirus pandemic, while the city government ramped up COVID-19 diagnosis by commencing testing through the rapid antigen method.

While reviewing the coronavirus situation in Delhi-NCR, Union Home Minister Amit Shah said the satellite cities like Gurgaon, Noida and Ghaziabad cannot be separated from the national capital in this battle.

home minister favoured a unified strategy for Delhi-NCR to tackle the coronavirus," a home ministry source said.

Besides CM Arvind Kejriwal, Deini Police Commission er SN Shrivastava, senior officials of NCR districts and Ministries of Home and

Health and ICMR attended the meeting.

Shah assured the NCR districts that the central government will provide all support to them in their fight against the coronavirus pandemic, another source said.

Delhi and its satellite cities, an urban belt sprawling across three states, has one of the highest population densities in the country. A large

Delhi and work in the satellite cities or vice versa. The NCR comprises dis-

tricts belonging to Haryana, UP and Rajasthan, the prominent ones being Gurgaon, Faridabad (both in Haryana), Gautam Buddh Nagar (Noida) and Ghaziabad (both in UP). "In view of the structure

of Delhi-NCR region, all concerned bodies need to unite

egy against the coronavirus pandemic. In this context, I met with Delhi Chief Minister and senior officials of Center and Delhi-NCR today to discuss how to evolve a strategy as soon as possible,' Shah tweeted. On the meeting by Shah

with officials of Delhi-NCR, a home ministry statement said the minister said an expert committee decided the rates for COVID beds and treatment in Delhi, and these could be applied in hospitals in NCR cities after consultations. Meanwhile, the Centre plans to conduct six lakh rapid antigen COVID-19 tests in Delhi at 169 new facilities being set up in the capital where 50,000 kits have aiready been supplied, Union Minister G Kishan Reddy said on Thursday.

## PM doesn't want collective wisdom All-party meet: RJD-AAP ignored

New Delhi: A massive political fight broke out late on Thursday with the Rashtriya Janta Dal (RJD) and Delhi's ruling Aam Aadmi Party attacking Bharatiya Janata Party (BJP) after being ignored for the all-party meet called by Prime Minister Narendra Modi on Friday.

Both the AAP and RJD have not been invited for the all-party meet called by Prime Minister Narendra Modi in the backdrop of Indo-China standoff at the border in Ladakh.

"It's unfortunate that the prime minister is cherrypicking parties for the allparty meet. This proves that ne doesn't want to pay need to the collective wisdom," **RJD** Member of Parliament Manoj Jha said.

# **OVER 30 DOCS RESIGN IN UP**

Over 30 doctors of a private medical college in Uttar Pradesh, working at the rank of assistant professor; professor and even head of the department, resigned en mass Thursday after their salaries were allegedly slashed by 20 percent by the management.

In a mass resignation letter written to the Dean of the Mayo Institute of Medical Science, Barabanki, and signed by 30 doctors, lists three points, "1) Irrational salary deduction during our duty in covid times, 2) Other deductions under various heads 3) Repeated misbehaviour and unacceptable attitude of the management despite unconditional support to the institution'

Doctors told FPJ, "In May end, the management asked us to go on force leave for six days so that our salaries for those days can be slashed. This month also we were being pressured to go on leave so that the management can save money by deducing the salary 'officially'." The doctors allege that the management was not ready to hold talks to resolve the issue hence they were left with no option but to put in their papers. All 30 doctors are now sitting at home.

The Mayo medical college has a 750-bed hospital attached where 200 doctors are working in different capacities. More doctors are likely to quit in the coming days, says a doctor. Dr Neeraj Mishra, former head of doctors and resident doctors association, says, "This kind of treatment with corona warriors is appalling. The management must stop doing such tricks to harass the docs." Dean Dr JP Roy remained unavailable.



Union Minister for Health & Family Welfare, Science & Technology and Earth Sciences, Harsh Vardhan launches India's first I-Lab (Infectious disease diagnostic lab) for COVID-19 testing in rural and inaccessible areas of India in New Delhi on Thursday

## 'National policy on 'COVID-free' paper for expats needed'

AGENCIES / New Delhi



Congress leader Shashi Tharoor has urged External Affairs Minister S Jaishankar to come out with a transparent national policy on 'COVID-free' certifi-

cation, saying if such a document is mandatory for expatriates returning home then the government should facilitate it and not put the onus on the 'pravasis'. In a letter to Jaishankar, Tharoor said while the Vande Bharat Mission continues to offer a valuable service, a considerable proportion of Indian citizens have been unable to secure their return back to the country. Tagging the letter, Tharoor tweeted, "It is Kerala govt that has made it mandatory for travellers to board with Covid-free certificates."

# I was a labourer myself, can go to jail thousand times for my brethren: Lallu

Congress chief addresses his first media meet after coming out of jail

OUR CORRESPONDENT Lucknow

Congress Uttar Pradesh Ajau Kumar Lallu, who was released from jail Wednesday evening after almost 27 days, launched a verbal attack on UP chief minister Yogi Adityanath in his first press conference after his release Thursday.

"The Yogi government's autocratic regime can't stop us from serving the poor. I am myself a labourer and understand their pain. I am willing to go to jail a thousand times for my brethren," Lallu asserted

He alleged it was more evident now that the BJP government was anti-poor and didn't want that any relief reaches to the poor.

Lallu was accused of furnishing false information, criminal conspiracy, etc. related to the arrangement of buses by Congress for transporting migrant labourers. The government had alleged that the Congress submitted fake documents for over a few dozen buses among over 1,100 vehicles.

Priyanka Gandhi's personal secretary Sandeep Singh was also accused in the case, but never arrested. A bench of Justice Attau

Rahman Masoodi granted bail to Lallu with certain conditions. The High Court directed Lallu to file an undertaking to the effect that he shall not seek any adjournment on the dates fixed for evidence when the witnesses are present in court.

#### SHO in UP axed for giving 'lessons' in corruption

RAE BARELI: A police inspector in Uttar Pradesh's Rae Bareli district has been suspended after his audio clip, in which he is heard giving 'lessons' in corruption to his subordinates went viral on the social media on Wednesday. The suspended police inspector was the Station House Officer (SHO) of the Kheero police station. In the 3.59-minute audio clip, Mani Shankar Tiwari is heard telling subordinates how he managed to run a police outpost because of his connections with an MLA and a minister in the previous government. In the same audio, Tiwari is heard telling juniors, "In charge ka kaam hai management karna, aur aapka

apradh karna" (The work of in

your work is to commit crime).

charge is to manage things, while

## Bihar: Min's house sealed

LAW KUMAR MISHRA / Patna

Residence of the former union rural development minister and vice-president of RJD, Raghuwansh Prasad Singh who was tested positive of coronavirus was sealed on Thursday. Singh was admitted in Patna AI-IMS. The road leading to the residence of Singh in Kautilya Nagar too have been barricaded to prevent entry of outsiders, which is the residential colony exclusively for the legislators and MPs.

Health dept officials visited Panapur Thakur village in Vaishali district and sealed the village. The team collected samples of 93 people in the ancestral village of Singh, who stayed there till last week before coming to Patna for a press conference. A former MP, Putul Singh, widow of the former union MoS for railways, Digvijay Singh has tested positive.

NOTICE

ursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure applications), Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held or

inmedabad, Gujarari-380006, inter alia, to consider and approve the Audited Financial Results of the company for the quarter and year ended 31st March, 2020 as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to transact all such other By Order of the Board of Directors

riday, 26" June, 2020 at UL/8. Upper Floor, Survarath Complex, Panchwati 1" Lane Ambawad

Amil Agrawal Managing Director - DIN; 00169061

REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL IDS

rsuant to the circulars issued by the MCA and SEBI stating the requirement of conducting AGM in the F 20-21 through Video Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and i fer to effectively communicate the necessary informations related to AGM of the Company to th hareholders, the Company hereby request to the all the shareholders to kindly update their respective E-Ma as the double related estalls with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company the form and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

ानिती राजा प्राप्त अधिका क्षेत्रपुक्त कान्यारे विशेष घर १४० वर्ष प्राप्तिक प्रचलक प्रतिकृति प्राप्तिक प्रदेशकार्य अध्यक्ति एक हुए के में प्रश्नी किना प्राप्तिकों होता की स्वार्थ किन्यार के में किनी किना को स्वीर्धिक की की सुक्ताकारी अधिकार्यकों के स्वार्थ कार्याक्री और अस्त

#### PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is noreby given to public at large risk my cleent Mrs. Kalawati Devi Pandey, is the lexifu ovare of commercial premises bearing no.101, Big Bazar CHS Ltd., Shivaji Chowk, Lodha Hevsan, Nilja, Dombivali (E), Tal Blatt, Thane 42204, salmessuming 1609 sq. ft. area at first floor stong with the open space on ground foor which was et out or rind to Mrs. Widya Wikas More (Licensee), trouble heave and Losense Agreement stard 26/52013, July registered with Cifice of the Sub Register Rahyam — 3, videourneates are, KIN-34/455220 States 26/52020 Fin Accuse of Mrs. Widya Wikas More (Licensee), traving advices at Flat No. 131. Building No. 03. Scotta—EE, Amaran Registerin, Wast to D-Mar. Kalambol Note, Registerin Navi Munical —416/218. By notice cited 15/01/2026 at 01/02/2020, my clean were competed to cared and intrinse the case and License Agreement due to non-payment of irrart and vibilation of seward trans of agreement and semantics of the control of the seward transport of the control of the semantic settle risks of the control of the semantic settle risks of through not by notice detect 11/08/2020, however Mrs. Yorky Visas More did not kake accompanies of 11/08/2020, however Mrs. Yorky Visas More did not kake accompanies of 11/08/2020, however Mrs. Yorky Visas More did not kake accompanies of 11/08/2020, however Mrs. Yorky Visas More and the same staff in ab to linding not my dient. I faulthy infloring the public at large stant notic need in any synarpermental hirs. Why Visas More and the same staff not be linding not my dient. I faulthy infloring the public at large stant notice and in a synarpermental hirs. My Wikas More did not a semantic start of the same staff not be linding not my dient. I faulthy infloring the public at large stant notice and the same staff not be linding not my dient. I faulthy infloring the public at large stant notice.

Acrocate
Row House No. 52 Aashryana, Behind Bharaf Gas Agency,
Scotor - 2 Kepankhairand, Navi Mumbai - 400 709
Cell, 08819 075 002 9990020799 PH: 022-2754 5001/5002

व्हीआयपी क्लोधिंग लिमिटेड 📀 ত্যাক্রার্থন কলোক্রণ লোপত ও জুল নাক্ষাত্র কর্মান্ন নান্ন, নাক্র ও স্থান, নান্ন এটা না , কার্যার (পুর) সুক্রনিসক এপর বিশ্বরুক্ত কর্মান্ত ক্রমেন্ট্রক্রার ক্রমান্ত্রকর ক্রমেন্ট্রক্রার ক্রমেন্ট্রক্রার ক্রমেন্ট্রক্রার ক্রমেন্ট্রক্রার ক্রমেন্ট্রকর ক্রম

रिमुद्देशन आर्थ २) असमार, सदर सहज कर्मनीची वेबसाईट <u>www.bischemicq.in</u> वर आणि स्टांच (वस्त्रेंटरेस्टी वेबसाईट <u>www.bischemic.com</u> आणि <u>www.bischedo.com</u> करसूदा एकार आहे.

ठिकाण : मुंचई विगोक : १८ जुन, २०२०

व्हीआयर्पा क्लोधिंग लिमिटेडकारता सुनिल पाठार अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

#### HDFC securities

#### एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड

एचडाएफसा सक्युगराज गामस्य जो काराना अधिक सर्थ अर्थ का विव देन के कार विहरेंग, बी-अरका, कार्यमां (ए.), गुन्दे-४०० ४४३ (बीजायदान सुरक्ष अस्तावककतीक्रमां १२१४) इ.-१९२३ इस्फूर्कश्चर विव कार्यक्र अस्तावकर्य बुं-मेर अस्ताकर्यकर्याकराज्यकराज्यकर

३-१० : Vennutants गाडा ठाडाभ्या नाहारा उठ्ठ०००० व्यक्तार : प्रकार क्षेत्रक (प्रकार वेद की क्षार १९ व व्यक्ता देश्यात येते की, करनी अधिरिया, २०१३ व व्यक्ता १९ व व्यक्तिय तम्बयंत्र हे अपन अधित क्षार १९ व व्यक्तिय वाच अधित क्षार्य है अधित व्यक्तिया एका स्टब्स्ट इंटिंड अधित व्यक्तिया एका स्टब्स्ट इंटेड डिडिड्ड व्यक्तिया एका स्टब्स्ट वेदा डिडिड्ड वर्ष प्रकार इंटेड व्यक्तिया एका स्टब्स्ट वेदा डिडिड्ड वर्ष १००० व्यक्तिया एका स्टब्स वेदा विकार विद्यालया एका स्टिक्स वर्ष १००० - ११ साठी प्रति समापाग रू १६/- च्या अंतरिंग लागांश च्या प्रश्नाच्या करनास्त्र प्रतिनगर, २० जून, २०२० गेजी रेकार्ड डेट निश्चित केर्ल ज है. रेकार्ड डेट जोजीस सेक्सी (इलेक्ट्रानिक व प्रत्यक्ष जरूरी होन्सी) प्राप्त करणारे भागधारक कंपनीकार्च एरान केले जाणाऱ्या अतरिम लाभाशासाठी

भागधारकांनी कृतया लक्करात लजकर स्थांच्या बोदणीकृत मन्त्रांत कोणतेही बदल आले असल्यास कंपनी/डिमॉडिटरी पार्टिसपेट (डॉमॅ) ला

१२ जून, २०२०

संचालक पडळाच्या आदेशाने एन. इ. चेंकिटाकिशन कंपनी रेक्टिटरी

भेदी तर्ज करिया BOI र अपने ने स्थान प्रतान ने ती प्रतान करिया BOI र अपने में स्थान प्रतान ने ती प्रतान करिया करिय

#### जाहीर सूचना

7	इसन्तरमध्य मूळ द्वार चनाचा प्रस्ताम
*	देत पुत्र परिदेश कर देव के प्रेया के कार्यावर्ग के प्रित्य प्रायान के विकास समित्र कर सामान्य समाया स्थाप व्या देव के प्रतिक के प्रतिक के प्रतिक के प्रतिक के प्रतिक के दिवस के प्रतिक क

ातुर सारक हमान एत्या कारण कारण कारण कर पायु प्रशास प्राप्त, बीत, रूपमा भागाता भागी के कारण भागाता भागी के प्रति कारण कर भी कहा है अपने हमान प्रशास के प्रति कारण कर कि अपने कारण कर कि अपने कारण के प्रति कारण के प्रशास के प्रति कारण के प्रशास के प्रति कारण के प्रशास के प्रशास

दिनांबः : १९ ०५ १८ (० डिकाणः: गुंबई उप महाज्यवस्थापनः चैक ऑफ डेंडिया, अभेरो एनगावी

#### केईसी इंटरनॅशनल लिमिटेड

नी सामाय : एमार्ड २०० एमार्च ४० ५५० प्राण्य ४० ५५० छ। ने जी कार्ने ४० ५० जो आक्र १८६३ में अने शेंद्र तेत अपने सुंदर ४००० ६० जीव २० १५१ - ११९६१ १९७०, फेम्मा १९१ - १० - १९९० ४९०० में जार्च ३० ७००० ४०० १०० व्यक्त १००० में वर्ष १००० विकास सूचना

#### इन्टरेस्टर एज्युकेशन अंग्रेड पोटेक्शन फड (आवर्डपीएफ) अकाऊंटमध्ये बंपनीच्या इक्किटी शेशर्सचे हरनातर

पुर्वा ।

इत्येवसर एन्युकेशन ऑग्ड पोर्टकान फड (आवर्षां) अकाकेट्राय से बंगीच्या इत्येवसी अंअसंब हरनांतर सेना अकेट्य, एर.१ (जिस्सान) के लाक रेड १९ १६ के लाक करना के लाक करना के लाक करना के लाक के लाक करना के लाक के लाक करना के लाक के लाक के लाक के लाक करना के लाक के लाक करना के लाक करना के लाक के लाक के लाक के लाक करना के लाक के लाक करना के लाक के लाक करना के लाक करना के लाक करना के लाक के

आहे. आपक स्वागत रोजन एका गर्मना भोगी प्रोप्त क्यांगीएक असकदावर हत्तावित श्रमान कार आहे ला को देन ग्रमायानकी नी प्राप्त की बेता आपक्षित्रमा हत्या अस्पाताही रहते हैं एक उत्तेषण पह तिक सामायाल ग्रमी कोना कीना हत्या प्राप्त की सेता असी होता की स्वाप्त की स्वाप्त की स्वाप्त की राज्य है है है है अपने की स्वाप्त की स्वाप्त

करकीन करवीन जंगळता २२ वर्गेळा, २०२० धर्मत प्रशंक १ हे जर होन्दर्मकरून कोणनाही प्रजनकान प्रणा । वाल्याय कंपनी आर्युपाएर राज्याचा कार्यवकोनुसार पुरीस बोकाराही सुचर्नेजियाच क्राउदीमध्य रुप्तवसील विक्रित रिकार्युस्पर आर्युरीएर अकार्यपर पूर्व मेजर्या हार्नास स्टेस्ट

माना हात्यां करना. १४ करावी हो हुने विश्वमत्ति की, अवशेषतक कर्मां है। त्यारीक नहत्त्व आणि वचारित प्रेमं वैदरीन अवशेषिक इस्त अती वित प्रोमंत्रिय कराव प्राप्त करावेशिया विश्वमत्त्र की तथा प्रोप्ताव्यक्षति अया करावेश, अभागतिकी नोर दाया की, कराशीय अमेरिकट के क्यारीका करित कार्या करावे करावेशिया विश्वमत्त्र की स्वीतिक क्रियोग, दाया स्थाप स्थाप

तुम्बाः पुर्वःत पाविती (शाहिकः मा केटा स्थापक क्षेत्रे अस्यक्ष स्तुत्व मा कार्यः) मा कार्या क्षेत्र आपकः । स्व विस्ता कार्योच्या क्षेत्रशिक्त विभावेत्वः, क्षेत्रका सर्वे । mestatportigete.crpp.com वर्षे शिक्षात्रे ।

केर्ट्सी देशसंस्थातल स्थितिहरू करिन आंपेन कुपार गुप्ता कंपनी सचित्र आणि अनुपालने अधिकारी **₩ RPG**-

Fullerton Fullerton INDIA CREDIT COMPANY LIMITED Surfaces (1) He find with the state of the first state of t

विनांकः १६ जून, २०२०

-ai, yai vonoza ियार कार्यालकः ग्रामिषिकाय पाक, यत्रतः ५ ज्ञार ३, वी विग, न्यर, ५ राधावर मिळकर्तीच्या चिक्रीकरिता विक्री सूचना

करिए आहे. सीकर व नेक्टर हुनावन दिया केरिट केरी लिपिट, नाया सम्बंत प्रसिप नहरीना वार्यक्षकी जानता पूरीत जान आहे. हार वर्ष कपि जीत नगुर प्रकारीम्म न्युरीताहा करनाव नगुर समेव जीवे मेरी जिल्लाही केरी साहे जी आहे नमें आहे. आणि जिल्लाही आहे औ

कार्रेडल/हमीटल/ धार्त क.	नामसी मुखनेखें नामीरक जाणिक्यक	स्वायर् सिळकतीचे सर्वन	सलीय किंमत, इजर आसि इजर सन्धिकरणानी शंबदवी तारीज	है-शिवाकार्च अमेडिक अभिने
ा प्रक्रित एटम्बर्टर होती. 2. बेहुमाल प्रवर्धाताल होती 3. बेहुमाहीहरू हिल्लाम	्वा स्वयंत्री वार्षिकः १९९२२२१६ प्राची स्वयः १, १३६४२१६ (न्याची स्वयंत्री स्वयंत्री स्वयंत्री स्वयंत्री (वर्ष प्रावद्य स्वयंत्री स्वयंत्री स्वयंत्री स्वयंत्री स्वयंत्री स्वयंत्री स्वयंत्री	श्राद्ध क. ५. वस प्रवट केलाय माजगीर्व स्टाहत. किलाची प्रवृत्वकीरक उत्तक, कारत एंड, हेट्याही पहिल्ल, कुंच्हें - गांड १३४	(१६६) व किया । स. १,54,00,300 (अपने मुख्य कार्य प्रोक्त सार्य प्रोक्त ) इ.स. १८,46,000 (अपने प्रेप्स साथ प्राचीत इतार पार) इ.स. स्था करणानी जनसभी संदेश (१८९७) (१८००)	हिताक : 16:07:20:20 प्रज: (1:00 प्रे इ. 01:00 (५ मिनंदरण अपनीहित निज्ञालाक)
ये, पेड्ना प्रतिहरू, - ट्रूमा - म्युपल्यन पेड्ना, 1. ती. तामें म्युपल्यन पेड्ना, 4. औ. दिए एक्टीय पट्टी, 2. में, स्टेप्टर जीवना दूर्मिय एर्नेना, - ये. पोर्डनेड- अंटर प्रतेम, 7. ये. प्रतन्तेड-पीडेन्डन मिडना	व्यान सुवति त्रीष्ठः । १८४८-१८०६ । १८ १६ १८० वेद्यः ६६ । १८ १६ १८० वेद्यः ६६ । १८ वे १८० वेद्यः । १८ वेद्यः । १८ १८० वेद्यः । १८ १८० । १८ १८० १८ १८० १८० १८	्वार के अवर्त है है - नवता , वी कि , में न पूर्व को अवि के क्षेप - पार्टी के , में पहुल्लाव करने हैं है, क्षेप वार्त कि , क्षेप के की (पार्ट) , क्षरी-400000	रामीय सिंधन : २. ११९ (१५)वार - स्था दोनक दें पूर्णाय नाम चेत्र द्वार मा । इ.स. २. १८,११,३००० (स्पर्धे बाईं लाए नरमा कार तम्मी च्या तम्म कार नी नंत्रत्वी व देंज । स्थाप्तरहरू	Rains : 1002/0020 005 : 11,00 i) 10,00 (0 foliate sat wealth Paramong)
् मोत्त्व मंत्रचा इटेंबा प्रश्नेट निविदेश इ. मोत्त्व मात्रचा जॉनिस्ट्राम (जिला) प्रश्नेच्या मार्टेब मेंद्रिय इ. मीत्रच प्रीचा मार्टेब मेंद्रिय अन्तरेट संबिद्धः 4. मीट्ड मेस्स्	च्याची सुरुवेशी वार्तिकः (2008/2015 प्राचानी कारणः १८ (वार्त्यकानाः १९६) कृतवः भारतः वेशी पीत्यक्षिणे वार्यः रुवेश राज्यः वार्तिः वार्यः प्राच्याः वार्तिः वार्यः विकास	कार्यातम् कः १८६१ (१६ व) महत्यः, मध्ये व्यक्ती संप्रत्यक्तमः चटना, राजन १८-ने का, नेन्द्र (५०), मुंबई ८८०७४	मधीय कि । 8.2 (4.10) आहर - (शरी होन की र बीच राख्य भागा क्या के 27 (4.1) (4.1) (4.1) एका तम कर पार्ची तेवरची सामित - (अ.१/१८८४)	दिनक 1007/2020 नेक: 1100 में 5.00:00 (५ किंकि: स्वा अम्बर्गित विकासकर
इ. <b>अ</b> ु.श्व <b>र्</b> षेत	च्या १३-०६२० । । प्रति १४-०६२० । । प्रति प्रमार्थे	चार्माका हा. २८३, १६२ - चना, उनके समुद्री मीप्टणकार चारता, सम्बन इ.स. १८६, मेनर १२७, पुनर्दे ४८४, १८४	सर्वेद विभारः ५. (५०)/१० १८३५- (११६) इस करेटी पातास साम्र में साह्यः १९४१ - १, १, १, १०) १८३५- १९४१ - १, १, १०० - १, १०० १९४१ - १, १०० - १, १०० - १, १०० १९४१ - १, १००	दिवानः १००४/ज्ञासः १४०१/मध्यः १८०१/४० १५ विभिन्नाच्याः अस्पर्वितः विद्यासम्बद्धः
		वार्षाताः इ. 200, वर्षः मतः , यथा मति, वीतः रोजभार्वे इति गेट्यकः अभावत् , अभावतः ३६०००	राशीय किया 5- (१८, ११) ११३	दिनक 1007/2020 नेज: 1150 के 5. 10 001 (9.10)12 क्या आयोदिक क्रियासक
्ता, पंता प्रतिकतः, १. जार न्यमुक्तारा प्रत्या, १. वी विषयः च्यानकातः, प्रका, १. वी विषयः च्यानकातः, प्रका, १. विष्यः च्यानकात्, प्रतिक्रा, १. विष्यः च्यानकात्, प्रतिक्रा, १. वी, विकार, प्रत्यक्रिया, १. वी, व्यापिकातः, प्रतिक्रात्, विकास	াৰ্য কুনাৰ নামত : 1909/2015 নামত নামত : ব. 20, 5 (14/80) বৈদ্যা কুনাৰ্য ক্ষিত্ৰত বৈদ্যা নাম কুনাৰ্যক্ষ কল্পান্ত ট নাম কুনাৰ্যক্ষ বিশ্ব বিশ্ব তেওঁ 2016	बुनियकः २०११ - २ म घनताः राज्यसम्बद्धाः वेदस्य एकः स्व द्वार्थः । अजिते पूर्वः - वकास्त्रस्थः	ताबीन संस्थाः स्थाप (१८८८) च्या स्थाप स्याप स्थाप स्याप स्थाप स्य	िर्मकः १००७/२०२४ वेटः १४५६ वे द्वाराधः १८ विक्रिक्ता अस्त्रीरित् विद्यासकः
्रुष्ण गंदन होत्य प्राप्तहेर ह बिहर, 2. ती. गिरा पंत्रस्य गंदर 2. ती. प्रवेग जिल्ले 3. ती. प्रवेग जिल्ले 1. ती. प्रवेग प्रवेग्द्र जेला, 1. ती. प्रवेग प्रवेग्द्र जेला,	के जाती के कि के कि के कि के कि के कि कि के कि		श्रमीय कंनः क. १७१३ वर्षः १८०० वर्षः वर्षः प्रति कं.सी क्याप्तनः स्रव्य वर्षः १८,११९ वर्षः वर्षः १८,११९ वर्षः वर्षः १८,११९ वर्षः वर्षः १८,१९० वर्षः वर्षः १८,१९० वर्षः	Rose: topyrates inv: 11.05 ft 7, 21.00 (* With vot smaller beauting)
्रांत एवट देत केंद्रवा र इस्त्य होंग्रेड्ड, इ.वी. अध्यक्षण अध्यक्ता, १.वी. होंगे अध्यक्ष १.वी. प्रश्च आकान	ार्वे स्कूरोबी आधित : 22(.82)मी चनार्वे क्वान ए. 1,83(0,832) (ज्यां रह बीट स्ट्रोमाना अन्य ती बार अंगरार्वे सम्बत्ती रह बार स्ट्रोमाना अन्य ती बार अंगरार्वे सम्बत्ती	पुष्टिका। भी, सार, ६०० प्रकार क्रिकेस जीवनीयहर, बर्चा विजेश स्वतः जो भी, जो, वेड, येड्र पूर्व जीवर्ड – ६,स्टाट	वर्षात्र केरून हैं। च. 5,64,60,000, किसे महाकर नी-ए लाख प्रमण करा नात्र क्या करा स्थाप क्या नाम त्याप प्रेचकान क्या क्या नाम त्याप क्या करा क्या करा है।	दिवकः १८०४-१८२३ वेलः (१.१०६ वे मृ १८४४ १५ विकित्स्वा अस्त्रीरित विकासम्बद्धः
ंद्रम पंजित्त् हि १ ती. विश्वां क्षिमस्ताल नेवल, १ ती. अनव किनो, प्रता, १ ती. अन्य किनो, प्रता, १ ती. स्पर्क करी केला १ ती. स्पर्क करी केला १ तेला मेर्निकाल क्षेत्रीय क्षेत्रीय क्षेत्रीय प्राप्तेत्र क्षित्रीय	रामा करनी तथिए । ह 12 200 16 उनके । १८ 12 अप्रकृतिकार १८ 12 अप्रकृतिकार १८ व पर विद्यास्त्राध्यास्त्रास्त्रास्त्राध्यास्त्रा	स्क्रीय देश, वेष्णाय १८ वे त्रीय जीवनकोत्र देश होत्र ब १३ (भाग द्वारिक्केट १२ (भाग, सर्वेक्ष देश होत्र १२ (भाग, सर्वेक्ष देश होत्र १८ (भाग देश होत्र होत्र १८ (१८) होत्र होत्र होत्र वेदिया हो (१८) होत्र १८०० व्यक्ति होत्र	सर्वेद केंन्स २. अस्त्रात्म् स्थानः १. अस्त्रात्म् स्थानः १. अस्त्रात्म् स्थानः १. अस्त्रात्म् स्थानः १. अस्त्रात्म् स्थानः १. अस्त्रात्म् स्थानः १. अस्त्रात्म् स्थानः	दिनामाः 1000/-1001 नंबार 1101 न १८०१-४० १६ विमान, च्या १८०१-४० विकासमञ्ज्

हे १९३२) जीरिक के १६०१० माम अब दिला को मिलामित १८०० व्हे लोग मेले आहे। १८०० व्हे लोग मेले आहे। १८०० व्हे लोग मेले माह जारा, १९०० मालामित हिला के लिए के माह वेळीच्या ल्पशीलवार करी जावि शतीकरिता कुळ जुनस्ट पुरोबनेल्या निकल वेदवी ब्हाबा.

दिनांक 19.06.2020 विकाण मृबई

प्रसान ओहर, प्राधिकृत अधिकार। फुलरटन इंडिया क्रेडिट वंखनी शिकेटेड

Samvardhana Motherson International Limited

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षामाठी अलिम वित्तीय निष्कर्षांचे विवरण

	(अन्य पूजना नगरचात्तरार्च रकता उक्षतक गा. ४. पर्छ)					
तामील	संगलेखा सह	त महिन्यांसाती				
	34.09.7034	30.04 2089	20.07.0027	\$0.09.3084		
	(अनेपार्यासीमा)	(आरंग्नापरिक्रित)	(अलेखपरिव्यक्ति)	(अलंक परिधन)		
१. प्रवर्तनाञ्च एकरः उगातः।	37,530	1/58	N. 260	4,363		
५ काराज्योस मार्ग संख्या नगर/।शीरा: (पर, अगवादरसक						
आर्रिः किंवा अनन्यसाधारम् याबीप्तीः	4.4:4	30	4,558	+, > < 5.		
ः, नार प्रश्रीलाङी फरार्च निष्यक नाम/(गोदा) (भाषादरमक			1 2			
आरि (सिंग अनन्दराधीरण वार्मीनोर)	36%	(0/4)	9,50	205		
४. काल प्रभीताडा करोल्ट निज्यद्व नवा/(चीटा)						
(अपनाइताक अणि/किंना अस्त्यक्तपोएं यांचीनंत्र)	110	(0.0)	1,032	5,63		
५. काल वर्षाताडा एकुम एवंगल्लेटक इ.पप (जानावर्षाताड)			1 1000			
नका/(चीटा) (क्टोल) आणि इनः सर्वदम्मानेशक उत्पन्न (क्टोल)			A 100			
(Next)	3 43	(870)	2,505	554		
६ मध्या इत्तरेत स-भाग - सन्तर (दर मिक्न क. १ / अन्तेकी)	8,411	6,084	Y,086	r,ttle		
<ul> <li>जुनमूंक्य कित ए स्त्रीन नगर्दः रास्त्रीन</li> </ul>	55,55%	3.816	82,854	532.7		
द रहे को (टीव १४ क्शानी)	83,495	25,492	25,995	32,003		
९ वर्णात कर्त (सहस्र)	8,36	4,834	2,440	1,565		
१३ र जीत विजियेत्रल पंपरन्य घोजावे	मेर लगपु	ीर लागू.	de guin	-%e-14		
१८ वर्ज-स्थिती गुणंतर (तीप २० वपायी)	9/34	0 13	# 5A	0.53		
१४. प्रति सम्मान प्राप्ती (प्रतिर्द्धी रू. ४०३० वे			0.00	-		
(৫) নাল্যন	361,6	130.50	3.43	1.93		
(ग) र विकत	0.151	(5,98)	9.56	1.70		
१३, वॅरिंग्ट्स रिहमदार सर्वाव	र्गर ज्याम	र्गर साम	के सम	रीर साग		
१६. हिर्मेचर दिवस्थान सर्वाच	र्गर लगा।	गैर लग्	नैंद्र लाग्	के लग		
१८. टेस्ट मर्जिस कार्जान रेसो	र्गर जाग	नैट लाग	गैर साम	के लग		
१६. इंडरेन्ट सर्वित कर्यांच नेत्रों	र्मार साम्	ी: लाग	ीर नाग्	ैंट लाग		

हीर **ऑस्ट्रियोगन और हिल्लाोगर (राजायरीटम्) व्यक्तिम्म** २०४५ (सिल्लीम रेज्वेन मर) द्यापिक्तेज

इस्स्ट्रॉस्ट	क्रेडिट रेटीन एकन्सी	रहीम
नान-चन्छरितल विश्वनम्	जानबीआरए लिमिटेह	(ক্লিমাল) গড়-/এগৈল (আন্তর্জ : কলেন)

जारकारण राज्यकी हैं हिम्सी १६८ (जेसर १८) क्या १६८ (जेसर १६८ (जेसर १८) क्या १६८ (जेसर १८) क्या १६८ (जेसर १८) क्या १६८ (जेसर १६) क्या १६८ (जेसर १६८ (जेसर

आवएनई अन्वारपानक १ वर	মতে আদি আৰ	०६ डिसेंबर, २०३०	एशन फेले
े हैं) पूर्वाल सहा महिन्यात नॉन –फल्झरियल डेक्ट सिक्युरिटीजच्या मुहल आणि प्याजाच्या प्रश्नासाठी पूरील नियत तारीका			
मालिकंचे नाय	प्रकार (मुद्दान/स्थान)	प्रकारची निवत तारीख	रक्रम (मा ६ कालक)
आवर-४५५ व्यक्तवस्थ १६५	HOTTO	०४ डिमेश्र, २०३:	265
આમણાં કેર જ્યારા ૧૬૬	201.4	તર્ધ હિંતીવર, સ્તરશ	5.00
आवामाने के नाम कार्य दे	ल्यान.	अर दिसंबर, २०११	703

आवाम्बर्धेक्ष-स्वन्धन्द्रस्यः आवाम्बर्धेक्ष-स्वन्धन्द्रस्यः

करणाया एक्नीया प्राप्त वापा अपना प्राप्त हों के लिया नहीं.

शिश्व 
प्राप्त के प्राप्त वापा वापा वापा क्रिकेट (अपनी ) कार्य के ला प्रतिक्ष (अपनी अपनी क्षेत्र के लान निर्मार के लिया क्षेत्र 
क्षेत्र के अपने क्षेत्र के लागे विकास क्षेत्र के लागे के लागे क्षेत्र (अपनी क्षेत्र के लागे के ल

ल्याएयं यमिने दृष्ट एस्त १६ आदवर रूपयोजील अनिरियाल ये नाष्ट्रप सी मा अल्लास द्वारील केला आणे आला दिलीच निर्माय रूपया स्वेपस्थारी संस्थाप परिपाद सहा ताही.

कारी मुक्तर र पर संपर्दे पत्री मुंचायुक्त कारी अनुस् ताल करों जा मुख्युकांनील वामक कार आंधि प्राप्ती मध्य कारा कारास्थ्रण कर में स्थाप कारास्थ्रण कर मार्चित कारास्थ्रण कारास्थ्रण कर मार्चित कारास्थ्रण कारास्थ्

हात नहुन कर आहे. हुई प्रामाण लियाना हो बाह महिला हुए हुए साथ एक प्राप्त हुए के अल्ला इनलाए-न एक्स जनार ने क्यांत का कार्यात इति हुई एक्स के स्थाप के साथ कार्यात हुंचा हुई हुई मार्च, हुई एक्स हुई एक्स

त्य प्रकार कार्यात कार्यात कार्यात कार्यात कार्यात कार्यात कार्यात वा स्वार्थ कार्यात कार्या कार्या क

ुष्ट एटड प्रभाव जन्मीत्य प्रभाव पात्र ज्ञात. कि सम्माम मार्गे मार्गामार्थील है कहा, प्रभावभागित मार्गे मार्ग्य कर्मा कर्मा मार्ग्य अंदान स्थान मार्ग्य अं एपचे नेटबर देवन केटी पुण्डान = 150 कर्मानेट व्यं सम्बद्धकर्महरूम सामीत पर्व क्रमाननेटी अञ्चलते कुमिन्स, पुण्डाचित हुम्मीया को आहे.

ममक्रकेन पत्रसन हेटल्डिनल लिपिटेडसाट महार संजय वेड्सा (संचालक) आगण्य ==>२१५७८५) ठिकामा : नायका विवांक : १७ जून, १०१० रजिटर कुमार बन्साल (डेम्पुटी जिफ फालगादरीअलऑफीसर)